



॥ श्रीः ॥

# प्रणवप्रकाश.

८

जरव

हा

ओड्कारविचाररूपपरमार्थविषयक

## निबन्ध

प. प. श्रीसच्चिदानन्दस्वामी

( पूर्वाश्रमी केशव नारायण शास्त्री दामले )

यानीं रचिला.

आदृति दुसरी.

सौम्यनामसंवत्सरे शके १८३१.

द्वा अंथ पुणे येथे बुधवार पेठेत गंगाधर गोविंद गोधळेकर यानी  
आपल्या 'भारत भूषण' छापखान्यांत छापिला आणि तो  
वै० बाळशास्त्री रानडे यानीं पुणे पेठ शनिवार घर नंबर  
४९४ श्रीशेषशायिभुवन येथे प्रकाशित केला.

## प्रस्तावना-

—————>○<————

निजवाग्बुद्धिशृङ्खलार्थो बुद्धार्थेलेखनात्मकः ॥  
चित्तकालविनोदार्थो यत्नश्चायं मतो हि नः ॥ १ ॥

आमच्या ह्या प्रणवप्रकाशाचे अवलोकन करावयास जर कदाचित् यदृच्छेनेच कोणी प्रवृत्त होईल, तर त्यास आम्ही अगोदरच असें सांगून ठेवतो कीं, हा निबंध केवल आम्हासाठीच आहे; कारण, याचे फलही आम्हांलाच आहे. अर्थात् शिरोभागी लिहून ठेवलेल्या आमच्या श्लोकांत आम्हीं असेंच म्हटलें आहे कीं, समजलेल्या विषयाचा उल्लेख करीत असणे, हा एक चांगलाच व्यवसाय आहे. कारण त्यापासून वाणी आणि बुद्धि यांचे विशेष शोधन होतें; आणि चित्तरंजन होऊन कालक्षण्याही अनिर्वेद होतें, असें वाटल्यामुळे आम्हीं हा व्यवसाय प्रेमपुरःसर स्वीकारिला आहे. यापासून सद्यःस्थिरीत आम्हांस जो फलांश मिळाला आहे, तो असा आहे कीं, आमच्या देशांतील सांप्रतच्या दुष्काळ, अभिकोप, धरणीकिंप, मरी, मरक, दारिद्र्य, अपघात, शारीरिक अस्वास्थ्य आणि विशेषेकरून सरकारी अप्रसन्न आणि उद्भेदगजनक वातावरण, इत्यादिस्वरूप आंतरबाब्य बहुविध तापांनी पोळून जाणाऱ्या स्वान्तः-करणाचे या व्यवसायापासून कांहीं एक शीतल समाधानच होत आहे.

आतां ह्या प्रणवप्रकाशारूप निबन्धाकडे आमच्या अन्तःकरणाची वृत्ति बळण्यास तिला सहज एक निमित्त मात्र झाले. तें असें कीं, एके दिवशीं माझ्या विश्रांतीची जागाच अशा एका परम पूज्य व्यक्तिपाशीं श्रीमद्भगवद्गीतेतील ‘ओंतत्सदितिनिर्देशो ब्रह्मणस्त्रिविधः स्मृतः १७।२३’॥ या श्लोकार्धांतील ब्रह्मनिर्देशभूत जें ओडकाररूप प्रथमपद आणि त्याचा श्रीज्ञानेश्वरमहाराजांनी सांगितलेला जो भावार्थ, यासंबंधानें आम्हीं विचार करीत बसलें असतांना आम्हांस ज्या अल्प कल्पना स्फुरल्या, त्या आम्हांस रुचिकर वाटल्यामुळे आम्हीं त्या प्रथमतः एका अष्टपत्रीवर लिहून काढिल्या. यानंतर आणखीही कांहीं विचार आमच्या अन्तःकरणांत हळु हळु स्फुरू लागले; अशा संधीस आमच्या अवलोकनांत आलेले कांहीं उपनिषत्प्रकरण आणि त्यावरील जगद्-गुरु भगवान् श्रीमच्छंकराचार्यांचे भाष्य, यांनी तर आमच्या त्या कल्पनांचे

आणि विचारांचें अत्यंत पोषणच केले; आणि अशा रीतीने आमच्या पुष्ट होणाऱ्या त्या कल्पनांस आणि विचारांस श्रीव्यासवाल्मीकिविद्यारण्यादिक, श्रीज्ञानेश्वर, श्रीमदेकनाथ, श्रीसमर्थरामदासस्वामी, आणि श्रीतुकाराम, या ईश्वरपुरुषांच्या सुंदर आणि उचित अशा वचनांचीं मनोरम भूषणे मिळालीं. तात्पर्य, एवंगुण-विशिष्ट त्या आमच्या कल्पनांचा आणि विचारांचा जो एक लहानसा निबन्ध झाला, त्यासच आम्हीं 'प्रणवप्रकाश' असा नामसंस्कार केला आहे.

या निबन्धांत ओङ्कार किंवा प्रणव असे हे समानार्थक दोन्ही शब्द किति तरी वेळां आले आहेत, तसेच आम्हीं स्वमतिप्रमाणे यांत जो विचार उल्लिखित केला आहे, तोही प्रणवाचाच आहे; यास्तव या निबन्धास ओङ्कार-विचारात्मक 'प्रणवप्रकाश' असाच निर्देश असावा असे आम्हांस आवडले. अर्थात् त्या निर्देशांतील 'प्रणव' या पूर्वपदाची योजना योग्य आहे असे कोणी तरी म्हणेल; पण त्यांतील 'प्रकाश' द्वा उत्तरपदाची योजना अगदीं सार्थ आहे असे म्हणवून घेण्याइतकी ती इतरांस रुचेल किंवा नाहीं, याविष्यीं आम्हांस कांहींच सांगतां येत नाहीं. तथापि असा हा आमचा प्रणवप्रकाश आम्हांसाठीच आहे हूं आम्ही पुनरपि सांगतो. म्हणजे, याचे अवलोकन करावे अशी एखाद्याची भावना होण्यास तदर्थ कांहीं प्रोचन असावे लागते, तसेले ऐहिकामुष्मिक वैभव आमचे जवळ मुळींच नाहीं, किंवा परीक्षकदीर्घीने यामध्ये तसा मोठा परिपक्वगुणसमुदाय तरी असेल असेही आमच्याने कांहीं निश्चितपणे सांगवत नाहीं; असो.

शेवटी, हा प्रणवप्रकाश आमच्या हृदयांत ज्यांच्या स्वरूपाचें वारंवार स्मरण होण्यास कारणिभूत झाला, आणि रहस्यार्थी हउघड सांगावा इतके ज्याचें आहां सर्वांविरच निष्कपट, निर्हेतुक आणि समरस असे नित्य प्रेम आहे ते अवंचक वेदपुरुष, तसेच तदुक्त अर्थांच्या निश्चितस्वरूपाचें प्रतिपादन करणारे ते पूर्वोक्त सुगृहीतनामधेय ईश्वरपुरुष, या सर्वांस शतशः नमस्कार करून ज्यांच्या वचनांवर आम्हांस अखण्ड विश्वास धरून राहिलेच पाहिजे, त्या अभयप्रद श्रीसद्गुरु हरिहरात्मकश्रीमदनंतशयनाच्या चरणकमलीं ही प्रणवप्रकाशरूप वाढमयपूजा नित्यानन्यनमस्कारपूर्वक अर्पित करून हा प्रस्तावनालेख आम्ही समाप्त करतो.

पुणे, कार्तिक शुद्ध १ }  
शके १८१९.

केशव नारायण शास्त्री दामले.

॥ श्रीः ॥

## नवीन आवृत्तिविषयीं दोन शब्द.

पाहिल्या आवृत्तीच्या प्रती संपून पांच सहा वर्षे झालीं. तरी पण कधीं कधीं या ग्रंथाची मागणी अद्यापि येते हें पाहून आम्हीं ही दुसरी आवृत्ति काढली आहें. नवीन ग्राहकांस तर हा ग्रंथ नवीन आहे त्या अर्थीं संग्रहार्थ पाहिजेच आहे. तथापि पूर्वीच्या ग्राहकांनींही या दुसऱ्या आवृत्तीची प्रत वाचून संग्रहार्थ ठेवण्यायोग्य आम्हीं केली आहें. अर्थात् प्रथमच्या आवृत्तींत नाहींत असे कांहीं कांहीं नवीन आणि महत्त्वाचे असे बरेच अंश आम्हीं या आवृत्तींत जेथल्या तेथें निविष्ट केले आहेत. तसेच पूर्वीच्या आवृत्तींतील क्वचित् थोडासा अंश, प्रस्तुत आवृत्तींत असणे आवश्यक वाटत नसल्यामुळे तो कभी करण्यांत आला आहे. या आवृत्तींत एक अगदीं नवीन लहानसें परिशिष्ट आम्हीं जोडले आहे. त्यांत प्रणवाच्या उपासनेचे सात आठ प्रकार निखलिले आहेत. प्रस्तुत प्रणवप्रकाश—निबंध, रचण्याची जी स्फूर्तिं एका पूज्य व्यक्तीच्या सान्निध्यांत आणि निभित्तवशात् आम्हांस झाली, तत्संबंधीं थोडासा अपूर्व वृत्तांत (जो प्रथम आवृत्तींत सांगण्याची सवड आम्हांस झाली नाहीं तो.) या आवृत्तींत त्या व्यक्तिविषयीच्या भाक्तिस्त्रव आम्हीं दिला आहे. निर्मत्सर वाचकांस तो वाचून उल्हास वाटेल असा आमचा तर्क आहे.

हा आमचा निबंध प्रथम छापून प्रकाशीत झाल्यावर ज्या एका विद्वान, आणि परमार्थरसिक अशा सद्गृहस्थानें पुण्यकळदा वाचला आणि त्यानें आपला अभिप्रायही आम्हांस कळविला, तो थोडासा या आवृत्तींत आम्ही नमूद करीत आहों.

### अभिप्राय.

“ प्रणवप्रकाश— ग्रंथ मीं समग्र वाचून त्याचें सिंहावलोकनही केले. माझ्या मतें प्रणव म्हणजे ओंकार या प्रगल्भ विषयावर या ग्रंथांत जितका सोपपत्तिक विचार, जितकी अभ्यासकमाची माहिती व जितके प्रमाणभूत आधार आढळतात तितका विचार, माहिती व आधार हीं दुसऱ्या ऐखाद्या प्राकृत ग्रंथांत किंवदुना संस्कृत ग्रंथांत देखील एकेठिकाणीं मिळणे कठिण आहे. श्रुतिस्मृत्यादि ग्रंथांत ओंकाराचें महत्त्व किति मानिले आहे व ओंकार हा

सगुण निर्गुण ब्रह्माचा वाचक आहे हें सर्व वैदिक धर्मज्ञांस ठाऊक आहे, परंतु या महतीची व या वाचकतेची उपपत्ति या ग्रंथांतील पूर्वार्धात जशी दिली आहे तशी उपपत्ति थोडक्याचेच लक्षांत पूर्णपणे पूर्वी आली असेल, सर्व पिंडब्रह्मांड नामरूपात्मक कसें आहे व त्या नामरूपाचें मूळ ओंकार कसें आहे हें या ग्रंथावरून फार उत्तम लक्षांत येते. वेदान्तशास्त्राचें पर्यवसान अपरोक्ष अद्वैत आत्मसाक्षात्कारावर आहे, फक्त शाब्दिक ऊहापोहावर नाही; यास्तव प्रणवाचा अभ्यास कसा करावा व तेणेकरून आत्मसाक्षात्कार कसा होतो यावि- पर्याची गुरुसंप्रदायपूर्वक माहिती आणि उपपत्ति या ग्रंथांत दिली आहे तेणेकरून या ग्रंथाचे पर्यवसान शब्दपांडित्याकडे नसून आत्मसाक्षात्काराकडे आहे. ”

वार्हि, जिल्हा सातारा ज्येष्ठ } जनार्दन सखाराम गाडगीळ.  
व. ९ रविवार शके १८२० } वी. ए. इल्. इल्. वी.

प्रस्तुत आवृत्तीत ६१, ६३, ६५, ६७, ६९, ७१या सहा पृष्ठांतील मथळ्यावर “ पूर्वार्ध ” हीं अक्षरे नजरचुकीने पडलीं आहेत त्याचेचह्ल “ उत्तरार्ध ” अशीं अक्षरे शुद्ध करून वाचावीत अशी आमची वाचकांना सूचना आहे.

प्रस्तुत ग्रंथ कचित दुर्बोध वाटेल हें आहांस कबूल आहे परंतु त्यांतील विषयाच्या दृष्टीने पाहिल्यास, तो दोष आम्हांस अपरिहार्यच वाटतो. तथापि अभ्यासशील जिज्ञासूला ही दुर्बोधता उरणार नाही अशी आमची समजूत आहे. साधारण करमणुकीचे हें पुस्तक नाही हें लक्षांत ठेवून याचा व्यासंगच केला पाहिजे असा यांतील विषय आहे.

प्रस्तुत ग्रंथाची दुसरी आवृत्ति काढण्याचा योग आमच्या देखत आला हीं परमेश्वराची आम्ही कृपाच समजतों. प्रस्तुत प्रणवपर विषयाच्या संबंधाने आमचे संपूर्ण विचार आतां उल्लिखित झाले, हें पाहून आम्हांस आनंद वाटतो.

श्रीशेषशायि-भुवन पुणे,  
मार्गशीर्ष कृष्ण ५ शुक्रवार, }  
सौम्यनामसंवत्सरे शके १८३१. } श्रीसच्चिदानन्दस्वामी.

## ॥ श्रीः ॥

यामपश्यं द्विजैः सिक्कां प्रणोदेवीति मंत्रतः ॥  
राधावाराणसीमम्बां वाचं देवीं स्मरामि ताम् ॥ १ ॥

प्रथम आवृत्तीच्या प्रस्तावनेत म्हटल्याप्रमाणे जी पूज्य व्यक्ति आमच्या या प्रणवप्रकाशाचे रचनेस निमित्त झाली, ती पूज्य व्यक्ति म्हणजे आमची केवळ एक मानलेली धर्ममाता. हिचे नांव “राधावाराणसी.” हिला माहेरी ‘वाराणसी’ असें म्हणत असत; आणि सासरी ‘राधा’ असें म्हणत असत. दोन्हीकडच्या जिव्हाळ्यास्तव आम्ही “राधावाराणसी” हेच नांव समयविशेषीं वापरतो. या आईसंबंधाने जी हकीकत येथे लिहावयाची आहे, ती, माझा आणि तिचा परिचय झाल्या दिवसापासून तिच्या अंतकालापर्यंतच्या दरम्यानची आहे. सरासरी वर्षभरच मला ही आई लाभली. या आईस वारून बारा वर्षे सुमारे झाली. आमच्या या प्रणवप्रकाशाची प्रथम आवृत्ति शके १८१९, कार्तिक शुद्ध प्रतिपदा या दिवशीं प्रसिद्ध झाली. त्याच दिवशीं प्रातःकाळीं सुमारे दहा वाजतां या आईने मृत्युलोकची यात्रा संपूर्ण निजधामास प्रयाण केलें. प्रथम परिचय झाला तो असा कीं, सुमारे पंधरावर्षी-पूर्वीं येथील खुन्यामुरलीधिराचे देवळांत कांहीं दिवस मी पुराणप्रवचन करीत असे. तेव्हां ही आई एखादेवेळीं देवदर्शनास तेथें येत असतां माझ्या तोंडचे कांहीं शब्द ओझरते ऐकत असे. त्यावरून या आईचा असा ग्रह झाला कीं, “कांहीं श्रवण करावें तर यांचे (म्हणजे माझेच) मुखाने श्रवण करावें.” परंतु लोकेषणेच्या प्रतिबंधामुळे तसा योग त्यावेळीं तरी आला नाहीं; आणि मीहीं तें पुराणप्रवचन पुढे लवकर सोडून दिलें. सरासरी आठ दहा महिनेच मीं तेथें पुराण सांगितलें. नंतर दोन अडीच वर्षानीं, या आईला, तो प्रतिबंध दूर झाल्याने माझे पुराण श्रवण करावें अशी इच्छा उत्पन्न झाली आणि इच्छेप्रमाणे तो योग असा जुळला कीं, तिचे वाढ्यांत माझा चुलता राहात असे. त्याजकडून मला एके दिवशीं भोजनास तिनें बोलविलें. भोजन झाल्यावर “मी कांहीं तरी नित्य पुराण ऐकवावें” म्हणून आई मला विचारूं लागली. मी एकच उत्तर दिलें कीं, घरगुती पुराण मला नको.” आईने माझे पुष्कळ आर्जव केले, माझ्या ज्या कांहीं अटी असतील त्याही तिला कबूल होत्या, तरी पण “मी पुराण सांगत नाहीं” असें अखेर निक्षून सांगितलें, आणि मी विज्ञाडीं परत आलें.

पुढे लगेच दोन दिवसांनी मला असें स्वम पडले कीं, “कोणी एक पुरुष माझा हात धरून आईच्या घरी जात आहे; त्यानें तेथे मला पुराण सांगण्यास लावले आहे. माझे बिन्हाडासमोर तांदुळाची गाढी उभी आहे.” इत्यादि प्रकारचे स्वम पडल्यावर मी जागा झाले. मनाशीं असा विचार केला कीं, हा क्रृष्णानुबंध ईश्वरनिश्चित किंवा पूर्वाद्यसिद्ध आहे, त्या अर्थीं आपण पुराण सांगण्याचे मान्य करावे. तेव्हां मी स्वताच आईचे घरीं गेलों आणि “पुराण सांगतों” म्हणून तिला कळविले. तेव्हां तिला फार आनंद वाटला. मग त्याप्रमाणे मीं सुमारे चार महिने पुराण सांगितले. परंतु माझ्या मनाला नेहमीं असें वाटे कीं, माझ्या प्रतीतीची परिभाषा आईस माहीत नाहीं; त्या अर्थीं तिला माझ्या पुराण-प्रवचनांतील स्वारस्य कळले नाही. अर्थात् श्रोत्याला स्वाभिप्रेत रहस्य कळले असतां वक्त्यास जो उल्हास वाटत असतो, तो मला कधीच झाला नाहीं. तेव्हां एके दिवशीं मीं आईस असें स्पष्ट म्हटले कीं, “आई, तू वास्तविक माझें पुराण ऐकले नाहीस” त्यावरून ती मला असें म्हणाली कीं, याचा अर्थ काय तो कळत नाहीं.” तेव्हां मीं असें स्पष्ट म्हटले कीं, “माझे हृदयांतील रहस्य प्रतीतिपूर्वक जर तुम्हांस अवगत झाले नाहीं तर तुम्ही वास्तविक पुराण काय समजणार!” त्यावर ही आई असें म्हणाली कीं, “तर मग मला तें समजवून सांगावे” तेव्हां मीं असें म्हटले कीं, असें एकाएकीं कोण कोणास उगाच सांगतो! कांहीं तसाच जिव्हाळा वाटला तर तसें सांगणे वगैरे घडते. तेव्हां ती असें म्हणाली कीं, “मी आपल्या पोटच्या दोन मुलांचे जसें लालनपालन करीत आहें, त्याप्रमाणे तुम्ही तिसरे म्हणून तुमचेही पुत्रवत् चालवीन; मग तर तसें सांगणे होईल कीं नाही?” त्यावेळेस माझें चित्त हर्षभरित झाले. आणि मला अशी जाणीच उत्पन्न झाली कीं, खरोखर ही एक मला नवीन आई मिळाली.” असो. याप्रमाणे हा परस्परांतील अंतरंग शुद्ध क्रृष्णानुबंध परस्परांस पटला. मीही आपले सर्व विचाररहस्य सप्रत्यय तिला पटवून दिले. पुढे नियमित पुराण असें जरी कांहीं नसे, तरी तिच्या येथे ‘दासवेध, ज्ञानेश्वरी’ इत्यादिक ग्रंथ जवळ असत; त्यांपैकीं हातास जे सहज लोगेल, त्यांतीलच कांहीं विचार मीं बोलावा; कांहीं अभ्यास-क्रमाची पद्धति सांगावी; अशा रीतीने कांहीं दिवस चालले असतां मला एके दिवशीं असें स्वम पडले कीं, ही माझी आई चौरंगावर बसली आहे. आणि ब्राह्मण मंडळी तिच्यावर “प्रणोदेवी सरस्वती....” या वाग्देवतेच्या

मंत्रानें अभिषेक करीत आहे, हें पाहून जागा झालो असतां मला काय वाटल तें शब्दानें सांगतां येत नाहीं. एवंच जी व्यक्ति प्रथम माझी एक पुराणश्रवण करणारीच केवळ होती, ती मला पुढे आई म्हणून प्रतीतीस आली; आणि त्या पुढे तर ही सरस्वती—देवताच आहे, अशा रीतीचा मला प्रत्यय वाटला. म्हणून पुढे मी तिच्याशीं या दोन्ही प्रकारच्या नात्यानें वागू लागले.

एके दिवशी भोजन वैगेरे ज्ञाल्यावर नित्यक्रमाप्रमाणे आम्ही कांहीं परमार्थ-विचार करीत बसलों असतां, जवळ असलेला ज्ञानेश्वरी ग्रंथ मीं उघडला तों श्रीभगवद्गीतेतील ‘ओंतत्सदिति० १७।२३’हाच सटीक श्लोक माझ्या नजरेसमोर आला. ज्ञानेश्वर—महाराजांच्या ओंव्या पाहून जे माझे त्यावेळी उद्भार निघाले, ते या आईने थोडक्यांत लिहून काढले; आणि दुसरे दिवशी तिनें ते मला दाखविले, ते पाहून मला आश्र्य वाटले. पुढे आणिकही मला कांहीं विचार सुचले, तेही तिनें टिपले. सरासरी तो श्लोक आणि त्यावरील ओंव्या, यासंबधानें जो विचार तातपुरता माझ्या मुखांतून बाहेर आला, त्याचें तिनें व्यवस्थित टिपण केले; तें चार पानें झाले. एकंदर तें पाहून मला फार आनंद वाटला. कर्मधर्मसंयोग असा कीं, तिच्या येथील पुस्तकसंग्रहांतील वेदवेदान्तावरील ग्रंथ चाळण्यास मला अवकाश मिळाला, त्यायोगानें मला त्या टिपणाचा प्रणवावर जो निबंध लिहितां आला. तोच हा प्रणवप्रकाश.

मी नित्य जें कांहीं लिहून काढीत असे, तें या आईस वाचून दाखवी. सुमारे एका महिन्यांत निबंध पुरा झाला. तेव्हां मला असें वाढू लागले कीं, हा निबंध छापला जावा. याच सुमारास ग्वालियरचे श्री० जठारसाहेब यांचा अपूर्व “अव्यक्तबोध ग्रंथ” छापून प्रसिद्ध झालेला मीं पाहिला; तेव्हां तर माझे मन इतके उत्कंठित झाले कीं, आपला “प्रणवप्रकाश” छापून प्रसिद्ध झालाच पाहिजे! हा विचार मनांत घोळू लागला. पुढे छापण्याचे सर्व जुळले. दररोज जीं पुर्फे येत, तीं सुद्धां तपासण्यास या आईने मला मदत करावी. एकंदरीत निबंध लिहिण्यास सुरवात ज्ञाल्यापासून तों साधन्त छापून निघेपर्यंत ही आई, अर्थात् माझी वाग्देवता सरस्वती माझ्या हृदयांत माझ्या नजरेपुढे नित्यनिरंतर प्रसन्नपणे सिद्ध आहे असेंच कांहीं मला वाटत असे.

पण नेमानेम कसा असतो तो पहा! आमचा हा प्रणवप्रकाश छापून तयार ब्हावा, आणि या आईने अकस्मात् शेवटचे प्रयाणास तयार ब्हावें! पुर्णे मुक्तामीं

म्हेगाचें दुसरे वर्ष; जिकडे तिकडे भयंकर देखावा ! कहर झाला ! वाचकहो ! माझ्या आईसही या दुष्टानेच दंश केला !!!

अंतकालापूर्वीं आईस चार पांच दिवस अगोदर म्हेगने पछाडले होते. त्यांपैकीं, प्रथम दिवशी आम्ही दुपारीं एकत्र बसलों असतां प्रणवप्रकाशाचा भावार्थ दर्शविणारे, ते दिवशी नवीन रचलेले असे संस्कृत तीन श्लोक मीं आईस वाचून दाखविले. त्यांचे निरूपणही मीं केले; आणि एकदाचा प्रणवप्रकाश संपूर्ण सिद्ध झाला, म्हणून आम्ही दोघेही मोठच्या आनंदांत अगदीं दंग होऊन गेलों. दीपदर्शनानंतर मीं बिन्हाडी आलों. इकडे आईही त्या दिवशी आपल्या एका नूतन गतर्भत्वेच्या समाचारास गेली होती. तेथून ती आठ वाजतां रात्री परत आल्यावर उपाहार वगैरे होताहेत तों एकदम तिला ताप भरला. दोन दिवस तर ती शुद्धीवर नव्हतीच. तिसरे दिवशीं मीं जबळ बसलों असतां मला आई असे म्हणाली कीं, “ अजून आपला प्रणवप्रकाश पूर्णतेस नाहीं कां आला ? ” मीं उत्तर केले कीं, “ होय, पूर्ण झाला आहे, फक्त आतां त्यांचे आरंभींचे संज्ञापत्रक तयार होऊन प्रसिद्धीचा दिवस तेवढा निश्चित करणे आहे.” याप्रमाणे बोलणें झाल्यावर कांही वेळानें मीं बिन्हाडी आलों. ती रात्र गेल्यावर मीं सकाळीं लवकर उटून अगोदर छापखान्यांत गेलों. तेथे लागलेंच संज्ञापत्रक तयार केले; आणि प्रसिद्धीचा दिवस कार्तिक शुद्ध प्रतिपदा शके १८१९ हा सुमुहूर्त म्हणून कायम करून ताबडतोब तें संज्ञापत्रक छापलेले घेऊन या आईस दाखवावें म्हणून जों मीं मोठच्या आनंदानें जात आहें, तों तिकडे ज्येष्ठबंधु रा० माधवराव, यानें तिला मांडी दिली आहे, आणि माझी प्रतीक्षा चालली आहे, असा प्रकार मला दिसला. मीं दृष्टीस पडतांच त्यानें आईचे कानापाशीं लागून मोठच्यानें सांगितले कीं, “ शाश्वीबोवा आले. ” त्यासरसे आईनें डोळे उघडून मजकडे पाहिले; त्यावेळीं छापखान्यांतून आणलेले संज्ञापत्रक माझे हातांत होते तें तिला दिसावें असेच मीं धरले होते. मजकडे पाहिल्यावरोवर आईनें डोळे मिटून घेतले. नंतर मीं आणि माधवराव असे दोघेही तिच्या कानापाशीं लागून मोठच्यानें भगवंताचें नामस्मरण करू लागलों, तों इतक्यांत तिचा श्वासोच्छ्वास बंद झाला.

वाचकहो ! आपल्या ध्यानांत आलेंच असेल कीं, आमच्या प्रणवप्रकाशाच्या प्रसिद्धीचा जो समय, तोच माझ्या या परमपूज्य धर्ममातेच्या प्रयाणाचा ऐन समय ! नव्हे-नव्हे, माझ्या वाग्देवतेच्या त्या बाबू प्रकटाकारतेचे अंतर्धीना-

चाच तो समये ! मी प्रणवप्रकाशाच्या प्रसिद्धीला सुमुहूर्त न्हणून ठरवावा ! आणि या आईनेही निजधामाच्या प्रयाणास तोच सुमुहूर्त निश्चित करावा ! काय हा अचित्य नेमानेम ! काय हा विलक्षण ऋणानुबंध ! आईच्या अंत-काळी मला असें वाटलें कीं, माझी वाकशक्तिच नाहीशी झाली. माझी एक पवित्र विश्रांतिच मला सोडून गेली. ! माझ्या समाधानाची भूमीच हरवली ! तथापि पुढे तिच्या दिव्य रूपाचें ध्यान आणि नामस्मरण करण्यानें माझें समाधान होत गेले. या आईच्या वर्षश्राद्धाच्या दिवशी मी तीन प्राकृत श्लोक केले, ते असे—

होती जी शांत-दांत-प्रकृति कृशवपू शील-चारिच्य-युक्ता ।  
अद्वासौजन्यशुद्धा उपकृतिनिरता सूक्ष्मबुद्धी सुचित्ता ॥  
माता जी मुक्त झाली निजहरिगुहच्या भक्तिपंथा धरोनी ।  
राधावाराणसीचें पदरज नमुं त्या एकभावें करोनी ॥ १ ॥  
ब्रह्मव्याख्यान माझें परिसुनि बहुधा जी मर्नो तृप्त झाली ।  
तेव्हां जी हो मला कीं, निजसुत गणुनी प्रेमयत्नेचि पाळी ॥  
वादेवीरूप जीणे मज निजभजनी लाविले दाखवोनी ।  
राधावाराणसीचें पदरज नमुं त्या एकभावें करोनी ॥ २ ॥  
झाली जी नित्यमान्या गुणगणमहिता माहिरा सासराला ।  
लोकोद्धारार्थ जीणे विरचिलि रुचिरा प्रार्थना-पुष्पमाला ॥  
तारव्याख्यानिबन्धा मम मुख्ये वदली चित्ति जी संचरोनी ।  
राधावाराणसीचें पदरज नमुं त्या एकभावें करोनी ॥ ३ ॥

वाचकहो ! ही माझी मानलेली आई कोण कोठची इत्यादि संबंधानें विशेष बोध व्हावा असें आपल्यास वाटत असेल यांत संशय नाहीं; पण यासंबंधानें मी आपणास निराश करीत आहे याची मला क्षमा असावी. खालील संस्कृत श्लोकांत या आईच्या संबंधानें जो थोडासा उल्लेख करण्यांत येत आहे, तो स्वताचे समाधानार्थ आहे. तो असा—

यस्या वै जनको हरिहि समभूत कोन्हेरपुत्रस्तथा  
गोपालः शशुरो हरेः सुत इति प्रख्यां गतो भूतले ॥  
कृष्णो वल्लभ आत्मजौ च जननी राघैव वाराणसी  
श्रीमन्माधववासुदेवमधुराख्यौ सास्तु मे वाक्सदा ॥

एवंच, आपल्यास तिजबद्दल समग्र वृत्तान्त कळावा असें तिलाच इष्ट नसावें असें दिसतें. असो; ही आमची आई देहविसर्जनानंतर कशी व कोठें गेली असेल या चितेने मी ध्यानावस्थेत अथवा स्वप्न-स्थितीत असतां, मला असा चमत्कार दृष्टीस पडला कीं, शहरांत ( पुणे येथें ) जिकडे तिकडे

अनंतचतुर्दशीचे दिवशीं श्रीगणपतीच्या विसर्जनाचा दिव्य समारंभ चालल  
मेळ्यांचीं पदे आणि वाढें यांचे ध्वनि ऐकूऱ येत आहेत; त्याचप्रमाणे  
डाव्या कानापाशीं “लोकसंगीतकीर्तिः...” अशीं अक्षरे कोणी तरी म्हणत  
इतक्यांत मी सावध झालो. पूर्वीक स्थितीत घडलेला प्रकार आठवून माझ्या  
अतिशय आनंद वाटला; माझी तिजसंबंधी चिंता शांत झाली; यांतील  
मार्मिकांच्या लक्षांत येईलच. असो, सांगितला इतका वृत्तान्त प्रथम अ  
मला कळवितां आला नाहीं, तो या आवृत्तीत कळविला आहे. यावरून :  
ध्यानांत ध्यावयाचें कीं, परमेश्वराची लीला फार अचिंत्य आहे. तो कं  
रूपानें आपल्यास कसा प्रतीतीस येतो हे सांगतां येत नाहीं म्हणून सळ  
त्यास आठवीत जावें; त्याची कास पक्की धरावी, म्हणजे आपल्यास त्याचा च  
दिसून येईल, आपले अक्षर्य समाधान होईल, योपेक्षां विशेष काय स



॥ श्रीः ॥

# प्रणवप्रकाश.

पूर्वार्ध.

मंगलाचरण.

ओमोमोमिति मेघनादसदृशं स्वांतर्गुह्यायां सकृद-  
दत्थान प्रणवो मुहूर्तमघ्या यच्छक्तिसंजीवितः ॥

सोऽहं—शब्दगतोऽथ नित्यविदितः स्वोच्छ्वासनिश्चासयोः  
सोऽयं नो जयति प्रसादसुमुखः श्रीशेषशायी गुरुः ॥ १ ॥

हा ( प्रणवप्रकाश ) निबंध, लिहिला जाण्याच्या कांहीं पूर्वीं, एके दिवशी असा प्रकार घडला कीं, हंथरुणावर पडल्या पडल्या श्रीगुरुशेषशायी भगवंताचे आम्ही भजन करीत असतां इकडचे भान नाहीं अशा स्थितीत मुहूर्तपर्यंत मेघांच्या ध्वनीप्रमाणे गंभीर, आणि पापनाशक असा “ ओम् ओम् ओम् ” हा ध्वनि, स्वदेहाच्या अंतर्यामांत एकवार ज्याच्या शक्तीने स्फुरद्रूप होत्साता तुमला; आणि पुढे आमच्या स्वताच्या, किंवहुना सर्व प्राण्यांच्या उच्छ्वास—निश्चासरूप प्राणापानसंज्ञित वायूच्या गतीत ध्वनन पावणाऱ्या “ सोहं ” शब्दाच्या गर्भीत लक्षित होण्या—योग्य असणारा असा तोच ‘ ओम् ओम् ’ ध्वनि आम्हांस निरंतरचा विदितही ज्याच्या कृपेने झाला, तो हा (हृदयस्थ) प्रसन्नवदन असा आमचा सहुरुमूर्ति श्रीशेषशायी भगवान् धन्य आहे, सर्वोत्कर्षेकरून तो विराजमान आहे. आम्हांस तोच एक परमगति असो.

उन्मेषध्वनिनादशब्दतनवो वाचश्रतसो भवन्

रूपाकारविभावैककृतिका यो वै समुज्जृभते ॥

वाग्नुव्योरतिगः स्वयंनिरवधिः स्वस्यैव याति प्रथा-

मोमित्येष सुखाकरो हृदि महानेकाक्षरात्मास्तु नः ॥

हा आमचा स्वकृत श्लोक प्रस्तुत पूर्वार्धातील तात्पर्यदर्शक आहे. यांतील अभिप्राय असा आहे कीं—रूप, आकार, इत्यादिक सर्व अर्थाची कल्पना होऊं

देणे हीच त्यांची एक स्वाभाविक किया, अशा त्या उन्मेष, ध्वनि, नाद, आणि शब्द, अर्थात् परा, पश्यती, मध्यमा आणि वैखरी, या चतुर्विध वाचेच्या रूपाचा बनून जो अत्यंत स्पष्टपणे विकसित असतो; आणि जो स्वतः निरवधिकपणे वाणी आणि बुद्धि यांस अगम्य होत्साता स्वसंवेदरूपानें प्रकाशमान असतो, तो हा आनंदाची खाण असा 'ओम' या रूपानें उल्लेखास येणारा, एकाक्षरस्वरूप आणि परमव्यापक प्रणव आमच्या हृदयांत निरंतर स्फुरत असो.

ह्या ब्रह्मांडांत जीवरूपी प्रकाशमय अनंत स्फुरिंग आसमंतात् चमकत आहेत. जीव म्हणजे चैतन्याचा प्रकाश. त्यांस स्फुरिंग म्हणण्यानें त्यांचे स्वरूप अत्यंत परिच्छिन्न आहे असेच कोणास वाटेल, पण तसें वाटणे अविचाराचें आहे. कारण, अभीची ठिणगी असें म्हटल्यानें त्या अभीचे स्वरूप कांहीं परिच्छिन्न होत नाहीं; पण ती जी परिच्छिन्नता भासते, ती त्याच्या उपाधि-भूत इन्धनांशांतील आहे, असें नीट लक्ष लावून पाहिले असतां ध्यानांत येईल. हाच न्याय जीवाकडे लागू करावा; म्हणजे जीवास देखील कोणतीही नियमित प्रमाणपरिच्छिन्नता नाहीं; परंतु ती ती परिच्छिन्नता त्यांच्या निरनिराळ्या देहरूपी उपाध्यांशांतील आहे; अर्थात् विचारदृष्ट्या तो जीव आपल्या तात्त्विक आणि निरुपाधिक अवस्थेत विमु म्हणजे व्यापक आहे; आणि पुनरपि या स्थितीप्रत प्राप्त होण्याविषयीं जें कांहीं एक त्यास निमित्त असावें लागतें, तेही त्याच्या उपाधि-भूत तत्त्वसमुदायांत विशेषरूपानें प्रविष्ट आहेच. म्हणजे या सर्व जीवांस हळूहळू असें वाटू लागतें कीं, आपण एकदाचें या प्रपंचाच्या तापत्रयांतून मुक्त होऊन अखंड आनंदरूप व्हावें; आणि असें त्यांस वाटावें हें अत्यंत स्वाभाविक असून योग्य आहे; पण संसार किंवा प्रपंच अथवा हा जगद्ब्यवहार म्हणजे वस्तुतः काय आहे हें त्यांस नीटसे कळत नाहीं; मग अर्थातच तन्निमित्तक भयदुःखमय स्थितींतून कसें सुटून जावें, हें तर त्यांस समजावयाचेंच नाहीं. आतां हें जें त्यांस अखंडानंदरूप, परमप्रे-मास्पद आणि संपादनीय असें वाटत आहे, तें तर वेदवेदान्तादि-सकल-शास्त्रप्रतिपादित केवळ परब्रह्म आहे; हेंच जीवांचे एक व्यापक स्वरूप होय. सारांश, जीवांस आपण ब्रह्म असावें असेच पर्यायानें वाटत आहे. तथापि जर हा अखंड आनंदरूप ब्रह्मभाव त्यांस कृतक असाच लाभेल, तर पुनरपि ते दुःखी ते दुःखीच होणार. कारण जें जें कृतक, म्हणजे कृतिसाध्य असतें, तें तें अनित्य असावयाचें, असा सर्वानुभवसिद्धान्त आहे. यावरून ती अखण्डानंद-

रूप ब्रह्मस्थिति त्यांची त्यांस स्वयंसिद्ध, नैसर्गिक आणि आत्मभूत अशी त्रिकालाबाधित आहेच आहे, असेंच शेवटी म्हणण्याची पाळी येणार आहे. पण अशी त्यांस त्यांची निजानंदरूप ब्रह्मस्थिति उमगत नाहीं, असेंही क्षटल्यावांचून राहवत नाहीं; कारण “ दुःख दुःख ” म्हणून आकंदन चालले आहे. यावरून हा घोटाळा तरी काय आहे ! असें मनांत येऊन प्रथम प्रथम तर जिज्ञासूला भांवावून गेल्यासारखें होतें; असो. हा सर्व घोटाळा, संकल्प-विकल्पमय नामरूपात्मक देहादिजगद्वयवहाराविषयी सत्यत्वभावना करावयास लावणारी आणि मनोवाणीविरहित सच्चिदानंदरूप निजब्रह्मात्मैक्य—स्थितीविषयी सम्यग्विचार, दृढस्मृति, यथार्थ अपरोक्षबोध आणि मेरुप्रमाणे निष्कंप निश्चय, यांस आच्छादित करणारी जी कल्पनाख्य मायादेवी, हिनेंचे केला आहे; आणि असाच जर हा प्रकार आहे, तर या जीवांनी येथें काय केले पाहिजे हें कक्कूं नये म्हणजे मोठेंचे आश्रय होय. तेव्हां कल्पना—नामरूपाकार देहादिजगद्वयवहाराची सत्यत्वभावना, किंवहुना तो गळ्यांतला प्रपञ्चव्यवहारही मुटून, जर राहतां येऊं लागेल तर मुक्तावस्था म्हणजे कांहीं त्याहून अधिक आहे. असें नाहीं. पण एवढे करावें कोणी ? आणि व्हावें कसें ? एकसारखा तो व्यवहार आणि त्याची ती सत्यत्वभावनाच बळकट होऊन बसते.

असो, अशा या जीवांचा एकमेकांशीं संबंध घडून त्यांचा परस्परांशीं जो कांहीं व्यवहार होत असतो, तो सर्व व्यवहार संकेतवद्ध एका वाड्मयावर अवलंबून आहे, म्हणजे वाणीचे व्यापारावर आश्रित आहे, “वाचामेव प्रसादेन लोकयात्रा प्रवर्तते” म्हणजे या वाग्देवतेचे प्रसादाने सर्व लोकांची यात्रा किंवा व्यवहारनिर्वाह चालतो. अर्थात् बंधापासून मोक्षापर्यंत हा सर्व कांहीं अत्यंत दीर्घकालस्थायी असा एक व्यवहारच आहे; आणि तो व्यवहार वाचारंभणमात्र आहे, म्हणजे कलनामात्र किंवा शब्दमात्रच आहे. तेव्हां आतां अशा जीवात्म्यापासून बुद्धि, मन, प्राण, इंद्रिये, शरीर, मुख आणि त्या मुखाचे आंतील अवान्तर स्थाने, इतक्यांची यथायोग्य जुळणी होऊन हा वाड्मयनिष्ठ व्यवहारसंबंध कसा कसा घडून येतो, म्हणजे ध्वनि, वर्ण, शब्द, खर, व्यंजने इत्यादिकांची उत्पत्ति कशी होत जाते याविषयीं “ ऋक्तंत्र—वाचोवृत्ति व्याख्यास्यामः ” म्हणजे वाग्व्यापार कसा होत असतो, त्याचे स्पष्टीकरण असें आहे कीं, “ वायुं प्रकृतिं (आचार्याः) ऊचुः ” म्हणजे वाग्व्यापार हा सर्व वायूचा खेळ आहे. अर्थात् वायु हा त्यांत प्रकृति आहे म्हणजे घटक-

तत्त्व आहे. किंवद्दुना तो परमात्म्याची अद्भुत शक्ति आहे. हा वायु “मूर्च्छन् श्वासीभवति” येथे वायु मूर्च्छना पावतो म्हणजे तो या शरीरांत भ्रमण करूळ लागतो असा अभिप्राय आहे. तोच आपला श्वास होय. श्वास म्हणजे नाद असें शाकटायन मुनीचें मत आहे. पुढे “ स खलु खविशेषं प्रतिपन्नः ” म्हणजे तो श्वासवायु कंठांत स्पष्ट होऊन अनंतर “शिरः प्रतिपन्नः” म्हणजे मस्तकांत प्रवेश करतो. परंतु तेथून पुढे वर जाण्यास द्वार नाहीं म्हणून तो नादरूप श्वास सहजच खाली मुखांत उतरतो. तेथें जिह्वाग्राच्या संयोगानें तो विशेष चाळवला गेला असतां वर्णाची व्यक्तता होऊं लागते. तथापि वेदांत एकेठिकाणी “ क एषां उच्चारयिता ? उत्तरमाह आत्मेति ” ह्याणजे या वर्णाचा उच्चार कोण करतो ? या प्रश्नास उत्तर असें आहे कीं, “आत्मेति” म्हणजे जीवात्मा हाच उच्चार करणारा, असा कांहीं संवाद आला आहे. पाणिनि-महर्षीच्या शिक्षेत शब्दोत्पत्तिविषयी असें सांगितलें आहे कीं,

आत्मा बुद्ध्या समेत्यार्थान्मनो युड्के विवक्षया ॥  
 मनः कायाग्रिमाहन्ति स प्रेरयति मास्तम् ॥ १ ॥  
 मास्तस्तूरसि चरन्मंद्रं जनयति स्वरम् ॥  
 सोदीर्णो मूर्ध्यभिहतो वक्त्रमापद्य मास्तः ॥ २ ॥  
 वर्णाञ्जनयते तेषां विभागः पञ्चधा स्मृतः ॥

या कारिकांचा अर्थ असा कीं, आत्मा बुद्धीशीं संयुक्त होऊन बोलण्याच्या इच्छेने वक्तव्य अर्थाची आणि मनाची संगति करवितो, म्हणजे ज्ञान-स्वरूप प्रकाशमय जीवात्म्याच्या पुढे ज्या ज्या अर्थाचें स्फुरण होत असतें, ते ते अर्थ प्रसंगानुरोधानें बोलून दाखवावे, या इच्छेने मनाची योजना होत असते, म्हणजे मनोद्वारा वाणीने अमुक एक गोष्ट बोलावी असें त्या आत्म्यास वाढूं लागतें. पुढे तेंच मन आपल्या चंचलरूपी संघर्षण—क्रियेने शरीरांतील जठराग्रीस अधात करतें, म्हणजे त्यास उत्तेजित करतें किंवा चेतवितें; त्या अग्रीच्या योगाने शरीरान्तर्गत वायु प्रचलित होतो, आणि तो वायु उरः—प्रदेशांत संचार करूळ लागला असतां एक मन्द्र म्हणजे गंभीर अशा प्रकारचा स्वर म्हणजे नाद उत्पन्न करतो. हृदयांत अभिव्यक्त होणाऱ्या नादास ‘मंद्र’ असें झाणतात. कंठांत अभिव्यक्त होणाऱ्या नादास ‘मध्य’ म्हणतात; आणि मस्तकांत अभिव्यक्त होणाऱ्यास ‘तार’ असें म्हणतात. हा नाद क्रमानें एकापेक्षां एक दुपटीने उच्च असतो, असो. पुढे तोच वायु क्षुब्ध होऊन

ऊर्ध्वसंचरित होत्साता मस्तकी प्रत्याघात पावून मुखगोलकांत येऊन पोंचतो; आणि मग वर्णाची उत्पत्ति करूळे लागतो. याबद्दल संस्कृतांत असें स्पष्टीकरण आहे की, “आत्मा संस्काररूपेण स्वगतानर्थान् बुद्ध्या (स्ववृत्त्या) समेत्य = एकबुद्धिविषयान् कृत्वा, तद्वौधनेच्छया मनो युक्ते करोति, तत् इच्छावत् मनः कायाभिः (जाठराभिः) अभिहंति, स कायाभिः मारुतं प्रेरयति, सो-दीर्णः = स उदीर्णः = ऊर्ध्वं प्रेरितः। एवं शब्दप्रयोगेच्छया उत्पन्नयत्नाभिहताभिना नाभिप्रदेशात् प्रेरितो वायुवैगात् मूर्धपर्यंतं गत्वा प्रतिनिवृत्तः वक्तं प्राप्य, उक्तयत्नसाहाय्येन तत्तत्स्थानेषु जिह्वाग्रस्पर्शपूर्वकं तत्तत्स्थानानि आहत्य वर्णान् जनयति” या सर्वांचे तात्पर्य असें आहे की,

“आत्मा विवक्षमाणोऽयं मनः प्रेरयते, मनः।

देहस्थं वहिनमाहन्ति स प्रेरयति मारुतम्॥ १ ॥

ब्रह्मग्रंथियितः सोऽयं क्रमादूर्धपथे चरन्।

नाभिहृत्कंठमूर्धास्येष्वाविर्भावयति ध्वनिम्॥ २ ॥

म्हणजे आत्म्याच्या सत्तास्फूर्तीच्या बलानें अगोदर बुद्धि आणि मन, प्रेरणा पावतात; पुढे त्यांच्या ज्ञानशक्तीनें आणि इच्छाशक्तीनें ब्रह्मग्रंथीचे ठिकाणी असलेला वायु, नाभि, हृदय, कंठ, मस्तक आणि मुख या एकपेक्षां एक वरच्या स्थानांत संचार पावून तो ध्वनीची उत्पत्ति करतो. तो ध्वनि, नाभिमध्ये अतिसूक्ष्म, हृदयांत साधारण सूक्ष्म, कंठांत पुष्ट, मस्तकांत अपुष्ट, आणि मुखांत कृतिम, अशा रूपांचा असतो. वरील श्लोकांत ‘ब्रह्मग्रंथि’ असा शब्द आला आहे; त्याचा अभिप्राय असा की, आधारचक्रापासून म्हणजे गुद आणि लिंग यांच्या दरम्यान दोन अंगुले वरती आणि लिंगस्थानापासून दोन अंगुले खाली, देहमध्य म्हणून एक अंगुलप्रमाण भाग आहे. हाच मनुष्यदेहाचा मध्यभाग होय. तेथें चार अंगुले उंच आणि तितकेच लांब असे ‘देहकंद’ म्हणून एक स्थान आहे त्यालाच ‘ब्रह्मग्रंथि’ असें म्हणतात, असो. मुखांतही भिन्न भिन्न स्थानें आणि निरनिराळे प्रयत्न या भेदांनी ते वर्ण विचित्र होतात, त्यांच्या उत्पत्तीचीं स्थानें आठ आहेत. तीं अशीं— अष्टौ स्थानानि वर्णानामुरः कण्ठः शिरस्तथा ॥

जिह्वामूलं च दन्ताश्च नासिकोष्ठौ च तालु च ॥ १ ॥

या कारिकेचा अर्थ असा की— उरःस्थल, कण्ठ, शिर, जिह्वेचे मूल, दन्त, नाक, औंठ आणि तालु अशा आठ स्थानभेदेकरून हा वाग्यापार होऊं लागतो. आतां मुखाच्या वार्टे ही वर्णव्यक्ति होऊं लागली म्हणजे मात्र काय

ती वाणी, असेंच कांहीं नाहीं. साधारणपणे सर्व मनुप्यांच्या व्यवहारास नित्य अशाच वाणीची अवश्यकता आहे हें मात्र खरें आहे; पण अशी ही स्वपरवेद्य वाणी स्पष्ट दशेला येण्यापूर्वीं आत्मरूप अधिष्ठानापासून तों मुखाच्या अलीकडील स्थलापर्यंत तिचें स्वरूप उत्तरोत्तर अधिक अधिक सूक्ष्म आहे. तथापि अशा स्थितीतही ती आपणास ‘वाणी’ असेंच म्हणवून घेते. आणि तत्संबंधी थोडीशी स्पष्टताही सांगण्यांत येत असते, ती अशी की—

चत्वारि वाक्परिमिता पदानि तानि विदुर्ब्राह्मणा ये मनीषिणः ।

गुहा वीणि निहिता नेङ्गयान्ति तुरीयं वाचो मनुष्या वदन्ति ॥

वाचःपरिमितानि शास्त्राणि, तानि चत्वारि पदानि=स्थानानि=परा-पश्यन्ती-मध्यमा वैखरीति; गुहा=आधारनभिहृदयरूपायां, त्रीणि=पदानि (स्थानानि), मनुप्याणां वदने वर्तमानः अर्थबोधकः शब्दो भवति इत्यर्थः ॥ अशी तर अगोदर वाणीविषयीं श्रुतिच प्रमाण आहे. ही श्रुति असें सांगते कीं, या वाणीचे प्रकार चार आहेत; तिचीं स्थानें चार आहेत, तिचीं स्वरूपें देखील चार आहेत. एकंदरीत अशी तिची चतुर्विधता अनेक प्रकारची आहे. याच अभिप्रायानें या वाणीला चार संज्ञा आहेत. त्या अशा कीं— परा, पश्यन्ती, मध्यमा आणि वैखरी; अशा चार संज्ञांनी युक्त चतुःस्वरूपांची एकंदर ही समग्र वाणीच होय. जे विचारशील सूक्ष्म बुद्धीचे आणि अध्यात्मज्ञानसंपन्न असे ब्राह्मण म्हणजे ब्रह्मनिष्ठ पुरुष असतात, त्यांना या चतुर्विध वाणीचे संपूर्ण स्वरूप समजत असते. तथापि या वाणीचे परा, पश्यन्ती, मध्यमा असे जे तीन सूक्ष्म प्रकार आहेत, ते सर्व साधारण व्यवहाररूप कार्याविषयीं क्षम म्हणजे योग्य नाहीं; व त्या तीन सूक्ष्म प्रकारांचे स्वरूप प्रायः समज-ण्यांत येण्यासारखे नाहीं. म्हणून, तुम्ही आम्ही सर्व मनुप्यप्राणी वैखरीसंज्ञित वाणीचाच उपयोग करीत असतों. वैखरी या शब्दाचा अर्थ आचार्य असा सांगतात कीं, ‘विशेषेण खरत्वात् वैखरी’ म्हणजे विशेषकरून जी खर अर्थात् तीक्ष्ण आणि कठिण, ती वैखरी वाणी होय. आपण एखाद्याच्या भाषणास कर्कश असें कधीं कधीं म्हणतों; तथापि सहज एखादा जें भाषण करतो आणि जें किति तरी मधुर म्हणून त्याची तारीफ होत असते, तसलेंही मधुर भाषण, ह्या परा, पश्यन्ती, मध्यमा, अशा तीन वाणीशीं तुलना करून पाहिलें तर फारच ओबडघोवड किंवा रासवट आहे, असेंच म्हणणे भाग पडते. कारण, किति जरी तें मधुर असलें तरी तें वैखरीतलेंच असणार; असो.

जेणेकरून तुम्ही आम्ही एकमेकांशी व्यवहारांत बोलतों चालतों व लेखनद्वारा किंवा हस्त, नेत्र, भृकुटी इत्यादिकांच्या चालनानें हृदृत अभिप्रायाची ओळख करून घेतों अथवा देतों, तें सर्व वैखरीचे स्वरूप होय. हा उत्पन्न होणाऱ्या वाणीच्या उत्पत्तीविषयीं येथे प्रसंग असल्यामुळे थोडें तरी आम्हांस बोलतां येतें कां पहावें म्हणून उगीच आमच्या मनास वाटत आहे. कारण, त्या बोलण्याचा संबंध थेट सृष्टीच्या मुळाकडे च पोंचत आहे, तेव्हां तिकडे वळल्यावांचून आमचे बोलणे योग्य आणि सुसंगत होणार नाही. म्हणून येथे अगोदर या वाणीचे उत्पत्तीविषयीं दोन तीन प्रमाणभूत श्लोक आमच्या पाहण्यांत आलेले आहेत, तेच आम्ही उल्लिखित करितों. ते श्लोक असे—

स एप जीवो विवरप्रसूतिः प्राणेन घोषेण गुहां प्रविष्टः ॥

मनोमर्यं सूक्ष्ममुपेत्य रूपं मात्रा स्वरो वर्णं इति स्थविष्टः ॥ १ ॥

या सा मित्रावस्णसदनादुच्चरन्ती त्रिष्ठृष्टिः ।

वर्णनन्तः प्रकटकरणैः प्राणसङ्गात्प्रसूते ।

तां पश्यन्तीं प्रथमसुदितां मध्यमां बुद्धिसंस्थां

वाचं वक्त्रे करणविशदां वैखरीं च प्रपद्ये ॥ २ ॥

मूलाधारात्प्रथमसुदितो यस्तु भावः पराख्यः

पश्चात्पश्यत्यथ दृदयगो बुद्धियुड्मध्यमाख्यः ।

वक्त्रे वैखर्यं रुदिष्ठोरस्य जन्तोः सुषुम्णाम्

बद्धस्तस्माद्द्वति पवनः प्रेरितो वर्णसंज्ञः ॥ ३ ॥

असे हे तीन महत्त्वाचे श्लोक आहेत. यांतील पहिला श्लोक श्रीमद्भागवतांतील आहे. दुसरा श्लोक श्रीधरस्वामीनीं या पूर्वोक्त प्रथम श्लोकाच्या व्याख्यानांत विवक्षित अर्थाच्या सत्यत्वस्थापनार्थ प्रमाणान्तर म्हणून वेतलेला असा आहे; आणि तिसरा श्लोक सूतसंहितेत एके ठिकाणीं व्याख्यान करताना माधवांनीं आचार्यांचा म्हणून प्रकृत विषयाच्या पुष्टचर्थ निर्दर्शित केलेला असा आहे. इतके सांगण्याचे कारण एवढेंच कीं, प्रमाणत्वेकरून या श्लोकांच्या ग्राह्यतेविषयीं संशय किंवा मळमळ राहुं नये. आतां आणखीही कांहीं श्लोक असे आहेत कीं, ज्यांमध्ये आपल्या शरीरांत मूलाधारापासून म्हणजे गुदद्वारापासून तों ब्रह्मरंभ्रापर्यंत म्हणजे मस्तकाच्या मध्यभागी हस्तानें स्पर्श करून पाहिले तर, जें आहे असे अनुमानानें वाटणार, असलें एक छिद्र आहे, तेथर्पर्यंत सहा स्थानें कल्पून तीं चक्राकार आहेत असे वर्णिलेले आहे. तसेच तेथे कमले, त्यांच्या निरनिराळ्या पांकळ्या, तेथील देवता,

आणि त्यांवर वर्णमालेतील सर्व वर्णाची बीजरूपेकरून योजना, इत्यादिक पुष्कळच गोष्टी सांगण्यांत येत असतात. म्हणजे गुदस्थानीं आधारचक, लिंगस्थानीं स्वाधिष्ठानचक, नाभिस्थानीं मणिपूरचक, हृदयस्थानीं अनाहतचक, कंठस्थानीं विशुद्धिचक, भ्रूमध्यस्थानीं आज्ञाचक किंवा अग्निचक, अशी हीं सहा चक्रे आहेत. आणखीही चक्रे आहेत असें तज्ज्ञ लोक सांगतात. असो, परंतु हा सर्व प्रकार प्रायः सर्वांना कानडासाच आहे. म्हणून तदर्थक श्लोक देऊन त्याचे अर्थ सांगत वसण्याच्या भरीस न पडतां हे पूर्वोक्तच सरळ व सुवोधार्थक श्लोक आज्ञां घेतले आहेत. त्या श्लोकांतील भावार्थ मूळ सटीक ग्रंथाच्या आधारांने आम्ही येथे क्रमाने देतों.

‘स एष जीवः’ म्हणजे तो हा अपरोक्ष जीव अर्थात् सर्वांस जीवित देणारा जो परमेश्वर तोच ‘विवरप्रसूतिः’. म्हणजे आधारादिक चक्रांचे ठिकाणीं त्याची प्रसूति होते, म्हणजे अभिव्यक्ति होते; केवळ उत्पत्ति असा अर्थ नाहीं. ती त्याची अभिव्यक्ति अशी कीं, ‘घोषण प्राणेन’ म्हणजे ‘पराख्येन नादवता प्राणेन,’ अर्थात् परासंज्ञक नादानें युक्त जो प्राण त्यासह तो ईश्वर जीवरूप होत्साता ‘गुहां प्रविष्टः’ म्हणजे आधारचक्रीं प्रथम प्रविष्ट झाला. तेथून ‘मनोमयं सूक्ष्मं रूपं उपेत्य’ म्हणजे मणिपूरचकांत पश्यंतीरूप आणि विशुद्धिचक्रांत मध्यमारूप असा आकार पावून पुढे मुखाचे ठिकाणीं न्हस्वदीर्घादि मात्रा, उदाचादि स्वर, ककारादि वर्ण अशा रूपानें ‘स्थविष्ट’ म्हणजे अति स्थूलस्वरूप तो जीवरूप परमेश्वर स्वतः बनतो, हीच त्याची अभिव्यक्ति होय. किंवहुना परमेश्वरच जगदाकार होतो.

जडांत जीवित म्हणजे चलनवलनाचें स्फुरण देतो, म्हणून परमेश्वरासच जीव हीं संज्ञा आहे. एरवीं तो स्वभावतः केवळ निरुपाधिक चिन्मात्रस्वरूपच आहे. अर्थात् घटांत दीप असल्यानें घटाइतकाच त्याचा प्रकाश. आणि तोच दीप घरामध्ये ठेवला तर घरभर प्रकाश असतो. त्याप्रमाणे शरीरादिकांच्या अभिमानास्तव जीवत्व पावतो; एरवीं नाहीं तर निर्मळ शिवत्वच यास आहे. सूर्य तर गगनांत आहे, पण आरशांत प्रतिविंबव्यानें हातांत आलासा वाटतो. त्याप्रमाणे केवळ चैतन्याची जी या शरीरांत प्रकाशरूप स्थिति हीच येथे प्रतिविंबित स्थिति; हीच त्याची प्रसूति किंवा अभिव्यक्ति होय. या अभिव्यक्तीचे द्वार म्हणजे निमित्तभूत उपाधि तर अवकाशरूप शब्दतत्त्वभूत आकाश आणि चलनात्मक पवन. परंतु हे दोन्ही प्रथम तादात्म्यस्थितिमध्ये असतात.

अर्थात् आकाशाचा गुण जो शब्द तो त्यांत अत्यंत अस्फुट असतो. म्हणून त्यास अनाहत असें म्हणतात. म्हणजे तेव्हां तो अभिव्यक्त असा नसतो. इतर तीन वाणीपेक्षां यास परत्व म्हणजे परमावधीचे सूक्ष्मत्व असल्यामुळे तेथें ‘ परा ’ असा संकेत शास्त्र करीत आहे. या स्थिरांत वायुही आपल्या शुद्ध सत्त्वावस्थेत असतो, म्हणून हेलकावा न घेतां अगदीच खिरसा असतो. अर्थात् चैतन्याच्या शक्तीचे जें स्वरूप हेच शुद्ध वायुसत्त्वाचे रूप; आणि शब्दाच्या व्यक्ततेस हेच पोषक जीवन. एवंच निर्विशेष नाद हाच अत्यंत सूक्ष्म प्राण समजावा. यासह प्रथम आधारचक्रीं जीवत्व व्यक्त होते. त्याची ही व्यक्तताच परावाणीरूप आहे. म्हणजे यांत जीवत्वात्रैं स्फुरण होऊं लागते. तेच पुढे आकाशाचे शब्दतत्त्व आणि पवन यांच्या उपाधिभूत साहाय्याने मनो-कुध्यादिकांचे द्वारा अधिकाधिक स्पष्ट दशेस येते, आणि शेवटी स्थूलांत व्यापून राहते. ॥१॥ दुसऱ्या श्लोकाचे स्पष्टीकरण असें आहे की—

“ तां त्रिविधां भारतीं प्रपद्ये ” म्हणजे त्या तीन प्रकारचे वाग्देवतेच्या स्वरूपास मी शरण आहें. ती वाग्देवता अशी कीं, जी ‘ मित्रा वरुणसदनात् उच्चरंती ’ म्हणजे ती अग्निसोमस्थानापासून उद्भव पावणारी अशी आहे. येथे मित्र म्हणजे अग्नि, आणि वरुण म्हणजे सोम; त्यांचे सदन म्हणजे निवासस्थान; अर्थात् परमात्माच तो. ज्यांपासून श्वासांत शैत्य आणि औष्ण्य असते, असे ते अग्नि व सोम, परमेश्वरस्वरूपांत असतात. त्याच परमात्म्यापासून ही वाणी उद्भव पावून त्रिषष्ठि म्हणजे त्रेसष्ठ वर्णास “ प्रसूते=जनयति ” म्हणजे प्रकट करते. अर्थात् वायूच्या संबंधवशात् ती वर्णरूपाने व्यक्ततेस येते. परंतु वर्णरूपाने व्यक्ततेस येण्यापूर्वीं ती “ प्रकटकरणैः ” म्हणजे बुद्धिगत अशा प्रकटरूप इंद्रियांनी, अंतः म्हणजे आंतल्याआंत ( हृदयामध्ये ) पश्यंती म्हणजे केवळ देखणी होत्साती “ उदितां ” म्हणजे स्फुरत असलेली, अर्थात् उच्चार न करणारी अशी पश्यंतीसंज्ञक प्रथम असते. नंतर ‘ बुद्धिसंस्था ’ म्हणजे “ उच्चारयामि इति विचारयुक्तां मध्यमां ” अर्थात् उच्चार करावा अशा वेतांत कंठामध्ये सूक्ष्म उद्भारावस्थेत असते. आणि यापुढे तर मुखगोलकांत “ करणविशदां ” म्हणजे स्थान व प्रयत्न यांनी विशद म्हणजे अत्यंत व्यक्त अशी प्रसिद्ध वैखरीसंज्ञक होते. अशा या वाग्देवतेस मी शरण आहें. या दुसऱ्या श्लोकांत परासंज्ञित वाणीचा निर्देश नाही. तथापि आधारचक्राचे ठिकाणी ती प्रथम केवळ स्फूर्तिरूप इतक्या आकाराचीच असते, अर्थात्

चेतनरूप जीवास्त्व परमेश्वराहून तिचा वेगळेपणा उमगण्यासारखा नसतो, इतकी ती सूक्ष्म असते. म्हणजे त्याच्याशी तिचे तादात्म्य असते, म्हणून ती येथे स्पष्टपणे निर्दिष्ट केली नसावी. परंतु पूर्वोक्त तिसऱ्या श्लोकांतील पहिल्या चरणामध्ये वाणीच्या परासंज्ञित रूपाचा निर्देश आहे. ॥ २ ॥ तो पुढील स्पष्टीकरणावरून कळेल.

मूलाधारापासून वाणीचे परासंज्ञक स्वरूप उदित होत असते. पुढे हृदयांत पश्यंतीसंज्ञक, त्यापुढे कंठांत मननरूप अशी मध्यमासंज्ञक, आणि शेवटी मुखामध्ये वैखरीसंज्ञक अशी तिची स्वरूपेच व्यक्त होतात. वैखरीचे स्वरूप म्हणजे स्वरवर्णात्मक असते, त्यांत सर्वत्र पवनाची प्रेरणा निमित्त असते. तो हा पवन म्हणजे प्राणवायुच होय. तो सुषुम्ना—नाडीशीं स्थिलेला असतो. जन्मास आल्यावरोवर मूळ रङ्गं लागते. आणि त्याने रडावें हें इष्ट असते. ते जर रडले नाहीं, तर त्याची बेंबी शेकावी लागते, असा कांहीं तरी उपाय करावा लागतो. अर्थात् ते “क्यः क्यः” असें रङ्गं लागले म्हणजे त्याचा जिवंतपणा सिद्ध होतो. म्हणजे रडण्याच्या धक्क्यावरून तो वायु खेळता होतो, तो तसा होण्यासाठीच शेकणे वैगैरे करावें लागते. असो. वैखरीने स्वरवर्णादिकांचा उमट होण्यास प्राणवायूची क्रिया म्हणजे जीवन-क्रिया चालू असली पाहिजे. ती नीट असली, कोठेही अडली नसली म्हणजे सर्व इंद्रियांच्या क्रिया चालू असतात. ॥ ३ ॥ तसेच आणखीही कांहीं प्रसिद्ध आणि प्रमाणभूत ग्रंथांतून ही वाणी, तिची उत्पत्ति, तिचे प्रकार आणि तिचे स्वरूप, इत्यादिकांविषयी जी कांहीं माहिती मिळते, तिची जाति आम्हीं पूर्वीं उल्लिखित केलेल्या श्रौत, स्मार्त आणि पौराणिक अशा वचनावरून ध्यानांत येणारच आहे; तेव्हां त्यांचाच शब्दार्थ आम्हीं आपल्या अनुभवाप्रमाणे यथाकथंचित् सांगत आहों. कारण, जगताचा उद्भव आणि प्रलय हे साकल्यें-करून समजवून देण्यास आम्हांसही पुरेशी शक्ति नाहीं. तथापि त्यांची कांहीं दिशा यथामति प्रत्येकास समजें योग्य आणि आवश्यक आहे. म्हणून आतां अगोदर आपण क्षणभर निद्रा आणि विषयसंवेदनस्फूर्ति किंवा जागृति या दोन परस्पर विरुद्ध अवस्था आपल्या मनांत आणा, म्हणजे आपणांस निद्रा ही व्यवहारमय जगताची प्रलयावस्था, आणि विषयसंवेदनस्फूर्ति किंवा जागृति ही त्याच व्यवहारमय जगताची रचनासिद्धि असेच आपणांस वाटले पाहिजे. पण अशा या अवस्थांसंवंधी एवढा विश्वभर अनुभवाचा खेळ ज्या

अर्थीं चालला आहे, त्या अर्थीं त्यास कांहीं एक सतत, समान, देशकाल-निर्बंधरहित आणि निरंतर असें अविष्टान आहेच आहे, असें कबूल केले पाहिजे. ब्रह्म म्हणून जें कांहीं वर्णिलें आहे, तें हेंच आधारभूत आणि अवधि-भूत तत्त्व होय. आतां जगत् म्हणजे ह्याच आधारभूत ब्रह्मतत्त्वाचा एक विचित्र अनियतस्वरूप असा एक अंशमात्र होय; अथवा जगत् म्हणजे नाम आणि रूप इतकेंच काय तें; किंवा जगत् म्हणजे गुणमय नाना अवस्था-समूह असेही म्हटलें असतां शोभेल. अर्थात् हीं नामरूपे आणि हा गुणधर्म-मय नाना अवस्थासमूह इत्यादि, हें सर्व त्या ब्रह्मतत्त्वाच्या एका अत्यरूप कल्पित अंशालाच लागू आहे; आणि वेदपुरुषही असेच म्हणतात कीं,

तस्मादेतद्ब्रह्म नामरूपमन्म च जायते ।

म्हणजे हें ब्रह्मच, आपल्या एकांशमात्रेंकरून नाम, रूप आणि अन्न म्हणजे पृथिवी इत्यादिस्वरूप स्वताच होत असतें. आतां नामरूपांतही असा विशेष प्रकार आहे कीं, रूपे म्हणजे रंग, रेखा, आकृति; हीं, नाम म्हणजे शब्द आणि त्याचे मूळस्वरूपभूत ध्वनि यांजपासून उत्पन्न होतात. आणि नाम किंवा शब्द हाही जर वैखरीतील असेल, तर त्यापूर्वीं त्याचें स्वरूप मनोमय, सूक्ष्म, कण्ठस्थानीं प्रकट होणारे, मध्यमावाणीसंज्ञित आणि कळ्यनामात्र-स्वरूप असें असतें. त्याही अवस्थेचा अभाव म्हणजे उच्चाररहितस्थिति किंवा आपण स्वतः कसलाही उच्चार केल्यावांचून गोचर होणारा असा उच्छ्वास-निश्चासात्मक वायूच्या अंगभूत जो ध्वनि, हा पश्यंतीसंज्ञित वाणीचा अंश-भूत एक आकार होय, म्हणजे वाणीचे असेही एक स्वरूप आहे. आतां असलें कांहींच उमगण्यांत न येईल तर ती निद्रा आहे, असें समजावें. तेव्हां पश्यंतीवाणी म्हणजे स्थिरवायूच्या आश्रयानें स्थिररूपेकरून प्रज्वलित असणारी निर्मल आणि प्रफुल्लित अशी प्रकाशमय जी दीपकलिका तिच्या-प्रमाणे रमणीय आणि स्वसंवेद्य, तशीच हृष्टपुष्ट अशा प्रकारची असून अनु-भवास येणारी आहे; पण अशा प्रकारची ही स्फुरद्रूप द्वैतमय पश्यंतीवाणी देखील प्रलयामध्ये किंवा ब्रह्मभूत अवस्थेमध्ये तादात्म्य पावून अगोचर अस-णारी अशी झाली म्हणजे या वाणीतियाची जननीस्वरूप जी अवशिष्ट स्थिति तीच परावाणी होय. अर्थात् येथें वाणीतत्त्वाची पराकाष्ठा झाली, अथवा अगदी निष्कर्ष झाला. हा जो वैखरीपासून परेपर्यंत व्यतिरेकमुख्यानें वाणी-तत्त्वाचा यक्तिक्वित् शोध केला, त्याच्या उलट क्रमानें म्हणजे अन्वयमुख्यानें

शोध केला तर, ब्रह्मी नामरूपात्मक जगताचा स्पष्ट प्रत्यय होण्यापूर्वीं परावाणी, जरी ती गोचर नाहीं, तरी पण तेरें ती अव्याहत रीतीने प्रतिष्ठित आहेच असे मानले पाहिजे. पुढे तीच पूर्वोक्त पश्यंतीच्या स्वरूपास पावते आणि पुढे कण्ठांत मध्यमारूप होऊन मुखगोलकांत वैखरीरूप होत असते.

आम्हांस येथें असे एक सांगावयाचें आहे की; जीव, जगत्, ईश्वर, माया, बन्ध, मोक्ष, किंवहुना ब्रह्म देखील, अशा या सर्व तत्त्वांस वाणीचें स्वरूप नेसवावें, असे जर एखाद्या तत्त्ववेत्त्याच्या मनास वाटले तर तें त्याला चांगले साघेल; म्हणजे परमार्थाची समजूत घालून देण्याच्या ज्या अनेक प्रक्रिया आहेत त्यांत ही एक शैली आहे; आणि विचारास ही फार अनुकूल आहे; असो. एतावता ह्या वाणीतत्त्वाचें आद्य आणि अन्तिम स्वरूप जिला ‘परा’ असे म्हणतात, तेंच आहे. ‘परा’ या शब्दाचा अगोदर अर्थेच असा की, हीच वाणी सर्वाच्या पर आहे म्हणजे हिच्या पलीकडे शब्दब्रह्म म्हणून कांहीं एक नाहीं. या परावाणीच्या पोटांतच, जीव, ईश्वर, जगदंकुरभाव, त्रिगुण, व्यक्ति, विद्या, अविद्या, काम, कर्म, काल, स्वभाव, इत्वादिक सर्व सूक्ष्म तत्त्वांचा आपापल्या चतुरबुद्धीने यथायोग्य अन्तर्भाव लक्षांत आणून सूक्ष्म दृष्टीचे तत्त्ववेत्ते आपापले समाधान करून घेतात; परंतु इतरांस हें सर्व अत्यंत गूढ असल्यामुळे, शास्त्रे त्या सर्वात मूलभूत कोणी एक अव्यक्त किंवा अव्याकृत म्हणून कांहीं अनिर्वचनीय तत्त्व आहे असे परोक्ष रीतीने गृहीत करून वितात; कारण, इलाजच नाहीं, आणि ह्या अनिर्वचनीय अव्यक्ताच्या किंवा अव्याकृताच्या पोटडींत खरोखर सर्व कांहीं समाविष्ट आपले असावयाचेंच! तात्पर्य, पुढे कार्यरूपाने व्यक्त होणाऱ्याचें किंवा नामरूपांनी विशेषेकरून आकारसंपन्न होणाऱ्याचें जें मूलरूप, तेंच अव्यक्तस्वरूप तत्त्व किंवा अव्याकृत स्वरूप तत्त्व होय; त्याविषयीं इतकाच आणि अशा तन्हेचाच नवशिक्यास बोध होणार, आणि करून देतां येणार. आम्हांस कोणी असे विचारलील की, अहो! तुम्ही आम्हांस प्रणवप्रकाश म्हणून जें कांहीं सांगणार तें केव्हां? आणि त्याचे स्वरूप कसें आहे? असे विचारणारास आमचें हेंच सांगणे आहे की, आम्हीं विचारास ठीं जें हें प्रस्तुत वाणीतत्त्व घेतले आहे, तें सर्व प्रणवाचेंच स्वरूप आहे. प्रत्यक्ष वेदपुरुषच असे सांगतात की,

वाग्वा ओङ्कारः सर्वे वाग्वाच्यं वस्तु प्रणवात्मकं च ।

म्हणजे ही वाणीच प्रणव आहे आणि वाणीनें उद्दिष्ट जो सर्व वस्तुसंघात, तोही प्रणवस्वरूपच आहे. याविषयी संशय नको.

आतां हें प्रणवात्मक, वाचारंभणमात्र, नामरूपाकार जगत् स्पष्ट उद्घा॒सित होण्यास अवकाश आणि गति अशीं दोन तत्त्वे असलीच पाहिजेत. तो अवकाश म्हणजे आकाश, आणि गति म्हणजे गतिस्वरूप वायु, अशीं हीं दोन प्रचण्ड अमूर्त तत्त्वे या मूर्तसृष्टीच्या अगदीं मूळांत आणि तिच्या सर्व हालचालीत घटक आहेत. तेव्हां नुक्तेचं पूर्वीं सर्व जगदनुभवाच्या खेळांत एक त्याचा अचल जीवप्राण किंवा आत्मा म्हणून स्वतःसिद्ध अधिष्ठानभूत असें जे ब्रह्मतत्त्व आम्ही पत्करतो आणि पत्करवितों, तेथेचं अवकाश आणि गति, म्हणजे शब्दगुणात्मक आकाश आणि स्फुरणस्पर्शलक्षण वायु, हीं दोन्हीं एकवट होऊन मायेच्या द्वारा ब्रह्मगर्भात अव्यक्ताकारच होतीं. परावाणीचं तरी स्वरूप यांतच आहे. पश्यंतीवाणीमध्ये स्फुरण आणि स्पर्श हीं सावकाश प्रतीत होतात. असली हीं पश्यंतीवाणी स्पष्ट प्रतीत होण्याच्या पूर्वींजी तिची अवस्था, तीच अव्यक्तस्वरूप परावाणी होय. खरोखर ‘परा’ असा हा एक वाणीतत्त्वाच्या अत्यंत मूलावस्थेस संकेत योजिला आहे. वाणी म्हणून तिच्यांत तसा कांहीं नाढ, भास किंवा शब्दनामरूपाकार इत्यादि उमगण्यासारखे आहे असें नाहीं. पश्यंतीत तर सर्वथा आहेच, आणि मध्यमेंत तर त्याहूनही अधिक आहे; म्हणजे मध्यमेंत मनोमय वाणीची व्यक्तता असते. ती उत्पन्न होण्याच्या कांहीं पूर्वीं, आणि ती लीन होत चालली म्हणजे, शरीरांतील उच्छ्रवासनिश्चासरूपानें चलनशील प्राणवायूची स्पष्टता आणि संयोगानें तत्त्वस्थानीं आघात होत असल्यामुळे नाढ किंवा ध्वनि इत्यादिकांचा बारीक तरी प्रत्यय होत असतो; म्हणून हा अंश पश्यंतीच्या पोटांत येतो. पण तोही उगमतां येत नाहीं, अशी स्थिति आली म्हणजे नादाचे कण एकवट होत जाऊन शेवटीं ते विरुन गेल्यानंतर एक सामान्य घनता प्रतीतीला येते. तीही पण कार्यस्वरूप बिन्दुरूप दशा पश्यंतीच्या पोटांत समाविष्ट होत असते; आणि त्याही घनतेची जी पराकाष्ठा, ती कारणात्मक बिन्दुरूप परावाणी होय. तिच्यांत उमगणेपणाचा कांहींच धक्का लागत नाहीं. वैश्याकरणादिक ज्यास ‘स्फोट’ असें म्हणतात, तो कारणस्वरूप मानला तर, परावाणीच्या स्वरूपांत अन्तर्भूत होतो; आणि तोच कार्यस्वरूप असेल तर, त्यांतल्या त्यांत स्थूलसूक्ष्मतानुसार ‘पश्यंती, मध्यम, वैखरी’ या त्रिविध वाणीच्या पोटांत तो समाविष्ट

होणारा ठरेल. ‘स्फोट’ या शब्दाची व्युत्पत्ति दोन प्रकारे सिद्ध आहे, म्हणजे अर्थाची स्फुटता ज्यापासून होते, तो शब्दरूप स्फोट होय; आणि वृत्तिविषयभूत वाच्यादिस्वरूप अशा स्वयं अर्थरूपानें जो कांहीं आपल्याच अंगानें स्फुट होणारा, तो अर्थात्मक स्फोट होय. एतावता स्फोटांत मुख्य दोनच प्रकार; एक अर्थात्मक स्फोट आणि दुसरा शब्दात्मक स्फोट होय. मग त्या अर्थांचे स्वरूप व्यंग्य, लक्ष्य, वाच्य अशा प्रकारचे असो; आणि शब्दांचींही स्वरूप व्यंजक, लक्षक, वाचक, इत्यादिस्वरूप असो, कसेही असो. अर्थात् दुसरे जे कांहीं वाक्यादिक स्फोट आहेत, ते या पूर्वोक्त दोन स्फोटांत यथायथं समाविष्ट करतां येतील. सारांश, वैद्याकरणादिकांचे ‘परब्रह्म’ म्हणून जें कांहीं आहे, तें या स्फोटात्मक तत्त्वांत आहे. पण, हा स्फोटवाद वेदामध्ये वाचनिक म्हणजे कण्ठरवेंकरून सांगितलेला असा बहुधा नाहीच. एरवीं,

तुका म्हणे जें जें बोला, तें तें साजे या विडला।

अशा एका दृष्टीने वेदान्तप्रतिपाद्यभूत त्या समरस ब्रह्मात्मतत्त्वास ‘स्फोट’ असें म्हटले तरी शोभणारच आहे; आणि व्युत्पत्तिबळानें देखील ‘स्फोट’ या शब्दाचा अगदीं यौगिक अर्थही तसा सिद्ध होण्यासारखा आहे. प्रसंगच आला आहे म्हणून प्रस्तुत स्फोटाबद्दल श्रोडेंसे बोलून या. ब्रह्मसूत्रांच्या प्रथम अध्यायांतील तिसऱ्या पादांत अट्टाविसाव्या सूत्रांत असा विषय आला आहे कीं, हें जगत् शब्दप्रभव आहे, म्हणजे जसा घट मृत्तिकेपासून होतो, तसें हें चराचर जगत् शब्दापासून संभवते, अशा प्रकारचा मुद्दा प्रतिपादनांत आहे. तेव्हां तेथें प्रश्न झाला आहे कीं, हा शब्द म्हणजे काय आहे? अर्थात् तो वर्णरूप आहे किंवा वर्णाहून अतिरिक्त असा कांहीं आहे? यावर पूर्वपक्षियांचे (वैद्याकरणादिकांचे) असें म्हणणे आहे कीं, तो वर्णाहूत अतिरिक्त आहे. वर्णाच्या कडून तो स्फुट किंवा व्यक्त होतो, तो अर्थव्यंजक आहे, तो नित्यरूप आहे: तेव्हां तो जगताचे कारण असें संभवनीय आहे. एरवीं, केवळ वर्ण हे उत्पन्न होऊन नाश पावतात; त्या अर्थीं ते या जगताचे कारण कसें असणार! वर्णापासून अर्थज्ञान होणेही युक्त दिसत नाहीं. कारण ते जडरूप असतात. अशा दृष्टीने विचार करून शेवटीं ज्याला वेदान्तिलोक ब्रह्म असें म्हणतात, त्यालाच “स्फोट” या शब्दानें खुणविण्यापर्यंत मजल आली. प्रणवासंबंधानेंचे विचार करतांना एके ठिकाणीं स्फोट म्हणजे ब्रह्म असेंच तात्पर्य सिद्ध केले गेले. प्रणवाच्या मुख्य स्पष्ट तीन मात्रा म्हणजे अकार, उकार, मकार, या तर सर्वत्र च प्रासिद्ध आहेत.

अकार, उकार, मकार म्हणजे ब्रह्मा, विष्णु, महेश अशा तीन देवता; हा त्या तीन मातांचा अर्थ आहे. परंतु परमात्मरूप चतुर्थ मात्राही वेद सांगतात. ती चतुर्थ मात्रा म्हणजे ‘अ, उ, म्’ या वर्णत्रयांहून अतिरिक्त स्फोटसंज्ञित अशी आहे. हिलाच ‘अर्धमात्रा’ असेही म्हणावे. वर्ण आणि पद यांमध्ये वर्ण हा एक अर्धा अंश आहे; आणि पद हा दुसरा अर्धा अंश आहे; दोन्ही मिळून एकवस्तु आहे. अर्थात् राशी म्हणजे धान्यराशी, इत्यादिकांप्रमाणे वर्ण आणि पद हीं अविभक्त आहेत. ज्याप्रमाणे अवयवांहून अवयवी अगदीच पृथक् असा कांहीं व्यवहारास्पद नसतो, त्याचप्रमाणे अवयवभूत वर्णीहून पृथक् असें पद उच्चारतां येत नाहीं. प्रत्येक शब्दांत किंवा प्रत्येक पदांत असा प्रकार आहे. प्रस्तुत ‘ओम्’ ह्या प्रणवाख्य पदासंबंधानें असे म्हटले आहे की,

“अर्धमात्रा स्थिता नित्या याऽनुच्छार्या विशेषतः ॥

ॐकारान्ते तथात्मानं संस्थाप्य परमात्मनि ॥ १ ॥ ”

तात्पर्य, ही अर्धमात्रा म्हणजे स्फोट; आणि स्फोट म्हणजे परमात्मा; एतावता शब्दापासून जगदुत्पत्ति होते; तो शब्द म्हणजे स्फोटरूप परमात्माच होय. नाद आणि बिन्दु यांचे स्वरूप असें आहे कीं, “ओम्, ओम्, ओम्” असा उच्चार करूं लागले असतां शंखनाद, वेणुनाद, इत्यादिकांप्रमाणे जो एक स्वर-विशेष प्रतीत होतो, त्यास नाद म्हणावे; आणि शून्यतुल्य, अतिसूक्ष्म अशी जी या नादाची उपरमावस्था, तिला ‘बिन्दु’ असें समजावे. तस्मात् अवयवांहून जसा अवयवी अतिरिक्त आहे, तसा वर्णीहून अतिरिक्त असें जे पद, त्यास स्फोट म्हणावे हें तात्पर्य सिद्ध झाले. म्हणजे शब्दाच्या समस्त रूपास स्फोट अशी संज्ञा देतां येईल. परंतु घटक होणाऱ्या वर्णीहून तो स्फोट पृथक् समजला पाहिजे.

स्फोटायन म्हणून एका क्रीषीचे नांव आहे. पाणिनीच्या अष्टाध्यायींत अवड्स्फोटायनस्य ६।१।१२३ या ठिकाणीते आले आहे, त्यावरून ‘स्फोट’ म्हणून कांहींएक कल्पना पाणिनीच्या पूर्वीपासूनची तरी आहे. तत्त्वज्ञानाच्या विचारपद्धति अनेक आहेत; त्यापैकी शब्दानुशासन म्हणजे व्याकरणशास्त्राही एक आहे, अंतिम परमसुखरूप जो मोक्षसंज्ञित पुरुषार्थ त्याचें ते उपायभूत आहे. एक शब्दब्रह्म आणि दुसरे निःशब्द किंवा अशब्दब्रह्म, असे द्विविधब्रह्म मानले पाहिजे. अशब्दरूप ब्रह्माची प्राप्ति शब्दरूप ब्रह्माच्या मार्गानेच आहे असे त्या शास्त्राचे आचार्य म्हणतात. अंततः विचार करून पाहिले तर सर्व शब्दांचा

अर्थ, एक अद्वैत समरस असें परब्रह्मच आहे. शब्द आणि त्याचा अर्थभूत जें परब्रह्म हीं दोन्हीं एकच आहेत. द्वैत हें अविद्याजनित मिथ्या आहे. अर्थात् जीवात्मा आणि परमात्मा यांत जसा अविद्यारूप उपाधिनिमित्तक भेदभास आहे, त्याप्रमाणेच शब्द आणि त्याचा परमअर्थभूत जें ब्रह्म त्यांत अविद्या किंवा अज्ञान या निमित्तांनेच भेदभास आहे. शब्दतत्त्वाचा विचार करण्याऱ्या अनेक प्राचीन क्रष्णीचा कल, स्फोट मानण्यापर्यंत गेला, त्यांतील इंगित इतकेंच कीं, सूत्रावांचून जसा पुष्पांचा हार होऊं शकत नाहीं, अर्थात् नुसर्तीं फुले कांहीं हार होत नाहीत. त्याचप्रमाणें नुसरे वेगळाले वर्ण हे कांहीं शब्द होऊं शकत नाहीत. वरे वर्ण पहावे तर ते उच्चारावरोवर समाप्त होतात, तेव्हां मग शब्दांने अर्थोत्पत्ति व्हावी, ती कशी होणार ! अर्थात् पुष्पांतील सूत्राप्रमाणे वर्णात अदृश्य असें कांहीं तरी त्यांने व्यंजित होणारें तत्त्व मानले पाहिजे, तेंच हें स्फोट-संज्ञित शब्द-ब्रह्म. प्रत्येक वर्ण-समुदायरूप शब्दांत हें स्फोटरूप तत्त्व मानले गेले. त्याचाच विचार करतां करतां स्फोट म्हणजे ब्रह्मसंज्ञित चिच्छक्तिरूप सत्ता असा निर्णय झाला. शब्दाची शक्ति जातिवर आहे असें कित्येक म्हणतात. ती जाति म्हणजे मनुप्यता, इत्यादि. हीच शेवटीं सत्ता असा अर्थ झाला. द्याच अनेक सत्ता गाळून पाहतां एकच अत्यंत विस्तृत ब्रह्मसंज्ञित चिन्मात्ररूप अखंडसत्ता ठरते. सर्व शब्दांचा अगदीं परम सारांशरूप निष्कृष्ट अर्थ हाच सिद्ध होतो. कांहीं असो, शब्दापासून जगद्रचना होते असें म्हणतांना शब्द म्हणजे पूर्वोक्त स्फोट हा भाव समजण्यांत गौरव आहे, आणि शब्द म्हणजे वर्णरूपच तो आहे असें म्हणण्यांत कांहीं लाघव आहे. म्हणजे वर्णच अर्थबोधक आहे हें प्रत्यक्ष आहे. तें सोळून अदृष्ट अथवा अप्रत्यक्ष जो स्फोट त्याची कल्पना करावयाची, म्हणजे क्रमेकरून वर्णांचे ग्रहण होत होत ते वर्ण स्फोटास व्यक्त करतात, आणि स्फोट अर्थास व्यक्त करतो, असें मानणे म्हणजे गौरव आहे. जर स्फोट-व्यक्तता वर्णपासूनच मानावयाची, तर साक्षात् अर्थप्रकाशकरताच वर्णपासून कां न मानावी ! मध्ये हा स्फोट एक अधिक कशास पाहिजे ! अशा अनेक युक्तींनी स्फोटकल्पनेचा निरास होत आहे. ही गोष्ट भगवान् उपर्व-आचार्यीच्या संमतींनीं श्रीमच्छंकराचार्य ब्रह्मसूत्रभाष्यांत प्रतिपादन करीत आहेत. यांतील बीज हेंच दिसते कीं, कोणत्याही उपनिषद्विद्येतील प्रतिपाद्य असणाऱ्या आणि उपक्रमोपसंहारादिकांनी निर्णीत होणाऱ्या त्या

समरस ब्रह्मात्मवस्तुचा ‘स्फोट’ अशा शब्दानें कोठेही व्यवहार झालेला दिसत नाहीं. म्हणजे त्या समरस ब्रह्मात्मवस्तुचे ठिकाणी ‘स्फोट’ हा शब्द रुढ नाहीं. असा हा अनादिशास्त्रसंप्रदाय आहे, त्याचे परिपालन व्हावें; त्या अर्थी त्याचे बोधक जे शब्द आहेत, त्यांत स्फोट हा एक अपर पर्याय किंवा संकेत आहे, असें सांगण्याचा नवीन प्रघात आम्हांस घालतां येत नाहीं. एरवी उक्तलक्षण जो शब्दात्मक किंवा अर्थात्मक स्फोट, तो आमच्या या परा-पश्यंती-मध्यमा-वैखरी-स्वरूप चतुर्विध वाक्तव्यातिरिक्त कांहींच नाहीं, हेंच आम्हांस युक्त दिसतें; असो. आतां, स्थूल सूक्ष्म वर्णव्यक्तिरूप जी वाणी, ती बीजात्मक वैखरी वाणी होय. या वाणीची मौज अशी कांहीं आहे की, जड अशी पंचमहाभूतें देखील आपापल्यापरी या वैखरीवाणीचा उद्भार करीत असतात. याविषयीं श्रीमद्विद्यारण्यस्वामी आपल्या सर्वप्रसिद्ध अशा पंचदशीनामक ग्रंथांत असें म्हणतात कीं, प्रतिध्वनिर्वियच्छब्दो वायौ वीसीतिशब्दनम् ॥... वन्हौ भुग्मुगुव्यनिः ॥

...जले बुलुबुलुव्यनिः ॥ भूमौ कडकडाशब्दः... ॥

यांचा अर्थ असा कीं, प्रतिध्वनि हा आकाशोच्चरित शब्द आहे; वायूचे ठिकाणी ‘वी-सी’ अशा प्रकारचा शब्द असतो; अभीचे ठिकाणी ‘भुग्मुगु’ असा शब्द उच्चरित होत असतो; जलाचे ठिकाणी ‘बुलुबुलु’ असा ध्वनि उमटतो, आणि भूमीचे ठिकाणी ‘कडकड’ असल्या कांहीं प्रकारचा ध्वनि होत असतो. सारांश, या जगांत शब्दोच्चार करीत नाहीं असा आम्हांस कोणीच दिसत नाहीं; पण या शब्दब्रह्माची आद्यंतावधिभूत अशी एक परावाणीच होय. म्हणजे ‘पश्यंती, मध्यमा, वैखरी’ या वाणीत्रयामध्ये उपादानकारणरूपानें आदि-अंतीं अनुस्यूतपणानें निर्वाह करणारी अशी जी अव्यक्तशक्ति, तीच परावाणी होय. वेदान्तवादी हिलाच मूळमाया असें म्हणतात. तसेच, त्या त्या उपासकांच्या दृष्टीनें हिला पाहिजे ती संज्ञा दिली तरी शोभणारच आहे. अर्थात् हीच वैष्णवी नारायणी, शिवा शांभवी, सौरी प्रभा, गाणेशी, आणि आदिशक्ति, इत्यादि नामरूपमेदांनी त्यांना अभिमत आहे. हीच परावाणी स्वसंवेद्य रवात्मक शब्दब्रह्माची अबाधित अशी अधिष्ठानभूमि आहे. एवंच, वैखरी म्हणजे हस्तोदात्तादिस्वरूप, ककारादिवर्णवटित, कण्ठापासून मुखगोलकापर्यंतच्या स्थानांत प्रगट होणारी, आकाशोपादानजानित, बहुविध, चंचल, पवननिमित्तव्यक्त, स्वपरवेद्य, प्रायः सर्वांस उच्चारणक्रियायोग्य, क्रियाशक्तिप्रधान, कार्यरूप, आणि श्रोतेंद्रियास

वेद्य, अशी जी वाणी, ती वैखरी होय. मध्यमा म्हणजे—उरःस्थल आणि कण्ठ या दोन देशांच्या मध्यें प्रकट होणारी, किंचित् ज्ञानशक्तिक्रियाशक्ति-संपन्न, आकाशोपादानजनित, पवननिमित्तव्यक्त, चंचल, कार्यरूप, प्रायः स्वसंवेद्य, मनोमय, आणि सूक्ष्म, अशी जी वाणी, ती मध्यमा होय. पश्यंती म्हणजे वासना-संस्कार-भावनादि-स्वरूप, ज्ञानशक्तिप्रधान, स्फुरणमात्र-क्रियासंपन्न, अर्थस्फोटरूप, अन्तर्मुख, सामान्याकार, हृदयस्थानीं प्रकट होणारी, कारणरूप, आकाशोपादानजन्य, स्थिरपवननिमित्तव्यक्त, स्पन्दमात्र, स्वसंवेद्य, शान्त, तटस्थ, साक्षिभूत, मौनाकार, आणि उज्ज्वल, अशी जी वाणी, ती पश्यंती होय. परावाणी म्हणजे ज्ञानस्पन्द-क्रियास्पन्द इत्यादि-सकलस्पन्दांनी रहित, केवळ सन्मात्र, म्हणजे जी एक केवळ ओहे इतकेंच जिच्याविषयीं ध्वनिमात्रेंकरून ठरवितां येण्याजोगी, स्वतंत्र, महाकारणरूप, अलक्ष्य, महामौनरूप, उन्मनीभावाकार, शब्दब्रह्माची अधिष्ठानभूमिका, अशी जी वाणी, ती परासंज्ञित होय; असो.

असेहे प्रणवात्मक शब्दब्रह्म किंवा वाकतत्त्व आम्ही यथामति उल्लिखित करीत आहो; पण तें अनन्त आणि अगम्य असें आहे. आम्ही येथें जी परावाणी म्हणून कोणीएक शब्दब्रह्माच्या एकान्तवासाची गहन गुहा दाखविली ती निर्गुण, निराकार, निराभास, अशा ब्रह्माचा साक्षात्कार पावणाराची ज्ञानमुद्राच आहे; परंतु ही अनुभवात्मक उल्लेखास न येईल तर, हीच महामोहमायारूप मूलज्ञानशक्तिमूर्ति होऊन ब्रह्मात्मतत्त्वाच्या अस्तित्वाविषयीं आणि उज्ज्वल भानाविषयीं जीवाच्या बुद्धीवर घनावरण घालून विक्षेपसंज्ञित शक्तियोगानें अनंत जगदांडवराप्रत प्रसवणारी अशी एक विलक्षण जननीच साक्षात् होय. ही सर्वथा अनिर्वचनीय आहे. तथापि, ‘परा-पश्यंती-मध्यमा-वैखरी’ या चतुर्विंध वाणीरूपानें विचार करून पाहिले असतां, सर्व लोकांचे प्रतीतीस येणारा असा आंतर आणि बाह्य पिण्डब्रह्माण्डात्मक, क्षणोंक्षणविचित्र अनंतरंगी, इन्द्रजालसमान, नानागुणधर्ममय-विलासाकार हा जगत्प्रवाह कसा वाहात आहे, याविषयीं प्रत्यक्ष वेदपुरुषच असें सांगतात कीं,—

यद्दि मनसा ध्यायति तद्वाचा वदति तत्कर्मणा करोति।

म्हणजे, अंतःकरणांत जें कांहीं स्फुरतें, तेंच हा जीव बोलून दाखवितो, आणि क्रियाशक्तिसंपन्न जो प्राण आणि तदधीन जीं इन्द्रियें, यांच्या योगानें

तदनुग्रणं हा कर्मही करीत असतो. तसेच ताण्डचमहाब्राह्मणांतही एके-ठिकाणी असेच म्हटले आहे की,

मनस्तत्पूर्वं वाचो युज्यते मनो हि पूर्वं वाचः  
यद्दि मनसाभिगच्छति तद्राचा वदति ।

म्हणजे वैखर्यात्मक शब्दाच्या पूर्वी हें संकल्पविकल्पात्मक असें प्रसिद्ध जें मन तें आपला व्यापार करण्यांत गुंतलेले असतें, म्हणजे संकल्पविकल्पाकार होत असतें; कारण, वाणीच्यापूर्वी मन किंवा मनाच्या अनंतर वाणी, असा त्यांत क्रम आहे; म्हणजे मन ज्या अर्थाप्रत पावतें, किंवा विषय म्हणून कवटाळतें, तोच अर्थ किंवा तोच विषय वाचेने उल्लिखित होत असतो. अर्थात् मन हें सूक्ष्म वाणी, आणि वैखरी म्हणजे स्थूल वाणी, इतका त्यांत भेद आहे. पण स्थूलाचें पूर्वरूप सूक्ष्म असतें, यामुळे त्यांचा कार्यकारण-भावही संभवतो. एवंच स्थूल सूक्ष्म अशा या वाढमयावर अवलंबूनच हा सकल व्यवहार सिद्ध होत असतो. या वाढमयाचा स्वभाव दोन प्रकारचा आहे. जसा कडकडाट आणि दिपवून टाकणारा प्रकट प्रकाश, हे विद्युलतेचे दोन स्वभाव आहेत; त्याप्रमाणे एक ध्वनि म्हणजे नाद किंवा आवाज, आणि दुसरा अर्थप्रकाश असे दोन स्वभाव या वाढमयांत आहेत; आणि या उभयविध स्वरूपाचें आविर्भवन व तिरोभवन अगदी अव्यहित रीतीने होत असतें; म्हणजे हे दोन्ही स्वभाव एकमेकांस असे कांहीं चिकटून आहेत की, त्यांचे पृथक्करण अगदी दुर्घट आहे; यामुळे ते दोन आहेत असें सांगण्याला देस्तील मोठी अडचण वाटते. पुनः एका दृष्टीने असें म्हटले पाहिजे की, अर्थ हा शब्दाचा बीजभूत आहे, आणि त्या बीजभूत अर्थाचे शब्द हें फलच आहे, आणि त्या फलभूत शब्दगमीत पुनः त्या अर्थरूप बीजाचेंच दर्शन होत असतें, तेब्हां यांत कोण कोणाच्या आंत किंवा बाहेर आहे हें ठरविण्याचेही बरेच कठिण आहे. किंवा ते शब्दार्थभाव अन्योन्याश्रित आहेत असें म्हणावें, अथवा एकात्मक आहेत असें म्हणावें, हेंही ठरवितां येण्यास अवघड आहे. लहान मुलास शब्दाच्या खुणेने त्याचे बुद्धीवर अर्थाचा संस्कार व परिचय करून दिला जात असतो. आणि प्रौढावस्थेत अर्थ लक्षून पुढे शब्दव्यापार व्यवहारसिद्धचर्थ होत असतो, तेब्हां ही परंपरा तरी कशी? हा प्रवाह उलट वहात आहे? कां सुलट वहात आहे? इत्यादि हे सर्व विकल्प मनाला बरेच गोंधळून टाकण्यासारखे आहेत. तथापि आम्ही इतकेंच सांगून

ठेवितों की, जर हे सर्व विकल्पच आहेत तर त्यापैकी एखादा तरी निर्विकल्प पणाने क्षणभर निश्चित करून स्वस्थ असावें, आणि जेथे सर्व प्रपंचाचा उपशम होण्याने हें शब्दार्थयुगुल अत्यंत गडप होऊन जातें, अशा अचिंत्य प्रणवात्मक परब्रह्मात्मतत्त्वीं तत्त्वभूत होण्यास तत्पर असावें, हेंच परम कल्याण.

आतां हें सर्व वाड्मय शब्दरचनावटित असर्तें, आणि शब्द हे वर्ण अथवा अक्षरे किंवा मातृका यांपासून सिद्ध होत असतात. ते वर्ण अनेक आहेत. वर्ण म्हणजे, कोणत्याही सामान्यतः स्वयंसिद्ध असलेल्या वस्तु-स्थितीचा जेणेकरून व्यवहारकारणपरत्वे परिच्छिद्धपणाने विशिष्ट उल्लेख केला जातो, त्यास वर्ण असे म्हणावें. रंगरूप, जातिगोत्र आणि अकारादिक अक्षरे असेही 'वर्ण' या शब्दाचे विशेष अर्थ होतात. यामध्ये 'वर्ण' शबदाच्या पूर्वोक्त सामान्य व्याख्येचा संबंध अनुगतपणे उमगण्यासारखा आहे. सांप्रत वर्ण म्हणजे अक्षरे असाच अर्थ घेणे इष्ट आहे. तथापि पूर्वोक्त सर्व अर्थ द्या अर्थात परंपरेने समाविष्ट होतात. हें पुढील संपूर्ण निरूपणावरून ध्यानांत येईल. या वर्णमालेचे, 'स्वर' आणि 'व्यंजने', असे दोन प्रकार आहेत. 'स्वर' हा शब्द 'स्त्र' या मूलधातूपासून झालेला आहे. या धातूचा अर्थ, उच्चार करणे असा आहे; आणि ही उच्चारणक्रिया वायूचे आश्रयावर आहे. तो वायूच मूलाधारापासून नाभीत प्रकट झाला असतां अंतरांत स्पर्शवेद्य असा उद्भव होऊन अगदीं सामान्य असतांना पुढे उरःस्थलांत येऊन वरतीं वरतीं चढत चढत कण्ठांत स्पष्ट, पण स्वपरवेद्य अशा उच्चारास योग्य होतो; आणि त्यापुढे तर तो मुखांतील ताळु, ओष्ठ, दंत, जिब्हा, मूर्धा इत्यादि स्थानीं हेरु-पुरःसर, प्रयत्नसाध्य, संयोगजन्य असा विशेष व्यापार करू लागतो. यासच लोकांत 'उच्चार करणे' किंवा 'शब्द करणे' असे म्हणतात. तेव्हां केवळ याच दृष्टीने पाहिले तर, 'स्वर' द्या शब्दांचे हें स्पष्टीकरण सर्वसाधारण वर्णमालेस लागू होणारच; तथापि विशेषेकरून 'अ, इ, उ, क्र, ल,' इत्यादि वर्णांसच 'स्वर' असे म्हणण्याचा संप्रदाय आहे; याचे कारण, द्या वर्णात कांही वलिष्ठ तत्त्वच तसें आहे; म्हणजे हे वर्ण स्वयं उच्चार्यमाण अर्थात् स्वयं विराजमान, स्वस्वाधीन असे आहेत, तसेच उदात्त-अनुदात्त-स्वरित; हस्त-दीर्घ-प्लुत; तार-मन्द्र-घोर; आरोह-अवरोह; उच्च-नीच; इत्यादिक जे हे वर्णधर्म आहेत, ते द्या 'अ, इ, उ, क्र,' इत्यादि स्वरसंज्ञित वर्णावरच राहतात. जर हे स्वरधर्म नसतील तर पठण, गायन, व्याख्यान,

संवाद, इत्यादि प्रसंग अत्यंत अमनोरम होऊन अभिप्रायस्पष्टता नसल्यानें बहुधा नीरस, निःस्वरूप आणि व्यर्थ होतील; तसेच ‘अ, इ, उ, ऋ’ इत्यादि स्वरसंज्ञित वर्ण जसे स्वसिद्धचर्य श्वयमेव पूर्ण समर्थ आहेत, तसे ‘क्, च्, ट्, त्, प्, म्’ इत्यादि व्यंजनसंज्ञित वर्ण नाहीत, ते अर्धवट शरीराचे आहेत; आणि म्हणून ते स्वरसंज्ञित वर्णाचा आश्रय घरूनच चारितार्थ्य किंवा निर्वाह पावतात. ह्याच अभिप्रायानें असे म्हटले आहे की,—

अच: स्वयं विराजन्ते हलस्तु परगामिनः। व्यंजनं चार्धमातृकम्।  
तेव्हां अचूसंज्ञित जे ‘अ, इ, उ, ऋ,’ इत्यादि वर्ण, यांसच ‘स्वर’ असे म्हणावें; आणि हल्संज्ञित जे ‘क्, च्, ट्, त्, प्, म्,’ इत्यादिक वर्ण त्यांस ‘व्यंजनें’ असे म्हणावें. अर्थात् व्यंजन म्हणजे कांहीं एक सामान्यस्वरूप आणि मूल अधिष्ठानभूत अशा प्रधानतत्त्वाचें तें पल्लवीकरण किंवा विशिष्ट-स्वरूपच केवळ होय. व्यंजन म्हणजे विशेषेंकरून अंजन; आणि अंजन म्हणजे गति, व्यक्तता इत्यादि त्याचे अर्थ होतात. तेव्हां प्रकृतप्रसंगापुरता विचार केला तर ‘अ, इ, उ, ऋ’ इत्यादिक जे स्वर आहेत, ते उपादानभूत सुवर्ण, मृत्तिका इत्यादि स्थानीं होत; आणि क्, च्, ट्, त्, प्, म्,’ इत्यादिक जी व्यंजनें आहेत, तीं भूषणे, पात्रे इत्यादि स्थानीं होत; हें स्वरव्यंजनात्मक वर्णाचे प्रकारद्वय कोणत्याही भाषेत आहेच. मात्र त्यांची संख्या कोठें न्यून व कोठें अधिक अशी मानली जाते; पण ती गोष्ट कांहीं विशेष मुद्याची आहे असे आम्हांस वाटत नाही; आणि तिच्याशीं आमच्या ह्या प्रकृत विषयाचा कांहीं तसा संबंध नाही; असो. सारांश एवढाच कीं, आमच्या भाषेत ‘अ, इ, उ, ऋ,’ इत्यादिक वर्ण स्वरसंज्ञित आहेत; आणि ‘क्, च्, ट्, त्, प्, म्,’ इत्यादिक वर्ण व्यंजनसंज्ञित आहेत; अर्थात् ‘अ’ पासून ‘म्’ पर्यंतच काय ती खरी वर्णमाला आहे.

आतां आम्ही येथे ‘म्’ हा शेवटचा वर्ण आहे असे कां म्हटले? आणि तें म्हणणें योग्य कां? हें पुढील विवेचनावरून ध्यानांत येईल; तथापि येथेच थोडेसें सांगून ठेवावें, हें बरें. म्हणजे साधारणपणे लोकप्रसिद्ध ही वर्णमाला ‘अ’-पासून ‘ह’-पर्यंत आहे; आणि ‘ळ’ व ‘क्ष’ हे अनुक्रमे ‘ळ’ आणि ‘क-ष’ यांत समावेश पावतात. त्यासंबंधानें असे म्हटले आहे की,

अहयोर्मःयगा वर्णा छक्षौ षलकगौ यतः ।

म्हणजे ‘अ’ हा सर्वांचा आदि वर्ण आहे, आणि ‘ह’ हा अन्त्य वर्ण आहे, असे

परिगणन करून इतर सर्व वर्ण या दोन आद्य आणि अन्य वर्णाच्या अन्तराल-वर्तीं आहेत. तेव्हां 'अ-ह' असे म्हणण्यानें तो एक मोठा व्यापक संकेतच ठरला आहे, म्हणजे सर्व वर्णमालेचा बोध त्यापासून व्हावा हें निष्पत्त झालें. परंतु आमच्या प्रकृत विचारघटनीने, 'म्' हा वर्ण व्यंजनवर्णाच्या लोकप्रसिद्ध क्रमिक संरूपेत शेवटच्याकडून कांहींसा अलिकडचा ठरत असतांना, तोच अगदी अन्य वर्ण आहे, असे मानण्यास जे आम्ही उद्युक्त झालें यांत एव-देंच इंगित आहे की, बोलण्याचे पर्यवसान होतांना बोलणाराच्या ओष्ठपुटाचे जें मीलन होत असते, तें मात्र खरोखर उच्चार्यमाण 'म्' या व्यंजनाचे अगदी हुवेहूब स्वरूप आहे. तात्पर्य, बोलण्याचे पर्यवसान होऊन ओठ मिटून जाणे म्हणजे तोंड बंद होणे हाच 'म्' या व्यंजनाच्या उच्चाराचा खरा आकार आहे, तर मग वर्णमालेचे पर्यवसानही 'म्' या व्यंजनानेंच कां ठरले जाऊ नये? अर्थात् सर्व वर्णाच्या क्रमिक संख्येच्या शेवटीं आमच्या म्हणण्याप्रमाणे 'म्' ह्याच व्यंजनाची योजना असावी, म्हणजे ती युक्त्यभिप्रयघटित झाल्याने रमणीय दिसेल. आतां तोच मकार, म्हणजे 'म्' हें व्यंजन, पूर्वोक्त 'अह' या संकेताच्या शेवटीं जोडून पहा, म्हणजे मग 'अहम्' असाच एक शब्द सिद्ध होईल; आणि त्यापासून सर्व वर्णमालेचा जो बोध व्हावयाचा तो होईलच, हें कांहीं वेगळे सांगावयास नको. आम्ही येथे 'ह' काढून टाकून त्याच्या जागी 'म्' ठेवावा असे सध्यांच म्हणत नाही. पुढे तसेच म्हणावयाचे आहे. अर्थात् येथे तसें न म्हणण्याचे जें कारण आहे, तें हें की, 'अहम्' असेच स्वरूप ठेवण्यांत एक रहस्य सिद्ध होणार आहे, आणि तें असे की, 'ह' हा शेवटचा वर्ण आहे, म्हणजे तदुपलक्षित जी वर्णसमाप्ति आहे, अर्थात् पुढे उच्चार नसलेली जी ओष्ठपुटाचे मीलनरूपी सहज अवस्था होत असते तिचे प्रतिविम्ब तो म--कार आहे, असे आम्ही नुकतेच सांगितले आहे, तो म--कार 'ह' याच्या पुढे नसला तरी आर्थिक आहेच किंवा अध्याहृतपणे आहेच आहे, असे मार्मिकांच्या तर लक्षांत येणारच आहे. पण मन्दबुद्धीच्या लोकांकरितां तो प्रत्यक्ष लिहून व उच्चारूनही दाखवावा लागत आहे. एवंच, वर्णमालेचा आद्यतद्योतक जो 'अह' हा संकेत आहे, तो आतांच सांगितलेल्या रीतीने स्पष्टपणे पाहिल्यास 'अहम्' असाच आहे. त्यांतही इतर सर्व वर्णांचा समावेश किंवा अंतर्भाव संदंशन्यायाने म्हणजे चिमच्यांत सांपडलेल्या वस्तुप्रकाराप्रमाणे होणार आहे; असो.

आतां तात्त्विक अध्यात्मदृष्टीने याच 'अहम्' पदाचा विचार करणे आहे, तो असा—आम्ही पूर्वी सांगितलेच आहे की, हा सकल व्यवहार वाङ्मयावर अवलंबून आहे, आणि तें वाङ्मय शब्दघटित असतें, आणि शब्द हे, वर्ण किंवा अक्षरे अथवा मातृका यांपासून सिद्ध होतात, आणि त्या वर्ण-मालेचे साध्यंत स्वरूप काय तें 'अहम्' एवढ्यांतच आहे, पण 'अहम्' असा जो हा आपण वैखरीने उच्चारण्यांत आणतो, तो केवळ प्रतिबिम्बस्वरूप आहे, आणि त्याचे बिम्बभूत स्वरूप तर जीवंत असणाऱ्या आपल्या धसन-क्रियेतच आहे; म्हणजे उच्छ्रवासनिधासक्रियेच्या द्वारे तें स्पष्टपणे उमगण्याजोंगे आहे; हें नीट लक्ष देऊन पाहिल्यास कोणाच्याही प्रतीतीस येणार आहे, आणि ज्यास आपण 'जीव' असें समजेले पाहिजे, तोही हाच त्रिगुणोपाधिक चैतन्यानें व्याप्त किंवा अधिष्ठित असा आमचा आतांच सांगितलेला 'अहम्' हा होय. हाच स्पन्दस्फुरण—क्रियास्वरूप अहंरूपी जीव असेल तर कायिक, वाचिक व मानसिक व्यापार होत राहतील; हा स्तब्ध असेल तर कोणतीही प्रवृत्ति होणार नाहीं, पण हा असल्यावांचून निवृत्तीचा तरी अनुभव कोणा इतरास होणार? सारांश यासच तो होत असतो. संसारांत सर्व प्रकारच्या व्यापारांत हा अहंपदार्थे किंवा हें अहंतत्त्व, बुद्धिसंज्ञित आपल्या शक्तिसह-वर्तमान एकसारखे मन्दतीव्रादिस्वरूपानें, कोठें नादरूपानें, कोठें स्वसंवेद्य कल्पनासंज्ञित अस्पष्ट शब्दरूपानें, कोठें केवळ क्रियारूपानें, कोठें भावनेच्या रूपानें, कोठें अनुद्भूतरूपानें, कोठें लीनरूपानें, इत्यादि रूपानें कसा तरी सर्वथा हा धुमसत आहेच आहे. योगमार्गात कुंभकरूप स्थितिमध्ये धारणाध्यानसमाधिरूप अवस्थापरत्वेकरून अलक्ष्यपणानें हा अल्पबहु स्थिरतेप्रत काय पावेल तो पावेल. तरी पण, हा असल्यावांचून ती पारमार्थिक प्रवृत्तिही होणार नाहीं. अभिमान म्हणून जो एक विशेष वृत्तिभाव आहे तो याच अहंतत्त्वाच्या अंगभूत आहे. सारांश, प्राकृतांत 'मी' 'मी' किंवा मीपणा म्हणून जो कांहीं एक गड्हा समजला जात असतो, तोच हा अहंभाव होय. संसार आणि परमार्थ, बंध आणि मोक्ष, इत्यादिकांचे ओळेच वाहणारा हाच अहंभावरूपी जीव ठरला आहे. हा नाहीं तर व्यवहार आटपला.

हा अहंभाव कसा ओळखावा याविषयी आम्ही थोडक्यांत इतकेच सांगतो कीं, व्यवहारसंबंधी कोणतीही स्थूल किंवा सूक्ष्म अशी क्रिया सिद्ध होण्याकरितां, तिच्यामध्ये निश्चय, अवेश, आग्रह, अभिनिवेश, हेतूचा स्थिरभाव,

नेट, टेक, हठ, इत्यादिस्वरूप जो कांहीं एक पदार्थ असावा लागतो, हाच त्या अहंभावाविषयी, किंवा त्या त्या क्रियेच्या कर्त्याचे कर्तृत्वाविषयीं गमक आहे. बुद्धि म्हणजे निश्चयरूपवृत्ति ही स्थी, आणि अहंभाव हा पुरुष, असें हें स्थी-पुरुषात्मक दमपत्य एकमेकांत अनन्यपणानें राहन सर्व व्यवहाराचें निर्वाहक होऊन बसले आहे. यावरून प्राणाच्या उच्छ्रवास-निश्चासरूप क्रियेत ‘अहम्’ अशा ध्वनिरूपानें जो अहंभाव ध्वनित होत असतो, त्यापेक्षांही निद्रादिक अवस्थेत आणि निरोधावस्थेत म्हणजे प्राणाच्या गतिविच्छेदरूप कुंभकप्रभृति प्राणायामादिक अवस्थेत किंवा चित्स्वरूप परब्रह्मात्मतत्त्वाचें अनुसंधान करण्याचे अवस्थेत या अहंभावाचे स्वरूप अधिक सूक्ष्म आहे, आणि असा हा सूक्ष्मस्वरूप अहंभाव एका अंतर्गत ज्ञानदृष्टीने मात्र ज्याचा त्यास गम्य आहे. त्यास बाधित किंवा नष्ट करण्यास तत्त्वज्ञानच समर्थ आहे. हा मूळ असेल तरच कोणताही म्हणजे प्रवृत्तिलक्षण किंवा निवृत्तिलक्षण असा क्रियात्मक व्यवहार घडणार; आसि म्हणूनच सर्व कार्याध्यासांमध्ये म्हणजे मूलमायेच्या स्वीकारानंतर अगदीं प्रथम याचीच कल्पना होत असते. याच अभिप्रायानें रामगीतेत असें म्हणून ठेविले आहे कीं,

विकल्पमायारहिते चिदात्मकेऽहंकार एष प्रथमः प्रकटिष्ठितः ।

याचा अर्थ असा कीं, विविधस्वरूप किंवा विपरीतस्वरूप अशी जगन्मय जी कार्यरूप माया तिच्या विरहित असणारे म्हणजे तिचा आविर्भाव होण्याच्या पूर्वीं आवरणात्मक मूलमहामाया आपल्या अप्रकट अशा विक्षेपशक्तिसहवर्त-मान तादात्म्यसंबंधाने ज्यावर अध्यस्त होऊन बसलेली असणार, अशा सच्चित्सुखस्वरूप अधिष्ठानीं प्रथम हाच महामायाकार्यरूप अहंतत्त्वाचा आभास आविर्भूत होतो, अशी कल्पना ठरली आहे; आणि ती अगदीं अनुभवपूर्वक आहे; एवंच याच्याच नांदणुकीने हा सत्यानृतमीलित असा लोकव्यवहार अव्याहत प्रवाहासारखा वरेत आहे; हें आम्हीं दोन तीन वेळां कठविलेच आहे. आपण क्षणभर स्वस्थ बता; आणि मग आपल्या नाकातोंडाच्या आंतून बाहेर आणि बाहेरून अंत, असें जें आपल्या प्राणाचें येणे जाणे चालले आहे, याकडे नीट लक्ष लावून पहा; आणि मग त्यांत नाभीपासून मुखनासिकेपर्यंत कशा प्रकारच्या ध्वनीचा भास किंवा बोध आपणांस होतो, त्याचा अनुकार अथवा अनुवाद आम्हांस वैखरीच्या वर्णेच्चाररूपानें करून दाखवा; अर्थात त्या उच्छ्रवासनिश्चासक्रियेत ‘सोहम्’ असल्याच प्रकारच्या ध्वनीचा भास

किंवा उल्लेख सहजपणे कोणी न करतां उमटतो असेंच बोवा आपल्यास वाटते, इतके आपण आम्हांस सांगालना? पुरे. यांत आमच्या म्हणण्याचा प्रत्यय तुमचे तुम्हीच सांगत आहां, याचे आम्हांस कौतुकच वाटते. येथे आम्हांस कोणी असे म्हणेल कीं, आपल्या मनांतील कांहीं एक इष्टार्थ सिद्ध करून देण्यासाठीं, कोणाचा तरी कशाशी संबंध जुळवून दाखवावा; आणि मग त्यांत आपला इष्टार्थ भासवावा, याला काय म्हणावें? असले निरूपण क्षणभर विनोदिजनांच्या सर्वेत रंगोपयोगी चातुर्यांचे मात्र द्योतक होईल; पण त्याच्याच वरोवर सोपपत्तिक शास्त्रीय पांडित्य नसल्याचेंही ध्वनित होणार आहे. आम्ही पण अशा वृथाभिमान्यास इतकेच कलवितों कीं, आमच्या म्हणण्यांत जर कांहीं स्वहितानुकूल असा गुण असला तर त्याचा अंगीकार कृपा करून व्हावा, आणि दोषाचा स्पर्शही होऊं देऊं नये.

आतां कोणी असे म्हणेल कीं, आपल्या प्राणाच्या उच्छ्वास-निश्चासाक्रियेत 'सोहम्' अशा प्रकारच्या ध्वनीचा जो भास होत असतो, त्याचा आणि या अहंभावाचा काय संबंध आहे? यास उत्तर असे आहे कीं, संबंध तर दोहोंचा होत असतो. आणि येथे तसे दोन भाव तर मुळीच नाहीत; परंतु ज्या अहंभावाविषयीं आम्ही बोलत आहों, तोच 'अहम्' उच्छ्वास-निश्चासात्मक 'सोहम्' अशा ध्वनिमध्ये आहे. मात्र 'सः' आणि 'अहम्' असा पदच्छेद करून पाहिले म्हणजे हें ध्यानांत येण्यासारखें आहे. आम्हांवर ईश्वराच्या नैसार्गिक कृपेचीं जी अनंत उदाहरणे आहेत, त्यांपैकीं एक सर्वोत्कृष्ट उदाहरण पाहणे असल्यास आपल्या उच्छ्वास-निश्चासात्मक प्राणांत 'सोहम्' असा जो एक ध्वनि उमटत आहे, त्याचे स्वरूप पहावें, म्हणजे झालें. अर्थात् तें स्वरूप काय आहे, याविषयीं थोडे तरी बोलल्यावांचून आमच्यानें पुढे जाववत नाहीं. काय सांगावें! हा 'सोहम्' असा ध्वनि तुम्हां आम्हां प्रत्येक सजीव प्राण्यास असे जाणवीत आहे कीं, 'तो मी आहे' 'मी तो आहे.' तात्पर्य, हा ध्वनि ऐकून प्रत्येकास असे वाटावें कीं, 'मी म्हणजे जीवात्मा हाच तो म्हणजे परमात्मा आहे.' अनंत वेदशास्त्रे श्रवण करून त्यांतील तत्त्वमस्यादिक महावाक्यांचा विचार करून जो अर्थ किति तरी विलंबानें आपल्या मनांत येणार, तोच अर्थ स्वयमेव 'सोहम्' अशा गंभीर आणि मधुर वाजत असणाऱ्या जणूं काय एखाद्या तंतुवाद्यांतील ध्वनीच्या द्वारें आपल्या प्रत्येकाच्या हृदयमांदिरांत अहोरात्रभर अखण्डपणानें स्फुरद्वूप होऊन राहिला आहे. हाच 'सोहम्'

ध्वनि उलट रीतीने मनांत आणून कसा वाजत आहे हें पाहिले तर 'हंसः' असाच तो आहे असे कोणीही सांगेल. यावरुन तो परात्परतर, ब्रह्मात्म-स्वरूप असा चैतन्यभास्करच द्वा विहंगमकुल-भूषणभूत नादाकृति हंसरूपाने आपल्या मानससरोवरावर विलसत आहे, असेच आमच्या योगज्ञानैश्चर्यसंपन्न पारमार्थिक पुरुषांस वाटते. आम्हांस आमच्या तात्त्विक स्वरूपाचे स्मरण होत जाऊन पूर्ण अनुभव व्हावा म्हणून ही केवढी तरी मोठी सोय आमच्या स्वाधीन करून ठेवण्यांत आली आहे! द्वा 'सोहम्' अशा ध्वनीच्या अर्थाचा विचार केला, आणि त्याच्या स्फुरणाच्या मूळाकडे आणि अग्राकडे, सारांश अंतर्यामामध्ये त्या ध्वनीचा स्पर्श होत नाही अशा अवस्थेच्या द्वारा स्फुरणाच्या अहंभावाच्या आभासमात्र ज्ञानास सत्यत्वबुद्धीने स्पर्श न करितां तात्त्विक आणि निराभास अशा आपल्या स्वरूपाने राहतां येऊ लागले, म्हणजे जीवन्मुक्तताच आहे; असा हा सर्व योगांत उत्तम योग आहे, पण याविषयीचा अधिकार फारच दुर्लभ आहे, असेही म्हणावै लागते. कारण जे सहज आहे, त्याचे महत्त्व वाटू नये, असे या कर्मकष्टप्रिय आणि संसारभावाहक अशा सामान्य जनांच्या स्वभावाचे स्वरूपच आहे, ही एक तात्त्विक विचाराची गोष्ट झाली, असो.

पण दुसरी गोष्ट अशी की, 'सोहम्' 'सोहम्' असा हा एक जपही होत आोह, हा बुद्धिपूर्वक आणि प्रयत्नपुरःसर असा कोणी न करतांच चाललेला असतो. म्हणून या जपास 'अजपाजप' असे म्हणतात. आणि यांतील योगधारणाही फार सुंदर आहे, म्हणून यास कोणी 'अजपायोग' असेही म्हणतात. अर्थात् ही योगधारणा म्हणजे प्रथमतः आपल्या मनास आणि शररिस स्वस्थता असेल अशा समयी निरुपद्व, सौमनस्यकारक आणि रमणीय एकान्तस्थलीं शुचिभूत होऊन तेथे मृदु, पुष्ट आणि आरोग्यावह अशा आसनाची योजना करून त्यावर उत्तराभिमुख किंवा पूर्वाभिमुख होऊन शिष्टपद्धतिप्रमाणे अंगच्या मांडीचे सुखासन करून नीट बसावै. अनंतर शांतपणाने श्रीगुरुपरंपरेचा नमस्कारपूर्वक उच्चार करून, स्वगुरुस सुप्रसन्न असे भावित करून, आपल्या परम इष्ट देवतेस अनन्यभावाने शरण जावै, आणि मग धारणेस आरंभ करावा. तो असा की, नाभीपासून मुखनासिका-स्थानापर्यंत मध्यवर्ती हृदय आणि कण्ठ यांमध्ये आंतल्या आंत, वर आणि खालीं सघोष प्राणस्फुरणक्रिया चालवीत राहून अधिकारानुसार उभय भूकुटीच्या संधिमध्ये अथवा मस्तकाच्या

अंतरालामध्यें, आपल्या दृष्टीचा म्हणजे अंतर्दृष्टीचा रोंख कायम करून ठेवून, मधून मधून क्षण क्षण केवळ कुंभकावस्था साधीत जाऊन तिच्यामध्यें, प्राणाच्या उच्छ्रवास—निश्चासांतील ‘सोहम्’ म्हणजे ‘मी ब्रह्म आहे’ यापकरे उमटत असणाऱ्या वाक्याचे द्वारा तदर्थभूत, सदैकरस अशा स्फुरदूपचैतन्य-ज्योतीमध्यें एकतान होत राहण्याचा संतत पण हळू हळू प्रयत्न राखीत जाणे, तीच अजपायोगधारणा होय. ही अजपाजपानुसंधानक्रिया किंवा ही अजपायोगधारणा प्रायः लुसच झाली आहे, तथापि या सोहंबीजात्मक अज-पेच्या संकल्पाचे विधान मात्र कोठें कोठें थोडेंसे दृष्टीस पडतें. परंतु पूर्वी सांगितल्याप्रमाणे हें सर्व ‘सहज’ या सदराखालीं आले आहे, यामुळे या कर्मकष्टप्रचुर अशा प्रपंचाचे परम रसिकांच्या नजरेत तें कांहीं भरतच नाही! हे लौकिक परमार्थाचे तुच्छ आंडंबरांत कदाचित् रमतील. या ‘सोहम्’ ध्वनीच्या स्फुरणाचे हृदयगर्भातीतच आम्हांला आमच्या ह्या प्रणवाचा प्रकाश दिसत आहे, तो इतरांसही दिसावा असा श्रुत्यभिप्राय मनांत आणून नृसिंहतापिनीच्या भाष्यांत एके ठिकाणीं आचार्य असें म्हणतात कीं,

सोऽहमित्यस्माद्वाक्यात् सकारहकारयोरुद्धरे कृते तत्पूर्वस्तेषु च ओमिति  
प्रणवः संपद्यते । तस्मादोमिति परमात्मवाचकः । ओतम् इत्यत्र तकारे  
लुते सति ओमिति भवति तस्मात् ओतशब्द एवायमोङ्कारः ।

या भाष्याचा अर्थ असा कीं, ‘सोहम्’ या वाक्यांतून सकार आणि हकार हे काढून टाकिले असतां, ‘ओम्’ अशा अवशिष्ट अक्षराकृतीच्या रूपांने प्रणवच निष्पत्त होतो; म्हणून ‘ओम्’ हा शब्द परमात्मवाचक आहे. तसेच, आणखीही ते असें म्हणतात कीं, ‘ओतम्’ या शब्दांतील तकार काढून टाकिला असतां ‘ओम्’ असेच अवशिष्ट अक्षरस्वरूप उरतें; म्हणून हा ‘ओतम्’ अशा प्रकारचा शब्द देखील ओङ्कार म्हणजे प्रणवच आहे; आणि म्हणून ‘ओतम्’ ह्या शब्दानें सर्वांगपरिपूर्ण असें ब्रह्म हाच अर्थ ध्यानांत ध्यावा. पण अशा प्रकारचा हा आचार्यांनी उल्लिखित केलेला भाष्यार्थ पाहून, आचार्य हे परमहंसयतिचक्रवर्ती असल्यामुळे मुख्यत्वेकरून त्यांस जे करत्य म्हणून श्रुतिनिर्दिष्ट आहे, तें एक या ओङ्काराचेच म्हणजे प्रणवाचेच चिंतन होय; तेव्हां त्यांना सहज किंवा भावनावलानें जेणेकरून प्रणवदर्शन होईल, तसें तसें ते करतीलच. फार काय, पण ते प्रणवोपासनापरायण असल्यामुळे पाहिजे त्या शब्दस्वरूपांत ‘ओम्’ असा अक्षराकार जर भासेल, तर अवान्तर

अक्षरांस दृष्टिआड करून कसा तरी कोरून पैंखरून त्या 'ओम्' अशा नुसत्या अक्षरासही पाहून ते आनंदानें उच्चबळून जातील; आणि असें त्यांस व्हावें हैं योग्यत्व आहे; कारण, 'कामी स्वतां पश्यति' किंवा 'मनीं तें ध्यानीं' आणि 'ध्यानीं तें च स्वमीं' असा एक सिद्धान्त आहे, त्यापैकीच आचार्यांचा देखील निदान या स्थलीं तरी तसाच प्रकार झाला आहे, असें स्पष्ट दिसतें असें कोणी म्हणेल अशी आम्हांस भीतीच वाटत आहे; आणि आम्ही पण हीं जीं आचार्याच्या वचनांचीं उदाहरणे देत आहों, तीं देखील आमच्या या प्रकृत विषयास अत्यंत अनुरूप अशीच आम्हांला सहज मिळालेली देत आहों. मग हाही प्रकार 'ध्यानीं तें स्वमीं' यापैकीच होतो कीं काय न कळे. तथापि जर आमच्याकडून कांहीं विशेषित होण्याजोंगे झालें असेल, तर त्याची आम्हांस क्षमा झाली पाहिजे. पण इतके खरे आहे कीं, येथर्पर्यंत आम्ही जें सांगत आलों आहों, तें आमच्या ह्या प्रकृतविषयभूत प्रणवप्रकाशाचे शरीराबाहेरील कांहीच नाहीं. एतावता आपल्या उच्छ्वास-निश्चासात्मक प्राणाच्या आद्यंत स्वरूपांत अहम्, ओम्, सोहम्, हंसः, इत्यादि प्रकारच्या ध्वनीपासून एका मूळ तात्त्विक अर्थाचा उल्लेख होत आहे इतके निर्विवाद सिद्ध आहे, असें आम्ही समजतों. या सोहंरूपांतील प्रणवाचीं अक्षरे किंवा अंगे पांच आहेत.

या संबंधानें असें म्हटले आहे कीं,

अकारश्चाण्युकारश्च मकारे विन्दुनादकौ। पंचाक्षराण्यमून्याहुः प्रणवस्थानि पण्डिताः॥  
 म्हणजे अकार, उकार, मकार, हीं तीन अंगे आणि विन्दु व नाद हीं दोन अंगे, मिळून पांच अंगे होतात. विन्दु म्हणजे अव्यक्तरूप असा ध्वनीचा एक अवस्थाविशेष आहे. आणि सर्व वर्णमध्ये साधारण आकाराचा जो एक घोषरूप ध्वनि कानांत बोटें घातली असतां ऐकूं येतो, तो नाद म्हटला जातो. कोणी असें म्हणतात कीं, विन्दु म्हणजे सर्वाधिष्ठानभूत शिवसंज्ञित निर्गुणतत्त्व, आणि त्याचेंच सर्वार्थस्फोरक म्हणून प्रणवरूपानें अभिव्यक्त असें जें स्वरूपान्तर, तो नादसंज्ञित स्फोट होय. नाद आणि विन्दु यांस क्रमानें नाम आणि रूप असें समजण्याचा प्रवात आहे. आणि अ, उ, म, म्हणजे क्रमानें सत्ता, चैतन्य, आनंद, असाही अर्थ समजावा. हा एक प्रकार आहे. दुसरा प्रकार असा कीं, मायेसहित ईश्वर, संकल्पसहित जीव, इत्यादि संवात देहामध्ये प्रतिष्ठित झाला असतां, त्या देहामध्ये प्राणवायु कळासला गेल्यामुळे ध्वनिनादासहवर्तमान शब्द, वर्णरूपानें उत्पन्न होतो. अर्थात् शब्द

हा आकाशाचा गुण जरी आहे, तरी त्याला वायूचा हेलकावा पाहिजे. अर्थात् तेजाचा भासदृश्य आवांका, जलाचे द्रवत्व आणि जाडचमय पृथ्वीचा आधार हेही पाहिजेत; तरच हेलकाव्यानें शब्दाची उत्पत्ति होऊं लागते. अगदी आरंभी सामान्य नादरूप ध्वनि उद्भवतो तोच 'अ'. कार होय. त्यांत ध्वनीचा मध्यम आंकार जो 'उ-'कार तो मिळाला असतां ओकार होतो. पुढे त्या ध्वनीचा अंत्य आकार जो 'म' तो उमटला असतां एकंदर त्या ध्वनीचे रूप 'ओम्' असें प्रगट होते, वास्तविक विचारदृष्टीने पहातां प्रथम जी स्फूर्ति होत असते ती अर्थरूप असते. तिचा आकार निर्विकल्प अहमाकार ब्रह्म-मय असतो. पण तोच प्राण आणि मनःसंकल्प यांच्या मिश्रणाने केवळ अंकारसंज्ञित नादरूप ब्रह्म असें म्हणवून घेतो. असो, हाच 'ओम्' असा ध्वनि परस्पर पूर्वोत्तर--धर्मभूत निश्चासोच्छ्वासमय प्राणाच्या साहचर्याने 'सोहं सोहम्' अशा रीतीने उमटत असतो. हाच एकंदर प्रणव. हा ध्वनिरूप आहे, तेव्हां तो चलनमय आहे हें उघडच आहे. याच्या चंचल ध्वनिरूपांत जी चंचल जाणीव तीच अर्धमात्रा होय. म्हणजे येथे मात्रेचा उच्चार न होतां केवळ ध्वनितरूपेकरून ती नादमात्र असते. नाद हा सामान्यरूप आहे आणि तो इतर अ, उ, म् या तिन्ही मात्रांतही आहे; पण तेवढ्यापुरताच तो विशेष म्हटला जातो. सामान्यविशेषरूप आणि चंचल अशा त्या नादवर्णात्मक सोहंस्वरूप प्रणवामध्ये युक्तीच्या विवेकदृष्टीने स्वयंस्फुरद्रूप आणि असंग असणारा जो चिद्धनभाव तोच विन्दु होय. 'स'कारास शक्तिबीज आणि 'ह'कारास पुरुषवीज असें म्हणतात. याप्रमाणे अकार, उकार, मकार, नाद-संज्ञित अर्धमात्रा, आणि विन्दु असा पंचांगधटित एक सोहंरूप प्रणव सिद्ध आहे. हाच स्वयंभु वेद अशी कित्येकांची समजूत आहे.

आतां केवळ प्रणवाच्या संबंधी विचारदृष्टीने आणि नामरूपात्मक जगताचे उत्पत्तिप्रलयांच्या संबंधी विचारदृष्टीने पाहिले, म्हणजे सर्व वर्णमालेच्या आरंभी 'अ' हाच वर्ण आहे आणि तिची समाप्ति पूर्वी सांगितल्याप्रमाणे 'म्' याच व्यंजनसंज्ञित वर्णाने आहे, असें मनांत आणून आम्ही नेहमीचा ठरलेला अन्त्य वर्ण जो 'ह' त्यास रद्द करणार, म्हणजे तो मकाराच्या अव्यवहित पूर्वीचा म्हणजे अगदी अलीकडचा आहे असें आम्ही म्हणतो; आणि ही गोष्ट 'अहम्' या पूर्ववर्णित अक्षराकृतीत कलून आलीच असेल; पण आतां त्या हकाराची आवश्यकता नाही, अर्थात् 'अ' पासून 'म्' पर्यंत ही

वर्णमाला गुंफलेली पाहिली असतां आम्हांस तरी वरें वाटते; मग ही व्यवस्था कोणास रुचो वा न रुचो, परंतु ती साभिषाय आणि युक्तिवद्ध आहे, असे आम्ही पूर्वी दाखविलेच आहे; आणि पुढेही दिसेल. आतां ह्या वर्णमालेचा शेवटचा वर्ण 'म्' हाच कां? हें जसें आम्हीं पूर्वीं सांगितले आहे; तसें तिच्या आरंभाचा वर्ण तरी 'अ' हाच होय, असे कां? याविषयी देखील आम्हीं सांगावें हें अस्यावश्यक आहे. म्हणजे असे पहा कीं, 'अ' ह्या स्वराचे उच्चाराच्या समयीं बोलणाऱ्याचे मुखाचा विकास होऊ लागतो; म्हणजे बोलण्यास आरंभ करणारा प्रथमतः कोणतीही उच्चारणक्रिया सिद्ध होण्यासाठी आपल्या अंगांत हृदयामध्ये जें कांहीं अवसान अजमावून धरीत असतो, त्यांत 'अ' या स्वराचा विम्बभूत, अस्पष्ट, पण तत्सदृश अशा सूक्ष्म ध्वनीच्या भासाचा स्पर्श बुद्धीच्या कोमल त्वचेस होत आहे असेच आम्हांस वाटते; आणि सूक्ष्म रीतीनें दृष्टि घालून पाहणाऱ्याच्या हृदयाचे अंतस्थ बुद्धीच्या त्वचेस तसलाच स्पर्श भावित होणार आहे. अर्थात् वैखरीनें स्पष्ट उच्चार्यमाण जो 'अ' हा स्वर आहे तो प्रतिविम्बभूत आहे; पण ही आमची कल्पना किंवा अटकळ बरोबर आहे कीं नाहीं हें ज्याचें त्यानें आपापल्या प्रत्ययावांचून ठरवून नये; आणि आम्ही पण वलात्कार करतों असेही नाही. तसेच 'अ' ह्या स्वरानें एडा नुसत्या वर्णमालेचाच आरंभ होतो असे नाहीं, तर त्याच्या उत्थानाच्या अवसानांत बुद्धि, मन, प्राण, इन्द्रिये, इत्यादिकांचा स्वस्वकार्याविषयींचा जो उन्मुखभाव, तोही डोकावून पहात आहे, असेही मार्भिकाच्या सूक्ष्मभावनेस गोचर होणार जाहे. तात्पर्य 'अ' हा विम्बभूत स्वर सर्वांच्या आरंभाचा घोतक आहे. तसेच आतां बोलणारांचे बोलणे समाप्त होतांना त्यांचे तोंड मिटत असते. अर्थात् ही स्थिति उच्चार्यमाण 'म्' या व्यंजनाची साक्षात् सूर्तिंच आहे; म्हणजे पण 'म्' हें व्यंजन, केवळ वर्णमालेचे किंवा तदाश्रित सकल वाङ्मयाचे पर्यवसानभूत आहे असेच नाहीं, तर त्या 'म'कारात्मक पर्यवसानांत पूर्वीकृत बुद्धि, मन, प्राण, इन्द्रिये, इत्यादिकांची जी स्वस्वकार्यामध्ये व्यापृत असणारी शक्ति, ती पराङ्मुख होऊन हल्लहल्ल कुंठित होत जाऊन शेवटीं तिचा लीनभावही योत्तित होतो. हाच जगत्प्रलय, हें आम्हीं पूर्वींही ध्वनित केले आहे; असो.

आतां ज्याअर्थीं, येथे हें उच्चारणक्रियेचे आद्यरूप 'अ' या अस्पष्ट व स्पष्ट स्वराच्या आघातानें किंवा स्पर्शानें दाखविले आहे; आणि त्याच उच्चारणक्रियेचे अन्त्यरूप 'म्' ह्या व्यंजनाच्या ध्वनीचे सिद्धीकरितां होणाऱ्या

आवाताच्या समयीं ओष्ठपुटाच्या मीलनकियेने दाखविण्यांत आले आहे, त्याअर्थीं या वाढूमयाचे उच्चाराच्या मध्यस्थितीचीही कांहीं तरी स्वरूप असले पाहिजे, अशी कोणासही आकांक्षा उद्घवणार आहे. अर्थात् त्या मध्यस्थितीचे स्वरूप कोणते व कसे काय आहे, हें आम्हांप्रमाणे इतरांच्याही अटकळीत प्रस्तुतच्या ओघावरून सहज आलेच असेल. म्हणजे त्या मध्यस्थितीचे स्वरूप ठरविण्यांत इतकीच युक्ति की, ‘अ’ ह्या उच्चार्यमाण आद्य स्वरापासून तों ‘म्’ ह्या उच्चार्यमाण अन्त्य व्यंजनापर्यंत संथपणाऱ्ये उच्चारणक्रिया करीत करीत मध्यस्थितीत मुखाचे ओठ कसे होतात, हें करून पाहिले म्हणजे ध्यानांत येईलच. अर्थात् ‘उ’ ह्या स्वराच्या उच्चाराच्या अवस्थेचें जे स्वरूप आहे, तेंच ‘अ’ ह्या आद्य उच्चाराच्या आणि ‘म्’ ह्या अन्त्य उच्चाराच्या अंतरालांतील मध्यस्थितीचे स्वरूप आहे; म्हणजे ‘उ’ हा जो स्वर आहे, त्याच्या उच्चाराच्या आकृतीत कांहीसैं उघडें आणि कांहीसैं मिटायला आलेले असेंच मुखाचे स्वरूप दिसण्यांत येते. एवंच ‘अ’ हा जो उच्चाराचा आद्य आकार आहे, त्यांत मुखाचा विकसितभाव दिसतो; आणि ‘म्’ हा जो उच्चारणक्रियेचा अन्त्यभाव किंवा आकार आहे, त्यांत मुखाचे जे पुढील ओष्ठद्वयरूप एक द्वार आहे तें मिटून जाते. आणि ‘उ’ ह्या स्वराचे उच्चाराच्या अवस्थेत ‘अ’ हा आदि म्हणजे आरंभ आणि ‘म्’ हा अन्त या दोघांच्या दरम्यानची स्थिति असते, म्हणून तेंच मध्यावस्थेचे स्वरूप होय. ‘अ’ ह्या आद्यस्वरूप उच्चाराकडून ‘म्’ ह्या अन्तात्मक उच्चाराकडे येताना, किंवा या क्रमाच्या उलट, म्हणजे ‘म्’ या अन्ताकडून ( दुसरे एका वृष्टीने पाहिले तर आदिकडून ) ‘अ’ ह्या आदिकडे ( दुसरे एका वृष्टीने पाहिले तर अन्ताकडे ) येताना ‘उ’ ह्या स्वराच्या उच्चारांत जी मध्यावस्था असते म्हणून सांगितली, ती सारख्याच आकृतीची असते; म्हणजे कांहीसैं मिटायला आलेले आणि कांहीसैं उघडें असेंच मुखाचे स्वरूप दिसण्यांत येत असेंत. यावरून सर्व वाचारंभणाऱ्ये किंवा वाढूमयाचे आणि त्याच्या मूळ घटकावयवभूत वर्णमालेचे अगदीं संक्षेप स्वरूप ‘अ, उ, म्’ एवढ्यांतच काय तें सारें आहे, असें उघड होतें. इतकेच नव्हे तर सर्व जगताचा आरंभ, विद्यमानस्थिति आणि प्रलय, या सर्व वृक्षतुल्यस्वरूपाचे ‘अ, उ, म्’ हेच एक ध्वन्यात्मक बीजभूत सूक्ष्मस्वरूप आहे, असें म्हणावें लागतें.

आपण ‘अ’ ह्या आरंभावस्थेच्या अलीकडे आणि ‘म्’ ह्या अंत-

वस्थेच्या पलीकडे अन्तःकरणाच्या शुद्धसात्त्विक अशा चिन्मयवृत्तीनै नीट न्याहाळून आरपार पाहिले तर, त्या दोन्ही कडांचा स्पर्श नसलेला आसमंतांतील प्रदेश अत्यंत समस्वरूप आहे असेच आपल्यास वाटेल, आणि तोच समस्वरूप प्रदेश, त्या वृत्तीची निवृत्ति होत होत तिच्या विरघळून जाण्याचे आधारभूत अंग म्हणून स्पृष्ट होऊन, उलेखास आला असतां त्याच्या निश्चलस्थितिसंपन्न, महागहन आणि अनन्तापार अशा मण्डलांत त्रिविधुगुणधर्मस्थामय जगजीवेश्वरात्मक हें अकार-उकार-मकार स्वरूप सर्व प्रचंड आडम्बर, 'दर्यावूमें खस्खसू' प्रमाणे कोणीकडच्या कोणीकडे मध्येच चिरडले जाऊन गडप होऊन जातें! महाराज! अशा स्थितीचे स्वरूप कसे निवेदन करावें? तें आम्हांस कळत नाहीं; कारण, 'तेथें नाहीं आम्ही तुम्ही.' शिवाय असे कांहीं होऊन जातें की, त्या स्थितिविषयीं थोडासा पुसट पुसट तरी उलेख व्हावा म्हणून अवसान धरावयास दृष्टीनै जो उसासा ध्यावा, तोच तिच्या तंगड्या मध्यल्यामध्येच फाळून जातात, मूलव्याधि उपटतो, वाणीची बोबडी वळते, अंगास थरथरून कंप सुटतो, चित्तास मूर्च्छा येते, डोळ्यांतून जलबिंदु सुत होऊ लागतात, अशीच कांहीं चमत्कारिक दशा होऊन जाते! काय करावें! आम्हांस कोणी विचारील की तुम्ही हें सांगतां तरी काय? हीं मरणाची चिन्हे तुम्ही वर्णन करतां की काय? तर असे विचारणारास आम्ही हेच सांगतों की, होय, हीं मरणाचीच चिन्हे आम्हीं सांगितलीं; पण इतके खरे आहे की, अशा तन्हेनै एकदांचे मरायला आले, म्हणजे पुनः पुनः जन्मास येऊन मरावें लागत नसतें, असा हा आत्यंतिक प्रलय होऊन अखण्ड जीवद्वाव प्राप्त होतो. अर्थात् आतां भीति वाटण्याचे कारण नाहीं. म्हणजे अशा अवस्थेत सर्व दुःखध्वंस आणि अखण्ड सुखसमाधानच आहे. आतां हीं जीं वरतीं चिन्हे सांगितलीं, तीं उद्देग आणि भय उत्पन्न करणाऱ्या शब्दांनीं सांगण्यांत आलीं, म्हणून तेवढ्यावर तुम्ही जाऊ नका. कारण त्यांतील भावार्थ फार हृदयंगम आहे. अहो! दृष्टीच्या तंगड्या फाळून जातात हीं गोष्ट कांहीं खोटी नाहीं.

कारण, असे पहा की, एका सपाट आणि अफाट अशा उंचवटच्याच्या मैदानावर उमें राहून जर एकाच दृष्टीनै एकसमयावच्छेदेकरून उत्तर व दक्षिण या दोन ध्रुवांकडे, किंवा पायाच्या आधारभूत भूतलाच्या मध्यगमीतील अवकाशाच्या मध्यविन्दूकडे, आणि मस्तकाच्या अग्राचे ऊर्ध्व गगनमण्डलाच्या

सूक्ष्म मध्यविन्दूकडे, तात्पर्य दोन विरुद्ध दिशांच्या प्रान्तविन्दूकडे पहाण्याचें मनांत आणले तर हें शब्दयच नाहीं. अर्थात् ती हाणि, कोणत्याच कडेचा अवलंब न मिळाल्यामुळे, निर्विषय होऊन आपल्या दर्शनशक्तीस मुकून शून्य होईल, मग कशी काय मौज होईल ती हळूच लक्षांत आणा; म्हणजे येथें बाह्य चर्मदृष्टीची जशी ही दशा होणार, त्याप्रमाणे अंतर्दृष्टीची देखील तीच वाट होणार. अर्थात् जगज्जीविनकलाच बुडाली, मग जीवनविरहित जगत् तें काय वरें उरणार! पण, असें होण्यांत एक मूलव्याधि होता तो उपटला गेला. म्हणजे आतांच ज्या निरालंब, निराकार, निर्विषय, आणि अवाड्मनसगोचर, अशा समरस वस्तुस्थितीचे दर्शन करविले, तिच्याच अदर्शनात्मक आणि असन्मय अशा ज्या अज्ञानशक्तीने हें जगन्मय भ्रमविलसित विकासाप्रत पावले जात असेंत, ती अज्ञानशक्ति, प्रस्तुत ज्ञानयोगशक्तीने उपमदित ज्ञाली, हाच तो मूलव्याधि उपटला गेला. अर्थात् जगदाकाराची आणि त्याच्या सत्यत्वाचीही स्फूर्तिच बुडाली. हीच या चित्ताला निःस्पन्दता येऊन मूर्च्छा आली; पण असें होण्यांत बुद्धिवरूप दृक्शक्ति अथवा ज्ञानशक्ति आणि इच्छाशक्ति गलित ज्ञाल्यामुळे, क्रियाशक्तिमय जो प्राण, तो पांगुळला; आणि याची ही अशी स्थिति ज्ञाल्यानें, तदधीन असणारीं सर्व इन्द्रिये देखील शक्तिहीन ज्ञाली. अर्थात् या शरीरांतील सर्व शक्तिसमुच्चय कुंठितगति ज्ञाल्यामुळे शरीर डळमळू लागले. महाराज! अशी स्थिति ज्ञाल्यावर मग येथे कोण कोणाचा असणार! म्हणून डोळ्यांस पाणी आले, पण हें दुःखमूलक नव्हे हो! तर आज हा कष्टमय सकल संसारसमुद्र कोरडा पडला! म्हणून हा आजन्दामृताचा साव होऊ लागला, असेंच आम्हांस वाटते! असो.

आम्हांस जें कांहीं समजवून दैण्यास कळत नाहीं, असें आम्हीं म्हटले होते, त्याविषयीं आम्हीं युक्तीने इतकेच दिग्दर्शन करवितोंकीं, प्रथमतः आपल्या सुस्कान्याच्या रेषेची उठावणी होत असतांना तिकडे चांगले नीट लक्ष घावें; आणि पुढे त्याच वाजूने त्या रेषेच्या अंकुरभावास लक्षांत आणवें; मग त्याच्याही पुढे, त्या अंकुरात्मक स्थितीवरून खालीं तळांत त्याचा जो आदिभूत आणि त्याचा उत्थानस्थितीचा आधारभूत बीजभाव आहे, त्याकडे हलकेच सूक्ष्म रीतीने लक्ष पुरवावें; मग त्याच्याही खालीं, तो बजिभाव, अंकुररूपाने ज्या विवरांतून आलासा भावनेस वाटेल, त्या विवरांत

बुसूं लागावें. अर्थात् अशा स्थितीच्या खुणेस आपल्या आंतरबाब्द एकात्मक दृष्टीच्या एका डोळ्यांत भरवून ध्यावें, आणि मग तीच आपली पूर्वोक्त उद्भूत झालेली सुस्कान्याची रेषा— नाभि, हृदय, उरःस्थल, कण्ठ, इत्यादि स्थानी वेदनात्मक स्पर्श देत देत ज्या विवरांत ती आपले पर्यवसा- नाचें दर्शन करवील, त्याही विवरांत बुसूं लागावें; म्हणजे अशा स्थिती- च्याही खूणेस आपल्या त्या पूर्वोक्त आंतरबाब्द एकात्मक दृष्टीच्या दुसऱ्या डोळ्यांत भरवून ध्यावें, आणि मग अवसान धरून दोन्ही बाजूंच्या विवरांत दोन्ही डोळ्यांचे दृष्टीस एकीकृत करून चांगला ताण घावा, आणि आरपार एकतान व समरेख करून अहंभावाच्या रूपानें तिच्यांत जो निजसत्तेचा असणारा अवघंभ म्हणजे दिलेला एक धिरा, तो हळूच काढून ध्यावा; म्हणजे त्या अहंभावास ताच्चिकज्ञानयोगाच्या प्रभावेकरून नाहींसें करावें, परंतु असें होण्यास आंतरबाब्द निर्व्यापार अथवा निःस्पन्द अशी मात्र स्थिति असली पाहिजे; मग कसें होईल तें ध्यानांत आणा. येथील आमचे वाक्यांचा सर्व अभिप्राय मनांत उत्तरून जर उगीच तशा अवस्थेची नुसती झांक चमकेल तर मग काय बहार होईल !

आतां या पूर्वोक्त युक्तीनें असा एक महान् लाभ आहे की, ज्याच्या मनामध्ये पाताळाची आद्यभूमिका आणि वैकुंठभुवनाच्या कलशाग्राची चरमभूमिका, अशा या दोन्ही भूमिकांचे दर्शन एकसमयावच्छेदेकरून घडावें असें वाटत असेल. त्यानें या उभय भूमिकांच्या मध्यसंधिगत मृत्युलोकांत मर्त्यवृत्ति व्हावें, म्हणजे झालें. अर्थात् दोन दर्शनें किंवा दोन ज्ञानें एकसमयावच्छेदेकरून आंतरबाब्द एकात्मक दृक्शक्तीस कधींच घडूं शकत नाहींत, असें असून जर ही दृष्टि आपल्या हठानेच तसें करूं इच्छील, तर मग मध्यस्था मध्येच तिला तिच्या अस्तित्वास मुकावें लागेल, हीच मर्त्याची मृत्युग्रस्तता किंवा मर्त्यवृत्ति होय. आणि जर वृत्तीच्या किंवा कल्पनेच्या वेगांलैं पदण्याच्या भावनेपासूनच सर्वांनर्थप्रद द्वैतभाव सत्यत्वेकरून रूढ झालेला आहे, तर मग त्या कल्पनावृत्त्यात्मक दृग्भावना- शक्तीनेच अनाथ व निराधार होऊन आतां सती जावें हें वरें; आणि असें होण्यास हा पूर्वोक्त किंवा तत्सदृशच कांहीं तरी उपाय करणें अत्यंत युक्त आहे. सांप्रत तोच प्रसंग प्राप्त झाला आहे म्हणून तसली भेदभावना स्थापित करणारी दृष्टिच निःस्वरूप होऊन गेली आणि म्हणून सहजच आतां वैकुंठ

हें पाताळास जाऊन भेटलें, तसेच पाताळ हें वैकुंठास जाऊन त्यास आलिंगन करीत बसून राहिलें; यामुळे त्या दोहोंच्या समरसतेचा जो काही अपूर्व योग जमून येणे, हेंच त्या दोन्ही भूमिकांचे एकसमयावच्छेदेकरून दर्शन होय. आणि असें जर झालें, तर त्यांत काय काय सांपडलें नाहीं? अहो! आम्ही असें म्हणतो कीं, यांत ब्रह्म देखील करतलामलकवत् सर्वीगभर सन्मुख होऊन स्वात्मत्वेकरून भेट देत आहे असेच वाटते! हें कसें तें ऐकून ध्या. म्हणजे आपल्या सुस्काऱ्याच्या उठावणीचा जो तळ म्हणून समजण्यांत यावयास पाहिजे आहे, तोच ध्वनिभूत किंवा वर्णभूत अ-कारात्मक जगत्स्वरूपोऽङ्गवाचे ब्रह्मसंज्ञित मूल आधारतत्त्व होय. तसेच 'म्' हें व्यंजन, अंत किंवा लय या अवस्थेचे स्वरूप असल्यानें, तें आपल्या ध्वन्यात्मक आकारावरून आपल्या पर्यवसानाचे तेंच पूर्वोक्त आधारभूत, तत्त्वंपदलक्ष्यस्वरूप, ब्रह्मसंज्ञित, एक ज्योतिर्मय सुखास्पद, आणि निराकार तत्त्व आहे असें सूचवित आहे. असो, आम्ही कोणीकडे सच चाललें असें वाटते, याची आम्हांस क्षमा असावी. आतां येथे जें प्रस्तुत सांगावयाचे आहे तें असें कीं, सृष्टिसंबंधी प्रत्येक वस्तु क्षेत्र आणि क्षेत्रज्ञ म्हणजे प्रकृति आणि पुरुष, या उभयतांच्या संयोगीं सिद्ध होत असते; आणि याविषयीं श्रीमद्भगवद्वितीत असें म्हटलें आहे कीं,

यावत्संजायते किंचित्सत्त्वं स्थावरजंगमम् । क्षेत्रक्षेत्रज्ञसंयोगात्तद्विद्धि भरतर्पभ ॥  
म्हणजे प्रत्येक चराचरात्मक वस्तु, खीपुरुषस्वरूप क्षेत्रक्षेत्रज्ञांच्या संयोगा-पासून उत्पन्न होत असते; आणि हा नियमही अगदीं अव्याप्तिचारी आहे. तेव्हां तो नियम 'अ, उ, म्' या आदिमध्यान्तस्वरूप वर्णमालेलाही लागू आहे; म्हणजे त्यांतही प्रकृतिपुरुषभाव आहे. त्याविषयीं असें म्हटलें आहे कीं—

तथा प्रणवगोऽकारो वीजात्मा पुरुषः स्मृतः । उकारः शक्तिरूपत्वात्

प्रकृतिः सा मता बुधैः ॥ न हि तेन विना वर्णप्रकाशः क्वापि कस्यचित् ।

या कारिकेचा अर्थ असा कीं, 'अ, उ, म्' हा जो प्रणव म्हणजे ओङ्कार आहे, यांतील आद्यमात्रास्वरूप जो अकार आहे, तो बजिरूप पुरुष आहे, आणि मध्यमात्रास्वरूप जो उकार आहे, ही त्या पुरुषस्वरूप अ-काराची शक्तिच आहे, म्हणजे प्रकृति आहे. आतां या उभयतांत खीपुरुषभाव आहे, म्हणजे जशी योग्य स्त्रीपुरुषसंयोगावांचून संतति संभवत नाहीं, त्याप्रमाणे या खीपुरुषलक्षण अकार--उकार--रूप दम्पत्यावांचून पुढील सर्व वर्णमाला

आणि तत्कार्यभूत शब्द—वाक्यादि—प्रयोगरचना हें कांहींही सिद्धच होणार नाही. यासंबंधाने पुनः एकवार असें म्हटले आहे की—

पुम्प्रकृत्यात्मका वर्णस्तस्मादोम्मध्यगः सदा ।

याचा अर्थ असा कीं, सर्व वर्णामध्ये पूर्वोक्त प्रकृतिपुरुषाचें स्वरूप उपादान-कारणत्वेकरून अधिष्ठानभूत आहेच आहे; म्हणून सर्व वर्ण ‘अ, उ, म्,’ अशा ह्या प्रणवांत अंतर्भूत होतात. त्यांतही आणखी एका स्वतंत्र रीतीने पाहिल्यास अ-काराचा महिमा कांहीं वेगळाच आहे. त्याविषयी श्रीकृष्ण भगवान् आपल्या गीतेत असें म्हणतात कीं—

अक्षराणामकारोऽस्मि ।

म्हणजे सर्व अक्षरामध्ये ‘अ’ हें अक्षर मीच स्वतः आहें, म्हणजे तें भगवद्रूपच आहे, असें म्हणून तें ‘अ’ हें अक्षर आपली एक विभूति आहे असें ते विभूतियोगाच्या अध्यायांत म्हणजे दशमाध्यायांत सांगत आहेत. तेव्हां त्या ‘अ’ ह्या अक्षरामध्ये कांहीं तरी इतर अक्षरपेक्षां अतिशय असलाच पाहिजे, म्हणजे सर्व वर्णमालेमध्ये व्यंजनापेक्षां स्वरांचें माहात्म्य अधिक आहे, हें मार्गेही सांगितलेंच आहे; आणि त्या स्वरांमध्ये तर ‘अ’ ह्या स्वरांचे अग्रगण्यत्व आहे, आणि तसें तें संमतच आहे. कारण, कोणताही इतर वर्ण किंवा अक्षर उच्चारावयाचें ज्ञाल्यास किंवा जगदाकाराची घटना स्पष्ट कर्तव्य असल्यास, ‘अ’ या ध्वनीचा स्वसंवेद्य असा विम्बभूत आणि आधारस्तंभ-सट्टा नेट देणारा आकार पुढील उच्चारणीय ध्वनिवर्णात्मक सकल वाडू-मयाच्या किंवा विरचनीय जगदाकाराच्या अवसानासाठीं घोतित होत असतो. यावरून तंतुपटादिकाच्या रचनेत जसा मूळघटक उपादानभूत कापूस असतो, किंवा घटमठादिकांच्या रचनेत जशी मृत्तिका असते, त्याप्रमाणे सर्व शब्दाक्षरसमुदायाच्या म्हणजे वाक्यादिकांच्या उच्चारात्मक अवस्थेमध्ये आणि विरच्यमान जगदाकृतीत ‘अ’ हेंच अक्षरतत्त्व मूळ घटक आणि उपादानभूत आहे. म्हणूनच तो अ कार सर्व स्वरांमध्ये देखील आद्यस्थान पावला आहे. अर्थात् इतर जे स्वर आहेत, त्यांमध्ये ‘अ’ हा जो स्वर आहे तो मुखाचे द्वारा हृदयाचे खालीं नाभीच्या जवळ जवळ स्वरोङ्गम होण्याचा स्वतः-सिद्ध आद्यविन्दुच होय; आणि इतर जे स्वर आहेत ते त्याच्याच रिरनिराळ्या ध्वनिरूप आकृति होत, अर्थात् त्या आकृति कशा व कोणत्या हें तर सर्वांस विदित आहेच. म्हणजे आ, इ, उ ऋ, ल, ए, ओ, इत्यादि ह्याचत्या

ध्वनिरूप आकृति आहेत. एवंच अशी हा अ-काराची योग्यता पाहून परमेश्वरानें त्यास आपला वाचक किंवा द्योतक असेंच मानिले आहे, आणि असें मनांत आणून ‘अकारो वासुदेवः स्यात्’ असे एकाक्षरीकोशकार आम्हांस कळवीत आहेत. ‘वासुदेव’ या शब्दाचा अगोदर अवयवार्थच असा आहे की, जो स्वतःसिद्ध असून इतरांची वसति होण्यास त्यामध्ये सत्ता, जीवित, बल, प्रकाश, इत्यादि देण्याच्या रूपानें आपणच साक्षात् त्यांत वास करून त्या इतरांस वसवितो आणि प्रकाशित करतो, पण असे हे गुण ईश्वराचे आहेत. अर्थात् वासुदेव म्हणजे परमेश्वर ‘हा अर्थ दाखविण्यास वर्णामध्ये ईश्वराच्या गुणांशी समानगुणाचा दुसरा कोणताही वर्ण नाही, एक ‘अ’ हाच स्वरसंज्ञित वर्ण आहे. तेव्हां त्यास विभूति असे म्हटले हें न्याय्य तर सर्वथा आहेच, पण याच्याहीपेक्षां आणखी कांहीं विशेष माहात्म्यदर्शक असे म्हटले तरी देखील सद्य होईल. ‘वासुदेवः सर्वमिति’ म्हणजे हें सर्व वासुदेवास्य परब्रह्मच आहे हें जसें तत्त्वदृष्टच्या खरें आहे, तसें ‘अकारो वै सर्वा वाक्’ म्हणजे सर्व वाङ्मय म्हणून जें कांहीं आहे, तें सर्व हा अ-कारच आहे, असे जें वेदपुरुष बोलतात तें अगदीं वास्तविक आहे. कारण, अ कारावांचून वर्णवटना नाहीं, वर्णवटनेवांचून वाङ्मय नाहीं, आणि तें शब्दब्रह्मास्य वाङ्मय नाहीं म्हणजे मग हें जगत् आणि हा जगद्वयवहारही आटपला. अर्थात् अनीश्वर जगत् ज्याप्रमाणे शून्यताग्रस्त होणार त्याप्रमाणे अ-काराच्या अभावीं शून्यपत्तियेणार, म्हणजे सकल व्यवहाराश्रयभूत वाङ्मय निःस्वरूप ठरणार. सारांश ‘अकारो वै सर्वा वाक्, सैषा स्पशोऽमभिव्यज्यमाना वहवी नानास्या भवतीति’ म्हणजे अ-कारच सर्व वाणीच्या व्यरूपांत घटकतत्त्व आहे; फार तर काय, पण अ-कारच सर्व वाङ्मात्र आहे; तीच अ-कारात्मक तात्त्विक वाचा युद्दे स्पर्शंज्ञित ककारादि-मकारान्त वर्ण, आणि ऊप्रमधंज्ञित श, ष, स, ह, है वर्ण, इत्यादि कानीं विशेष स्वरूपाची होऊन विस्तर्ण आणि अनन्तस्वरूप अशी नटत असते. म्हणजे संस्कृतप्राकृतादि भाषा हींच तीं स्वरूपे होत.

आतां ‘अ, उ, म्, ’ हे वर्ण एकसारखें, न थांवतां, अशा रीतीनें म्हणत बसले असतां, एकंदर त्यांच्या समुच्चित उच्चाराचा भास, नाद, किंवा आकार उँ अशा उच्चाराच्या अगदीं जवळ जवळ होऊं लागतो, आणि म्हणून संघीच्या नियमानेही या तिवा वर्णांची झालेली जी संधिमय अवस्था आहे ती उँ अशीच ठरलेली आहे. संधीनें सिद्ध झालेल्या या

एकंदर रूपास 'प्रणव' असें म्हणण्याचा परिपाठ आहे. तेव्हां येथेही आपण तोच योजावा हें वरें दिसतें; म्हणजे लिहिण्यास व वाचण्यास सुलभ होईल. ब्या प्रणवास तो एकाक्षरस्वरूप आहे असें कोणी म्हणोत, किंवा तो प्रणव, सर्व वाङ्मयाच्या आदिमध्यान्तस्थितींचा घोतक आहे, तसेच याच्यांत सर्व वर्णसमुदायाचा किंवा जगजीवेश्वरांचाही समावेश होत आहे, म्हणून तो हा प्रणव एकशब्दस्वरूप आहे, असेही कोणी म्हणोत. पण जगतांतील सर्व भाषांच्या असंख्य शब्दरूप कल्पवृक्षांचे जर सर्वसाधारण असें एखादे मूलबीज असेल, किंवा समस्त ब्रह्माण्डे आणि त्यांतील संपूर्ण घडामोडी यांत जर एखादे सारभूत, मूळघटक, आणि अव्यभिचारी असें तत्त्व असेल तर तें आमचा हा प्रणवच आहे, 'प्रणव' हा शब्द 'प्र'-उपरसर्गपूर्वक 'नु' म्हणजे स्तुति करणे, अशा धातूपासून सिद्ध झालेला आहे, असेच बहुमत आहे. तेव्हां प्रणव म्हणजे प्रकर्षेकरून स्तवन असा अर्थ होय; पण असा हा प्रणवरूप शब्द, अखण्डकरस, नित्यनूतन, आणि पुरातन अशा परब्रह्मात्म-तत्त्वाचा वाचक आहे, असें जें पुढे सांगण्यांत येणार आहे, तें जेव्हां वाचण्यांत येईल, तेव्हां प्रकर्षेकरून स्तवन असा त्या प्रणवशब्दाचा अर्थ आम्हीं सांगणे युक्त होणार आहे. आणखीही त्याचे जे अर्थ आहेत ते असे कीं, प्रकर्षेकरून नव म्हणजे नूतन त्यास प्रणव असें म्हणावें. अर्थात् नित्यनूतन हाच त्या व्युत्पन्न अर्थातील भाव आहे, आणि हा देखील भावार्थ ईश्वराचे ठिकाणीच शोभतो. पण हा प्रणवशब्दाचा नित्यनूतन असा जो अर्थ आहे, तो कधीं कधीं दुसऱ्या एका दृष्टीच्या अंगानें पाहिल्यास या मायामय जगतासही लागू आहे; म्हणजे जगतही नित्यनूतन आहे. कारण, साक्षीच्या दृष्टीचे प्रांतांत ज्या क्षणीं जेवढा कल्पनात्मक पदार्थ स्फुरतो तेवढा तो त्याच क्षणापुरता विद्यमान होय; अन्यक्षणीं तोच आहे असें नाहीं, प्रतिक्षणीं नवीन नवीनच जगद्भास होत आहेत; असें असून 'कालचाच हा पदार्थ आज मी पहात आहें' अशी जी त्या पदार्थाची पूर्वोत्तरकालास व्यापून असणारी दीर्घ स्थिति आणि तद्विषयक प्रत्यभिज्ञा उल्लिखित होत असेते ती निवळ आंति आहे. पण हा तात्त्विक निश्चितार्थ फार सूक्ष्म अस-स्थायामुळे स्थूलबुद्धीच्या भावनेस कदाचित् स्पर्श करणार नाहीं, यास आमचा कांहीं इलाज नाहीं. आचार्यांनी 'प्रणव' या शब्दाचा जो अर्थ एके ठिकाणी सांगितला आहे तो असा कीं, 'प्रणतमवतीति प्रणवः' म्हणजे नग्र झालेल्यास

जो रक्षण करतो तो प्रणव असा म्हटला जातो; अर्थात् असा रक्षण-कर्ता एक श्रीसद्गुरुपरमेश्वरच होय, म्हणून त्यालाच 'प्रणव' अशी संज्ञा आहे. योगसूत्रकारही असेच सांगतात की—

तद्वाचकः प्रणवः ।

म्हणजे श्रीसद्गुरुपरमेश्वर अशा अर्थाचा वाचक प्रणवरूप 'ॐ' हाच एक शब्द आहे. एके ठिकाणी ॐ याची अशी व्युत्पत्ति सांगितली आहे की, 'अवति इति ॐ', म्हणजे रक्षण करतो म्हणून ॐ असा हा शब्द 'अव' म्हणजे 'रक्षण करणे' या धातूपासून निष्पत्त झाला आहे. ओडूकार म्हणजे ध्रुव असा अर्थ अक्षरनिघण्टूमधौ सांगितला आहे; अर्थात् ध्रुव म्हणजे ज्याचा कर्ती नाश होत नाही त्यास ओडूकार असें म्हणावे. पण ज्याचा नाश होत नाही असें काय आहे, याविषयीं श्रुतिस्मृति असें सांगतात की, अविनाशी वा रे अवमात्मा । अविनाशी तु तद्विद्धि येन सर्वमिदं ततम् ।

म्हणजे ज्यानें हें सर्व जगत् व्यापले आहे असें एक ब्रह्मवस्तु, किंवा आत्म-वस्तुच होय. तेव्हां 'ॐ' या शब्दाचा अर्थ ब्रह्म किंवा आत्मा असा होय. 'ॐ' या शब्दाच्या प्रवृत्तीचे निमित्त असें आहे की, जो उच्चरित होतांच सर्व प्राणादिकांस ऊर्ध्व आकर्षण करतो किंवा ऊर्ध्व नेतो, म्हणजे प्राणाचे संचरण ऊर्ध्व मार्गानें होऊं लागतें; आणि या अर्थाची, ईशनमात्र तरी भावना 'ॐ' असा धोडा वेळ संथपणानें स्पष्ट उच्चार करून पाहिले तर होत असते, असें आमचें मत आहे. तेव्हां ऊर्ध्वाकर्षण ही अर्थक्रिया 'ॐ' ह्या शब्दाच्या उच्चारांत प्रतीत होते, म्हणून ऊर्ध्व मार्गानें म्हणजे निवृत्तिमार्गानें प्राप्त होणाऱ्या परमात्मस्थितीस नेऊन पैंचवार्षे असें ज्या शब्दाच्या उच्चाराचे स्वरूप आहे तो एक 'ॐ' हाच शब्दोच्चार होय; आणि त्याचा अर्थ परमात्म-भावप्रापक असा आहे, हेच तें 'ॐ' या शब्दाच्या प्रवृत्तीचे निमित्त होय. अर्थात् येथे 'ॐ' हा एक निपात आहे असें शब्दतत्त्ववेत्यानीं ठरविले आहे. निपात हा एक अव्ययांतिल भेद आहे. या निपातांचे अर्थ अनेक असतात, तेव्हां येथे 'ॐ' याचा अर्थ ऊर्ध्व उत्क्रमण असा जरी इष्ट आहे, तरी तो अनेकार्थक आहे. यास 'प्रणव'हा अपरपर्याय आहे, आणि याच्याही प्रवृत्तीचे जें निमित्त आहे तें असें की, 'ॐ, ॐ' अशा उच्चारपूर्वक परमात्मध्यान करणाऱ्यास चारी वेदार्थ वश होतात; अर्थात् 'प्रणव' याची व्युत्पत्ति अशी करतात की, 'प्रणामयति इति प्रणवः' म्हणजे तो 'ॐ ॐ' अशा

अर्थानुसंधानपूर्वक जपावर्तनस्थ उच्चार चारी वेदार्थीस साधकाच्या पुढे हात जोडावयास किंवा वांकवायास लावतो, असो. आम्ही एवढेच हे विशेष अर्थ सांगत वसलो यांत कांहीं त्या प्रणवाचें किंवा ओंकाराचें सर्व माहात्म्य वर्णित झालें असें नाहीं, पण एका हृषीने वर्णवयाचें उरलें असेही नाहीं.

आतां आम्ही या निवन्धांत प्रायः सर्वत्र, हा प्रणव ज्या ह्या ‘ॐ’ अशा तंहेने लिहून दाखवीत आहें; आणि जो इतर ग्रंथातूनही प्रायः अशा प्रकारेच ग्रंथकार लिहीत असतात तो तसाच असावा, म्हणजे लिहिण्यांत याची आकृति अशीच असावी. कारण-नाभि, हृदय, कण्ठ, यांपासून तों ओष्ठ-पुटाच्या मिटून जाण्याचे स्थितिपर्यंत प्रणवाचा उच्चार करण्यामध्ये आंतर-बाब्ह तेवढ्या भागाची जी कांहीं ठेवण प्रत्ययाला येतेशी वाटते, तिचें प्रतिबिम्बच आम्हीं आतां येथें लिहून दाखविलेल्या प्रणवाच्या आकृतीत आहे अशीच आमची भावना होते; ती विचाराने मार्मिकाच्या हृदयास पटेल असेही आम्हांस वाटत आहे; म्हणून तो हा प्रणव तसाच लिहिणे युक्तियुक्त, अनुकूल आणि मनोरमही आहे. म्हणजे ॐ अशी जी आकृति लिहिण्यांत येत असते ती कांहीं अंशीं अलंकृतस्वरूप किंवा नकशीदार आहे; आणि खरोखर मूळची आकृति तर ◎-अशीच आहे, म्हणून आम्ही ह्या आकृतीस अगदीं मुळची साधी आकृति असेच म्हणतों, आणि ॐ अशा ह्या आकृतीस नकशीदार असेच समजतों. प्रणवाच्या ◎-ह्या साध्या स्वरूपांत अखण्डता आहे, म्हणजे उच्चाराच्या क्रमांत कोठे तरी तो ध्वनि मुद्दाम तुटलासा होऊन उच्चरित होत असतो असें नाहीं; किंवा लिहिण्याच्या क्रमांतही मुद्दाम हात उचलून, किंवा गांड, अडि, तेदा, इत्यादिक कांहीं तरी होऊन अथवा एका रेषेवर दुसरी रेषा येऊन तो लिहिवा लागतो असेही नाहीं. तर मग तसा तो लिहिण्याची रीति कशी असावी, याविषयी आम्ही असें सांगतों कीं, पूर्वी जी नुकतीच वरती साधी आकृति आम्हीं दास्विली आहें, तीच एकदा अशी लिहावी कीं, खालील कंसाच्या उजव्या बाजूकडून डाव्या बाजूकडे येत येत टोंकापर्यंत येऊन तेथूनच पुढे वरील कंसाची रेषा डावीकडून उजवीकडे काढीत नेऊन मग ती पुच्छभूत सरळ रेषा तिच्या शेवटच्या विन्दूपर्यंत उजवीकडे समाप्त करावी; आणि एकदा तीच साधी आकृति अशी लिहावी कीं, वरील कंसाच्या उजव्या बाजूकडून डाव्या बाजूकडे येत येत टोंकापर्यंत येऊन तेथूनच पुढे खालील कंसाची रेषा डावीकडून उजवीकडे काढीत नेऊन

मग ती पुच्छभूत सरळ रेषा तिच्या क्षेवटच्या विन्दूपर्यंत उजवीकडे समाप्त करावी. म्हणजे दोन्ही रीतीनी लिहिलेल्या आकृतींत डोळयास दिसण्यांत येण्याजोगा भेद मुळींच नाही; केवळ, लिहिण्यांत आरंभाचा व अंताचा विन्दु भिन्न दिशेत आहे. आतां अशी यांत अखण्डता आहे हें सांगण्यांत मुद्दा एवढाच कीं, जर हा प्रणव अशा रीतीने अखण्ड आहे, तर मग तत्स्वरूप-भूत जगज्जीवेश्वरात्मक तत्त्वांतर्ही सापेक्षसंबंधाने अखण्डता आहे असें तात्त्विक विचारदृष्ट्या ठरेल, म्हणजे कोणाचाही कोणापासून विलगपणा आहे असें नाही, तर तें सलग अखण्डदण्डायमान असेंच कोणी एक अनिर्वचनीय तत्त्व आहे इतके सर्वथा खरें आहे असेंच ध्वनित होईल. आतां अशी ही प्रणवाची साधी आकृति पाहिली म्हणजे एखाद्या पक्षिजातीच्या प्राण्याचे अण्डच्याच्या आकृतीचे स्मरण झाल्यावांचून राहणार नाही; अर्थात् हें प्रणवाच्या आकृतीचे स्वरूप एक अण्डेंच आहे; आणि शास्त्रेंही याविषयी असेंच बोलतात की— नारायणः परोऽव्यक्तादण्डमव्यक्तसंभवम्। अण्डस्यान्तस्त्वमें लोकाः सप्तद्वीपा च मेदिनी म्हणजे नारायणसंज्ञित परब्रह्मतत्त्व, अव्यक्तरूप मायेच्या पर आहे, विलक्षण आहे, अथवा अत्यंत असंस्पृष्ट आहे, तथापि त्या मायेशीं त्याचा संबंध कल्पित होऊन मग त्यापासून तिच्या द्वारा एक अण्डे उत्पन्न झालें. आणि तेंच हें स्थूल-सूक्ष्मात्मक आणि नामरूपात्मक आमचे प्रणवतत्त्व होय. त्यासच ब्रह्माण्ड असेंही म्हणतात, आणि पृथिव्यादि सकल लोक या अण्डच्यांतच सावकाश-पणे अंतर्भूत होतात. आतां हा प्रणव असाच म्हणजे पूर्वोक्त साध्या आकृति-प्रमाणेंच लिहिण्यांत यावा, याविषयी आपण असे पहा कीं, प्रणवांतील ‘अ’ ह्या आदिध्वनीला आरंभ झाला असतां, तुकंतेच उमलणाऱ्या पुण्याप्रमाणे, विशेष-करून एकेरी पांकळ्यांच्या पुण्याप्रमाणे त्या वेळची मुखाची आकृति आहे असें भासते; आणि ‘उ’ ह्या मध्यावस्थात्मक ध्वनीचे आविप्करण होतांना एका दृष्टीने विकासान्मुख असणाऱ्या आणि दुसऱ्या एका दृष्टीने संकोचान्मुख असणाऱ्या तसल्याच पुण्याच्या कालिकेप्रमाणे त्यावेळी गालफडाच्या तळापासून मिटणाऱ्या ओष्ठपुटाच्या आलिकडील भागापर्यंत आपल्या मुखाची आकृति आहे असेंच भासते; आणि ‘म्’ ह्या अन्तात्मक ध्वनीचे उच्चाराच्या वेळीं त्या मध्यावस्थेचा संघि किंवा ग्रंथि होत होत ओष्ठपुटाचे मीलनाने एखाद्या शून्यासारखीच मुखाची आकृति होत असते; ती तर पुण्यकळच प्रत्यक्ष आहे. हा सर्व प्रकार मनांत नीट आणला म्हणजे पूर्वोक्त उल्लेखाचा प्रत्यय येईल; असो.

येथर्पर्यंत झालेल्या विचारा पुरतेंच पाहिले तर प्रणव म्हणजे मूळभूत कोणी एक अत्यंत सामान्य ध्वनि आणि तत्सहचर असा एक आकार असा अर्थ निष्पत्र होतो. या बीजभूत प्रणवापासूनच पुढे अनेकरूप स्वर, वर्ण, शब्द, कल्पना, भास, रंगरूप, रेखा, आकार, इत्यादिक विशेषभाव अंकुरित होऊन त्यांचाच हा जगदाकार वृक्ष बनला जातो. खचितच जगत्पदार्थ याच्या पलिकडे मुळींच कांहीं नाहीं. ही गोष्ट सर्वांच्या अनुभवास येण्यासारखी आहे. याविषयी वेदपुरुष असें सांगतात की—

असद्वा इदमग्र आसीत् । नामरूपे व्याकरवाणि ॥

या वचनांचा अर्थ असा की, हें जगत् स्वकीय उत्पत्तच्या पूर्वीं नव्हते, म्हणजे तें नामरूपराहित असेंच असून अप्रकटशक्तिविकासस्वरूप अशा मूलमायेच्या द्वारे ब्रह्मीं अभिन्न म्हणजे अस्फुटभेद असें असतें, अर्थात् ब्रह्मच होऊन राहिलेले असतें. तेव्हां ‘जगत् जगत्’ म्हणून जें कांहीं एक उद्यास येत असतें तें एवढेंच की, अनंत नामें व अनंत रूपें इत्यादिकांनी स्फुरुं लागावें इतकेंच. सारांश थेट वेदपुरुषापासून तों तहत अगदीं,

जग ऐसे वहु नावें । वहु भावें भावना ॥ चालों बोलों वहु नये । सल काय सांभाळा ॥ असें प्राकृत शब्दांनीं प्रतिपादन करणाऱ्या श्रीतुकारामासारख्या जातिशूद्ध सत्पुरुषापर्यंत हाचं अभिप्राय त्या त्या स्वानुभवांनीं निर्णीत होणाऱ्या सिद्धान्ताच्या रूपांने आम्हांस कळविला जात आहे. आतां हा प्रकार खरा आहे किंवा खोटा आहे तो येथेल्या येथेंच प्रत्यक्ष पाहून घ्या. म्हणजे ‘घट’ म्हणून जो कांहीं एक पदार्थ समजण्यांत येत असतो, त्यांत काय काय आहे असें जर अगदीं तत्त्विकहृष्टचा पाहूं गेले तर मृत्तिकेचा एक पिण्ड मात्र तो आहे; अर्थात् मृत्तिका तर तितक्यापुरती मूळ स्वयंभूत आहे. पण व्यवहारमय जगव्यवस्थेच्या दृष्टींने त्या मृत्तिपिण्डास ‘घट’ असें म्हणण्यासारखा जो कांहीं विशेष भाव त्याला सूष्ट नसूनही त्यावर आरोपित होतो तो हाच कीं, केवळ घकार-टकार-रूपवर्णसुदायात्मक शब्दांने स्फुरद्रूप होण्यासारखा नाम-रूपाकार-घटित क्षणजे संज्ञासंज्ञि संकेतबद्ध मात्र काय तो झाला, हाच विशेषभाव त्या मृत्तिपिण्डात्मक घटावर आला, नव्हे नव्हे, आम्हींच तो आपल्या चित्तावर आनुवंशिक संस्कारांने खोदून घेतला. तात्पर्य, आदिपासून अन्तापर्यंत विचारपूर्वकदृष्टींने पाहूं गेल्यास अखिल जगत् असलेंच आहे; स्वतंत्र रीतींने त्याचा अजून पत्ताच लागत नाहीं, असें आमच्या तत्त्ववादि-

आचार्यप्रभृति महापुरुषांचे निश्चित मत आहे; हे इतरांच्याही प्रतीतीस स्पर्श करण्यासारखे आहे; पण साहंकार हठवाद तेवढा सोडून दिला पाहिजे; म्हणजे मग तें श्रुत्यादिक प्रमाणांनी देखील अनुगृहीत आहे असें वाढून निर्भ्रम आहे असेंच निश्चित होईल. म्हणजे ईश्वरानें सुष्टु सृष्टु म्हणून जी कांही एक रचना केली तिच्याविषयीं वेदपुरुष असें बोलतात कीं,

भूरिति व्याहृत्य भुवं चकार ॥

म्हणजे 'भूः' असा त्या ईश्वरानें जो व्याहार म्हणजे उद्गार काढला हीच काय ती त्यानें केलेली द्या भूमीची रचना. हाच प्रकार सर्व सृष्टीच्या रचनेचा आहे; तेव्हां जगताच्या आद्यंतावधिपर्यंत उपादानभूत तत्त्वस्थानां हाच प्रणवसंज्ञित ३० स्वरूप ध्वन्याकारभाव अनुस्यूतपणे अधिष्ठान होऊन वसला आहे, म्हणून च वेदपुरुष आपला अवाधित सिद्धान्त असा सांगतात कीं,

वाचारंभणं विकारो नामधेयं मृत्तिकेत्येव सत्यम् ।

म्हणजे घटरूप जो मृद्धिकार आहे तो केवळ नाममात्र आहे, नाम म्हणजे वाचिलसित, इतकेंच काय तें आहे. तेव्हां घट म्हणजे तात्त्विक दृष्टीनें मृत्तिकाच होय. 'घट' असा स्वातंत्र्येकरून कांहीं एक वस्तुसद्ग्राव नाहीं. वंश्यापुत्रादिवृष्टान्त तर येथें अत्यंत योग्य दिसतात. असल्याच प्रकारच्या अनुभवाच्या वलानें पतंजलिप्रभृति योगशास्त्रकार देखील असेंच म्हणतात कीं—

शब्दज्ञानानुपाती वस्तुशून्यो विकल्पः ।

म्हणजे 'घट' म्हणून कांहीं एक वस्तुसद्ग्राव आहे असा नाहीं, तो उगीच कोणी एक असावा असा मन्दाच्या बुद्धींत केवळ भास करवावा म्हणून तावश जो एक शब्द आणि त्याचे श्रवणजन्य जे ज्ञान, तेवढ्यावरून बुद्धिमध्ये विकल्पभावनाकार मात्र त्याची सिद्धि होते हाच काय तो घट. एवंच व्यवहारमय अनेकपदार्थसमूहात्मक जगत म्हणून जर कांहीं अर्थरूपानें समजुरींत शिरकण्यासारखें असेल तर तें पूर्वीं सांगितल्याप्रमाणे ध्वनि, वर्ण, शब्द, कल्पना, भास, रूप, रंग, रेखा, आकार, किंवा थोडक्यांत नाम आणि रूप एवढेंच सारे काय तें आहे; हेंच आम्ही वारंवार सांगणार. तेव्हां ज्याप्रमाणे तंतु-समुदायात्मक पटामध्ये कापूस, किंवा मृत्कार्यभूत घटमठादिकांमध्ये मृत्तिका, अथवा अनेकविध अलंकारांत एक सुर्वणमात्र सर्वांग भरून असतें, त्याप्रमाणे सर्व विकृत शब्दार्थभासरूप वाढमयविशेषांत प्रणवसंज्ञित ओङ्काराची म्हणजे अ-पासून मृपर्यंत सामान्य वर्णमालेची व्याप्ति ओतप्रोत पसरली आहे हे-

लक्षांत येईलच. अर्थात् जगत्संबंधी कोणताही कल्पना—नाम—रूपाकार—लक्षण असा पदार्थ आपण व्या, म्हणजे मनांत आणा; त्यामध्ये अगदीं मूळ उपादानभूत ध्वनिलक्षण आणि आकृतिलक्षण असा उभयविध प्रणवसंज्ञित ओंकार हा आहे च आहे. सराफास ज्याप्रमाणे कडीं, तोडे, वांकी, मुदा, कंगण्या, गोट, पाटल्या, पुतळ्या, मोहरा, इत्यादि अनंतविध अलंकार—सृष्टींत एक सोनें मात्र उद्बुद्ध होत असते; त्याप्रमाणे साधारण प्राथमिक अवस्थेतही असणाऱ्या आमच्या तत्त्ववेत्यास सर्वत्र या गजवजणाऱ्या जगांतील पाहिजे त्या ध्वनिनिष्ठ वाङ्मयांत आणि ध्वनिकार्यभूत अनंतावधि नानास्वरूप रंगरूपरेखाकृतिमय बहुचमत्कारास्पद या अवित्य वैचित्र्यांत उँ हाच एक ध्वनि आणि हा लिहून दाखविला जाणारा उँ असाच एक आकार उद्बुद्ध होत असतो. अर्थात् इतक्या योग्यतेचा बुद्धीस स्पर्श होण्यास तत्सद्वशप्रत्ययवटित भावनेची वरींच पुरुं अंतःकरणास मिळालीं पाहिजेत.

असो; पण क्षणभर नीट आपल्या विचारदृष्टीचा उपयोग करून पहा, आणि मग कोणत्या शब्दांत आणि कोणत्या आकृतींत उँ असा हा ध्वनि आणि असाच लिहिले आकार आपल्यास आहेसा वाटत नाहीं तें आम्हांस सांगा पाहूं अहो! आपला हा मनुष्यसंज्ञित देहच कां अगोदर नीट पहाना, हाही प्रणवस्वरूप आहे. म्हणजे ज्याअर्थीं तो नामनिर्दिष्ट आहे, त्याअर्थीं नामांत वर्णमाला, आणि तिच्यांतही तिचें साधांतस्वरूप प्रणवसंज्ञित हा उँ असा मूळभूत ध्वनि आहे च आहे; तसेच विण्डाच्या आकृतींत देखील ह्या ओंकाराची अथवा प्रणवाची आकृति उमटलेली आहे. म्हणजे आपण असे पहा कीं, हा मनुष्यदेह पालथा किंवा उताणा असा डोक्यापासून तों पायांपर्यंत ताणून पडलेला असतां ती आकृति उमगण्यासारखी आहे, तथापि अगोदर आम्हीं येथे ही लिहून दाखविलेली ◽-अशी प्रणवाची आकृति आपल्या समोर घ्या, आणि मग ह्या मनुष्याची ही शरीरयष्टि तत्समान आहे कीं नाहीं तें पहा. अर्थात् कमरेकद्वन खालीं पसरून असलेले पाय हे ह्या प्रणवाच्या मध्ये जो ग्रंथि आहे म्हणजे तीन रेषांचा जो संघि झाला आहे त्या पासून डाव्या बाजूकडे ज्या दोन रेषा किंवा जे दोन फांटे गेलेले आहेत त्यासारखे दिसितात, असेच आम्हाप्रमाणे तुम्हां कोणासही वाटेल. तसेच मूळाधारापासून म्हणजे गुदद्वारापासून तों गव्याच्या मागील बाजूपर्यंत म्हणजे मस्तकाचा जेथे आरंभ होतो तेथर्पर्यंत जो एकवीस गांठींचा पृष्ठवंश आहे,

तो आमच्या ह्या प्रणवाच्या आकारांतील ग्रंथीपासून उजवीकडे जो एकच विन्दुसमूहात्मक फांटा शेवटच्या वर्तुलाकार पूज्यापर्यंत गेला आहे त्यासारखाच आहे, असेही आपण स्वस्थ विचार करून पहाल तर आपल्या अटकळीस जुळतेसे वाटेल. आतां शेवटी गळ्याची जी मागील बाजू, की जेथे त्या पृष्ठवंशाचा शेवटचा मणका आहे तेथून, आणि गळ्याची जी पुढील बाजू, की जेथे घाटेचे हाड आहे त्यापासून जो मस्तकभाग आहे तो तर आमच्या ह्या प्रणवाच्या आकारांतील शेवटच्या वर्तुलाकार पूज्याप्रमाणे आहे असेच वाटले पाहिजे.

आणखी असें पहा की, ज्याप्रमाणे एखाद्या राज्यांत निर्माण होणाऱ्या वस्तूवर तेथोल राजाची सत्ता दर्शविणारी त्याची एक मुद्राच अंकित केलेली असते, त्याप्रमाणे हा प्रणव म्हणजे सर्वेश्वराची सार्वलौकिक सत्तादर्शक एक चमत्कारिक मुद्राच आहे, आणि ती सर्वत्र उल्लेखास्पद व सिद्ध अशीच आहे, असे विचारांती कबूल करण्यासारखे आहे. म्हणजे क्षणभर तुम्ही आपल्या शरीराच्या पुढील बाजूकडे लक्ष द्या, आणि तेथील सर्व रचना पहा. अर्थात् हृदयविन्दूपासून स्तनविन्दूच्या प्रांतांजवळून दोही बाजूंच्या खाकेच्या कडांपर्यंत दिसणारा एकंदर संपूर्ण भाग, तसेच पुनः त्या हृदयविन्दूपासून खाली नाभिविन्दूपर्यंत दिसण्यांत येणारी एक सरळ रोमरेखा, आणि तिच्या शेवटीं तें वर्तुलाकार असे नाभिस्थान, हें सर्व कांहीं नीट पाहून मनांत विचार केला तर तुमच्या आमच्या शरीरावर सर्वेश्वराची सत्ता दर्शविणारी ही प्रणवाकार सार्वभौम मुद्रा उमटलेली आहे असेच आम्हांप्रमाणे कोणासही वाटेल असा आमचा अदमास आहे. आम्ही ह्या प्रणवाची लिहिण्यांत ठरलेली जी ‘उँ’ अशी ही आकृति मानली आहे, ती-अ, उ, म्, अशा संधिरहित प्रणवाचा उच्चार करतांना आपल्या मुखाची जी कांहीं एक ठेवण किंवा आकृति मनांत येते, तिच्या धोरणावरून मानली आहे; ती प्राय: सर्वांशीं वरोवर आहे; आणि तत्काळ मनांतही येण्यासारखी आहे. तथापि, ‘अ उ म्’ यांचा संधि करून ह्या प्रणवाचा उच्चार करतांना जी कांहीं मुखाची आकृति झालीशी आपल्या अंतःकरणास जाणवते, तिचे आणि ह्या ‘उँ’ अशा लिहून दाखविलेल्या आकृतीचे सादृश्य मनांत येण्यास वराच विलंब आणि दृष्टीचा सूक्ष्मपणा पाहिजे. पण अ, उ, म्, या वर्णाशिवाय, इतर सर्व वर्णांचा उच्चार करतांना मुखाच्या आंतर आणि बाब्ब भागांच्या ज्या निरनिराळ्या आकृति होतातशा मनानें आपल्यास लक्षांत आणतां येतात, त्यांचा आणि सांप्रत

बालबोध किंवा देवनागरीलिपीच्या पद्धतीनें लिहिण्यांत ठरून बसलेल्या त्या आकृतीचा सारखेपणा आहे, असें सिद्ध करण्यास आम्ही तयार झालो नाहीं. अर्थात् आपण क, च, ट, त, प, असे जे मुखानें उच्चार करतों, त्या उच्चारांचा आणि तत्संबंधी ज्या क, च, ट, त, प, इत्यादि प्रकारच्याच आकृति लेखनांत काढून दाखवितों, त्या आकृतीचा अनुकार्यानुकारक इत्यादि कांहीं संबंध आहे कीं काय? म्हणजे त्यांचा उच्चार करतांना मुखांतील त्या त्या अवयवांचा परस्पर स्पर्श होत असतां लेखनांत प्रचरित झालेल्या तसल्या पूर्वोक्त आकृतीच्या मूळ विम्बभूत आकृतीची भावना होते कीं काय? हा विचार आम्ही करीत बसत नाहीं.

आतां इतके मात्र खरें आहे कीं, अकार-उकार-मकाररूपी द्वा प्रणवाचा ध्वनि, आणि लिहिण्यांत ठरलेली त्याची 'ॐ' अशी ही आकृति पाहिजे त्या कल्पना-नामरूपाकृतिनिष्ठ व्यवहारदर्शेत ओळखतां येण्यासारखी आहे. व्यवहारदशा म्हणजे कोणत्याही प्रकारच्या स्थूल सूक्ष्म अनेकस्पन्दसमूहवटित अशा क्रियेची एक संततावस्थाच द्योय. हीच क्रियासंततावस्थारूप व्यवहार-दशा कालपरिच्छेदाची, देशपरिच्छेदाची आणि संख्यादिक प्रमाणांची द्योतक आहे. अशा प्रकारची ही क्रियासंततावस्था म्हणजे तेवढी तेवढी ती एक रेषाच द्योय, किंवा ती एक मोठी दीर्घसूत्रात्मक मूर्ति अथवा तंतुरूप मूर्ति होय; परंतु अशा सूत्रेरेषा किति तरी आहेत. त्या परस्परांत गुंफल्या गेल्या असल्यामुळे जें एक जाळें तयार झालें, तेंच हें प्रपंचजाल असे आम्ही समजत आहों. आतां ही प्रत्येक सूत्रेरेषा तरी काय आहे, असें जर पाहिलें, तर अनेक बिंदूंची किंवा परमाणूंची ती एक मालाच होय. व्यवहारसंज्ञित द्वा संततक्रियारूप सूत्रेरेषेचा परम आद्य बिन्दु ज्या अधिष्ठानभूत फलकावर आपला उमट दाखवितो, तो फलक म्हणजे ब्रह्मवादि-पुरुषांच्या ब्रह्माचा एक कर्तित आणि अत्यरूप अंशमात्र आहे. ब्रह्माच्या त्याच अंशभूत फलकावर, द्वा व्यवहारसंज्ञित संततक्रियारूप सूत्रेरेषेचा अन्तिम बिन्दु किंवा स्पन्द विश्रान्त होतो. हाच बिन्दुसमूह, कार्यकारणात्मक जगतसंज्ञित कल्पना-नामरूपाकारांत घटक आहे. यांतील आद्य बिन्दु जगद्विकासस्वरूप 'अ'-काराच्या उत्थानांतील अवसानाच्या तळांत आहे; आणि अन्यबिन्दु, जगताच्या तिरोधानरूपी 'म-'कारात्मक पर्यवसानाचे अग्रस्थानी आहे. हेच बिन्दु-समूह अनन्त ब्रह्माण्डगोल आहेत, जगताला कारण, परमाणु आहेत, असा जो

एक मतवाद आहे त्याचे मूळ येथेच आहे. या बिन्दुसमूहांच्या अनेक सूत्रे प्राप्त असलेले जाऊ लागलेले पठसाचे पान आपण पहाल तर ह्या बिन्दुसमूहात्मक रेषेचे बनलेले जाऊ आपल्यास स्पष्ट दिसून येईल. तात्पर्य, आम्हाला जें कांही सांगावयाचे आहे तें इतकेंच की, हे बिन्दुसमूह, रेषारूप होऊन ध्वनिरूपानें आणि रंगरूपविशिष्ट अशा आकृतिरूपानें अनुभवगोचर होतात. आणि ती रेषाच यद्यच्छेनें किंवा भगवादिच्छेनें अथवा स्वभावयोगानें, विशिष्टाकार बनलेला आमचा हा प्रणव होय; मात्र ध्वनिरूपानें असणाऱ्या बिन्दुसमूहात्मक रेषाकार प्रणवाचे ज्ञान, केवळ ज्याच्या त्याच्या स्वस्ववुद्धीनेच गम्य आहे. तथापि रंगरूपविशिष्ट आकृतिरूपानें असणाऱ्या त्याच बिन्दुसमूहात्मक रेषारूपी प्रणवाचे ज्ञान इंद्रियगम्यही आहे. म्हणजे १,२,३,४,५, इत्यादि संख्यांक आणि कृ, चू, दू, तू, पू, मू, इत्यादि वर्ण, अर्थात् केणत्याही भाषेतील वर्ण, यांमध्ये प्रणवाचेच रेषांश मनोमय कल्पनायुक्तीनीं तोडून घेऊन जेथल्या तेथे यथायोग्य जुळविले तर -कंस, सरळ, वरुल, चतुर्पकोण त्रिकोण, इत्यादि पाहिजे त्या आकृति सिद्ध होतात. पाताळापासून सत्यलोकापर्यंत चतुर्दशभुवनात्मक एका ह्या प्रचण्ड इमारतीच्या सर्व आकृति, आणि त्यांत वास करणाऱ्या ब्रह्मादिस्थावरान्त सजीव निर्जीव अशा सृष्टपदार्थांच्या शारीरिक सर्व आकृति, आमच्या ह्या प्रणवाच्या रेषासंबंधी अंशांची यथायोग्य जुळणी होऊनच बनल्या आहेत. भूमितीच्या केवळ प्रथम घथम व्याख्या समजणारांस तर या आमच्या निरूपणांत कांही गृह आहे असें मुळींच बाटणार नाही, हें आम्ही जाणून आहो.

आतां अकार-उकार-मकार-स्वरूप ह्या प्रणवाचे डोक्यावर जी कांहीशी कंसाकृति एक रेषा आहे आणि तिजवर जो एक सूक्ष्म बिन्दु आहे, त्यांचे विषयी अर्वाचीन ग्रंथांतून बरेच ठिकाणी पण प्राचीन ग्रंथांतून फारच थोड्या ठिकाणी उलेख सांपडतात. तसेच योगशास्त्रावरील क्वचित् संस्कृत ग्रंथांतून आणि आलिकडील प्राकृत ग्रंथांतूनही याविषयी उलेख सांपडतात; परंतु त्या सर्व उलेखांचा आम्हांस कांही अद्यापि असंदिग्ध आणि निश्चित असा बोध होत नाही; तथापि त्यांच्या त्या उलेखांतील जो कांही झोंक दिसतोसा आम्हांस वाटतो, त्याचा आणि आमच्या स्वतंत्र विचाराचा मेळ घालून जो कांही आमचा एकंदर अभिप्राय निप्पन झाला आहे, तोच आतां आम्ही येथें सांगतो.

आम्ही पुण्यकल वेळां सांगत आलों आहों कीं, जगताचे स्वरूप काय तें सारे नाम रंगरूप आणि आकार इतकेच आहे; आणि हें त्याचे अगदीं स्थूल स्वरूप आहे. पण ह्याच्या मूळाकडे जों जों आपण जाऊ तों तों तें अधिक अधिक सूक्ष्म आहे, असेच आपल्या अनुभवास निःसंशय येईल. म्हणजे 'अ-'कारापासून तों 'म-'कारापर्यंत कोणत्याही स्वरव्यंजनात्मक अशा उभयविध वर्णाचा उच्चार होण्यास मूळ आपल्या उच्छ्रवास-निश्चासात्मक प्राणवायूतील सूक्ष्म ध्वनि अथवा घोष साधारणपणे अनुस्यूत कारण आहे. आतां या पुढे म्हणजे याची उद्भूत अवस्था होण्यापूर्वी अर्थात् उच्छ्रवास-निश्चासरूप प्राण-स्फुरणक्रिया नाही, म्हणजे रेचक व पूरक हे दोन्हीही न करतां किंवा न होऊं देतां जी क्षणभर सहजकुंभकावस्था साधतां येते तेवढीच ती आपल्या हृदयांत करून अंतःकरणानें नीट ओळखून ध्यावी; मग तिच्याही पुढे म्हणजे आणखीही तिच्या अंतर्गत मूळच्या अवस्थेकडे, की जेथे आपल्याला अधिक सरकतां येण्याचे अवसान कुंठित होईल, तेथर्पर्यंत सरकत सरकत वृत्तीने चलावे. म्हणजे तेथे आपल्यास केवळ चैतन्याच्या स्फूर्तीचे किंवा स्फुरद्रूप ज्ञासितत्त्वाचे दर्शन होईल; अर्थात् ही चैतन्यस्फूर्ति म्हणजे शुद्धसत्त्वोपाधिक स्वयंप्रकाशरूप आत्म्याची अशी कांहीं एक प्रभाच होय, की जिच्या योगानें ती कुंभकावस्था आणि तिच्या भोवतालचे ते मनोमय, प्राणमय आणि अन्नमय किंवहुना तो व्यवहारविषयगोचर विज्ञानमय देखील, म्हणजे एकदर हे चार कोश आपले आपल्यास स्पष्टपणे उल्लिखित होतात; आणि जी चैतन्यस्फूर्ति किंवा स्फुरद्रूपप्रकाशात्मप्रभा त्या सर्वांना उपाधि करून, त्यांच्या द्वारे आपलीही प्रकटता जाणविते, अशा या स्फूर्तीमध्ये ती कुंभकावस्था आणि ते कोश आपल्या प्रकटतेच्या पूर्वी आणि अनंतर तद्रूप होऊन राहतात. अर्थात् अशा वेळी हगदश्यभाव किंवा विषयविषयिभाव एकवट होऊन अगदीं गोटून जातो. आतां एवढा हा सर्व प्रकार ज्या सत्तात्मक स्वयंप्रकाशरूप अवकाशाच्या एका प्रदेशाच्या लेशमात्र आधारावर घडून येतो, तें तर आमच्या वेदान्त-तत्त्ववेत्त्याचे परब्रह्म होय; परंतु अशा सापेक्षभाववर्जित, असंगरूप आणि कैवल्याकार परब्रह्मीं कार्यरूप जगत् आणि कारणस्वरूप मूलमाया, यांची स्पष्ट स्थिति कशी आहे, हें मात्र लक्षांत आले पाहिजे. म्हणजे एतावता, तो हगदश्यभाव किंवा विषयविषयिभाव गोटून गेलेला आहे अशी जी एक अवस्था हीच कारणरूप निविड मूलमाया होय; आणि हीच, तिच्यांत लीन

असलेल्या जीवांस स्वस्वकर्मसंबंधी सुखदुःखात्मक भोग घडविण्यास उन्मुख झालेल्या कामकर्मवासनादिकांच्या योगानें, आंतल्या आंत होणाऱ्या चलवलीमुळे थोडीशी विसकटून जाते न जाते, इतक्यांत त्या दृग्दृश्यादिरूप पदार्थांनी उमें राहूं लागावें, हीच त्या कारणरूप मूल मायेची जगद्रूपकार्यावस्था होय. तेव्हां आतां अकार-उकार-मकार-रूप प्रणवाच्या माथ्यावर जो एक बिन्दु आहे, तोच मूलकारणात्मक महामायासंज्ञित भाव होय. या एका बिन्दुमध्येच जीव, ईश्वर, काल, काम, कर्म, स्वभाव, अवकाश, ज्ञानाज्ञान, सुखदुःखादिवासना, गुणसाम्य, इत्यादि अनेक अत्यल्पबिंदुरूप पदार्थ एकवट होऊन गेलेले आहेत, असा तो एक घट गोळीच होय; म्हणून त्यास बिन्दु असेच आम्ही समजतों.

आतां या बिन्दूच्या खालीं जी कांहींशी कंसासारखी आकृति आहे, ती त्या मूलकारणात्मक महामायारूप परम सूक्ष्म बिन्दूतील अल्प बिन्दुरूप अंशमात्रांनी झालेली अशी एक रेषाच होय; अर्थात् ही रेषा म्हणजे त्या मूलकारणात्मक महामायेची अंकुरभूत कार्याकार अशी कांहीं एक अवस्था कीं, जिच्यामध्यें ते जीवेश्वरादिक पूर्वोक्त सर्व पदार्थ ईषन्मात्र विकसित अवस्थेला पावलेले असतात; तसेच प्रवृत्तिनिवृत्त्यात्मक किंवा प्रपंचपरमार्थरूप अनेकस्पन्दसमूहाकार नानाक्रियात्मक असा जो एक बन्धापासून मोक्षापर्यंतचा आद्यन्तसंपन्न दीर्घ व्यवहार चालू असणार, त्या व्यवहाराच्या संपादकांची किंवा घटकावयवांची, एक जुळलेली आकृतिच ही रेषा होय; आणि या रेषेच्या खालीं अकार-उकार-मकाररूप प्रणवाकार पिण्डब्रह्मा-ण्डाची जी रचना दिसते, ती याच अंकुरात्मक रेषेचे यथायोग्य अंश कल्पून सिद्ध झालेली आहे; याविष्यां नुकतेंच पूर्वीं आम्हीं निरूपण केले आहे. एवंच बिन्दु म्हणजे कोणत्याही कार्यावस्थेचा किंवा पदार्थघटनेचा पूर्ण विकास होण्यासाठीं जो परम आद्य आणि एकाग्रबुद्धिमात्रगम्य असा बीजभाव कल्पित करावा लागतो, त्यासच आम्हीं बिन्दु असें मानतों; आणि त्याच बीजात्मक बिन्दूची जी अगदीं प्राथमिक अंकुराकार अवस्था बनते, तिलाच आम्हीं रेषा असें समजतों. तीच अंकुराकार अवस्था अनेक शाखारूप होऊन प्रत्येक कल्पनानामरूपाकार असा पदार्थ बनतो, हें पदोपदीं स्पष्ट समजण्याजोगे आहे.

तेव्हां अकार-उकार-मकाररूप जो हा ◄- अशा प्रकारचा वास्तविक प्रणवाचा साधा आकार आहे, त्यांत मूळ काय आहे हें पाहिले तर रेषामात

स्वरूपाहून त्यांत कांहीच अधिक नाही; आणि त्या रेषात्मक स्वरूपांतही मूळ काय आहे हें पाहिले तर समुच्चयानें घनीभूत झालेला बिन्दुमात्राच त्या रेषेच्या स्वरूपांत आहे. यावरून प्रत्येक नामरूपाकार पदार्थाची पूर्ण विकसित स्थिति होण्याच्या पूर्वीं त्याची रेषासंज्ञित अंकुरावस्था असते, आणि तिच्याही पूर्वीं त्याची बिन्दुसंज्ञित बीजावस्था असते. हें स्पष्ट कल्पण्यासाठीच ती अंकुरावस्था म्हणजे रेषा, आणि बीजावस्था म्हणजे तो बिन्दु, हे पृथक् स्पष्ट लिहून दाखविण्याचा अनादि शिष्टसंप्रदाय चालत आला आहे; आणि तो फार योग्य आहे, असें आम्ही समजतों. एरवीं अकार-उकार-मकार-रूप असा हा आमचा प्रणव नुसता जरी ◇- हा असा आकार काढून दाखविण्यानें मानला जाण्याचा प्रघात पडला असता तरी निर्वाह झाला असता. याच अंकुराकार रेषेला कोणी अर्धमात्रा, नाद इत्यादि संज्ञांनीं समजतात. तथापि बीजात्मक बिन्दूला मात्र 'बिन्दु' अशा संकेतानें समजप्याविषयीं प्रायः मतभेद दिसत नाही. तात्पर्य, आपण कोणताही पदार्थ कल्पनेत आणा, त्याच्या नुसत्या वाहा अंगाकृतिकडे पाहिले, तरी त्यांत सर्वेश्वराची सत्ता दर्शविणारी ही त्याचीच प्रतिविम्बभूत प्रणवाकार सार्वलौकिक महामुद्रा कोठें सामान्यरूपानें, कोठें विशेषरूपानें, कोठें स्पष्टपणानें, कोठें अस्पष्टरीतीनें, कोठें अंशत्वेकरून, कोठें संपूर्णत्वेकरून, अशी कशी बशी तरी उमटलेली असावयाचीच. आम्हांस तर सर्व कांहीं प्रणवाकारच भासतें असें वेदार्थवेते बोलतात; परंतु पारमार्थिक तत्त्वविचार एवढचाशा केवल स्थूलावस्थेच्या परीक्षणांतच उरकला असें आम्ही मुळीच म्हणत नाही. तथापि हें त्यांचे बहिरंग स्वरूप आहे, म्हणून त्याकडे अगदीच दुर्लक्ष करणे हें कांहीं योग्य होणार नाही; इतरेकंच आम्ही द्या झालेल्या विस्ताराचे क्षमास्पद समर्थन करतों.

आतां रंग, रूप, रेखा, आकृति, इत्यादि हे भाव ध्वनीपासून उमटतात असाही पण सर्वानुभवसिद्ध सिद्धान्त जाहे; आणि त्यांच्यामध्यें कार्यकारण-संबंधी तसा आहे. म्हणजे रंगरूपाकारादिक हे खरोखर तेजाचे भाव आहेत, आणि तेज हें अभिरूपानें वाणीचे दैवत आहे; तेव्हां तेजोऽधिष्ठित वाणी-स्वरूप जो ध्वनि, त्यापासून रंगरूपादिक उद्भवते, असें जें आम्हीं म्हटलें आहे, त्यांत विसद्वश असें कांहीच नाहीं. सारांश, कारणाचे गुणधर्म, कार्यामध्यें उतरतात. तेव्हां ते ते शब्द किंवा तत्सुदायरूप वाक्ये यांपासून स्फुरद्रूप होणारा, वाच्यरूप, लक्ष्यरूप, व्यंग्यरूप किंवा तात्पर्यरूप जो कांहीं एक अर्थ

अंतस्थ व निराकार असून बुद्धीच्या अंतरंगास स्पृष्ट होत असतो, तोच, रंगरूपरेखाकारादिकांच्या स्वरूपांने पुढे अशा कांहीं रीतीने परिणत होत जातो कीं, बाहेरूनही साकार आणि उज्जवलस्वरूप असें त्याचें ज्ञान होण्याजोर्गे असते. सारांश, रंगरूपरेखाकारादिक हें सर्व वाणीचें किंवा ध्वनिशब्दादि-स्वरूप आधाताचें कार्य म्हणजे परिणाम आहे. वाणीवांचून त्यांचा संभवच नाहीं; पण याचा अनुभव ब्रह्माण्डाच्या मूलरचनेवरून कांहींसा दूर म्हणजे परोक्षच किंवा प्रायः दुर्लभच असणार, तथापि आपल्या पिण्डांत जो याचा प्रत्यक्ष अनुभव होतो त्यावरून ब्रह्माण्डाच्या परोक्षत्वाविषयी भरीच अटकळ करतां येणार आहे. म्हणजे आपण असें पहा कीं, ज्यावेळेस एखाद्या पदार्थाचें म्हणजे शब्द व अर्थ या अन्योन्य संपूर्कत अशा एकवट युग्माचें आकृतिरंगरूप-रेखादिक आपल्या अंतःकरणांत उमें राहतें, म्हणजे त्यास स्पर्शगोचर होत असते, त्यावेळेस बाहेरून कर्णगोचर असा वैखरीसंज्ञित शब्दानुकार किंवा अंतरामध्ये हृदयाकाशांत कल्पना मात्र म्हणजे मनोमय असा मध्यमासंज्ञित शब्दानुकार किंवा वैखर्यात्मक आणि कार्यभूत अशा शब्दरूप प्रतिबिम्बाचा मूळ सूक्ष्मकारणस्वरूप आणि स्वसंवेदरूप असा विम्बभूत शब्द, असल्या दोन प्रकारच्या शब्दांपैकी कोणत्या तरी एका प्रकारच्या शब्दाच्या ध्वनीचं स्फुरण झाल्यावांचून तें रंगरूपादिक उमटतच नाहीं. म्हणजे अर्थात् व्युत्पन्नाच्या दृष्टीने 'गज' अशा शब्दाच्या रूपांने, स्मृतिरूप भूतकालीं झालेले, आणि हृदयांत भिन्नलेल्या संस्कारापसून उत्तेजित होऊन प्रकट होणारे असें अपरोक्ष ज्ञानाकार स्फुरण चमकल्यावांचून, किंवा अव्युत्पन्नाच्या दृष्टीने नवीनत्वेकरून हृदयांत उमटण्यास योग्य अशा संस्कारास उत्पन्न करणारे आणि उत्तरकालीं आपली प्रतीति देणारे असले वर्नमानकालीन परोक्षज्ञानाकार स्फुरण तरी निदान चमकल्यावांचून, गजपदार्थभूत तो प्रचण्ड रंगरूप-रेखाकार आपल्या विशेषस्वरूपांने प्रत्यक्ष व्यवहारसिध्युपयोगी असा स्फुर-तच नाहीं, ही गोष्ट सर्वप्रसिद्ध आहे.

आतां दुसरे अगदीं स्थूल उदाहरण असें पहा कीं, ज्यावेळेस एखाद्याच्या पाठीवर सडकून वेताची छडी मारतात किंवा थोबाडीत चांगली पांची बोटांची चपराक लगावतात, तेव्हां प्रथमतः आधात होऊन लागलेंच मारायाचे जागेवर आवाज होतो, आणि नंतर त्या आधात झालेल्या जागेवर व कांहीं तिच्या आसपास वळ म्हणून कांहीं एक आकार किंवा रूपरेखा आणि

लाल, काळा, निळा, असा कांहींसा एक रंग इत्यादिक भाव उमटत असतात. किंवा एखाद्यास उद्देशून कोणी एकानें एखादा अपशब्द वापरला किंवा मर्मस्फोटक शब्दोद्धार काढला तर रागादिकांच्या आवेशेंकरून त्याची चर्या, किंवहुना सर्वांग देखील संतप्त होऊन अगदीं लाल होऊन जाते, किंवा लज्जा, उद्देग, इत्यादिकांनी वर्मून गेल्यानें काळा ठिकर असाच कांहींसा मुखाचा रंग होऊन जातो. किंवा दुसरें असें चांगले उदाहरण घ्या कीं, एखाद्यास त्याच्या इष्टार्थाची सिद्धि झाली असतां किंवा त्याच्या गुणाचे स्तवन करण्यांत आले असतां, त्याची वृत्ति हर्षविकसित होऊन त्याच्या मुद्रेवर कांहीं औज्जवल्य आविर्भूत होत असते, अर्थात् हें औज्जवल्य म्हणजे एक प्रकारचे सात्त्विक रंगरूपच आहे, पण तसले रंगरूपादिक नुसत्या चर्मचक्षूस सहसा गोचर होण्यास जरा कठीणच आहे. तथापि मार्मिकास त्याच्या बुद्धीनेच तसल्या रंगरूपादिकाचे आकलन होण्यासारखे आहे. एवंच तात्पर्य कायते हेंच कीं, ध्वनि, शब्द इत्यादिकांपासून रंगरूपरेखादिक उत्पन्न होत असते, हें आतां प्रत्यक्षच अनुभवारूढ करून दिले आहे, आणि अशाविषयीं किति तरी उदाहरणे देतां येतील. तेव्हां, ध्वनि किंवा शब्द हे कारणस्वरूप असून रंगरूपरेखादिक हें कार्यरूप आहे; असा त्यांत कार्यकारणसंबंध किंवा जन्यजनकभाव आहे. अर्थातच कार्य आपल्या कारणाहून भिन्न नसते, अशा तात्त्विक सिद्धान्तवृष्टीनें तीं दोन्हीं, म्हणजे कार्य आणि कारण, हीं उभयतां एकरूपच आहेत. तेव्हां कारणस्वरूप ध्वनि किंवा शब्द आणि कार्य-स्वरूप रंगरूपरेखादिक यांचे तादात्म्य किंवा अभेद असतो हें लक्षांत ठेविले पाहिजे. पण कारणसत्ता कार्याच्या पूर्वीं व पश्चात् आपल्या निर्विशेष स्वरूपानें असून कार्यावस्थेत तीच सविशेष स्वरूपाची जरी दिसत असली, तथापि कोणत्याही स्वरूपानें ती अबाधितपणे त्रिकाळीं असतेच असते. तेव्हां येथें कार्यस्वरूप रंगरूप-रेखाकारादिक हें स्वातंत्र्येंकरून कांहींच नाहीं, अर्थात् ते निःस्वरूप ठरते; आणि ध्वनिशब्दनामादिकच त्या कार्यभूत रंगरूपरेखादिकांच्या आदिमध्यान्तीं अबाधित ठरणार. असें त्या ध्वनि, शब्द, नाम, इत्यादिकांचे माहात्म्य आहे. शब्द हा एक ब्रह्मच आहे असेही प्रसिद्ध आहे; म्हणजे 'शब्दब्रह्म शब्दब्रह्म' असा प्रयोगही लोक आणि आधारभूत शास्त्रे करीत असतात. म्हणून हें सर्व व्यवहारमय जगत् शब्दमात्र किंवा वाड्मात्र आहे.

वागेवेदं सर्वम् । वाक्कार्यत्वात् रूपस्य वाग्व्यतिरेकेण

असत्त्वात् वागेवेदं सर्वम् । न हि परापश्यंतीमध्यमा-

वैखरीरूपवाग्व्यातिरेकेण कस्यचिदपि प्रतिभासोऽस्तीत्यर्थः ।

म्हणजे 'हें सर्व वाणीरूपच आहे' असा मूळ श्रौतार्थ घेऊन त्यावर भाष्यकार आचार्य असें सांगतात कीं, इदंत्वेकरून म्हणजे 'असें, हें अमुक' असें म्हणून जो कांहीं एक रंगरूपास्त्य भाव संमुख उल्लेखास विषयभूत होत असतो, तो शब्दादिकांहून कांहींच पृथक् नाहीं. कारण, तो रंगरूपास्त्य भाव वाणीचे कार्य आहे. अर्थात् कार्यकारणामध्यें अभेदसंबंधच शास्त्रकारांस अभिमत आहे. तसेच ते असें म्हणतात कीं— परा, पश्यंती, मध्यमा, वैखरी द्वा चतुर्विंध वाकृतत्त्वावांचून कोणाचा कोणत्याही प्रकारचा उल्लेख किंवा प्रतिभास अथवा ठसा उमटूं शकत नाहीं, अर्थात् हा उल्लेख म्हणजेच रंगरूपास्त्य भाव होय. तेहां रंगरूप या शब्दाचा अर्थ फार व्यापक आहे हें ध्यानात आणलें पाहिजे. केवळ पांढरे, काळे, इत्यादिकच त्याचा अर्थ नव्हे. यावरून ध्वनि, शब्द, इत्यादिलक्षण जें वाकृतत्त्व, तें स्वतः जरी विषयपंचकामध्यें एक विषय आहे, तरी स्पर्श, रूप, रस, गंध, हे चारीही विषय शब्दावांचून कधींच सिद्ध होत नाहींत. म्हणून ते स्पर्शादिक चार विषय या वाकृतत्त्वाचेच निरनिराळे भास किंवा आकार आहेत असें आमच्यानें म्हटल्यावांचून राहवत नाहीं. अहो, आपण असें पहा कीं,

आत्मन आकाशः संभूतः । आकाशाद्वायुरित्यादि ।

असा जो सृष्टीचा उपक्रम श्रुतीनिं दाखविला आहे त्यांत प्रथम निर्मित झालेले तत्त्व आकाश हें आहे; पण 'आकाश आकाश' म्हणजे तरी काय आहे तर तें शब्दगुणतत्त्वमात्रच आहे. आकाश म्हणजे आसमंतात् विकसित असणारा आणि सर्वसमावेश होण्याजोगा एक अवकाश, असा जो हा त्याचा अर्थ होतो, तो अगदीं खरा आहे; म्हणजे तात्पर्य हें कीं, द्वा प्रचण्ड जगन्मय व्यवहाराचा सर्व निर्वाह, शब्दध्वनि-कल्पना-स्फुरणादिकांच्या एका संपुटकांतच चालला आहे, हें किति म्हणून सांगावें ! जेथें तेथें आकाशाच्या पोटांत भरलेला नाद घुमत आहे. आतां या कार्यकारणरूप शब्दध्वनिस्फुरणात्मक चतुर्विंध वाकृतत्त्वाचें फलबीजभूत किंवा स्थूलसूक्ष्मस्वरूप अथवा जीवप्राणशरीरभूत असा आमचा हा प्रणवच आहे, याविषयीं वेदपुरुष असें बोलतात कीं—

वाग्वा ओङ्कारः साक्षात्त्वं तद्यथा शंकुना सर्वाणि पर्णानि संतृणानि, एवमोङ्कारेण सर्वा वाक्संतृणा । सर्वे वागात्मकत्वमुक्तं प्रणवस्य । सर्वे वाग्वाच्यं

वस्तु प्रणवात्मकमिति च । सर्वः प्राणादिरात्मविकल्पः अभिधानव्यतिरेकेण  
नास्ति । वाच्चरंभणं विकारे नामधेयम् तदस्येदं वाचा तन्त्या नामभिर्दीर्घमिः  
सर्वे सितम् । सर्वे हींदं नामनी तस्यै यदुपांशुः स प्राणः । अथ यदुच्छस्तच्छरीरम् ।

इत्यादि श्रौतवचनांचा अर्थ असा कीं, वाणीचे सर्व स्वरूप ॐ म्हणजे प्रणव  
याच्यांत काय तें सारें आहे. अर्थात् वाक्तव्यम्हणजे प्रणवच होय. वृक्षाचीं  
सर्व पत्रे जशीं त्या मध्यवर्तीं शंकुने संबद्ध म्हणजे व्याप झालेलीं असतात;  
त्याप्रमाणे सर्व वाड्मय द्या प्रणवाने व्यापले आहे. तेव्हां शेवटपर्यंत विचार  
केला असतां असें म्हणणे भाग पडते कीं, सर्व वागरूप आहे, इतकेंच नाहीं;  
तर सकल शब्दराशीचा अर्थसमूह देखील प्रणवच आहे. पण त्यामध्ये विशेष  
एवढाच कीं, ध्वनिवर्जित म्हणजे स्वसंवेद्य अशा प्रकारचा जो नामोच्चार असतो  
तो प्राणस्वरूप आहे; आणि जो ध्वनिसहित म्हणजे ज्याचा उच्चार परश्वरण-  
गोचरही होऊं शकतो, तो बाह्यशरीरभूत होय. प्राण, मन, बुद्धि, इंद्रिये,  
विषय, पंचमहाभूते, सारांश पिण्डब्रह्माण्ड, इत्यादि हें सर्व कांहीं नाममात्रच  
आहे, केवल शब्दमात्रच आहे, त्याच्याहून द्या विश्वाढंबरांत कांहींच अधिक  
नाहीं; म्हणजे वास्तवार्थस्वरूप असें त्यांत मुळीच कांहीं नाहीं. परा, पश्यंती,  
मध्यमा, वैखरी, अशा चतुर्विध स्वरूपाची जी एकदंर सामान्यरूप वाचा  
आहे, ती भली मोठी एक विस्तृत दावणच होय; आणि त्या दावणीशीं सर्व  
विशेषशब्दरूपीं छोटीं छोटीं दावीं गांठवून टांकलीं आहेत. म्हणजे सामान्य-  
विशेषरूप सकल पदार्थसंघात, सामान्यविशेषरूप अशा वाचेकडूनच न वहारा-  
रूढ केला जातो. म्हणून बुद्धीने जेवढा कांहीं बोद्धव्यरूप अर्थ असतो तो  
वाड्मात्रच होय; कारण, तो वाणीवांचून उद्घाटित, रंजित, किंवहुना  
लङ्घरूप म्हणजे स्वरूपसंपत्र देखील होत नाहीं. तात्पर्य, सर्व कांहीं शब्द-  
मात्र किंवा वाड्मात्र आहे. खरोखर जिला आपण बुद्धि असें समजतो, ही  
तरी पश्यंतीरूप वाणीच आहे; परंतु मन्दजीवांस तिला वाणी असें महसूल्याने  
कसेंसेच वाटते. कारण, त्यांच्या मते ज्यास ध्वनि आहे तेंच वाणीचे  
स्वरूप आहे, पण प्रकटप्रकाश हाही वाणीचेच स्वरूप आहे, आणि  
तो सूक्ष्मसत्त्वप्रधान अवस्थेत तर विशेष असतो, अर्थात् रजःप्रधान  
ध्वन्यात्मक अवस्था त्यासमर्थीं टळटळीत नसते. आणि अतिसूक्ष्म  
शुद्धसत्त्वमय अशा पश्यंतीपरासंज्ञित केवल चेतनामात्र किंवा स्फूर्तिमात्र  
इत्यादि अवस्थेत तर मन्दजीवांचे ठिकाणी ध्वनीची भावना देखील होण्याचे

संभवनीय नाहीं. सारांश वैखरी, मध्यमा अशी हीं वाणीचीं दोन रूपे कवूल होतात; म्हणजे यांस वाणी असे म्हणणे युक्त होईल; पण बुद्धि, स्फूर्ति, अव्यक्तसंज्ञित कारणरूप शक्तिलक्षण माया, यांस पश्यंतीपरासंज्ञित वाणी असे कसे म्हणावे? खरेच आह! कारण, त्यांचे उमटणारे ध्वनि ऐकूं येण्यास या मतिमंदांची चर्ममय कर्णशप्कुली फार दूर राहिली! पण, 'मुंगीके पावर्म बुंगर बाजे ओवि अल्ला सुनताहै' म्हणजे मुंगीच्या पायांतील बुंगराचा ध्वनिही त्याच ईश्वराला ऐकूं येतो. अर्थात् मध्यमवैखरीसंज्ञित ध्वनि ऐक-णारी व करणारी अशी जी पश्यंतीगत केवल व्यावहारिक जीवावस्था आणि तत्त्वमित्रभूत जो उपाध्यंश, त्यांस सोडून जो जीवात्मा राहील, तोच ईश्वरीय-दिव्यरूपसंपन्न होऊन मुंगीच्या पायांतील बुंगराचा ध्वनि, म्हणजे उपलक्षणे-करून परापश्यंतीसंज्ञित अव्यक्तप्रकाशस्फुरणात्मक कसलाही ध्वनितभाव उमगण्यास समर्थ असतो.

आतां असे कोणी म्हणेल कीं, बुद्धि, स्फूर्ति इत्यादिकांस वाणी असे म्हटले तर तीं वाणीचीं अधिक अधिक सूक्ष्मरूपे आहेत असे यथाकर्थंचित् मानताही येईल; परंतु बुद्धीला जो अर्थ ज्ञेय होतो, किंवा स्फूर्तीला जो अर्थ स्फुरतो तो अर्थात् वाड्मात्रच आहे हें कसे घडणार? याचा परिहार असा मनांत आणला पाहिजे कीं, जें ज्यावांचून उपपन्न होत नाहीं, तें तद्रूपच असले पाहिजे. तेव्हां, पश्यंती परा, इत्यादिसंज्ञित वाणीरूप बुद्धि, स्फूर्ति, शक्ति, यांवांचून जर ज्ञेय, व्यंग्य आणि शक्त, इत्यादिरूप अर्थ सिद्ध होत नाहीत, तर ते बुद्धिमात्र, स्फूर्तिमात्र, शक्तिमात्र असले पाहिजेत; आणि जर बुद्धि, स्फूर्ति इत्यादिक वाणीचीं रूप आहे, तर त्या सकल प्रकारच्या अर्थांचे स्वरूपही वाड्मात्रच आहे असे म्हटले पाहिजे. तसेच अर्थ म्हणजे रूपच आहे, रूप हें नामकार्य म्हणजे शब्दकार्य आहे, पण कार्य आपल्या कारण-हून भिन्न नसतें; तेव्हां बहुरूपात्मक अर्थस्वरूपही पर्यवसानीं वाड्मात्रच आहे असे सिद्ध होत आहे.

वाच्यर्था नियताः सर्वे वाड्मूला वाग्विनिःसृताः ॥

न सोऽस्ति प्रत्ययो लोके यः शब्दानुगमादते । अनुबद्धमिव ज्ञानं सर्वे शब्देन भासते ॥  
म्हणजे सर्व पदार्थ, वाणीशीं संबद्ध आहेत, वाणी त्यांचे मूल आहे, वाणी-तून ते बाबतः स्फुरूं लागतात सारांश, असा कोणताच प्रत्यय म्हणजे अनुभव किंवा ज्ञानपदार्थ नाहीं, कीं, जो शब्दसंबंधावांचून स्फुरेल. सर्वे प्रकारचे

ज्ञान शब्दाशीं सतत संबद्ध असरें आणि शब्दाच्या योगानेच तें स्फुरते.

असें पहा कीं, एका लहान मुलानें आपल्या पित्यास विचारले कीं, बाबा, हत्ती म्हणजे काय? तेव्हां त्याच्या पित्यानें त्यस असें सांगितले कीं, 'बाळा! हत्ती म्हणजे एक मोठा पश्चु असतो, त्याचे कान सुपापेक्षांही मोठे असतात, त्याचे दांत मुसळासारखे जाड असतात, त्याचे पाय मोठ्या तुळईसारखे असतात, आणि तो आपल्या खोलींत मावणार नाही एवढा त्याचा आकार असतो.' असें जेव्हां त्या पित्यानें आपल्या मुलास थोडे बहुत हत्तीचे स्वरूप समजवून दिले, त्यावेळेस त्याच्या बुद्धीत हत्ती हा अर्थ शिरला, पण त्यावेळेस त्या मुलांचे पोट कुटले तर नाहीच, पण फुगलेंही नाहीं! तात्पर्य त्याच्या बुद्धीत हत्ती हा जो अर्थ शिरला, तो बुद्धिस्वरूप नाहीं तर काय आहे? वरें, पुढे कांहीं दिवसांनी ज्यावेळेस त्या मुलानें हत्ती हा अर्थ म्हणजे वस्तु, प्रत्यक्ष आपल्या डोळ्यानें पाहिली आणि बुद्धीनें अनुभव झाला, त्यावेळेस तरी तो गजसाक्षात्कार बुद्धी-हून अधिक काय आहे? हत्तीच्या ठिकाणी हत्ती काय असेल तो असो, तोही वाढ्मात्राहून कांहीच अधिक नाहीं हा विचार स्वतंत्र आहेच; पण ज्ञात्याच्या ठिकाणी तरी तो अर्थ त्याच्या बुद्धीचा धर्ममात्राच आहे. सारांश आम्हांस एवढेच सांगावयाचे आहे कीं, सर्व अर्थांचे स्वरूप बुद्धचात्मक पश्यंती-वाणीरूपच केवळ आहे, किंवा तो त्याच्या चित्ताचा एक पुष्ट आकार मात्र आहे, किंवा तो त्या चित्ताचा भरीवपणा आहे. बोहेरील पदार्थस्वरूप हें हृदयान्तर्गत बुद्धीतत्त्वांचे किंवा चित्तांचे विकासितरूप आहे. बौद्धाच्या विज्ञान-वादांतील तरी इंगित हेंच आहे; पण चित्त म्हणजे मध्यमापश्यंतीरूप वाणी-मात्रच आहे हें आमचे वैदिक निरूपण ध्यानांत ठेवावें. तथापि व्यवहारहृष्ट्या बाब्य पदार्थ नाहीं असें कांहीं येथे आम्हांला विवाक्षित नाहीं. असो; आतां आमच्या या प्रणवप्रकाशाच्या निवंधाचा हा पूर्वांश समाप्त होत आला आहे, तेव्हां या प्रणवात्मक वाक्तव्याचा महिमा तरी किति आहे याविषयीं वेदपुरुष जें कांहीं सांगत आहेत तें एकवार आपण ऐकूं या; ते असें म्हणतात कीं,


यावद्ब्रह्मविषितं तावती बाक्।

म्हणजे व्यापक अशा ब्रह्मानें जेवढे कांहीं व्यापले आहे तेवढे सारें एक वाक्तव्यच आहे. अहो! शब्दावांचून दुसरे आहे तरी काय? सकल प्रवृत्ति-निवृत्ति एकवाढ्मात्रासिद्ध आहेत. शेवटीं ब्रह्मात्मैक्यसाक्षात्कार आणि तत्फलभूत मोक्षही वाचारभंणमात्रच आहे. कार्यकारणात्मक आणि कल्पनानामरूपाकार

असें हें जगदाडंबर तर एक वाङ्माल आहेच. सारांश, मायाविलसित म्हणून जें कांहीं असते, तें हेंच वाचारभण होय. या वाङ्मालाचें तरी साधन्त व तात्त्विक रूप काय आहे हें पाहिले तर ' ३० ' म्हणजे केवल एक प्रणवच होय.

एवंच आम्हीं या पूर्वार्धात जें कांहीं निरूपण केले आहे त्याचा इत्यर्थ असा कीं, आपल्या जीवास देहादिक उपाधियोगानें पूर्ण सुखाचा लाभ होत नाहीं. एकंदरीत सर्व दुःखच भोगावें लागते. हीं सर्व दुःखें देहादिकांवर आश्रित असणाऱ्या नानाक्रियामय अशा व्यवहारदशेपासून उद्भवतात. व्यवहाराचेंच नाव प्रपंच होय. प्रपंच म्हणजे मायाविस्तार; माया म्हणजे नामरूप; आणि नामरूप म्हणजे केवल वाचारभण होय. ती वाणीच आमचा औडकार किंवा प्रणव आहे. अर्थात् प्रणव म्हणजे वाचातत्त्वमात्र आहे. द्या वाक्तत्त्वाचीं रूपें, संज्ञा, इत्यादिक चार चार आहेत. प्रथमतः आत्म्यापासून या वाणीची उत्पत्ति होत होत मुखांतील वैखरीसंज्ञित वाणीपर्यंत तिचा विविध विस्तार होऊन जगत् आणि जगव्यवहार सर्वतोमुख प्रतिष्ठित होतो. सर्व सजीव आणि निर्जीव अशीं सृष्टतत्त्वें आपापल्या वाचेने कलकलाट करीत आहेत. सर्वत्र सर्वदा कोणत्या तरी प्रकारे कांहींना कांहीं धुमसत असल्याचें ध्वनित होत आहे, असेंच आंतरबाब्य-दृक्शक्तिसंपन्न असणाऱ्याचे कानीं ऐकूं येत असते. त्या श्रुत होणाऱ्या ध्वनिमध्ये अकार उकार हे स्त्रीपुरुषभावानें मीलित होऊन शब्दवाक्यात्मक संतति संभवते, आणि मकाराच्या प्रसूतिवरोबर सर्व नामरूपात्मक जगताचा प्रलय होतो. हें वाचातत्त्व जरी आकाशाचा एक गुण आहे, तरी तो वायूस उत्पन्न करून त्यावर आश्रित होऊन आपली उद्भूतावस्था स्थापित करतो; आणि तोच प्राणसंज्ञित वायूच्या वाहनावर आरुढ होऊन घोषरूपानें तर इतस्ततः सर्वाच्या समक्ष चांगला मिरवत असतो. त्यांतच वर्णमालेचें साधन्तरूप 'अहम्' हेंही स्पष्ट उमटतें, प्रपंचपरमार्थाचा भार वाहणाऱ्या अहंरूप जीवत्वाचेंही स्फुरण त्यांतच स्पष्ट होऊं लागते; त्यांतील 'सोऽहम्' अशा ध्वनीनें तर तत्त्वार्थभूत महावाक्यस्थ जीवेश्वरांचे ऐक्य बोलून दाखविले जातें, आणि शेवटीं सर्वार्थसंग्राहक जो ' ३० ' म्हणजे प्रणव, त्यांचेही दर्शन आपल्याला त्यांतच घडते. जगद्रूप हें एक विलक्षण आणि गर्भाविस्थ बालक ज्या अण्ड्यांत घालून ठेवलेले असते तें अव्यक्तसंज्ञित—मायानिर्मित अण्डेंच हें प्रणवतत्त्व होय. याच्या ध्वनिलक्षण आणि आकृतिलक्षण अशा द्विविध स्वरूपापासून सर्व कल्पना, नामरूप, रंग, रेखा,

आकृति आणि भास प्रकट होतात; आणि त्यांपासून विशिष्ट रूप असें जें कांहीं बनले जात असते, तेंच हें जगज्जाल होय. इतका विचार या पूर्वार्धात झाला आहे. आतां यापुढे उत्तरार्धात जीवाच्या देहादिक परिच्छिन्न उपार्धीचा निरास होऊन तदाश्रित क्रियामय व्यवहारदशाही निरस्त होण्यास, वाचारेभणमात्र असा गळ्यांतील प्रपंच दूर करून प्रणवोपासनाद्वारा तत्त्वज्ञानाधिकार संपादित करावा. अनंतर श्रीगुरुकृपेने तत्त्वार्थविचार समुत्पन्न झाला असतां हें नामरूपात्मक जगत् अत्यंत निःस्वरूप आहे असा निःसंशय निश्चय होतो; आणि त्यामुळे जीवास निरुपाधिक ब्रह्मसंज्ञित स्वकीय स्वाभाविक स्वरूपस्थिति सिद्ध झाल्यांने त्याचें आत्यंतिक समाधान होत जाऊन तो कृतकृत्य होतो. पण हेंही एक आमच्या प्रणवाचेंच स्वरूप आहे इत्यादिक विचार पुढील उत्तरार्धात कर्तव्य आहे,



॥ श्रीः ॥

## प्रणवप्रकाश.

### उत्तरार्ध.

यो मात्रात्रितयेन वीजफलते विभ्रत्क्षणं राजते  
योऽमात्रः सकलो विभाति परितः सच्चित्सुखाकारतः ॥  
योऽधिष्ठानविवर्तरूपयुगुलं चेत्थं विधत्ते स्वयम्-  
ओड्कारोऽद्वय एष नो विजयते सर्वात्मना स्वस्तिकृत् ॥

हा आमचा स्वकृत क्षोक प्रस्तुत उत्तरार्धांतील तात्पर्यदर्शक आहे. यांतील अभिप्राय असा की, जो अपल्या अकार, उकार, मकार, या तीन मात्रानी क्षणभर वीजभाव आणि फलभाव धारण करीत प्रकाशमान असतो; आणि जो मात्रारूप-परिच्छेदरहित होऊन आसमंतात् सच्चिदानन्दरूपानें संपूर्णपैणे स्फुरत असतो, आणि अशा रीतीनें जो स्वताच अधिष्ठान आणि विवर्त या उभयविध आकारांस आपले ठिकाणी वागवितो, तो हा आमचें सर्वप्रकारे कल्याण करणारा असा अद्वयरूप ओड्कार सर्वोत्कर्षेकरून विराजमान आहे.

पूर्वार्धाच्या शेवटीं प्रतिज्ञा केल्याप्रमाणे देहादिक उपाधींचा आणि तदाश्रित नामरूपक्रियात्मक जगद्वचवहारदशेचा निरास करणे, आणि असें होण्यास प्रथमतः कांहीं काळपर्यंत तरी गळ्यांतील हा कल्पना-नामरूपात्मक प्रपंच प्रत्यक्ष काढून टाकून प्रणवोपासनेच्या द्वारा तत्त्वज्ञानाविकाराचें संपादन करणे, म्हणजे जड आणि चैतन्य या दोहोच्या स्वरूपांतील वैलक्षण्य बुद्धीनें निश्चित करून पुढे त्याच बुद्धीकडून चिदात्मतत्त्वाचें अनुसंधान अथवा ध्यान, प्रणवरूप प्रतीकाच्या आश्रयानें करीत राहून अंतःकरणामध्ये निर्विषयता, स्थिरता, निर्मलता आणि शुद्धसत्त्वमयता, इत्यादि लाभ संपादित करणे, असा अर्थ आतां साध्य करून घेणे आहे. हा अर्थ जिज्ञासूला लाभावा म्हणून आम्ही त्याची स्पष्टता दृष्टान्तदार्षान्ताच्या रूपानें करून दाखविण्याचा यथामति प्रयत्न करणार आहो; परंतु त्यापूर्वीं संपूर्ण पूर्वार्धात प्रणवरूप वाणी-

तत्त्वाचा केलेला विचार आणि वर्णिलेला त्याचा महिमा, हे क्षणभर पुनः मनांत आणा, म्हणजे आपल्या बुद्धीला असे वोटेल कीं, हें वाचातत्त्व अपर-ब्रह्मसंज्ञित तर आहेच, पण निरपेक्षनित्यत्वसंपन्न असे तें प्रकटगूढ निःसीम परब्रह्मसंज्ञितही आहे कीं काय ! कारण, प्रणवरूपिणी ही परा-पश्यंती-मध्यमा-वैखरीसंज्ञित संपूर्ण वाणी आपल्या बहिर्मुखस्वरूपानें जन्ममरण-दुःखरूप-बंधात्मक, व कल्पना-नामरूपाकार जगद्वयवहारास जशी व्यापून आहे, तशीच ती पुनः आपल्या अंतर्मुखस्वरूपानें, सुखसमाधानघटित स्वस्वरूपस्थितिलक्षण मोक्षात्मक व्यवहारासही व्यापून आहे. अर्थात् ह्या प्रणवात्मक वाक्ततत्त्वानें व्यापले नाहीं असे कांहीच नाहीं; म्हणून हें वाक्ततत्त्व परब्रह्मभूतच आहे. आणि तात्त्विक विचाराच्या एका दृष्टीनें तें परब्रह्मस्वरूपही आहेच, परंतु यांतील इंगितार्थ प्राथमिक अवस्थेत असणाऱ्या आम्हांस आमच्या साधकत्वकोटीत न कळण्यासारखाच असतो, म्हणून आतां निरपेक्षसच्चित्युखमात्रस्वरूप पर-ब्रह्मात्मैक्यलक्षण तत्त्वभूतकोटीच्या पुढे हें वाक्ततत्त्व अत्यंताभावरूपच आहे. पण आगमापायित्वरूप हेतूस्तव तें मिथ्यारूप किंवा तुच्छ तरी आहे असे मनांत येण्यास, अत्यंत निर्द्वन्द्व परब्रह्मात्मैक्यभूत अवस्थेच्या पूर्वीकेवल शुद्ध-साक्षितेच्या भूमिकेवरून हें जगत्संज्ञित कल्पनानामरूपाकार वाक्ततत्त्व कसें दिसतें तें हक्कूच अंतःकरणाच्या सूक्ष्मवृत्तीनें पहावें, अर्थात् ज्याप्रमाणे पाण्याच्या पृष्ठभागावर क्षणोक्षणीं अनंत बुडबुडे उत्पन्न होत असतात आणि लगेच फुटतही असतात, त्याप्रमाणे किंवा एतत्सदृश दुसऱ्या एखाच्या दृष्टान्ता-प्रमाणेच हें व्यवहारमय जगत्संज्ञित कल्पनानामरूपाकार प्रणवारूप वाक्ततत्त्व, आमच्या त्या अमर्याद व विस्तीर्ण परब्रह्मात्मतत्त्वाच्या, नुसत्या एकदेश-लेशावर भासल्यासारखे होतें तोंच तें अंतर्धान पावतें, असेंच आम्हांस म्हणावेंसे वाटतें. 'जगत्' ह्या शब्दाचा अर्थ प्रायः असा सांगण्यांत येत असतो कीं, जें उत्पन्न होऊन नाहींसे होत असतें, याचेच नांव जगत्. म्हणून तत्स्वरूपभूत आणि तत्सारभूत अशा कल्पनानामरूपांची तर तशी स्थिति असलीच पाहिजे, आणि ती आहे, हेंही सर्व विचारकर्त्यांच्या अनुभवास येतेंच आहे. यावरून हें वाक्ततत्त्व नित्यानित्यरूप आहे हें कळेलच.

वाचा विरूपनित्यया । अनादिनिधना नित्या वागुत्सृष्टा स्वयंभुवा ।

इत्यादि प्रमाणभूत वचनांतील विरुद्धांशाची जी संगति लावली पाहिजे ती अशी आहे कीं, हें वाक्ततत्त्व ह्या विचित्र जगद्वयवहाराच्या आदि व अंतीं, बंधापासून

मोक्षापर्यंत अवश्य विद्यमान असें आहे. तेव्हां या दृष्टीनें तें अनादि आणि अनंत म्हणजे नित्यरूपच आहे, आणि म्हणून तें परब्रह्म किंवा परब्रह्म-संज्ञित आहे असें हें मनांत येणेही योग्य आहे. पण पुनः त्याच वचनांत असें स्पष्ट म्हटले आहे की, स्वयंभु म्हणजे स्वतःसिद्ध अशा परमेश्वरानें हें वाचात्तच निर्माण केले आहे, यावरून तें सादि आणि सान्त आहे हें अनुभवैक-जीवन सकल प्रमाणांनी अर्थातच सिद्ध झाले; आणि म्हणून तात्त्विक ब्रह्मात्मस्थिरीच्या दृष्टीनें, हें वाकतत्त्व आगमपायि आहे, म्हणजे भासमात्र किंवा तुच्छ अथवा मिथ्या आहे असें सहजच विचाराच्या ओघावरून सिद्ध होत आहे. यास्तव पूर्वोक्त वाक्यांत परस्पर विरुद्ध उपन्यासाची संगति सम्यक् व्यवस्थितच आहे. तसेच आतां तेढ्याचे तीन दिवसांच्या तीन रंगांप्रमाणे वाचारंभणमात्र-स्वरूप अशा जगतास उत्पत्ति, स्थिति आणि लय अशा तीन अवस्था आहेत. हें मनांत उमें राहिले म्हणजे, या जगताची आणि त्याच्या प्राणभूत वाकत-त्त्वाची किति तरी तुच्छता आहे हेंही कळून येण्यासारखें आहे. समस्त जगताचें तें हें अवस्थात्रय फार मोठ्या प्रमाणावर जरी ठरलेले आहे, तथापि आपल्या एका व्यक्तीच्या जागृति, स्वप्न आणि निद्रा, या अवस्था क्षणभर मनांत आणल्या असतां, जगताच्या उत्पत्तिस्थितिप्रलयांचा एक लहानसा मासला सचितच त्या आहेत असेच आपणांस वाटेल. तत्त्ववेत्त्यांचा असाच निःसंशय बोध आहे. त्यांना यांतच ब्रह्माण्डाची प्रत्यक्षता आकलित होते. तात्पर्य, आपल्याला जी जाग्रदवस्था प्राप्त होत असते, ती पूर्ण स्पष्ट जगदुदयस्वरूपच आहे. त्यांना स्वप्न म्हणजे आभासमात्र मनोविजृभणरूप जगद्भाव आहे. खरोखर जाग्रद्भाव आणि स्वप्नभाव यांत तादृश मोठासा कांहीच भेद नाही, असें थोडें तात्त्विक आणि विस्तृत विचारदृष्टीनें पाहणारांस वाटणार आहे; पण सामान्य जनांस त्या अवस्था दोन आहेत असेच वाटें हें मनांत वेऊन आम्ही चाललों आहों. आतां निद्रा म्हणजे|जगत्प्रलयच होय; तथापि एवढा हा अवस्थात्रयात्मक संसार-भाव केवळ एक नामरूपाचा खेळ आहे, असें पहाणे असल्यास प्रत्यक्ष एका जाग्रदवस्थेतच त्याचा मासला अनुभवून ध्यावा. म्हणजे असें पहा की, जर कांहीं वर्ण, ध्वनि, कल्पना, भास, शब्द, आकृति, रंगरूप, रेखा, इत्यादि-कांची इंद्रियनिष्ठस्थिति असेल तरच स्पष्ट स्फुरदूप जगद्वयवहार म्हणून कांहीं-एक आहे असें म्हणतां येईल. मग त्याच्या स्थूलसूक्ष्मतानुसार तुम्ही त्यास जागर म्हणा किंवा स्वप्न म्हणा. म्हणजे बाहेरून इन्द्रियगोचर जर ती नामरूपस्फूर्ति

असेल तर ती जागृति होईल, अर्थात् जगताची ती व्यवहारवटित उत्पत्तिरूप पूर्ण प्रकटावस्था म्हटली जाईल; आणि आंतल्या आंत स्वसंवेद्य जो मनोरथ-रूपी मनोमय सर्व प्रकारचा व्यवहार चालतो, असल्या प्रकारची तीच नाम-रूपस्फूर्ती असेल तर तो स्वभावाचा नमुना आहे असे म्हटल्यास कांहीं वाध येणार नाहीं. परंतु हे दोन्हीही प्रकार नाहीत, म्हणजे आंतरवाक्य मौन किंवा तूष्णीभाव लक्षांत आणला तर, यांत जगत्संबंधी कांहींच व्यवहार दिसत नाहीं म्हणून त्यास लय किंवा निद्रा यांचेंच साम्य आहे, म्हणजे व्यवहारविषय-भूत जगताची ही समासिच म्हटली पाहिजे; आणि अशा या सर्व आडंबराचें तत्त्वबीज एका प्रणवाच्या उच्चारांतच अनुभवास पुरें इतके आहे. अर्थात् 'अ' ह्या मात्रेच्या उच्चारांत मुखादि इन्द्रियगोळकांचा विकास म्हणजे जागृति किंवा जगद्वयवहाराची रचना सिद्ध होणें; 'उ' ह्या मात्रेच्या उच्चारांत त्यांची किंचित् संकुचित अवस्था म्हणजे स्वमरूप जगत्स्थितिच ती होय; आणि 'म' ह्या मात्रेच्या उच्चारांत ओषुपुटाचें मीलन अर्थात् व्यवहार बंद पडलेली स्थिति म्हणजे निद्रा किंवा प्रलय अथवा सर्वथा उपरम, हेच त्याविषयी म्हणावें लागते. तथापि क्षणभर मकाराच्या उच्चाराची अवस्था म्हजणे क्षणभरच वाढूमयाची बंद पडलेली जेवढी स्थिति असते, तेवढीच प्राप्त झाल्यानें त्या व्यवहाराच्या समाप्तीचा उत्तमच अनुभव येईल असे नाहीं, तर तीच स्थिति न बिघडतां सावधानपणानें तिचीच दीर्घता होईल तर योगशास्त्रोक्त समाध्यंगभूत ध्यान-धारणांचा थोडा थोडा अनुभव होऊं लागेल; मग सहजच अशा वृद्धिगत स्थिरतीत जगन्मय व्यवहारावस्था चित्तापासून दूर होईल. सारांश, सावधानपणानें तूष्णी-भावांत स्फुरदूप असणारा जो अभावसाक्षी, त्याचे ठिकाणी वृत्तिला अनन्यत्वेकरून राखण्याचा अभ्यास चांगलाच साधला पाहिजे म्हणजे सर्व कांहीं जुळेल; असो. पण क्षणभराच्या अनुभवांतही व्यवहाराच्या लोपाचा ईषन्मात्र तरी स्पर्श होईल यांत संशय नाहीं. यावरून मात्रात्यस्वरूप प्रणव म्हणजे उत्पत्तिस्थिति-लयधर्मी सकल चराचर जगत् असा अर्थ होय; आणि एके ठिकाणी अध्यात्म-रामायणांत असे म्हटले देखील आहे कीं,—

ओङ्कारमात्रं सच्चराचरं जगत् ।

म्हणजे हें जडचेतनात्मक सकल जगत् केवल एक ओङ्कारमात्र आहे, म्हणजे अकार-उकार-मकार-संज्ञित मात्रात्रयानें घटित केवल प्रणवच आहे. तेव्हां हें जें आम्ही येथे थोडेसे उल्लिखित केले आहे, यावरून आपल्या पिण्डांतील

संसाराच्या उत्पत्तिस्थितिलयांचा यक्किचित् तरी अनुभव होईल आणि याच्या अनुसार अनंत कोटी ब्रह्माण्डांच्या उत्पत्तिस्थितिप्रलयांचेही, स्थालीपुलाकन्यायाने म्हणजे एक शीत चांचपून सर्व भाताची परीक्षा करणे या रीतीने दिग्दर्शन होणार आह; पण विवेकसंपन्न असा ग्राहक पाहिजे.

आतां हा प्रणव ज्या आकाराचा आम्हीं पूर्वीं लिहून दाखविला आहें आणि पुनरपि येथे तो ज्या ह्या 'उँ' आकाराचा लिहून दाखवीत आहों, तशा प्रकारचा तो एका विस्तीर्ण श्वेतपत्रावर लिखित करून आपल्या पुढे तें पत्र धरून ठेवा; आणि नीट लक्ष लावून त्याकडे पहा. अर्थात् तत्संबंधी आम्ही जें जें कांहीं पुढे सांगणार आहों, तें तें जेथ्या तेथे लक्षांत वेत जा, अशी प्रार्थना आहे. जुळूम समजून शीण वाढू देऊ नका. ज्या विस्तीर्ण श्वेतपत्रावर तो प्रणवाचा 'उँ' अशा प्रकारचा हा आकार उल्लिखित केलेला आपण आपल्यापुढे वेऊन पहात आहां त्याच्या आंत वाहेर, खालीं वर, सभोवतीं, सारांश सर्वत्र तें श्वेततास्वरूप एक पत्रच केवळ आहे; किंवा तें पत्र म्हणजे त्या शुद्ध श्वेततेची मूर्तिच होय, अथवा तें पत्र म्हणजे मूर्तिमंत श्वेतताच होय असें ध्यानांत ठेवावें. म्हणजे नुसती श्वेतता सांगावयास, निदान दाखवावयास तरी येणे काठिण आहे, बुद्धीस कशी तरी भावित करतां येईल, आणि येथे तर ती श्वेतताच 'पत्र' या नामानें आम्हांस विवक्षित आहे. पण श्वेतता हा प्राय: गुण मानला जातो आणि तो निराधार तर कधीं दिसत नाहीं; वरें 'पत्र' पहावें तर तें द्रव्य ठरणार आणि मग तें गुणधर्मकर्मजाति-संबंधाचे आश्रयभूत होणार; आणि यामुळे द्रव्य आणि गुण असा पदार्थभेद बुद्धीत शिरकणार. परंतु तो भेद तर मनांत येतां कामा नये अशी आमची इच्छा आहे; म्हणून आम्हीं श्वेततामय पत्र असाच कांहीं एक अभेदसूचक शब्द येथे योजीत आहों, आणि तो वारंवार आम्हांस उच्चारावा लागणार आहे; तेव्हां तेथे तेथे त्या शब्दापासून द्रव्यगुणभेदसंपन्न अशा प्रकारचाच तो कोणीएक पदार्थ आहे, असा अर्थ न होऊ देतां निखळ तो एक समरस स्वतःसिद्ध वस्तुसङ्घाव आहे असाच अर्थ मनांत ठेवून चालावें. तात्पर्य, तुमच्यापुढे तें श्वेततामय एक पत्र केवळ आहे.

आतां यापुढे असें लक्षांत आणा कीं, ती प्रणवाची आकृति जेवढी कांहीं आहे, तेवढा त्या श्वेततामय पत्राचा निराकार अंश त्या प्रणवाच्या आकृतीचा आश्रय होऊन बसला आहे; आणि त्याच आकृतीच्या योगानें त्या श्वेततामय

पत्रावर सांशत्वाची कल्पना आरोपिली जाणार आहे. तसेच तो कल्पित अंश निराकार असूनही त्यावर आश्रित झालेल्या त्या प्रणवाच्या आकृतिरूप उपाधिसंबंधाने तो अंश साकारसा भासत आहे; आणि त्या प्रणवाच्या आकृतीमुळे त्या श्वेततामय पत्राचा तो अंश चांगला, स्वच्छ, वेगळा, निटसा, म्हणजे स्वकीय मूळच्या रूपाने संपन्न असा दिसतही नाही! इतके त्या विस्तरीं श्वेततामय पत्राच्या एका श्वेततामय अशा अंशभूत आश्रयाचे आणि त्यावर आश्रित होणाऱ्या प्रणवाच्या आकृतीचे तादात्म्यच जसें कांही झालेले आहे पण येथे असे एक मोठे तत्त्व ध्यानांत ठेविले पाहिजे की, जर तो श्वेततामय पत्रांश त्या आश्रित होणाऱ्या प्रणवाच्या आकृतीस आश्रय न होईल तर तीच प्रणवाकृति निरधिष्ठान झाल्यामुळे निर्जीव व स्वरूपशून्य होईल, अर्थात् ती उमटली जाण्याचीच अगोदर पंचाईत पडणार, म्हणजे तिचा भासही होणार नाही. तेव्हां यावरून तो श्वेततामय पत्रांशच तिच्यांत जीवात्मप्राणभूत होऊन तिचा धारक झाला आहे, आणि त्याच्याच स्वयंप्रकाशाने ती प्रणवाकृति भासमान होत आहे. म्हणून त्या प्रणवाकृतीत तो श्वेततामय पत्रांश हा तिचा जीव होय; आणि ती प्रणवाची आकृति ही त्याची शारीरिक मूर्ति म्हणजे शरीरच आहे. एतावता येथे आतां ध्यानांत म्हणून जे कांही ठेवावयाचे आहे, तें हें की, अगोदर एक तें विस्तरीं, एकरस श्वेततामय पत्र; दुसरे त्याचा तो श्वेततामय एक अंश; तिसरे, तत्संबंधाश्रित ती प्रणवाची आकृति; आणि चवर्थे, त्या सर्वांचे हें थोडेसे वर्णन; इतके ध्यानांत ठेवले म्हणजे तें सर्व कांहीं पुढील भाग ध्यानांत भरण्यासाठी आपल्यास एक चांगला दृष्टान्त होईल. ज्याप्रमाणे हा पूर्वोक्त सर्व प्रकार बाहेर मांडून दाखविण्यांत आला आहे; तसाच तो सर्व प्रकार आपल्या प्रत्येकाच्या अंतरांतही आहे; आणि तोच तर मुख्यत्वेकरून आपल्यास समजला पाहिजे. म्हणून आतां आपण अगोदर अगदीं शांतपणाने, केवळ देवासारखे, म्हणजे मुकाब्याने बसा; आणि आपला आपल्यासच समजेल अशा बेताने प्रणवाचा म्हणजे 'उँ' अशा प्रकारचा उच्चार करून पहा. अमुकच शब्दाचा उच्चार करा असा कांहीं महत्त्वाचा मुद्दा आहे असे नाहीं; पण प्रकृतविषयभूत हा प्रणवच आहे, म्हणून आम्हीं तोच सांगितला. तथापि असे सांगण्यांत आमचा थोडासा अभिप्रायही आहेच, असो. तेव्हां शांतपणाने बसा म्हणजे शांतस्थिति याचा अर्थ असा की, जिच्यांत जगद्वयवहार कांहीं एक नाहीं.

अर्थात् ही अवस्था म्हणजे पूर्वीं सांगितल्याप्रमाणें निद्रा, लय, उपरम यांच्या जातिचीच बहुतेक ती आहे; किंवा म-काररूप अन्तात्मक स्थितिच ती आहे. म-काराच्या उच्चारानें ओठ मिटून जाणे म्हणजे नामरूपात्मक-जगन्मय सकल व्यवहाराचीं सर्व द्वारेच बंद होणे असा भावार्थ आहे; आणि अशा स्थितीत असलेला जो कोणी, तो एका रीतीनें निजलेलाच समजावयाचा. मग अशा स्थितीत असणाऱ्यास आपणांपैकीं कोणी एका जागृतानें हाक मारली असतां, तो शांत असलेला किंवा निजलेला गृहस्थ स्फूर्तीवर येऊन 'ओ' असा उच्चार करण्याच्या रूपानें आपल्यांस उत्तरार्थक ओच देत असतो. कधीं कधीं 'अ,' 'अँ' असे देखील कोणी प्रथम दीर्घ उद्धार काढतात, किंवा कोणतेही जरी उद्धार असले तरी असल्याच प्रकारचे अथवा याच्या जवळ जवळ असेच कांहीं असणार. आणि मग 'कोण आहे? काय आहे? काय म्हणता? काय पाहिजे आहे?' असे अवान्तर प्रश्न विचारण्यांत येतात. पण हे प्रश्न एकीकडे असू द्या. आणि अगदीं प्रथम 'अ,' 'अँ' किंवा 'ओ' असे जे दीर्घ उद्धार निघत असतात ते काय आहेत हेच पाहू या. अर्थात् पुढील व्यवहाराश्रय वाढ्यम्यांत मूळघटक जे जे विंबभूत किंवा बीजभूत प्रकृतिपुरुषात्मक अ-कार उ-कार असावे लागतात, तेच त्या 'अ, अँ, ओ' असल्या प्रतिविंबरूपानें उच्चरित होत असतात; हें पूर्वीं सांगितल्याप्रमाणें येथे लक्षात येईलच.

तेव्हां 'ओ, अ, अँ' इत्यादि प्रकारचा जो एक उद्धार निघतो, त्यांतील अर्थ इतकाच कीं, म-काररूप अन्तात्मक किंवा ल्यात्मक स्थिति सोडून जगताच्या आरंभसहित स्थितीचा तो मांड मांडीत असतो. याचेच नांव जागृत होणे किंवा 'ओ' देणे असें आहे. यावरून आरंभी व विद्यमान अवस्थेत 'ओ' असा हा ध्वनि निघत असतो, अथवा आरंभ व विद्यमान अवस्था ह्या अ-कार, उ-कार यांचा समुच्चित आणि संधिमय होणारा आकार जो 'ओ' त्या ओकारानें ध्वनित होतात; आणि समाप्ति म-कारानें ध्वनित होते. तेव्हां शांत बसा, ह्याणजे म-कारात्मक जो अंत, उपरम, लय, अशा प्रकारची त्याच्या उच्चारावरून उपलक्षित होणारी जी कांहीं एक स्थिति, ती करून पहा. एतावता 'उँ' असा उच्चार करा म्हणजे म-कारस्वरूप जगद्वचवहारो-पशमाचा अनुभव होऊन गेला आहे किंवा पुढे येणारच आहे असे अध्याहृत-पणे भावित करून जगताचा आरंभ आणि विद्यमान अवस्था, या दोन स्थिति पहात रहा; अर्थात् व्यवहार प्रचलित करा, किंवा व्यवहारमय चंचल

स्थितीवर या, आणि त्यांचा अनुभव वेण्याच्या रूपानें असावयाचे तसे असा. असे हे दोन्ही भाव अंतःकरणांत भावित करून पाहिले तर शांतभाव आणि चंचलमयभाव यांचेच नांव 'ॐ' असें आहे. कारण, स्फुरणामध्यें कोणतीही वासना, भावना, संस्कार, हेतु, इत्यादिक भाव अंकुरित होऊन तदनुसार कोणत्याही अवस्थेचा संकेत खवळला असतां जो कांहीं कल्पनानामरूपाकार टणकारित होत असतो, त्या सर्वांत बीजरूपानें हा आपला प्रणव सर्वथा असावयाचाच. तेव्हां आम्हीं 'ॐ' असाच उच्चार करावयास कां सांगितला यांतील भावार्थ बहुधा ध्यानांत आलाच असेल; म्हणजे प्रत्यक्ष त्याच्या उच्चारांत आरंभ किंवा उत्पत्ति, स्थिति किंवा विद्यमानावस्था, आणि लय किंवा शांतभाव, यांचे स्वरूप टळटळीत दिसून येतें हाच तो आमचा बुद्धिस्थ भावार्थ होय. येथे विशेष एवढाच कीं, शांत बसा म्हणजे व्यवहार सोडा; अर्थात् मग हा लय, अंत, निद्रा, किंवा उपशमात्मक भाव सिद्ध होणार. पण ही गोष्ट करून होत आहे; म्हणजे या स्थितीत सावधानता स्फुरद्गूप असून जगद्वयवहार मुळीच नाहीं, एवढा यांत विशेष आहे. तेव्हां असे आपण शांत बसा, आणि मग 'ॐ' असा उच्चार करा; यांत तुमच्या लक्षांत सहज असें येईल कीं, हा ध्वनि काढण्याचे पूर्वीं व अनंतर जगद्वयवहार म्हणून कांहीं एक नाहीं; तर केवळ, मौन, लय, निद्रा, जगद्भाव, किंवा तूष्णीभाव अशीच कांहीं स्थिति आहे. पण ही लखलखीत समजण्यांत येत आहे; म्हणजे या वेळेस 'अमुक असें असें आहे,' अशा बुद्धिवृत्तीस स्फुरविणारे स्वच्छ सावधान भान किंवा चैतन्यस्फुरण आसमंतात् स्फुरत आहे; आणि त्यांत जगत्सरूप नामरूपाचा संपर्क नसल्यामुळे तें अत्यंत शुद्ध आहे. हेच आपल्या पूर्वोक्त दृष्टांतील शुद्ध श्वेततामय पत्राच्या स्थानी आहे असें क्षणभर येथे समजावें. आतां अशा स्थितीत एकाएकीं तेथें संपूर्ण नामरूपात्मक जगद्वयवहाराचे अगदीं संक्षिप्त आणि बीजभूत चित्र जें 'ॐ' अशा ध्वनीचे आणि भासाचे स्फुरण, तेही तेथेच उमटलेले आहे, तें दृष्टांतील श्वेततामय पत्राच्या एका अंशावर रेखाटलेल्या 'ॐ' अशा या आकृतीचे स्थानी आहे असें ध्यानांत आणावें. पण जसें तें श्वेततामय पत्र विस्तीर्ण आहे आणि जसें त्याच्या एका कल्पित अंशावर 'ॐ' ही आकृति उल्लिखित केलेली आहे, त्याप्रमाणे येथे तें स्वच्छभान किंवा चैतन्य हें आसमंतात् आपादमस्तक, नख-

शिखान्त आंत व वाहेर अत्यंत विस्तीर्ण आणि स्फुरद्रूपणानें अगदीं उज्ज्वल असें आहे; तसेच तेथें जो ‘ॐ’ अशा प्रणवध्वनीचा उल्लेख होत आहे, तोही नीट लक्ष देऊन पाहिला तर त्या शुद्धचैतन्याच्या एका देशावरच किंवा एका अंशावरच उमटत आहे असेच वाटेल. आंता दृष्टान्तांतील श्वेततामय पत्राचा तो एक अंश जसा त्या रेखाटलेल्या ‘ॐ’ ह्या प्रणवाकृतीचा आश्रय अर्थात् जीवभूत आहे, तसा येथें त्या सर्वगत आणि स्फुरद्रूप शुद्ध चैतन्याचा हा एक अंश त्या नामरूपात्मक जगद्वीजभूत ‘ॐ’ ह्या प्रणवध्वनीच्या शरीरांत जीवभूतच आहे. यासंबंधानें श्रुतिस्मृतींतून पादोऽस्य विश्वा भूतानि । विष्ण्याहमिदं कृत्स्नमेकांशेन स्थितो जगत् ।

ममैवांशो जीवलोके जीवभूतः सनातनः ॥

इत्यादिरूपानें वेदपुरुष आणि तदनुवादक भगवान् श्रीकृष्ण असें सांगतात कीं, हीं सकल भूतें, किंवा चराचरात्मक, कल्पना-नामरूपलक्षण अनंतपदार्थ-समूहभूत हें सकल जगत्, ह्या सच्चिदानन्दस्वरूप अंतर्यामिरूप परमात्म्याचा एक पाद म्हणजे एक अंशमात्र आहे; अर्थात् त्या एका अंशावरच हें सर्व जगत् अध्यस्त, आरोपित, कल्पित किंवा आभासमात्रेकरून स्वरूपसंपन्न असें झालेले आहे. म्हणजे ह्या कल्पनानामरूपात्मक जगतास ब्रह्मात्मवस्तुच्या एकाच अंशाचा अवष्टंभ म्हणजे टेका किंवा आश्रय आहे; किंवा एकच अंश या जगतास अधिष्ठान आहे आणि तोच नित्यस्वरूप अंश, ह्या स्पष्ट स्फुरद्रूप आणि विषयभूत जगताचा जीवभूत झाला आहे; असो. आतां त्या दृष्टान्तांतील श्वेततामय पत्राच्या अंशाचें आणि त्यावर रेखाटलेल्या ‘ॐ’ ह्या प्रणवाकृतीचें जसें तादात्म्य भासत आहे, तसें येथेही एका रीतीने त्या अंशभूत, अधिष्ठानस्वरूप, आणि जीवभूत अशा स्फुरद्रूप भानसंक्षित चैतन्याचें आणि पिण्डब्रह्माण्डभूत ध्वनिभासरूप नामरूपात्मक जगद्वीजाकार त्या ‘ॐ’ अशा या प्रणवाचें तादात्म्य भासत आहे. हेच अंशभूत जीवात्मचैतन्य, मन, बुद्धि व प्राण या समुच्चयानें संमीलित धरून संस्कृतांत ‘अहम्’ आणि प्राकृतांत ‘मी’ अशा शब्दरूपानें निर्दिष्ट होऊन व्यवहाराश्रयभूत समजले जात आहे. जीवात्मरूप हा चैतन्यांश वस्तुतः निराकार असून तदाश्रित नामरूपात्मक जगद्वीजभूत प्रणवाच्या योगानें नाम, रूप, आकार, परिच्छेद, इत्यादिकांनी युक्त असा भासला जाण्यासारखा आहे. जसा अभीला वास्तविक आकार एकही नाही, पण जळत्या लांकडाच्या आकृतिप्रमाणें तो अभिही आकारवान्

असा दिसतो, त्याप्रमाणे येथेही स्थिति आहे, हें कळण्यासारखे आहे. याविषयी अध्यात्मरामायणांत असे म्हटले आहे की,

कोशेष्वयं तेषु तु तचदाकृतिर्विभाति संगात्स्फटिकोपलो यथा ।

म्हणजे स्फटिकास ज्या ज्या रंगीत पदार्थाचा संयोग होतो, त्या त्या पदार्थाचा तो तो रंग स्फटिकांत भासतो, किंवा त्या त्या रंगाचा तो स्फटिक आहेसा जणू दिसतो; त्याप्रमाणे हा जीव देखील शरीराशी तादात्म्यसंबंध पावलासा होऊन 'मी कृश, पुष्ट, श्याम, गौर, इत्यादिस्वरूप आहे असे आपणाविषयी तो भासवितो आणि मानतो. प्राणाशी तादात्म्य पावून 'मी क्षुधित, तृष्णित इत्यादिक प्रकार तो आपले ठिकाणी दर्शवितो. इंद्रियांशी तचदाकार झालासा होऊन 'मी चालतो, देतो, पाहतो, ऐकतो, चाखतो, घेतो, बोलतो, मी अंघ, पंगु, बघिर, मूक,' इत्यादिक भाव तो जाणवितो. तसेच बुद्धि, चित्त, इत्यादिकांशी तादात्म्य पावून 'मी जाणतो, विचार करतो,' असे उल्लिखित करतो. आणि शेवटी प्रकृतीच्या तमःप्रधान गुणाशी तादात्म्य पावून 'मला कांहीं कळत नाहीं' असे देखील तो स्फुरवितो. इत्यादिक उदाहरणांवरून आश्रयभूत जीव आणि तदाश्रित जगत् यांचे असलें हें तादात्म्य आहेसे नुसरें भासमात्र सिद्ध होते. वस्तुतः तो स्फटिक जसा स्वतः कोणत्याही रंगाचा बनला जात नाहीं असा निःसंशय प्रत्यय येतो, त्याप्रमाणे हा जीवही पूर्वोक्त तादात्म्यानें कोणासारखाही होत नाहीं, त्याचा तो आपला साचिचत्सुख-स्वरूपत्वेकरून अंतःकरणाच्या निर्विषयस्फुरणरूप किरणांच्या द्वारा उलेखास्पद सर्वत्र विराजमान सर्वदा आहे तसाच असतो. पण बुद्धि-प्राणेन्द्रिय-शरीरादिकांशी व्यवहारस्थिरीत त्यांचे काल्पित तादात्म्य सिद्धवत् मानून त्या जीवतत्त्वाची जगताच्या बीजभूत घटकतत्त्वांपैकीं परम आद्यस्थानीं गणना होऊन तो आश्रयभूत जीव, परा प्रकृतिच आहे असेही ठरले. त्याविषयी भगवान् श्रीकृष्ण आपल्या गीतेत असे म्हणतात की,

जीवभूतां महावाहो ययेदं धार्यते जगत् ।

क्षणजे 'हे शूर अर्जुना ! ज्या माझ्या एका अंशानें हें सकल जगत् विधृत झालें आहे, आणि जो माझा एक अंश या चराचराचा जीवभूत झाला आहे, तोच परप्रकृतिरूप आहे, त्यानेच हें जगत् धरलें आहे असे जाण;' असो. आतां त्या पूर्वोक्त दृष्टांतामध्ये, आपल्या संमुख धरलेल्या बोहेरच्या त्या श्वेततामय पत्रांशावर रेखाटलेल्या 'ॐ' ह्या प्रणवाकृतीने स्पृष्ट नाहीं अशी

त्या पत्राकार शेततेच्या स्वरूपाची आसमंतात् जशी विस्तीर्ण व्याप्ति चमकत आहे, तशीच आपल्या अंतरांत प्रणवस्वरूप नामरूपात्मक या जगताचा स्पर्श ज्याला नाहीं अशा त्या स्फुरद्रूपभानसंज्ञित शुद्ध चैतन्याची स्वयंसिद्ध निरालम्ब सत्ता आसमंतात् सर्वतोमुख, अखण्ड, अबाधित, अविनाशी आणि व्यापक, अशी नित्यप्रकट सर्वांच्या स्वात्मत्वेकरून युगानुयुग सिद्धच आहे. हाच परमात्मशब्दाचा शास्त्रीय अर्थ आहे; म्हणजे परमात्मा, परमात्मा तो हाच होय. आतां रेखाटलेली ती प्रणवाकृति रबरासारख्या पदार्थांने पुसून टाकली; किंवा कालगतीने तिची तीच उडून गेली; अथवा असूनही ती आगमापायी असल्यामुळे तुच्छ, किंवा मिथ्या आहे, या दृष्टीने वाधित करून बुद्धीतून तद्विषयक भावना दूर करून पाहिली; किंवा तिच्यांत अनुस्यूत अधिष्ठानाशी तदेकरूप झालेल्या दृष्टीने ती अजात म्हणजे कधीं उत्पन्नच झाली नाहीं, असा तिचा त्रैकालिक असद्भाव जर परमतत्त्वभूत स्थिरीत जागृत झाला तर त्या प्रणवाकृतीचा तो आश्रयाकार जीवभूत शेततामय पत्रांश त्या विस्तीर्ण, अस्पृष्ट, आणि अनध्यस्त अशा व्यापकभूत पत्राकार शेततास्वरूपाशी अनन्यच आहे, म्हणजे अंशांशिभाव मुळीच न राहतां त्यांचे सहज अखण्ड ऐक्यच आहे. त्याप्रमाणे ओङ्कारस्वरूप नामरूपात्मक हें जगत् व्यतिरेकांने तूष्णीभावाच्या द्वारे किंवा गर्भमौनाच्या द्वारे अस्तंगत करून पाहिले, अथवा प्रविलापनाच्या रीतीने अंतर्धान करून पाहिले; किंवा भासमात्र, नाममात्र असें तें असूनही आगमापायी म्हणून मिथ्या, अर्थात् वाधित करून पाहिले; किंवा अन्वयाच्या अंगांने अधिष्ठानाकार एकरस अलुस दृष्टीने हें प्रणवस्वरूप नामरूपात्मक जगत् अजात, म्हणजे तें कालत्रयींही उत्पन्नच झाले नाहीं, असें पूर्णसाधकत्व-भोगानंतर सहजाखण्डरूप अब्रष्ट-सिद्धदशेच्या भूमिकेचे चरम कोटीवरून पहात राहिले असतां तो त्या प्रणवस्वरूपाचा आश्रयाकार जीवभूत चैतन्यांश, आसमंतात् सर्वतोमुख प्रसूत असलेल्या परमात्मचैतन्याशी अनन्यच आहे, म्हणजे त्यांच्यामध्येही अंशांशिभाव, सेव्य सेवकभाव, जन्यजनकभाव, निःस्वरूपशून्यभाव, असा कोणताही प्रकार उल्लेखास न येतां त्यांचे अखण्ड व सहज ऐक्यच आहे. अर्थात् अशा निर्धर्म वस्तुमात्र सञ्चितमुखैकरसाच्या दृष्टीने तें एकमेव अद्वितीय असें साक्षात् परब्रह्मच आहे. परंतु जींपर्यंत असें निःसंशयपणे बुद्धीत आरूढ झाले नाहीं, तोंपर्यंत तो जीव आपले ठिकाणी अज्ञानाचा आरोपमात्र करून घेण्यास पात्र होऊन

बसतो. वस्तुतः जीव हा साक्षात् अखण्डस्फुरद्रूप व्यापकचैतन्याचा अंशभूत आहे, आणि त्याच्याकडूनच तर नामरूपात्मक प्रणवस्वरूप हें जगत् स्पष्ट उद्घासित होत आहे; असें असून जर त्यावर अज्ञानाचा आरोप, तर मग धन्यच त्या वंध्यासुततुल्य अज्ञानाची समजली पाहिजे! अहो! क्षणभर आपल्या मनाशीं विचार करून पहा कीं, ‘हें अज्ञान’ असें अज्ञानास कळून येते? किंवा तें अज्ञानच आपल्यास ‘मी अज्ञान आहें’ असें म्हणते? किंवा विषयभूत होऊनच तें उलेखास्पद होत असते? अथवा तें असाक्षिकच सिद्ध होणार? किंवा कसें तें सांगा. म्हणजे असें उदाहरण मनांत आणा कीं, ढगांनीं सूर्य आच्छादित झाला आहे असा जो बोध होतो तो अध्यात्मस्वरूप अनुग्राह्य नेत्र आणि अधिदैवभूत जो अनुग्राहक सूर्य अशा उभयरूप ग्रकाशतत्त्वावांचून होत असतो कीं काय? अर्थातच नाहीं. तेव्हां अर्थशून्य शब्दमात्र-सिद्ध अशा या अज्ञानाशीं क्षणभर तादात्म्य पतकरूनही ‘मी अज्ञ आहें, मला कांहीं कळत नाहीं’ अशा व्यवहाररूप क्षणिक स्वप्रस्थितीत देखील तो जीव आपली स्वरूपभूत स्वाभाविक स्फुरद्रूप चिदात्मताच दोतित करीत आहे; तेव्हां त्यास अज्ञान असें कसें व कोणत्या तोंडानें म्हणवेल? अहो! येथें हा अत्यंत पारमार्थिक विचार चालला आहे; यास्तव उल्लु होऊन किंवा व्यवहारसत्यत्वाच्या भ्रमरूप पिशाचानें पछाडले जाऊन बुद्धीत विपर्यास होऊं देऊं नये, अशी आमची प्रार्थना आहे.

आतां माणङ्कयोपनिषदांत प्रणवाच्या ज्या चार मात्रा कल्पिल्या आहेत त्यांतील अभिप्राय असा कीं, तेथें प्रणव म्हणजे ओङ्कार हा ब्रह्माचा किंवा आत्म्याचा वाचक असें मानलें आहे; किंवा ज्यास आत्मा, ब्रह्म असे शब्द योजिले जातात त्यासच ॐ हा शब्द योजिला जातो, म्हणजे ब्रह्म आत्मा इत्यादि शब्दांस ॐ हा अपरपर्याय किंवा प्रतिशब्द आहे. तेव्हां तेथें ज्या अर्थीं ब्रह्मात्मवस्तुचे चार पाद कल्पिले आहेत, त्या अर्थीं प्रणवाच्याही चार मात्रा कल्पिल्या आहेत. हे जे चार पाद किंवा ह्या ज्या चार मात्रा आहेत, त्यांपैकी तीन पाद किंवा तीन मात्रा हे त्या ब्रह्मात्मवस्तुच्या सोपाधिक स्वरूपाचे तीन प्रकार आहेत; आणि अवशिष्ट जो एक तुरीय पाद किंवा मात्रा, तो त्याच ब्रह्मात्मवस्तुच्या निरुपाधिक स्वरूपस्थितीचा एकरस एकच प्रकार आहे. अर्थात् निरुपाधिक ब्रह्मात्मवस्तु, त्या सोपाधिक त्रिविध स्वरूपाचें अधिष्ठान आहे, म्हणजे निमित्त आणि उपादान कारण तेंच एक अभिन्न आहे; म्हणूनच

आतां त्या सोपाधिक त्रिविध स्वरूपावरून त्यांत अनुस्यूतपणानें पूर्ण असणारा तो अधिष्ठानभूत एकरस निरूपाधिक ब्रह्मात्मवस्तुभाव लक्षित करतां येईल असें आहे. आणि अशी ही व्यवस्था मंद अधिकान्याकरितां कल्पिली आहे. तत्त्वतः तें ब्रह्मात्मवस्तु चतुष्पाद आहे किंवा तो प्रणव चतुर्मात्रात्मक आहे असा प्रकार मुळीच नाहीं. गाय, बैल इत्यादिक पशुंस चार पाद असतात, त्याप्रमाणे परब्रह्मात्मवस्तूलाही चार पाद असतील असें कोणासही मूर्खपणानें वाटावयाचें नाहीं; आणि तसें वाढूं नये म्हणूनच ‘पाद’ या शब्दाचा अर्थही आचा. यीनीं मुद्दाम सांगितला आहे. तो अर्थ असा आहे की, ‘पद्यते अनेन इति पादः, अथवा ‘पद्यते इति पादः’ म्हणजे ज्याच्या योगानें प्राप्तव्याची प्राप्ति होते, तो पाद असें म्हटला जातो; आणि प्राप्तव्य म्हणून जें कांहीं आहे त्यासही पाद असें म्हणावें. सारांश, ब्रह्मात्मवस्तूच्या पादचतुष्टयापैकीं जें एकंदर सोपाधिक त्रिविधस्वरूप आहे तें तीन पाद ठरतें, आणि ते पाद प्राप्तव्याच्या प्राप्तीचे साधकभूत किंवा साधनभूत आहेत; आणि अवशिष्ट जो एकरस निरूपाधिक चतुर्थ किंवा तुरीय पाद आहे तो साध्यभूत म्हणजे प्राप्तव्य ठरतो. हीं जी पादचतुष्टयाची व्यवस्था सांगितली, तीच प्रणवाच्या चार मात्रांची आहे; त्यांत ताढश कांहींच भेद नाहीं. तथापि आमचा प्रकृत वर्ण विषय हा प्रणव आहे म्हणून त्याच्या प्रत्येक मात्रेपासून किति अर्थ बोधित होतो इत्यादिक थोडे तरी आम्हीं सांगावें हें योग्य आहे. त्यांत अ, उ, म्, ह्या तीन मात्रा तर आहेतच हें अगदीं स्पष्ट कळण्यासारखें आहे; कारण आम्ही पूर्वीपासून त्यांच्याविषयीं बोलत आलोंच आहों. तेव्हां अगोदर आम्ही आमच्या ह्या प्रणवाच्या त्या प्रसिद्ध तीन मात्रांचा अर्थ काय आहे तो सांगू आणि अनंतर चतुर्थ मात्रेविषयीं बोलूं. त्यांत प्रथमतः अन्नमयकोश-रूप अस्थिमांसरक्तादिघटित स्थूलशरीर, जागृत्यवस्था, विश्वसंज्ञित भोक्ता, नेत्रप्रभृति इन्द्रियरूप स्थान, इत्यादि अर्थ ‘अ’ ह्या मात्रेपासून बोधित होतो, तसेंच सूक्ष्म, वासनात्मक मनोबुध्यादिघटित प्राणमय-मनोमय विज्ञान-मय-कोशरूप लिंगशरीर, स्वप्नमनोरथादि अवस्था, तैजससंज्ञित भोक्ता, कण्ठ-स्थान, इत्यादि अर्थ ‘उ’ ह्या मात्रेपासून बोधित होतो; आणि आनंदमय-कोशयुक्त अज्ञानरूपकारणसंज्ञित शरीर, सुषुप्तच्यवस्था, हृदयरूपस्थान, प्राज्ञ-संज्ञित भोक्ता, इत्यादि अर्थ ‘म्’ ह्या मात्रेपासून बोधित होतो. यांत जो भोक्ता म्हणून आम्हीं पृथक् नामनिर्देश करून सांगितला आहे तो एकच आहे.

त्याची कथा अशी आहे की, नुकतेंच पूर्वी आपल्या शरीराच्या अंत दृष्टान्तदार्ढान्तरूपानें ध्वनिमालखरूपेकरून जी प्रणवाची आकृति किंवा शरीरस्थिति म्हणून आम्ही वर्णन केले आहे, आणि त्यांत प्रकाशमय भान किंवा चैतन्य म्हणून जो त्या शरीराकृतीत जीव असें सांगितलें, तोच अंतःकरण-वृत्तियुक्त असा हा भोक्ता आहे, तो एकच आहे; पण शरीर, अवस्था, आणि स्थान इत्यादिक भेदेंकरून त्याचा नामनिर्देश मात्र पृथक आहे, वस्तुःत तो भिन्नस्वरूपाचा आहे असें मुळीच नाही. आतां चवथी मात्रा म्हणून जी आम्ही सांगितली पाहिजे, ती या जीवाच्या स्वरूपांतच दाखविणे आहे; यास्तव 'जीव' या शब्दाचा जो अर्थ अगोदर ध्यानांत आणला पाहिजे तो असा आहे की, 'जीवयति इति जीव,' आणि 'जीवति इति जीवः' असा दोन प्रकारचा व्युत्पन्न अर्थ आहे; म्हणजे जो दुसऱ्यास जीवितयुक्त करतो तो जीवच म्हटला जातो; आणि याच्यापासून जो जीवितयुक्त होतो त्यासही जीव असें म्हणतात. अर्थात् प्रथमतः सांगितलेला जो जीवरूप अर्थ आहे तो विम्बस्वरूप होय; व दुसरा जो जीवशब्दाचा अर्थ सांगितला, तो प्रतिविम्बस्वरूप आहे, किंवा प्रथमतः सांगितलेल्या त्या जीवशब्दाच्या अर्थाचें स्वरूप असें आहे की, पूर्वोक्त मात्रात्रयानें तीन शरीरे, तीन अवस्था, तीन भोग, तीन स्थाने, आणि त्यांच्या भोक्त्याची नाममात्रभिन्न अशी तीन स्वरूपें, इत्यादिक जो अर्थ आम्ही संकलितपणे एकंदरीत सांगितला, त्या सकल अर्थाचा अंतःकरणोपधिद्वारा प्रकाशक व सामान्यतः उदासीनत्वेकरून साक्षी होणारा इत्यादिलक्षण प्रथमोक्त जीवशब्दाच्या अर्थाचें स्वरूप आहे; आणि दुसरा सांगितलेला जो जीवशब्दाचा अर्थ आहे, ती पहिल्याचा आभास आहे; म्हणजे परप्रकाशित, तसाच साक्ष्य किंवा दृश्य इत्यादिधर्मवान् वृत्तिविशिष्ट आणि देहादिकत्रयांशी तादात्म्य पावून व्यवहारदशापन्न होणारा असा कांहींसा आहे.

सारांश, 'जीव' हा शब्द काय तो येथे एकच आहे; परंतु त्याचे अर्थ दोन आहेत; आणि हे दोन्ही अर्थ, ज्या ज्या ठिकाणी जसे जसे आम्हांस विवाक्षित होणार, तसे तसे आम्हांस तेथे तेथे बोलले पाहिजेत; तथापि घोटाळा होऊं नये म्हणून आम्ही पूर्वोक्त जीवशब्दाच्या द्विविध अर्थाचे द्योतक असे दोन संकेत योजून ठेवतो, अर्थात् एक विम्बभूत किंवा साक्षिभूत जीव, आणि दुसरा प्रतिविम्बभूत किंवा आभासभूत जीव असें ठरले. यांत प्रतिविम्बसंज्ञित किंवा आभाससंज्ञित जीव हा भोक्ता आहे, आणि तो पूर्वोक्त

‘अ, उ, मु,’ अशा खा प्रणवाच्या तीन मालांच्या वाच्यार्थकोटीत प्रविष्ट ज्ञालेला आहे. एतावता बिम्बभूत किंवा साक्षिभूत जीव म्हणून जो दर्शविण्यांत आला आहे तोच चतुर्थमात्रा होय असें आम्हांस विवाक्षित आहे; किंवा कधीं कधीं यास तुरीय असेंहीं म्हणतात. चतुर्थ व तुरीय या दोन्ही शब्दांचा अर्थ एकच आहे. आतां बिम्बभूत किंवा साक्षिभूत जीवास चतुर्थ मात्रास्वरूप असें जें म्हटले आहे तें सापेक्ष आहे. म्हणजे अ-कार, उ-कार, म-कार आणि त्यांचा तो पूर्वोक्त सर्व अर्थ, या तीन माला आहेत, असें गणण्यांत आले म्हणून अवाशीष्ट अबाधित व्यापक अशा त्या साक्षिभूत जीवास चतुर्थ मात्रा असें म्हटले इतकेच काय तें. अर्थात् साक्ष्य किंवा दृश्य वस्तुंचा निरास करून साक्षित्वाधानंतर तो अमात्र असाच कोणी एक वस्तुभाव उरतो. कर्तृत्वादिवजित असें जें द्रष्टृत्व तेंच साक्षीचे स्वरूप होय. किंवा उदासीन बोधस्वरूपास साक्षी असें म्हणावें. अथवा उदासीनस्फुर्तिसहवर्तमान जो कोणी चिन्मय सद्वस्तुरूप भाव त्यास साक्षी असें म्हणावें; कर्तृत्वभोक्तृत्वरहित जो मुख्य आत्मा, तो हाच साक्षिभूत जीव होय. आतां हा साक्षी तरी कोणाचा? तर अर्थात् पूर्वोक्त मात्रात्रयाचा वाच्यभूत जो देह, अवस्था, भोगस्थान, भोक्ता, इत्यादि त्रिविध संघात, त्याचाच तो साक्षी आहे. पण ज्ञानयोगादिबळानें हा साक्ष्यसंघात वाधित ठरला, किंवा प्रविलापित केला, किंवा अस्तंगत करण्यांत आला, तर मग त्या साक्षिभूत जीवात्म्याचे साक्षित्व तें काय राहिलें? अर्थात् साक्षित्व तेवढे वाधित होणार, आणि अमात्र, निर्वर्म, केवल, सन्माल, चिन्मात्र, ज्ञसिमाल असाच कोणी एक अवशीष्ट भाव अबाधित किंवा अविनाशी नित्य सिद्ध असणार; आणि याच दृष्टीने त्यास एकच अद्वितीय ब्रह्म असा संकेत योजण्यांत येत असतो. सारांश, अकार-उकार-मकार या मात्रातयानें घोतित होणारा जो पूर्वोक्त देहादिक त्रिविध संघात आहे, त्यांतील भोक्तृस्वरूप जो आभासरूपी किंवा प्रतिबिंबरूपी परप्रकाशित असा जीव आहे तो तत्त्वमसि-महावाक्यांतील त्वंपदाचा वाच्यार्थ आहे; आणि बिम्बभूत जो साक्षिरूप जीव आहे, तो लक्ष्यार्थ आहे. तेव्हां वाच्यार्थनिरासानंतर म्हणजे श्रवणमनना-नंतर निदिध्यासनाचे द्वारा साक्षिसंज्ञित जीवभूत लक्ष्यार्थाचा व तत्पदाच्या लक्ष्यार्थाचा ऐक्यसाक्षात्कार संपादित करून अर्करूभोक्तृस्वरूपेकरून अखण्ड सञ्चितसुखैकरसरूप असावयाचे तसें असावें हाच परमपुरुषार्थ होय.

यावरून त्वंपदवाच्य जो चिदाभासरूपी जीव आहे, तो संसारी, दुःखी,

अशुद्ध, बद्ध, आसक्त अशा प्रकारचा ठरतो; आणि लक्ष्यार्थभूत उदासीन-बोधस्वरूप असा जो साक्षिसंज्ञित जीव आहे तो पारमार्थिक, शुद्ध, असंग सुखी, आविक्रिय, शिवस्वरूप, मुक्त असा ठरतो. पण निर्धर्म, समरस, अशा अत्यंत पारमार्थिक अकृत्रिम सहजाखण्डावस्थेच्या दृष्टीने बद्धभाव, मुक्तभाव, दृश्यद्रष्टृभाव, देहदेहिभाव, पापपुण्यभाव, सुखदुःखभाव, इहपरलोकभाव, तात्पर्य अशा परस्परप्रतियोगि-सापेक्षभावासिद्ध विचित्र शब्दजालाने भासमात्र नाममात्र सिद्धसा दिसणारा हा सकल द्रव्यभाव अनुत्पन्न ठरतो, असा आमचा हा निकराचा परमार्थ आहे. एवंच आमच्या पूर्वीच्या दृष्टांतमध्ये श्वेततामय पत्राच्या एका अंशावर रेखाटलेली प्रणवाची आकृति पाहिली म्हणजे त्यांत ‘अ, उ, म’ ह्या तीन मात्रा तर स्वच्छ दिसतातच, पण चवथी मात्रा कोणती? असें जर कोणी विचारील तर आम्हांस असें सांगितलें पाहिजे कीं, त्या रेखाटलेल्या प्रणवाकृतीचा आश्रयभूत किंवा जीवभूत असा जो पुढे धरलेल्या श्वेततामय पत्राचा एक कल्पित अंश आहे तोच चवथी मात्रा होय असें जाणावें. म्हणजे रेखाटली जाणारी प्रणवाची स्वरूपस्थिति जर सांश आणि साकार आहे, तर ती रेखाटली जाण्यास तिच्या पुरता जो अवकाश कल्पित करावा लागणार तो स्वतःच्या अंगाने जरी अमर्याद किंवा अपरिच्छन्न असेल, तथापि तितक्या पुरता तो मर्यादित असाच दिसणार. त्याचप्रमाणे आंतरबाह्यस्वरूप पिण्डब्रह्माण्डात्मक, चतुर्दशभुवनमय व नामरूपाकार अशा जगताचा बीजभूत जो नादभासरूप प्रणव, तोही प्रमाणपरिच्छन्न आहे असें जर मानले जाणार, तर मग तो आसमंतात् प्रसृत अवकाशाच्या जेवढचा अंशभूत अवकाशांत उमटून प्रकट होणार, तेवढचापुरता तो अंशभूत अवकाशही परिच्छन्न किंवा मर्यादितच ठरणार. तेव्हां अशा रीतीने प्रणवाच्या ह्या चार मात्रा सिद्ध होतात. अर्थात् मात्राशब्दाचा अर्थ, ‘मीयते अनया इति मात्रा’ अस। आहे; म्हणजे प्रमाण, इयत्ता, मर्यादा, परिच्छेद हाच मात्राशब्दापासून अर्थ बोधित होतो.

आतां कोणी असें म्हणेल कीं, प्रणवाचे स्वरूप तर कल्पनानामरूपभास इतकेंच आहे; आणि त्याच्या तेवढचा शरीरांत ‘अ, उ, म’ ह्या तीनच मात्रा दिसतात, तर मग त्याच्या मात्रा तीनच असें म्हणावयाचे सोडून ह्या प्रणवाच्या मात्रा चार आहेत असें कसें सांगता? ह्यास आम्ही असें उत्तर देतों कीं, ज्याप्रमाणे शब्द हें सगुण आकाश आहे व त्याच सगुण आकाशाचे

आश्रयभूत जें ध्वनिस्पन्दशून्य असें स्वरूप आहे तें निर्गुण आकाशा होय. पण सगुण निर्गुण अशा उभयस्वरूपेकरून तें आकाशच म्हटलें जातें. त्याच-प्रमाणे येथे ज्या अधिष्ठानभूत अंशमात्र अशा अवकाशावर हा त्रिमात्रात्मक प्रणव उल्लेखास्पद होत आहे, तो अधिष्ठानभूत अंशमात्र अवकाशाच द्वा प्रणवाचें मूळ स्वरूप आहे असें लक्षांत घेऊन त्याच्या मूळस्वरूप अधिष्ठानां-शास चतुर्थ मात्रा असें म्हणण्याचा संकेत ठरला, तेव्हां आतां हा प्रणव चतुर्मात्रात्मक असें व्यवहारार्थ म्हटलें तर कांहीं हीनता येते असें नाहीं. एरवीं विचारदृष्टीने मात्रा तर एकही नाहीं, नाहीतर अनंतमात्रास्वरूपही तो प्रणव आहे; पण असें विचित्र म्हणण्यांतील तत्त्वार्थ एकच आहे. आतां कोणी असें म्हणेल कीं, प्रणवाच्या मात्रा चार आहेत असें आम्हांस मान्य आहे, आणि त्याच्या अपरपर्यायेकरून ब्रह्म किंवा आतमा हाही चतुर्पाद आहे, असेही आम्हांस मान्य होत आहे; पण यावरून असें दिसतें कीं, प्रणवाच्या त्या तीन मात्रा, किंवा ब्रह्माचे अथवा आत्म्याचे ते तीन पाद, सगुण साकार संसारमय असेच दिसतात; आणि एक चतुर्थ पाद किंवा मात्रा इतकेच कायते पारमार्थिक स्वरूप दिसतें, तातपर्य प्रणवाची अथवा ब्रह्मात्मवस्तूची व्याप्ति सगुण, साकार, अशा सांसारिक अवस्थेत निदान वारा आणे आहे; आणि निर्गुण, निराकार, निराभास, निःशब्द अशा पारमार्थिक अवस्थेत सारी चार आणे व्याप्ति आहे. तेव्हां अशा दृष्टीने पाहूं गेले तर जरी संसारांत दुःख पुण्यकळ आहे तरी परमार्थीत सुख फार आहे असें नाहीं, फारच थोडें सुख आहे; मग तेवढच्या सुखाच्या लाभास परमपुरुषार्थ असें तरी म्हणण्यांत काय हंशील आहे? कदाचित् संसारांत पुण्यकळ दुःख होण्यापेक्षां पारमार्थिक सुख थोडेच कां होईना, पण तें वरें, असें म्हणणे असेल तर मग कोणाचा आग्रह नाहीं. अहो! आम्हांस मोठें आश्रय वाटतें! कारण, आमच्या द्वा शंकाकारानें आपल्या सराफी जमाखर्चाच्या दृष्टीने आमच्या प्रणवास किंवा ब्रह्मात्मवस्तूस नुसत्या चतुर्मात्रात्मक अथवा चतुर्पाद असें म्हणण्यावरून तो प्रणव किंवा परब्रह्मात्मा हा मूळ सोळा आणे मुद्दल असें ठरवून वारा आणे नुकसान आणि चार अंणे उत्पन्न आपल्या नांवावर लिहून ठेवले! पण आम्हीं त्यास जर उलट एक शब्दप्रमाण दाखविले तर तो काय म्हणेल नकळे. पुरुषसूक्त असें म्हणतें कीं— पादोऽस्यविश्वाभूतानित्रिपादस्यामृतं दिवि त्रिपादौर्ध्वं उदैत्पुरुषः पादोऽस्येहाभवत्पुनः म्हणजे या परब्रह्मात्म्याच्या एका पादांत संसारान्तर्गत सकल पदार्थसंघात

समाविष्ट आहे आणि त्याचे तीन पाद संसारभाववर्जित अशा अखण्ड देदीप्यमान आनंदमात्र पारमार्थिक स्वरूपस्थिरतीत व्यास आहेत. तेव्हां हा शब्दार्थ ऐकून आमचा तो शंकाकार म्हणेल की, असें असेल तर यामध्ये बारा आणे पारमार्थिक मुख आणि चार आणे सांसारिक दुःख अशी व्यवस्था झाली हें ठीक आहे; कारण, लाभ पुष्कळ आणि हानि थोडी आहे. पण ही शंका वेडगळपणाची आहे इतकेंच आम्ही सांगतो. अहो! प्रणवास चतुर्मात्रात्मक किंवा परब्रह्मात्मवस्तूस चतुष्पाद असें म्हणण्यांत भावार्थ इतकाच की, त्या प्रणवतत्त्वाची किंवा परब्रह्मात्मतत्त्वाची अपरिमित, दुर्लक्ष्य, आणि अस्पर्शगम्य अशी व्याप्ति कशी तरी अंशतः परिचित व्हावी म्हणून शाखाचंद्रन्यायानें त्या चार मात्रा किंवा ते चार पाद म्हणजे उपलब्धीचीं द्वारे किंवा प्रकार होत, इतकाच त्यांतील अभिप्राय आहे. आणि ही प्रतिपादनाची शैली तरी कोणा एका विवक्षित अधिकारी असणाऱ्या साधकविशेषाकरितांच आहे. कारण, शास्त्र हें जिज्ञासूचे हितेच्छू आहे; आणि म्हणून ज्या ज्या प्रकारानें त्या परमगूढ ब्रह्मात्मतत्त्वाची त्यास ओळख होईल तोच प्रकार चांगला; चतुर बोधकानें तोच स्वीकारिला पाहिजे असें तें कळवितें. सारांश, अकृत्रिम, सहजाखण्ड, एकरस, नित्यनिरामय, देशकाल वस्तुपरिच्छेदरहित, सजातीयविजातीय-स्वगत-भेदवर्जित, अनिर्वचनीय, अवाङ्मनसगोचर, आत्म-ब्रह्म-प्रणवादिसंकेताभिप्रेत, सच्चित्सुखमात्रध्वनिव्यंजित, अशा तात्त्विक वस्तुस्थिरतीत त्या मात्रा आणि ते पाद हा केवळ वाग्विलासच ठरतो.

आतां प्रणवाच्या द्या पूर्वोक्त चतुर्मात्रांपैकी तीन मात्रा म्हणजे अकार, उकार, मकार, द्या तर अक्षरावयवरूपानें अत्यंत स्पष्टपणानें समजुरीत येतातच. आणि त्यांच्या उच्चाराच्या आकृतिवरून उत्पत्तिस्थितिलय, किंवा जागृतिस्वप्रसुषुप्ति इत्यादिक भाव कसे निष्पत्र होतात, हेंही आम्हीं पूर्वीं निवेदित केलेच आहे; पण त्यासंबंधानें एवढेच विशेषेकरून सांगणे आहे की, हा प्रणव चतुर्मात्रात्मक कल्पून त्याची उपासना करावी अशी वेदाची आज्ञा आहे. तेव्हां ती उपासना कशी करावी याविषयी आम्हीं थोडेसें दिक्प्रदर्शन करतों. ही उपासना अभेदवुद्धीनें केली पाहिजे हें कांहीं सांगावयास नको. कारण, भयदुःखादिक सकल अनर्थाची निवृत्ति झाली पाहिजे; आणि भयदुःखादिक तर भेददर्शनानें स्फुरू लागतें असा सर्वांस प्रायः अनुभव आहे. त्या अनुभवाचा उद्घोष स्वतःवेद आणि व्यासादिकही करीत आहेत; तो असा की-

द्वितीयाद्वैभयंभवति उदरमंतरंकुरुते अथतस्यभयं भवति । भयं द्वितीयाभिनिवेशतःस्यात् म्हणजे बुद्धींत दुसरेपणानें जो सहज भास होतो त्याविषयीं तिच्यांत सत्य-त्वाभिनिवेश होऊँ लागला म्हणजे भीतिप्रभृति बहुविकार जडूं लागतात.आतां द्वैत सत्यच असेल तर अद्वैत किंवा अभेद हा सिद्ध तरी होणार कसा ? अर्थात् भेद किंवा द्वैत हें सत्य नाहीं; आणि अभेद किंवा अद्वैतच सत्य आहे. तर मग द्वैतभान होतें तें यथार्थ नाहीं; म्हणजे तें ऋमात्मकच ज्ञान आहे; किंवा तो ज्ञानाभास होय. एवंच आंतिज्ञान यथार्थ सत्यज्ञानानेंच निवृत्त होणार. वरें असें असेल तर त्या सत्यज्ञानार्थच प्रवृत्ति होणे अत्यंत युक्त असतांना अभेददृष्टीनें उपासना करावी अशा मानसक्रियेविषयीं प्रवृत्ति कां असावी ? यास इतकेंच उत्तर आहे कीं, बुद्धिमान् अधिकाऱ्याची ज्ञानार्थच प्रवृत्ति होवो, पण मन्दबुद्धीच्या अधिकाऱ्याची निर्गंग प्रवृत्ति होण्यापेक्षां उपासना-प्रवृत्ति करविणे दयालु शास्त्राचार्यास इष्ट वाटतें असा अभिप्राय आहे.

आतां हें प्रणवाचें ध्यान अभेदेकरून कसें करावें याविषयीं बोलूं या. प्रथ-मतः येथें इतके ध्यानांत ठेविलें पाहिजे कीं, जें कार्य ज्या कारणापासून निष्पत्त होत असतें त्या कार्यकारणांमध्यें अभेद असतो; तसेच ज्या शब्दाचा जो अर्थ असतो त्या उभय शब्दार्थांमध्येही अभेद असतो, म्हणजे वाच्यवाच-कांचा अभेदच संमत आहे. त्याचप्रमाणे ज्या अधिष्ठानाचे ठिकाणी जें अध्यस्त किंवा आरोपित होत असतें, त्या अधिष्ठानाचा आणि आरोप्याचा अभेदच इष्ट आहे; असो, पूर्वी आम्ही जें निर्धमे प्रणवस्वरूप ब्रह्मतत्त्व किंवा आत्मतत्त्व सिद्धत्वेकरून दर्शित केलें आहे तें सचिच्तसुखैकरस, नित्य, निश्चल, अखण्ड ओतप्रोत, पूर्ण, सर्वगत कार्यकारणभाववर्जित, एकच अद्वितीय इत्यादिस्वरूप असून अविषयत्वेकरून एकाग्रबुद्धिमात्रगम्य आहे असें अगोदर ध्यानांत ठेवावें. याच ब्रह्मात्मवस्तूचे ठिकाणी स्थूलसूक्ष्माकार प्रणवमात्रात्मक नाम-रूपलक्षण हा चराचर प्रपंच भोक्तृस्वरूप अशुद्धजीवाच्या बुद्धींत उत्पन्न ज्ञालासा वाटण्यास, अथवा उद्घासित होण्यास, किंवा केवल अर्थशून्य वाचारंभणमात्र असा असून मिथ्या बुद्धिभासानें सत्यार्थत्वेकरून गृहीत होण्यास मूलमाया, मूलप्रकृति, किंवा सर्वशक्तिसमुच्चयगमित आदिशक्ति, इत्यादि संकेतांनीं विवक्षित अशा कल्पित उपाधिसहवर्तमान तो पूर्वोक्त विम्बभूत किंवा तुरीय-स्वरूप साक्षिसंज्ञित शुद्धजीवात्मभूत ईश्वरभाव सर्वाधिष्ठानत्वेकरून आणि परमकारणत्वेकरून अनादिकल्पनासिद्ध होऊन बसला आहे.

म्हणजे असें हें स्त्रीपुरुषात्मक कोणीएक अनन्य दम्पत्यच या जडचेतनस्वरूप जगताच्या मातृस्थानीं व पितृस्थानीं स्वयंभु प्रतिष्ठित आहे. आतां याच विम्बभूत किंवा साक्षिभूत शुद्धजीवात्म्याचा केवल आभासरूपी प्रतिविम्बभूत जो अशुद्धजीव आहे तो सामान्य अंतःकरणवृत्तिद्वारा भोक्ता व अहंबुद्धिद्वारा कर्ता इत्यादिस्वरूप आपल्यास मानून संसारी होऊन बसला आहे, हाच त्रिगुणमय त्रिविध कर्मभोग करीत असतो; तो प्रकार आणि त्याच चिदाभासाकडून ब्रह्मात्मत्वेकरून ध्यातव्य प्रणवाच्या चिंतनाचा प्रकार आतां सांगतों.

पण एवढा हा खटाटोप कोणासाठीं करावयाचा; असें जर कोणी विचारतील तर त्यांस उत्तर असें आहे कीं, हा खटाटोप त्याच चिदाभासाकरितां आहे; म्हणजे याला तर अखण्ड निर्मल सुखसमाधान हवें आहे; आणि तें तर ब्रह्मात्मवस्तूचे केवल स्वरूप आहे. अर्थात् त्या सुखैकरस ब्रह्मात्मवस्तूशीं त्या चिदाभासाचा अनन्य योग झाल्यावांचून त्या चिदाभासास सुखरूपता मिळणार नाहीं, पण तो अनन्य योग पूर्णत्वेकरून होऊन ब्रह्मात्मस्वरूप सुखाचे दर्शन त्यास नाहीं हें जे अदर्शन, हेंच कारणाख्य अविद्येचे किंवा अज्ञानाचे स्वरूप आहे. म्हणजे या अज्ञानानें तो त्या चिदाभासाचा सुखमात्रस्वरूप ब्रह्मात्मभाव आवृत केल्यासारखा झाला आहे. तथापि सुखस्वरूपावांचून असणे हा याचा स्वभावच नाहीं; आणि तें तर त्यास प्रतीत होत नाहीं. यामुळे तो चिदाभास त्या सुखासाठीं आपल्याकडून खटाटोप करीत असतो, हाच त्या अज्ञानाचा विक्षेपरूप दुसरा परिणाम होय. तथापि विक्षेपांत सुख कोठून असणार? दुःखच सर्वकाळ होत जाणार; पण सुखाच्या आशेवर व कधीं कधीं सुखाच्या ईषन्मात्र क्षणिक आभासावर जीव धरून तो आपला काल कंठित असतो; हीच त्याची संसारयात्रा होय. या योत्रेमध्ये प्रत्येक अहोरात्रांत त्याचे तीन ठिकाणीं तीन मुक्काम त्रिविध भोगार्थ होतात.

म्हणजे पूर्वोक्त सुखस्वरूपाचे जे अनादि निविड आवरण आहे, या आवरणाच्या पोटांत मिश्रित-गुणत्रय-प्राधान्येकरून जागृति, स्वप्न व सुषुप्ति अशा आपल्या नेहेमीच्या अवस्था होत असतात, आणि एतदनुसारच तीन देहांची कल्पना ठरली गेली, म्हणजे तेंच सुखस्वरूपाविषयीचे अज्ञानावरण, कारण-संज्ञित मूल बीजभूत देह मानला गेला. तसेच सुखाविषयीं वासना, कामना, भावना, इत्यादिस्वरूप जो कारणदेहाचा परिणामभूत किंवा कार्यभूत मनोबुद्धि-प्रधान कांहीं तत्त्वसंघात, तो अंकुरभूत सूक्ष्मदेह असें ठरले. पुढे याचाच जो अन्त्य

परिणाम किंवा विकास होतो तोच हा स्थूल देह होय. कारणसंज्ञित देहास आवरकसुषुप्ति हीचि अवस्था, सूक्ष्मवासनात्मक देहास स्वप्न ही अवस्था, आणि स्थूलदेहास जागृति अवस्था. त्यापैकीं सुषुप्ति, प्राधान्येकरून हृदयस्थानीं संभवत असते. स्वप्न ही अवस्था कण्ठांतच प्राधान्येकरून प्रतीतीस येते. कारण, मनोमय सर्व व्यापारांचा स्पष्ट उल्लेख तेथेच घडतो. आणि जागृति-अवस्था, प्राधान्येकरून नेत्रस्थानीं म्हणजे उपलक्षणेकरून ज्ञानेन्द्रियस्थानीं घडते; असो. पण पूर्वोक्त चिदाभास एकच भोक्तृस्वरूप असून या तीन देहांतील तीन ठिकाणच्या तीन अवस्थांच्या अनुसार आपले त्रिविध कर्मभोग करीत असतो म्हणून त्यास तीन संज्ञाही दिल्या गेल्या आहेत. म्हणजे हा चिदाभास स्थूल देहांत जाग्रदवस्थापन्न होऊन चक्षुरादि इंद्रियांचे द्वारा स्थूल कर्मभोग करतो म्हणून त्यास विश्व ही संज्ञा दिली आहे. पुनः तोच चिदाभास सूक्ष्मवासनात्मक देहांत स्वप्नमनोरथावस्थासंपन्न होऊन कण्ठस्थानीं राहून प्रविविक्तसंज्ञित कर्मभोग करतो; म्हणून त्यास तैजस ही संज्ञा झाली आहे. आणि तोच चिदाभास आवरणलक्षण कारणदेहांत सुषुप्तचवस्थायुक्त होऊन हृदयामध्ये येऊन आनंदभोग भोगतो म्हणून त्यास प्राज्ञ अशी संज्ञा आहे. असा हा भोगभोग्यभोक्तृप्रधान सकल त्रिविध संघात प्रणवाच्या अ-कार उकार मकार द्वा तीन मात्रांनी वाच्य आहे. एतद्विषयींचे स्पष्टीकरण पूर्वी आम्ही केलेच आहे. पण हा सर्व संसार आहे, तेव्हां प्रणवाचे ब्रह्मात्मत्वेकरून जें चिंतन कर्तव्य आहे तें कसें करावें? अर्थात् यांतच कांहीं तरी सोय काढली पाहिजे. त्यांत प्रथमतः त्यात्या कार्यकारणांमध्ये, अधिष्ठानारोपितांमध्ये आणि वाच्यवाचकांमध्ये यथायोग्य रीतीने अभेदभाव बुद्धीत हृद करून चक्षुरादिक ज्ञानेन्द्रियें आणि वागादिक कर्मेन्द्रियें यांना निर्वापार करून पुढे कण्ठगत मनोव्यापारही सोडून द्यावा; त्यापुढे मौनगर्भरूप सुषुप्ति ओळखून तिच्याशीं तादात्म्य न होऊ दिलें म्हणजे अवस्थात्रयाचे अतिक्रमण घडते असें समजावें. त्याच्याही पुढे शून्यतेंत शून्यमय न होतां हृदयांत प्रकटोल्लसत असें असणारें निर्विषयज्ञान किंवा भान अथवा सावधानत्वस्फुरण हेच उदासीन साक्षिभूत शिवास्त्र्य चैतन्य, आपले म्हणजे चिदाभासभूत अशुद्धजीवाचे शुद्धात्मस्वरूप आहे, असें श्रीगुरुमुखानें प्रतीतिपूर्वक बुद्धीत घेऊन साक्ष्यसापेक्ष साक्षीच्या साक्षित्वधर्मास तिरस्कृत करून, निर्हेतुकपणे केवल सचित्सुखैकरस अशा पदाच्या तात्पर्यभूत कांहीं एक वस्तुसङ्घावेकरून नित्य राहत जाण्याचा

अभ्यास राखणे याचेच नांव तें चिंतन होय. या योगानें येथेच कोणतेही म्हणजे असंभावनादिक किंवा भूतभविष्यादिक प्रतिबंध नसरील तर त्याचा ब्रह्मात्मतत्त्वाविर्भाव अखण्ड स्पष्ट राहून तो दुःखसंसारबन्धननिर्मुक्त होऊन सकलजीवानीं प्रार्थनीय, परमानंदमात्रस्वरूप, धन्य, पूज्य अशा त्या निरामय पदास पावतो अथवा ते विचित्र प्रतिबंध असरील आणि आवरणभंग न होईल तर तो साधक ब्रह्मलोकाप्रत पावून तेथेच आविर्भूतब्रह्मात्मतत्त्वसाक्षात्कार मिळवून कृतकृत्यता पावतो.

आतां वाच्यवाचकांचा अभेद पाहणे, ज्ञातृज्ञेय किंवा भोक्तृभोग्य यांचा अभेद पाहणे एतद्विषयीं किंचित् बोलून हें प्रकरण पुरें करूं. त्यांत प्रथमतः असे पहा की, जो कोणी भोक्ता असतो म्हणजे भोग करतो, तो आपल्या भोग्यवस्तुसंघातास आत्मसात् करीत असतो असा एक नियम आहे. म्हणजे तो भोग्यवस्तुराशी आपल्या भोक्त्याच्या स्वरूपीं परिपाकदशेमध्ये अनन्य होऊन जातो. आणि मग भोक्ता, भोग्य व भोगसाधन यांचे असे हें एकीकरण भोगावस्थेत होत गेले म्हणजे तो भोक्ता आपल्या विशेषाभासरूप जीवितास विसरून मुळच्या बिंबरूपीं क्षणभर अनन्यसा होऊन सुखित होतो, इत्यांत पुनः अहाहा ! असे म्हणत जागा होऊन किंवा स्मृतिवर येऊन रसास्वादाच्या रूपानें ज्ञालेल्या सुखभोगाचा उद्भार किंवा ढेकेर देतो. पण हा जो बिंबरूपीं क्षणभर अनन्यभाव घडून येतो, तो त्या भोक्त्याच्या त्या कृत्रिम चिदाभासरूप जीवितावस्थेचा लय किंवा मृत्यु, विसर अथवा अव्यक्त मूलभाव असाच ठरतो, आणि ऊर्मिरहित स्वस्थता तरी यांतच संभवते.

मरण प्रकृतिः शरीरिणां विकृतिर्जीवितमुच्यते बुधैः

असे जें कालिदासकीर्णे म्हटले आहे, तें अगदीं बरोबर आहे. याचा अर्थ असा की, मरण म्हणजे विस्मृति अथवा मूळची अव्यक्तावस्था अथवा स्वभावस्थितिच आहे; आणि आभासरूप जीवित, हें विकृत, कृत्रिम, आगमापायि आणि व्यक्ताकार असे एक संकटच आहे; मग अशा द्वेष्य जीविताचे प्रेम आणि सुख तें काय मानावे ! अर्थात् तत्त्वमित्तक दुःखाला जागाच नाही. अव्यक्तादीनि भूतानि व्यक्तमध्यानि भारत ! अव्यक्तनिधनान्येव तत्र का परिवेदना ! येथें श्रकृष्ण असे सुचवितात की, ‘ हे विवेकसंपन्न बुद्धिप्रभेच्या रमणीय शोभेत रत असणन्या अर्जुना ! सांग वरें, येथें शोक करण्यास कांहीं तरी कारण आहे काय ? म्हणजे शोक करण्यासारखे कांहीं नसतांना शोक करावा याला काय म्हणावे ! कारण, सकल भूतभावांचे स्वाभाविक आद्य व अन्त्य

स्वरूप एक अव्यक्ततच आहे; परंतु मध्येंच ते व्यक्तसे दिसतात, तो कृत्रिम आभासरूप जीवितभाव आहे, हाच अगोदर अनर्थरूप आहे. तेव्हांहा घड्हन येण्यांत दुःख व्हावें? किंवा सुख मानावें? आणि निवृत्त होण्यांत दुःख मानावें? किंवा सुखच व्हावें? याचा नीट विचार कर. ' तात्पर्य, खण्या सुखभोगाच्या अवस्थेमध्यें, मरणावस्थेमध्यें, विस्मृतीच्या अवस्थेंत, गाढनिद्रेच्या अवस्थेमध्यें समाधिमध्यें, आणि शेवटी सच्चिदानंदैकरसात्मक स्वरूपस्थितिलक्षण मुक्तावस्थेमध्यें स्वतःसिद्ध स्वयंप्रकाश आणि स्वसंबेद असें अव्यक्तस्वरूपच असावयाचें असतें. येथें अव्यक्तशब्दाचा अर्थ जसा संकुचित किंवा विस्तृत कोणी करील तसा तो आहे. पण त्या शब्दाचे मुख्य दोनच अर्थ आहेत. एक मूलप्रकृति आणि एक परमपुरुष, असे हे दोन अर्थ आहेत. येथें सांख्य, हे दोन अर्थ, म्हणजे प्रकृति आणि पुरुष, श्वांस अत्यंत पृथक् समजण्यांत पुरुषार्थ मानतात. योगी त्यास दोन अर्थ मानतात, पण निजयोगप्रभावानें त्या मूलप्रकृतीस ते असंगत करतात; आणि वेन्दाती त्या दोन अर्थांत भेद कल्पित व अभेद वास्तविक असें तात्त्विक वृष्टीनें अनुभवतात. अर्थात् एका वृष्टीनें सांख्य, योग व वेदान्त हे उत्तरोत्तर उच्चवगतीचे तीन प्रकार आहेत. तेव्हां आम्हांस शेवटी जेथें जावयाचें, किंवा शेवटी आम्हीं ज्या रूपानें असावयाचें, किंवा शेवटी आम्ही जें व्हावयाचें, अथवा अंततः विचार करून पाहिलें तर आम्हीं जसे असावयाचें तसे आम्ही आहोंच, आणि आहों तेच आम्हीं असावयाचें. म्हणजे तत्त्वतः जिच्यांत त्याज्य आणि ग्राह्य असें कांहींच नसतें अशा त्या परमगतीचे स्वरूप श्रीकृष्णांनी गीर्तित सांगितलें आहे, तें असें कीं, अव्यक्तोऽक्षर इत्युक्तस्तमाहुःपरमां गतिम्। न तद्वासयते सूर्यो न शाशांको न पावकः श्वा वचनांचा अर्थ असा कीं, अव्यक्त आणि अक्षर म्हणजे अविनाशि असें जें स्वरूप त्यासच परमगति असें म्हणतात; आणि तेंच माझ्या म्हणजे नित्य-मुक्ताच्या अत्यंत अचल पारमार्थिक अवस्थेचे परम तेजोमय निर्बाणस्वरूप आहे; त्या दिव्य स्वरूपस्थितीस सूर्य, चंद्र व अग्नि हे तिघेही प्रकाश प्रकाशित करूं शकत नाहींत; अर्थात् चक्षुरादिक ज्ञानेन्द्रियें, वाणी, मन आणि बुद्धी इत्यादिक साधनांनी किंवा षड्दर्शनादिक उपायांनी तें दिव्यस्वरूप कधींही प्रत्यक्षगोचर होत नाहीं. आणि असेंच माझें अव्यक्त, अक्षय, परमतत्त्वभूत सर्वेश्वरस्वरूप एकरस अपरिच्छिन्न आणि स्वयंप्रकाश असतांना मला विकृत-व्यक्तभावापन्न मानुषतनुधारी असेंच मानून प्रायः दुष्ट आणि मूढ लोक माझी

अवज्ञा करतात, असा श्रीकृष्णांनी एकदा सप्तमाध्यायांत चोविसाव्या श्लोकीं व एकदा नवमाध्यायांत अकराव्या श्लोकीं स्पष्ट उल्लेख केला आहे. तेव्हां तो नीट ध्यानांत घेऊन 'कृष्णस्तु भगवान् स्वयम्' म्हणजे 'श्रीकृष्ण' या शब्द-मात्रानें केवल सच्चिदानन्दलक्षण असा परब्रह्ममूर्ति हाच अर्थ समजूतीत यावा आणि असेही ध्यानांत ठेवावें कीं, 'ब्रह्मविद्ब्रह्मै भवति' म्हणजे प्रत्येक ब्रह्मवेत्ता मूर्तिमंत ब्रह्मच आहे. यावरून आम्हांस कोणी म्हणेल कीं, इतका हा अप्रासंगिक गीतार्थ आणि श्रीकृष्णमहिमा किमर्थ सांगत आहां? त्याचा ह्या प्रणवप्रकाशाशी कांहीं संबंध आहे काय? यावर आम्ही हेंच सांगतों कीं, होय, संबंध आहेच; आणि म्हणून पुनः एकवार ते श्रीकृष्ण काय सांगतात तें ऐकून त्याप्रमाणे करू लागावें, म्हणजे मग कळेल कीं, तो गीतार्थ व तो श्रीकृष्णमहिमा यांचा या एक प्रणवप्रकाशाशीच संबंध आहे, एवढेच नाहीं, तर प्रत्यक्ष आपल्याशीच मुरुव्यत्वेकरून त्या सर्वोचा संबंध आहे. असो, श्रीकृष्ण असें सांगतात कीं, ओमित्येकाक्षरं ब्रह्म व्याहरन्मामनुस्मरन्। यः प्रयाति त्यजन्देहं स याति परमां गतिम् याचा अर्थ असा कीं, जो कोणी मजप्रत म्हणजे श्रीकृष्णाप्रत अर्थात् सच्चिदानन्दलक्षण परब्रह्मात्मस्वरूपाप्रत 'उ०' अशा एकाक्षरस्वरूप प्रणवानें निरंतर उल्लिखित करून अखण्ड स्मरण करीत करीत असज्जडुःखरूप, पंचभूतमय, अविद्याकामकर्मरचित, पंचकोशात्मक, पिण्डब्रह्माण्डसंज्ञित, अनेकभेदाभासप्रचुर अशा देहत्रयाचा संबंध सोडीत प्रयाण करतो, किंवा त्या देहत्रयाचा आणि त्याच्या संबंधाचा विचारदृष्टिने अत्यंत निरास करीत असतो, तो परमगतीस पावतो. तात्पर्य, 'उ०' अशा ह्या प्रणवाचें परब्रह्मात्मत्वेकरून अनन्य चित्तानें नित्यशः संततपणानें जो स्मरण म्हणजे ध्यानाभ्यासादिक करील त्यास परमेश्वरस्वरूपासिद्धि सुलभ आहे.

आतां तें अनन्य म्हणजे अभेदाचिंतन असें करावें कीं, पूर्वीं दर्शविल्याप्रमाणे भोक्तृभोग्याचें ऐक्य लक्षांत आणावें. त्यांत भोक्ता म्हणून जो व्यावहारिक किंवा अशुद्धजीव त्वंपदवाच्यस्वरूप चिदाभास आम्हीं ठरविला आहे, तो अवस्थात्रयामध्ये एकच आहे, तो त्या त्या भोगसाधनांनीं त्या त्या भोग्यास आत्मसात् करून घेतो; अर्थात् शब्द-स्पर्श-रूप-रस-गंध-संज्ञित विषयपंचक हें प्रथमतः श्रोत्र-त्वक्चक्षूरसना-प्राण-संज्ञित इन्द्रियपंचकांत अभिन्नपणे विवेकबलानें किंवा आकर्षणशक्तीनें समाविष्ट झालें, म्हणजे मग तें विषयगर्भित इन्द्रियपंचक आपल्या अनुग्राहक देवतांशीं अनन्य होऊन

अन्तःकरणाच्या बुद्धिवृत्तींत एकवट होऊन गेले असतां त्या चिदाभासास भोग घडतो; म्हणजे तीं भोगसाधने आणि त्या भोग्यवस्तू, त्याच्याशीं अनन्य होतात. आतां यापुढे हा त्रिपुटीमय त्रिगुणात्मक भोगभोग्यभोक्तृस्वरूप सकल समुदाय त्या विम्बभूत शुद्धजीवस्वरूप त्वंपदलक्ष्यात्मक साक्षिचैतन्याने प्रकाशित होऊन त्यास दृश्य होतो. अर्थात् कल्पना वर्जित करून स्थिर, निश्चल अशा तूष्णीस्थितीचे द्वारा केवल सावधानतारूप तुरीयावस्थेमध्ये तो सर्व त्रिपुटीमय समुदाय त्या साक्षिचैतन्याने कवलित केला जातो; आणि मग तो शुद्धचिदात्मस्वरूप साक्षी साक्ष्यसापेक्षसिद्ध अशा आपल्या साक्षित्वास स्वभावबलाने विलीन करून शून्यतेस न उमटूं देतां आपल्या निर्धर्म केवल सचिच्दानन्दैकरसमात्रत्वेकरून सनातनपणे अखण्ड विराजमान आहे असाच सहजसिद्धपणाने चिंतन—स्मरण—निदिध्यासादिकांनीं, साधक अवस्थेच्या पूर्ण पारिपाकानंतर ब्रह्मच ठरतो. आतां हा अभेदचिंतनाची मुरुव्य शास्त्रीय म्हणजे वैदिक रीति अशी आहे कीं,

ओमित्येतदक्षरमिदं सर्वं तस्योपब्याख्यानम् भूतं भवद्विष्यदिति सर्वमोङ्कार एव यच्चान्यत् त्रिकालातीतं तदप्योङ्कार एव सर्वं ह्येतद्ब्रह्मायमात्मा ब्रह्म सोयमात्मा चतुष्पात्। ओमित्येतत्। एतदालंबनम्। एतद्वैसत्यकाम ओमित्यात्मानं युज्जति।

ओमिति ब्रह्म। ओङ्कारएवेदं सर्वम्। पुरुष एवेदं सर्वं यज्ञतं यच्च भव्यम्।

या श्रौतवाक्यांचा अर्थविचार असा आहे कीं, ‘ॐ’ हेंच अक्षर आहे. ‘अक्षर’ या शब्दाचा असा अर्थ आहे कीं, ‘न क्षरति इति अक्षरम्’ म्हणजे जें नाश पावत नाहीं, त्यास अक्षर असें म्हणतात. तेव्हां अशा साधारण व्युत्पत्तिवस्तुन कोणता अर्थ निश्चित करावा हें समजले पाहिजे. कारण वर्णमालेतील प्रत्येक वर्णास अक्षर असें म्हणतात, आणि त्यांत नाश न पावणे असा थोडासा अर्थही आहेच. कारण, कोणत्याही व्यवहाराश्रयभूत वाङ्मयांत वर्णांची स्थिति असली पाहिजे; म्हणजे शब्दवाक्यादिकांपेक्षां वर्णांची व्याप्ति पुष्कळच स्थिर किंवा स्थायी आहे, म्हणून वर्णासही एक वेळ अक्षर असें म्हणणें सार्थ आहे; पण याहीपेक्षां ‘ॐ’ ह्यास ‘अक्षर’ असें म्हणणें अत्यंत सार्थ आहे. कारण जगतांतील कोणत्याही वाङ्मयाच्या वर्णमालेतील सार ‘अ उ, म्’ अशा समुच्चित एकाक्षरस्वरूप ‘ॐ’ म्हणजे प्रणव, ह्यांतच आहे; म्हणून अक्षरांतही अक्षर एक प्रणवच आहे; आणि म्हणूनच ह्यास एकाक्षर ब्रह्म असें म्हणत असतात. म्हणजे सकल वाङ्मयांतील ब्रह्म म्हणून जर कांहीं असेल

तर हा प्रणवसंज्ञित ओड्कारच आहे. तेव्हां प्रकृत प्रसंगी ह्याच अर्थाचा आम्हांस उपयोग आहे. कारण, असा ह्या ओड्काराचा योग्य आणि सार्थ महिमा लक्षांत घेऊन तो ओड्कार साक्षात् सचित्सुखैकरसमात्र परब्रह्मात्म्याचा वाचकच ठरविण्यांत आला आहे.

ओंतत्सदिति निर्देशो ब्रह्मणस्त्रिविधःस्मृतः ॥

अशा रीतीने भगवान् श्रीकृष्ण आपल्या गीतेत सांगत आहेत. म्हणजे यांतील अर्थ असा की, ‘उँ’ ‘तत्’ आणि ‘सत्’ असे हे तीन नामनिर्देश परब्रह्मात्म-वस्तूचे घोतक आहेत; त्यांतही ‘उँ’ हा निर्देश मुख्य आहे हें पाठकमांत त्यास मिळालेल्या आद्यस्थानावरून लक्षांत येईल. तात्पर्य, ‘उँ’ हें एकाक्षर-स्वरूप ब्रह्मच आहे, हें आतां पुष्कळप्रकारे सिद्ध झाले आहे. तथापि,

एतद्वै तदक्षरं गार्गी ब्राह्मणा अभिवदन्ति । एतस्य वा अक्षरस्य

प्रशासने द्यावापृथिवी विधृते तिष्ठतः । अक्षरं ब्रह्म परमम् ॥

इत्यादि श्रुतिस्मृति शिष्याचार्यसंवादरूप आहेत; त्यांत शिष्याचा असा प्रश्न आहे की, ब्रह्म तें काय आहे? म्हणजे ब्रह्म असें कोणाला म्हणावें? अर्थात् ब्रह्माचें स्वरूप आणि लक्षण काय आहे? या प्रश्नास श्रीगुरुचें असें उत्तर आहे की, जें अक्षर म्हणजे निर्विकार, निश्चल अभंग आणि अप्रच्युतस्वरूप, जें कधीही क्षीण होतच नाही, त्यासच ब्रह्मतत्त्ववादि सर्वत्र अविरुद्धपणे ब्रह्म मानून प्रतिपादन करतात; याच अक्षरस्वरूप परब्रह्मात्मवस्तूच्या नियमनांत सकल पृथिव्यादि लोक राहतात, म्हणजे साश्रय होत्साते स्थितिसंपन्न होऊन स्वस्वमर्यादेने असतात, अर्थात् त्याच्या धाकांत असतात. एवंच प्रणवसंज्ञित ओड्कारास अक्षर असें म्हणतात आणि ब्रह्मात्मवस्तुलाही अक्षर असें म्हणतात; परंतु यांतील भावार्थ असा की, प्रणवास अक्षर असें म्हणणे गौण आहे. कारण, तो कृतकशब्दरूप असल्यानें आपल्या उच्चाराच्या पूर्वी आणि अनंतरही नसतो, अर्थात् तो सादि आणि सान्त ठरतो; आणि परब्रह्मात्म-वस्तूस अक्षर असें म्हणणे मुख्य आहे. कारण, तें परम तत्त्वार्थरूप आहे. तथापि पदार्थत्वेकरून संमत असलेल्या व्यावहारिकसत्तासंपन्न अशा जगताच्या तत्त्वविचारांत, परब्रह्मात्मवस्तु जें अक्षर म्हणजे निरंतर अप्रच्युतस्वरूप आहे, तसा वाड्मयापुरत्या तत्त्वविचारांत प्रणवसंज्ञित ओड्कारही नित्य अप्रच्युतस्वरूपच आहे. अर्थात् अशा रीतीने त्या उभयतांचे पूर्ण सावृश्य आहे; आणि यामुळे तें परब्रह्म जोंपर्यंत वाच्य आणि बोद्धव्य आहे, तोंपर्यंत

प्रणव जो त्याचा वाचक किंवा बोधक आहे, तोही अक्षर म्हणजे नित्य स्थायीच ठरणार. आतां ह्या वाच्यवाचकांची म्हणजे अर्थ व शब्द यांची सम्यक् परीक्षा केली असतां अर्थ हा आपल्या अंगावर शब्दास स्फुरवितो व शब्द आपल्या अंगावर अर्थास स्फुरवितो असेंच म्हणावें लागते. म्हणजे शब्द तो शब्द नव्हे आणि अर्थ तो अर्थाही नव्हे; अर्थात् वाच्यवाचकांत एकच अभिन्न तत्त्वभाव आहे. शून्यावांचून त्यास हवें तें म्हणावें. किंवद्दुना शून्य म्हणून त्यास जर बुद्धिपूर्वक संकेत केला तर तो शोभणार नाही असेही नाहीं.

सर्वे खाल्विदं ब्रह्म नेह नानास्ति किंचन । वासुदेवः सर्वमिति स महात्मा सुदुर्लभः ॥  
 ह्या वचनांतील हाच ध्वनितार्थ आहे. म्हणजे पदार्थभेद तर नाहींच, पण जें काहीं एक वस्तुतत्त्व अबाधित ठरतें त्या एका वस्तुभूत असणाऱ्या तत्त्वार्थीत-ही नानात्व नाहीं. सारांश अक्षरस्वरूप म्हणून जें काहीं एक सन्मात्रवस्तुतत्त्व आहे, तेंच ब्रह्म, तेंच प्रणवस्वरूप होय. तेंच वासुदेवसंज्ञित सर्व होय. म्हणून आता चितनकर्त्यांनें ‘३०’ ह्या अक्षराच्या द्वारा ज्याचें चिंतन करावयाचें त्या तिघाचें एकच तात्त्विकस्वरूप आहे असें लक्षांत घेऊन चिंतन करीत जावें. पण शालिग्रामशिळा पाहिली म्हणजे विष्णूचें जसें उल्लेखन होतें तसें ‘३०’ ह्याच्या उच्चारानें जें काय उल्लिखित करावयाचें, तें बुद्धीस कसें तरी स्पृष्ट झालें पाहिजे, त्यावांचून चिंतनीयाचें चिंतन होणार नाहीं. तेव्हां आम्ही असें सांगतों कीं, ‘३०’ असा उच्चार केला असतां, जें निर्विषय-संवेदन स्फुरत असतें, तेंच बुद्धिवृत्तीच्या सूक्ष्म एकाग्रतेने, मूळचेंच त्यास स्पृष्ट असें असूनही पुनरपि विशेषरूपानें उल्लिखित करून तेथें त्या सूक्ष्म बुद्धिवृत्तीचा जेणेकरून स्थिर भाव होईल तसें तसें अंतरांत सावधानतापूर्वक यत्नशील असलें पाहिजे, म्हणजे लयविक्षेप टाळले जावेत. यासंबंधानें एके ठिकाणीं असें म्हटलें आहे कीं, त्रयाणामक्षरे चान्ते योऽधीतेऽप्यर्धमक्षरम् ॥ तेन सर्वमिदं प्रातं लब्धं तत्परमं पदम् स्वरेण संधयेद्योगमस्वरं भावयेत्परम् ॥ अस्वरेण मकारेण पदं सूक्ष्मं च गच्छति म्हणजे वर्णत्रयात्मक प्रणवाचा संथपणानें आणि गंभीर रतीनें, तसेंच प्लुत-स्वरानें उच्चार करीत असतां शेवटीं मकाराचा उच्चाराही समाप्त होऊन औंठ मिटून जात आहेत अशा संधीस त्या उच्चारित शब्दरूप आघाताचा अवशिष्ट संस्काररूप जो एक नाद किंचित्कालपर्यंत आंतल्या आंत बुद्धीस जाणवतो, तोही निवाला आहे, अर्थात् बुद्धीच्या कानास त्याचा स्पर्शही होत नाहीं, असें झालें म्हणजे निःशब्दरूप आकाशमात्र स्वरूपाची सूक्ष्मरूपानें चांगलीच

ओळख होते. अर्थात् येथे विषय आणि विषयभावना करणारा बुद्धिपदार्थ असे उभयतांही शून्य ज्ञाले आहेत, असें ज्या अंगच्या स्वयंसिद्ध चित्प्रकाशानें उजेडांत येत, तें अतिनिर्मल चित्प्रकाशस्फुरण ज्याच्या लक्षांत येणार नाहीं असा कोणीही नाहीं; त्याच हृदयस्थ चित्प्रकाशस्फुरणांत अनन्यतेने मिळून जाण्याविषयीं घटयत्नशील व्हावें. असा यत्न करणारा यति परमपदास पावला असतां त्यास मिळणार नाहीं असें काय आहे ?

आतां येथे ओघच आला म्हणून आम्हांस आणखी कांहीं सांगावयाचे आहे, तेही आम्ही सांगून ठेवतो. म्हणजे वरील उल्लेख केवळ एका प्रणवास्थ्य अशा 'ॐ' ह्याच शब्दाविषयीं आहे असें नाहीं, तर जो जो शब्दोद्भार आपण करतो, त्याच्या उद्भवाच्या पूर्वी आणि त्याच्या विलयाच्या अनंतरही शून्यता, गर्भमौन, अभाव, औदासीन्य, ताटस्थ्य इत्यादिकांचा प्रत्यय देणारें आणि ब्रह्मात्मपदाची प्राप्ति करून देणारें हें चित्प्रकाशस्फुरण हृदयदर्पणांत टळटळीतपें झळकत राहिलें आहे; पण त्याकडे क्षणभरही आदर, पूज्यता, श्रीति, महैश्वर्य, इत्यादि परम तात्त्विक बुद्धीनें कोणी ढुळूनही पहात नाहीं ! वरें ज्यावेळेस शब्द, कल्पना, नामरूप भावना, इत्यादिक उमटत असतात, त्यांत तरी अस्तित्वघटित हें चित्प्रकाश—स्फुरण असल्यावांचून त्यांच्या स्वरूपाचे सत्त्व आणि प्रकटत्व कसें लळधजीवित होणार ? तात्पर्य, असज्जडात्मक त्या नामरूप-कल्पनादिकांच्या भावाभावसिद्धीचे मिषानें या सचित्प्रकाशस्फुरणाचा परिचय होण्यास अखण्ड अवकाश आहे; म्हणजे या सचित्प्रकाशस्फुरणानें आंतरबाब्य वेढलें नाहीं असें कधींही आणि कोठेही कांहींच नाहीं, हें विचार करणाऱ्याच्या दृष्टीस पदोपदीं दिसून येईल; म्हणून आतां आम्हांस असें सांगावयाचे आहे कीं,

आत्मैवास्य ज्योतिः ।

म्हणजे सर्व नामरूपकल्पनादिकांचे जें हें सत्ताघटित चित्प्रकाशस्वरूप ज्योति म्हणजे स्फुरण आहे, तेंच आत्मवस्तु किंवा ब्रह्मतत्त्व होय, अशी असंग, स्वच्छ, अभंग किंवा अभेद्य दृष्टि असल्यास नामरूपकल्पनात्मक जगद्ब्यवहार स्वकीयवैचित्र्यपुरःसर सदैव असेना बापडा खुशाल ! तत्रिमित्तक कृत्रिम बंधमोक्षांनीं अत्यंत असंस्पृष्ट असें आपले स्वरूप निष्टक सहजसिद्ध असावयाचे तसेंच असणार; परंतु हें सिद्धाविषयींचे वर्णन आहे. आम्हांस साधकावस्थेत त्या परब्रह्मवस्तूची सिद्धि होण्यास त्याच्या नामरूपकल्पनांची तरी

भावना अंतःकरणांत निविष्ट झाली पाहिजे, म्हणून हा प्रणवोच्चार करावा असें विधिविहित आहे; पण वर्णाश्रमसंप्रदायाप्रमाणे चालावें ही शोभा आहे. तेव्हां आपापल्या अधिकाराप्रमाणे परब्रह्मात्मवस्तूचे घोतक जे श्रौतस्मार्त मंत्र किंवा भगवन्नाम, यांच्याही चिरकाल उच्चारावर्तनामध्ये आमचा पूर्वोक्त विचार लक्षांत वागविलाच पाहिजे, म्हणजे अंतरंगसाधनसंपन्नता त्वारित लभेल. आणखीही यापासून काय होईल याविषयीं योगमूत्रकार असें सांगतात कीं,

“ स्वाध्यायादिष्टदेवतासंप्रयोगः ॥ नार्मी गातां रूपीं प्रगट पैं झाला ।

म्हणजे जो जो ज्याचा स्वाध्याय आहे, अर्थात् श्रौतस्मार्त मन्त्र अथवा भगवन्नाम किंवा प्रणवच, यांपैकीं ज्याविषयीं ज्याचा जसा अधिकार असेल, तो त्याचा स्वाध्यायच आहे. तेव्हां त्याचाच पाठ किंवा आवर्तनरूप अभ्यास करीत गेले तर, इष्ट देवतेचा अर्थात् उपास्य, अशा ऐययतत्त्वाचा साक्षात्कार, संभाषण, स्पर्शादिव्यवहार, आलिंगन म्हणजे तादात्म्यानुभव इत्यादि लाभ भावनाभ्यासानुसार होतात. परंतु या आवर्तनभावनाभ्यासामध्ये जो मन्त्रनामादिप्रतिपाद्य देवतारूप अर्थ अंतःकरणांत उमटला पाहिजे, त्या आत्माभिन्न देवतेचे तरी स्वरूप काय आहे याविषयीं योगवासिष्ठांत श्रीवाल्मिक महर्षि असें सांगतात कीं—

हृदगुहावासि चित्तत्वं मुखं सानातनं वपुः । शंखचक्रगदाहस्तो गौण आकार आत्मनः  
म्हणजे हृदयगुहेत निवास करणारे जें चित्प्रकाशस्फुरण किंवा निर्विषय संवित्-  
स्फुरण हेच आपल्या उपास्य परमात्म्याचें मुख्य आणि नित्य असें स्वरूप आहे, आणि शंखचक्रादिचिह्नयुक्त हस्तपादाद्यवयवघटित असें जें त्या पर-  
मात्म्याचें स्वरूप आहे तें कल्पनारचित आहे अर्थात् गौण आहे. तरी पण हें  
गौण स्वरूप अस्थिमांसादिकांनी बनलेल्या हस्तपादादिक अवयवाचें आहे  
असें मनांत न ठेवतां केवळ योगशक्तिसिद्ध चित्प्रकाशस्फुरणमयच ते अव-  
यव आहेत असें अंतःकरणांत वागवून त्या देवताप्रतिपादक मन्त्रनामादि-  
कांचा आवर्तनादिरूप अभ्यास चालवावा. सारांश, प्रकृत प्रसंगानुरोधानें  
असें सांगावयाचें कीं, ह्या प्रणवाचा ‘ॐ’ असा जो पूर्वीं सांगितल्याप्रमाणे  
उच्चारावर्तनादिरूप अभ्यास कर्तव्य आहे, त्यांतही तो ओङ्कार चित्प्रकाश-  
स्फुरणमय आहे असें ध्यानांत ठेवावें; आणि पुष्कळ काळपर्यंत पुनः पुनः  
‘ॐ’ ह्या प्रणवोच्चाराचा अवलंब करून त्या निर्विषय संवेदनांत किंवा  
चित्प्रकाशस्फुरणांत तन्मय होत जाण्याचा प्रयत्न करीत जावा; अर्थात् तें  
निर्विषय चित्प्रकाशस्फुरणच त्या प्रणवाचा वाच्यार्थ आहे. ज्या शब्दाच्या

उच्चारांत जो भाव सर्वकाल सातत्येकरून संमुख स्फुरद्रूप असतो, तोच त्या वाचक शब्दाचा वाच्यरूप अर्थ असतो. म्हणजे चिंतन करणारा कर्तृत्वेकरून वाचक आहे, आणि चिंतनाचे साधनभून जो प्रणव तो करणत्वेकरून वाचक आहे, आणि ह्या वाच्यवाचकभावामध्ये सर्वांगभर आदिमध्यान्तीं अधिष्ठानत्वेकरून तेंच निर्विषय संवेदन किंवा चित्प्रकाशस्फुरण उज्ज्वलपणे प्रकाशमान आहे म्हणून तो वाच्यवाचकभाव आणि त्यांचा तो उभयनिष्ठ परस्पर संबंध त्या सन्माल कैवळ एकरस चिदात्मतत्वावर कल्पितच आहे, अर्थात् तुच्छ आहे. म्हणजे स्वातंत्र्येकरून तो कांहीच होत नाही, आणि म्हणूनच ज्या अधिष्ठानावर जें कल्पनामात्रेकरून आरोपित ठरते, तेही एकच म्हणजे अधिष्ठानारोप्यकल्पनाशून्य असेंच कोणी सन्मात्र वस्तुतत्व अकृत्रिम सिद्ध ठरते. म्हणजे शुक्तिका, रौप्यवत् अवभासमान दिसते, तेथै कालत्रयींही रूपे म्हणून कांहीच झाले नाही; तात्पर्य रौप्यवत् आभासामध्ये शुक्तिच आहे; आणि म्हणून शुक्तिच रौप्य झाली, असें निर्भ्रम विचाराच्या उवड्या डोळ्यानें म्हणायास काय अडचण आहे? मन्ददृष्टीने मात्र मिथ्या वस्तूचा बाध करून अधिष्ठान आणि आरोप्य यांचे सामानाधिकरण्य म्हणजे ऐक्य बोलले पाहिजे. एतावताकल्पक, कल्पना आणि कल्प्यार्थ, हे तिन्हीही भाव एकाच निर्विषय सञ्चिन्मात्रस्फुरणावर आरोपित होत असतात. म्हणून तेंच सञ्चिन्मात्रवस्तुतत्व—कल्पक, कल्पना, व कल्प्य अशा त्रिविध आकाराने अर्थात् प्रमाणप्रमेयप्रमारूपाने स्फुरत असते. तेव्हां आतां '३०' हेच अक्षर आहे. यामध्ये 'ब्रह्म' आणि '३०' हे शब्द एकार्थकच ठरतात; किंवा वाच्यवाचकांच्या अमेदास्तव '३०' हा वाचक, आणि ब्रह्म हेच वाच्य, असें कांहीं जरी मानले तरी ते दोन्ही एकच आहेत; किंवा ब्रह्मीं ओङ्कार कल्पित आहे असें जरी मानले तरी ते दोन्ही एकच आहेत. कारण विचारान्तीं अधिष्ठानारोप्य आणि वाच्यवाचक हे दोन्ही एकच असतात. आतां पुढे 'इदं तस्य उपव्याख्यानम्' म्हणजे इदंत्वेकरून अर्थात् 'हें, अमुक, असें,' इत्यादि रूपानें जें कांहीं भासमान होत असते, तें काय आहे? तर तें त्या प्रणवाकार अक्षरस्वरूप परब्रह्मात्मतत्वाचे उपव्याख्यान आहे. म्हणजे भूतभविष्यद्वर्तमानकालीन किंवा कालत्रयपरिच्छेदशून्य असें जें कांहीं ठरणार, तें प्रणवच आहे म्हणजे ओङ्कारस्वरूपच आहे; अर्थात् हें सर्व ब्रह्मात्मतत्वाचे उपव्याख्यान आहे म्हणजे ब्रह्मात्मतत्वाची उपलब्धि किंवा अनुभूति होण्यास अतिनिकट आणि

अतिप्रकट असें एक परम उपायभूतच आहे. जगदाकार भास हा निराकार, निराभास अशा परब्रह्माचे थोडेंसे व्याख्यान आहे. म्हणजे तें परब्रह्म स्वयं-प्रकाश असूनही आपला परिचय जगदाकार स्फुरणांनी देत आहे. तात्पर्य, पदार्थाच्या भावाभावावांचून ब्रह्मात्मतत्त्वाची उपलब्धि होण्यास कधीच अवकाश नाही. म्हणजे ब्रह्मात्मतत्त्वाचे मुख्य लक्षण जें सत्तास्फुरणादिक, तें अनुस्यूत-पैणे सर्वांगपरिपूर्ण असें आहे; यामुळे प्रणवाकार जीवजगत्स्वरूप हें नामरूपादिक, त्यापासून स्वातंत्र्येकरून दूर राहूं शकतच नाहीं, अर्थात् घटपटादिक हे नामरूपाकार भाव, त्यांचा कल्पक, त्यांचा भोक्ता, सारांश पूर्वोक्त मात्रात्रयांनी सांगितलेला हा सर्व त्रिगुणात्मक त्रिविधि त्रैलोक्यगत पदार्थसमूह, स्वाश्रयभूत आणि स्वप्रकाशक अशा सत्तास्फूर्तीच्या रूपांने ब्रह्मात्मतत्त्वाचा उद्घोषक आहे; अर्थात् सचिच्चत्सुखस्फुरणाचीच हीं जगत्स्वरूप अनन्त नामेव अनन्त रूपें आहेत. म्हणून तत्त्वार्थ हाच कीं, एकरस असा हा प्रणवच किंवा ब्रह्मच सर्व हें आहे. हा सर्व विस्तृत अर्थ विचारैकगम्य आहे. तथापि मंद अधिकाऱ्यांने म्हणजे उपासकांने शालिग्रामशिलारूप प्रतीकावर वैकुण्ठवासि विष्णूच्या भावनेप्रमाणे सतत उच्चार्यमाण ओङ्कारस्वरूप प्रतीकांत स्फुरद्रूप असणारे निर्विषय चैतन्यच ब्रह्म किंवा आत्मा आहे असें ध्यानांत ठेवून तदाकार होत जाण्याचा चिरकाल अंतःस्थप्रयत्न करीत असावें; आणि याच अभिप्रायांने मुण्डकोपानिषत्प्रकरणांत एक रूपक करून असें सांगितलें आहे कीं-

प्रणवो धनुः शरो ह्यात्मा ब्रह्म तळक्ष्यमुच्यते । अप्रमत्तेन वेदव्यं शरवत्तन्मयो भवेत् म्हणजे ज्यावर नेम धरतात त्यास लक्ष्य असें म्हणतात. तें लक्ष्य हस्तगत होण्यास बाणाची आवश्यकता आहे, पण तो लक्ष्यामध्यें प्रविष्ट होण्यास धनुष्य पाहिजे आहे. आतां इतकी सामग्री असून लक्ष्यवेधास मुख्य चित्तैकाग्रतासिद्धि असली पाहिजे. त्याप्रमाणे आतां साच्चिदानंदलक्षण जें ब्रह्म, तें येथें लक्ष्य आहे; जलांत भासमान असणाऱ्या सूर्योप्रमाणे या देहगतबुद्धीत सकलवृत्तिविशिष्टसाक्षिरूप जो आत्मा, तो बाण आहे, आणि प्रणव हा धनुष्य आहे; पण बाह्यविषयाकारवृत्ति वर्जित करून विवेकपूर्वक वैराग्यबलांने जितेन्द्रियतासंपन्न होऊन व आंतर विषयसंगही सोडून एकाग्र असणाऱ्या चित्तांने लक्ष्यवेध करावा. म्हणजे प्रणवाचा उच्चार करीत राहत जाऊन सावधान-त्वेकरून आणि निर्विषयत्वेकरून स्फुरद्रूप असणारे जें साक्षिसंज्ञित चित्प्रकाश-स्फुरण, तेंच आत्मचैतन्यवस्तु, आणि तेंच ब्रह्मवस्तु असें अखण्ड ध्यान करीत

राहण्यानें शनैः शनैः तन्मय होतां होतां शेवटीं तद्रूपता प्राप्त होणे हेच परम फल सिद्ध होईल. येथे प्रणवास धनुष्य असें जें म्हटले आहे तें अत्यंत युक्त आहे. म्हणजे अंतरंग विचाराच्या दृष्टीनें त्यास तसें म्हणण्यांतील युक्तता वेगळीच आहे; पण आम्हीं पूर्वीं लिहून दाखविलेल्या प्रणवाच्या ‘ओम्’ अशा ह्या नुसत्या आकृतीस पाहिले म्हणजे सज्ज असलेल्या धनुष्याचें स्मरण कोणास होणार नाहीं? अर्थात् रणशूराच्या सज्ज असलेल्या तशा त्या धनुष्याच्या आकृतीत आणि आमच्या ह्या प्रणवाकृतीचें दर्शन करून क्षात्रधर्मवीरास शत्रूच्या हृदयमर्माचा भेद करण्यास बाणप्रक्षेपार्थ अपेक्षित असणाऱ्या धनुष्याची आकृति अशीच असावी असें वाढूं लागले, आणि त्यानेही आपले धनुष्य प्रणवाकारतुल्य असेच बनविले. हें आमचें म्हणणे अतिशयोक्तीचे आहे असें न वाटतां युक्तीला जवळ आहे असें वाटले म्हणजे बरे. आतां साक्षिचैतन्याचें ब्रह्मात्मत्वे-करून अनुसंधान एकाएकीं घडत नाहीं, कारण मन चंचल आहे, अनेक मनोरथ किंवा मनोराज्य अथवा विकल्पकल्पनातरंग होत असतात, ते आवरतां येत नाहींत; हें अंतःकरण मूढ विक्षिप्त, सुषुप्त, त्रस्त असेच कांहींसे होऊन जातें, असें वाटत असेल तर अशा स्थिरीत असणाऱ्यानें नादानुसंधान करावें. तें असें कीं, शरीरांतील वायूच्या प्राणापानरूप उच्छ्वास-निश्चासांत जो ‘सोंहं सोंहं’ असा ध्वनि उमटत असतो, त्याजवर दृढ लक्ष ठेवून बसावें; असें बसणे म्हणजे आपण तो ध्वनि ऐकत असणे असाच भावार्थ आहे. येथे तो ध्वनि म्हणजे नादन्त होय. न-काराची देवता प्राण आहे, आणि द-काराची देवता अभि आहे; या दोहोंच्या संयोगीं उत्पन्न होतो म्हणून ‘नाद’ असें म्हणण्याचा परिपाठ पडला. अशा या नादाचें अनुसंधान करावें. किंवा कानांत बोटे घातलीं असतां जो ध्वनि ऐकूं येतो, त्यालाच अनाहत नाद असें कित्येक मानतात. अशा नादांत तरी लक्ष देऊन गुंग होत जावें. असे सुलभ उपाय कां करावेत याचें कारण हें आहे कीं,

ध्यानमेकाग्रचित्तैकसाध्यं न सुकरं नृणाम् । तस्मादत्र सुखोपायः श्रीमन्नादमनाहतम् ॥  
म्हणजे शुद्ध ब्रह्मतत्त्वाचें ध्यान सर्वांना करतां येण्यासारखें सोंपे नाहीं, तेथें चित्ताची एकाग्रता पाहिजे असते. याशिवाय यज्ञाचें ध्यान करावयाचें आहे तें परब्रह्मही फार सूक्ष्म आहे. म्हणून नादानुसंधानासारखा सुलभ उपायच

प्रथम करीत जावा. या नादासच कोणी 'परावाणी' असें समजतात. हा नाद ब्रह्माची शक्ति आहे. तेव्हां तो मुख्य परब्रह्माशीं अगदी निकट आहे. त्याची उपासना केली असतां ब्रह्मप्राप्ति होते. किंवद्दुना हा नाद म्हणजे 'चैतन्यच आहे. जसें चैतन्य, सर्व पदार्थांचे प्रकाशक आहे, तसा हा नादही स्फोट रूपानें सर्वप्रकाशक आहे. अशा दृष्टीनें मुख्य चैतन्य आणि हा नाद, यांच्यामध्ये साधम्य किंवा साटश्य आहे. नामरूपांनी उल्लेखास येणाऱ्या जगतास जसें चैतन्य हें अधिष्ठान आहे, तसें सर्व वाढमयांत हा नादही उपादान कारण आहे. हा नित्य आहे, तेव्हां त्याची उत्पत्ति मानणे योग्य नाही. व्यवहाराच्या धामधुरीत तितका तो अभिव्यक्त नसतो. निवांतांतील शांत अवस्थेत त्याची अभिव्यक्तता होत असते. सारांश

चैतन्यं सर्वभूतानां विवृतं जगदात्मना ॥ नादब्रह्म तदानंदमद्वितीयमुपासमहे ॥ १ ॥  
 म्हणजे चैतन्य हें ब्रह्माचे मुख्य स्वरूप आहे. पण तेंच पूर्वोक्त नादरूपानें म्हणजे जगद्रूपेकरून सर्व भूताना स्पष्ट प्रतीतियोग्य आहे. त्याच अद्वितीय-नादब्रह्माची आम्ही उपासना करतो. चित्ताच्या लयास अनेक उपाय आहेत. तथापि "न नादसदृशो लयः" म्हणजे नादानुसंधानानें जसा लय होतो, तसा दुसऱ्या कशानेही नाही. असें म्हटले आहे कीं,  
 ओड्कारध्वनिनादेन वायोः संहरणांतिकम् निरालम्बं समुद्दिश्य तत्र नादो लयं गतः ॥  
 अनाहतस्य शब्दस्य तस्य शब्दस्य यो ध्वनिः । ध्वनेरंतर्गतं ज्योतिज्योतिरंतर्गतं मनः ॥  
 तन्मनो विलयं याति तदिष्णोः परमं पदम् ॥

म्हणजे पूर्वोक्त उच्छ्रवास-निश्चासांतील 'सोहं' ध्वनिमध्ये जो 'ओम्' असा नाद उमटत असतो, त्याचा आणि कुंभकादिकानें स्तब्ध केलेल्या वायूचा, स्पंद कलेनासा झाला असतां निरालम्ब अशा ब्रह्माची प्रतीति मिळते. अर्थात् तो नाद चित्ताच्या द्वारा लीन होतो, एवंच चित्ताचा लय चैतन्यरूप ब्रह्मांत झाला असतां नादाचा लय त्यांत सहजच होतो. परमसूक्ष्म असलेल्या प्रणवाचा जो 'ओम्' असा हा सोहं-ध्वनींतील नाद त्याच्या अंतरंगांत चैतन्यरूप ज्योति आहे. त्यांत मन अंतर्भाव पावून लयास गेले असतां, आहे तें सर्व महाविष्णूचे परम दिव्य पदच आहे, आणखीही असें म्हटले आहें कीं, यो वेदादौ स्वरः प्रोक्तो वेदान्तेच प्रतिष्ठितः । तस्य प्रकृतिलीनस्य यः परः स महेश्वरः आत्ममंत्रस्य हंसस्य परस्परसमन्वयात् ॥ योगेन गतकामानां भावना ब्रह्म चक्षते ॥ २ ॥ यांतील भावार्थ असा कीं, वेदाच्या आंभीं ज्या स्वराचे उच्चारण करतात;

आणि वेदाच्या अंतींही ज्याची स्थिति आहे, असा स्वर अर्थात् प्रणव, म्हणजे स्फुरद्रूप होणारा जो 'ओम्' असा ध्वनि, तो आपल्या मूळ परासंज्ञित अवस्थेंत लीन झाला असतां, जो असंग आणि सर्वोक्तृष्ट भाव अवशिष्ट असतो तोच परम ईश्वर होय. तोच आपला मुख्य आत्मा; प्रणव म्हणजे ओम् हा त्याचाच प्रतिपादक मंत्र आहे. अर्थात् त्यांच्यांतील वाच्यवाचक संबंधानें ते अभिन्न आहेत असा विचाररूप योग केला असतां उत्पन्न होणाऱ्या चरमवृत्तीच्या पर्यवसानभूमीलाच ब्रह्म असें म्हणतात. चिंतन करणाऱ्यानें येथें क्रमही लक्षांत ठेवावा. म्हणजे— जगत् हें अर्थरूप आहे. रूप हें शब्दात्मक आहे. शब्द वर्णरूप आहे. वर्ण प्रणवरूप आहे. प्रणव बिन्दुरूप आहे. बिन्दु नादस्वरूप आहे. नाद हा ब्रह्मध्यानाला आश्रयभूत जी कला (जीवरूप चित्कला), तत्स्वरूप आहे, आणि ती कला ब्रह्मरूप आहे. कांहीं असो. हा सर्व धारणाप्रकार प्रणवाचा आश्रय करून आहे. हा एकाक्षर महामंत्र आहे. त्याचा ऋषि परवक्ष्य, आणि देवता साक्षात् परमात्मा, छंद देवी गायत्री, हें लक्षांत ठेवून प्राणायाम, धारणा, ध्यान इत्यादि प्रकारांचे अनुष्ठान करावे. याची योजना सर्वत पाहिजे. किंवहुना अगदीं स्थूल रीतीनें काय करावे याविषयीं श्रीमद्विद्यारण्यांनी असें सांगितले आहे की, बुद्धतत्त्वेन धीदोषशूल्येनैकान्तवासिना । दीर्घं प्रणवमुन्चार्यं मनोराज्यं विजीयते ॥ म्हणजे अष्टांगयोगाच्या भरीस न लागतां असें करावे कीं, प्रथम सारासार-तत्त्वविचार मात्र झालेला असावा; बुद्धि निर्दोष असावी, म्हणजे आस्तिक्य, श्रद्धा, आदर हे शुद्धभाव असले पाहिजेत. इतके असून एकान्तस्थल असले पाहिजे. मग अशा स्थिरीत प्रणवाचा म्हणजे 'ॐ, ॐ, ॐ,' अशा प्रकारचा हा प्लुतस्वरानें संतत उच्चार मात्र करीत रहावे; म्हणजे मनोराज्य अर्थात् मनच जिंकले जातें; म्हणजे वृत्तिव्यापारशूल्य होऊन मुके होतें. आणि असें ज्यास घडेल, त्यास परमार्थांचे प्रथम एक वर्मच मिळाले असें आम्ही समजतों. टीप-कागद ज्याप्रमाणे शाईला शोषून घेत असतो, त्याप्रमाणे आम्हांस असें वाटते कीं—विषय, इंद्रिये, मन, इत्यादिकांस हा 'ॐ' असा उच्चार जणूं शोषूनच घेत असतो, किंवा त्यांचे आचमनच करीत असतो. कांहीं वेळ नुसता 'ॐ' 'ओम्' 'ओम्' असा उच्चार करीत बसले असतां आमच्या म्हणण्याचा अल्प तरी प्रत्यय येईल अशी आमची समजूत आहे. तेव्हां अशा अभिप्रायानें प्रणवाच्या केवल उच्चाराचाही महिमा किति आहे हें लक्षांत वागविले पाहिजे.

तथापि मनोराज्य जिंकण्यास केवल प्रणवाचाच दीर्घ उच्चार करावा असें जें सांगितले आहे, तें मात्र यत्नशील अशा संन्यासिजनांच्याच उद्देशानें सांगि-तले आहे. यावरून संसारासक्त अशा विषयी जनास तो मुख्यत्वेकरून नाहीं असें समजावें. चतुर्थाश्रमातिरिक्त अधिकांयांनी, देवताप्रतिपादक श्रौतस्मा-र्तादिक जे मंत्र किंवा केवल भगवन्नामसूरपमंत्र, यांचेच पारायण करावें, फलसिद्धींत भेद मुळीच नाहीं. हें जें प्रणवाचें, श्रौतस्मार्तमंत्रांचें किंवा केवल भगवन्नाममंत्राचें पारायण सांगितले आहे, यांतील अभिप्राय असा कीं,

नानुध्यायाद्वृन् शद्वान् वाचो विग्लापनं हि तत् ।

म्हणजे शास्त्राची अशी आज्ञा आहे कीं, अनेक निष्प्रयोजन शब्दांचें चितन व उच्चारणही करू नये; त्यापासून मनाचें व वाचेचे मर्दन होऊन त्यांना ग्लानि मात्र येईल, म्हणजे वृथा कंठशोष होऊन चित्तब्रमणही होणार आहे. तथापि परमार्थप्राप्तिविषयीं साधक, बहूर्थसारसूचक आणि अति अल्प असें एखादें स्वस्वसंप्रदायाचें घोतक लिंग, म्हणजे चिन्ह, अर्थात् कोणी एक मंत्र-नामादिलक्षण संकेत, श्रीगुरुपासून संपादित करून त्यावर लक्ष ठेवून त्याचा पर्यवसित अर्थ बुद्धींत खिळवून ठेवणे योग्य आहे. येथें प्रस्तुत संन्यस्ताच्या उद्देशानें ‘ॐ’ हें जें एकाक्षर उपदिष्ट आहे, त्यासारखा तर दुसरा कोण-ताही संकेत दिसत नाहीं; तोही पण असा कीं, ज्यापासून परब्रह्मात्मतत्त्वाची उपस्थिति होते, आणि या नामरूपात्मक प्रचण्ड जगताचेही सारभूत स्वरूप आणि बीजतत्त्व काय आहे, हेंही शोडक्यांतच समजुरीत येते, असा हा ओङ्कारस्वरूप एक संकेत आहे. तेव्हां ही याची योजना अगदीं योग्य व अत्यत रम्य आहे. आणि म्हणूनच श्रीकृष्ण भगवान् गीतेत असें सांगतात कीं,

प्रणवः सर्ववेदेषु ।

म्हणजे वेदोपलक्षित सकल वाङ्मयाच्या शब्दार्थस्फुरणांत बीजतत्त्वभूत जो प्रणव, तो भी आहे. म्हणजे परमेश्वराचें परमैश्वर्य घोतित करण्यासारखे त्या प्रणवांत कांहीं तरी ईश्वराच्या महत्त्वाप्रमाणे महत्त्वच आहे; आणि तें काय आहे हें आम्ही बहुवार सांगत आलेच आहें. तथापि पुनः यावि-षयीं आणखी कांहीं बोलावयाचें आहे. म्हणजे आम्हीं पूर्वीं वाणीच्या उत्पत्तिविषयीं सांगताना असें म्हटले आहे कीं, जीवात्म्याच्या अंतःकरणांत विषयरूप अर्थाविषयीं वासना प्रदीप झाली असतां, त्या जीवात्म्यास हृदयांतील वासनात्मक स्वाभिप्राय ध्वनिशब्दादिकांनी स्पष्ट करून दाखविण्याची इच्छा

प्रकट होते, त्या इच्छेच्या प्रभावानें बुद्धीकङ्गन मनोरूपतत्त्व प्रेरित होऊन तें शरीरस्थित ऊपरूप अभीला उत्तेजित करतें; अनंतर तो अभि प्राणसंज्ञित वायूस क्षुब्ध करतो; आणि मग तो प्राण घोषयुक्त होतो. अर्थात् उरःप्रदेशांत त्या सघोष प्राणाचें प्रथम स्वरूप मनोवृत्तिविशिष्ट असल्यामुळे अणुमात्रच असतें; तेंच त्याचें स्वरूप मन्द्रस्वरात्मक होऊन पुढे कण्ठप्रदेशांत द्विगुणित, आणि जिह्वाग्रस्थानीं त्रिगुणित, इत्यादि प्रमाणाचें होत असतें, अशा आशयाचा आम्हीं केलेला उल्लेख स्मरत असेलच. सारांश वाणीच्या उत्पत्तीचें असें हें साधारण स्वरूप आहे. ही वाणीच वैदिक आणि संस्कृत-प्राकृतादि लौकिक वाङ्मयांत नानारूपांनी खेळत आहे. आणि अशा हा वैदिक-लौकिक वाङ्मयांत एक प्रणवच तत्त्वभूत आणि बीजभूत आहे. अर्थात्

आत्मन आकाशः संभूतः । अभिमीळे । सर्वे खलिवदं ब्रह्म ।

अहं ब्रह्मास्मि । नेह नानास्ति किंचन । अयमात्मा ब्रह्म ।

इत्यादिस्वरूप त्रिकाण्डात्मक अनंत वेदराशीतही प्रणवावांचून कांहींच सार नाहीं. म्हणून वेदांचेंही साधन्त तत्त्व ‘ओम्’ म्हणजे प्रणवच आहे. तात्पर्य, प्रणवच सकलवेदगर्भ आहे; किंवा मूळचा वेद ‘ओम्’ एवढाच आहे. आतां या प्रणवात्मक वेदाच्या स्वरूपाविषयीं असें सांगावयाचें आहे कीं, आपल्या हृदयगुहेमध्ये सिद्ध असणारे असें जें सूक्ष्म ब्रह्मसंज्ञित गगन आहे, तत्संबंधी सर्वावभासक, आणि ज्याचा कधीही लोप होत नाहीं असें जें चैतन्यरूप तेज आहे, तेंच वेदांचे प्रथम स्वरूप होय. तेंच पुढे अभि, आदित्य, प्राण, इत्यादिकांच्या रूपांने प्रकट होत असतें; किंवा अग्न्यादिस्वरूपांने जें हें बाब्य पदार्थभासक म्हणून प्रसिद्ध तेजोरूप तत्त्व आहे, तेंच त्वदयगुहेच्या आंत असणाऱ्या चिदाकाशाच्या स्फुरणरूपांने वेदांचे प्राथमिक स्वरूप आहे. हेंच चिदाकाशस्फुरण ओङ्कारस्वरूप झालें आहे. म्हणजे ‘ओम्’ असें जें प्रसिद्ध अक्षर आहे तें हृदयगुहेतील चिदाकाशाचे रूपांतरच जाणावें. म्हणजे हेंच चिदाकाशस्फुरण ‘ओम्’ अशा अक्षरस्वरूप वेदांचे बीजात्मक आद्यावस्थारूप होऊन राहिलेले असतें. पुढे तेंच अंकुरतुल्य आंतरनादरूप प्रणवाकार होऊन अनंतर उच्छ्वाससदृश दीर्घ स्वरेकरून उच्चारस्थानास येऊन अक्षररूप होऊन राहते. यावरून अभिव्यक्त झालेले प्रणवरूप ब्रह्मचैतन्यच मूल-वेदस्वरूप होय. हें ब्रह्मचैतन्य प्रणवमात्राकार झालें असतां, म्हणजे कोष्ठगत प्राण, घोषयुक्त तसाच सहकारी आणि सकार-हकार-बीजसंपन्न असा झाला असतां, तें अधिक प्रसृत होऊं लागते.

त्याचा प्रकार असा कीं, प्रथमतः तें ब्रह्मचैतन्यात्मक तेजोरूपतत्त्व, घोषयुक्त प्राणवायुकद्दून उत्तेजित होणाऱ्या मूलाधारावरील स्फुरणारूप चैतन्याकार अभीच्या रूपानें व्यक्त होत्सातें त्याचे वायुरूप आणि अभिरूप उपाधींचा संबंधरूप निमित्त पावून प्रथम नादमाल अशा प्रणवरूपेकरून प्रकट होत असतें. पुढे क्रमाक्रमानें हृदय, कण्ठ, ताळु, इत्यादिक स्थानींतें प्रमृत होऊन नानार्वणरूप होऊन अनंत वैदिक व लौकिक भाषाकार होत असतें. आकाशांत वारा वाहूं लागला असतां धूर जसा एखाद्या वृक्षाच्या शाखाप्रशाखांनी फांकत जातो, तसें हें ब्रह्मात्मसंज्ञित तेजोरूप तत्त्व किंवा चैतन्यात्मक ज्योतिच अनेक वैदिक आणि लौकिक भाषांच्या रूपानें प्रसार पावत जातें; परंतु मिठाचा खडा पाण्यांत टाकला तरी त्याच्या क्षारस्वभावाचा नाश होत नाही, अर्थात् तें उपाधिभूत जल दूर झालें असतां त्या मिठास त्याची पूर्वावस्था म्हणजे पिण्डात्मता किंवा घनरूपता सिद्धच आहे. त्याप्रमाणे प्रणवात्मक वैदिक आणि लौकिक वाङ्मयाकार ब्रह्मचैतन्यही, मन, प्राण, शरीर, अभि, इत्यादिक उपाधि दूर झाले असतां आपल्या स्वकीय मूलस्वरूपेकरून अवाशीष्ट राहत असतें, म्हणजे चिद्घनावस्था सिद्ध होते. वेदास अनित्यता न मानण्यांतील हेच वर्म आहे. एतावता सर्वे वाङ्मयांचे मूळ ‘ओम्’ म्हणजे प्रणवच आहे; आणि हा प्रणवच किंवा ओङ्कारच वेदाचें मूळ स्वरूप आहे. तो ‘ओम्’ असा प्रणवध्वनि जीवंत असणाऱ्या आपल्या प्राणापानरूप उच्छ्वास-निश्चाससंज्ञित वायुच्या संचरणांत उमटत आहे हें लक्ष देऊन पाहणाराच्या बुद्धीस भावित होण्यासारखें आहे. यावरून ध्वनिशब्दादिक, हा आकाशाचा जरी गुण आहे तरी त्या गुणाच्या व्यक्ततेसाठी वायूची आवश्यकता आहे; त्यांतही आणखी असें लक्षांत ठेविले पाहिजे की, जर ध्वनिशब्दादिकाच्या व्यक्ततेकरितां वायूची आवश्यकता आहे, आणि तो वायुही जर उच्छ्वास-निश्चासरूपानें संचरत असणाऱ्या प्राणापानस्वरूपाचा आहे, तर त्यांचा संयोगही असला पाहिजे. म्हणजे ते परस्परांत क्रियाप्रतिक्रियाकारी असल्यामुळे त्यांच्यांत संघर्षण आहे, यामुळे त्यांत वैश्वानर म्हणजे अभिही प्रकट होणारच; आणि तो असतोच हें आपल्या शरीरगत ऊर्म्यावरून ध्यानांत येण्यासारखें आहे. सारांश ध्वनिशब्दादिकभाव स्पष्ट उमटण्यास आकाश, वायु आणि अभि या तीन भूतांची सामग्री सिद्ध असली पाहिजे; त्यांत आकाश हें उपादानकारणरूप आहे, आणि वायु व

अभिहे सहकारिकारणरूप आहेत. अर्थात् प्राधान्येकरून आकाश, वायु आणि अभिअशा भूतत्रयाचा जो सन्धिपात तोच हा ध्वनिशब्दादिकाचा अवतार होय; आणि तो प्रथमतः ‘ओम्’ असा एवढाच आहे. याचा प्रत्यय जन्मापासून मरण येईपर्यंत केवळांही पाहून ध्यावा; पण हा ओडकारस्वरूप उद्गार आपण स्वतः बुद्धिपुरःसर करतो असें कोणाच्यानेही म्हणवणार नाही. अर्थात् ही सर्व भगवद्योजनाच आहे.

आतां ह्या मूळ ध्वनिस्वरूप ओडकाराचा उमट होण्यापूर्वी, म्हणजे वायु आणि अभिउद्घूत होण्याच्यापूर्वी तो ओडकारध्वनि कसा काय असतो, हें पाहणें असल्यास तो आपल्या समवायि किंवा मुख्य कारणरूप अवकाशात्मक आकाशांत अत्यंत तदाकारच असतो, असें समजावें. वरें असाच तो असतो हें पाहिलें तरी कोणी? असें कोणी विचारील तर ‘आत्मन आकाशः संभूतः’ म्हणजे हें भूताकाश ज्याच्यापासून उत्पन्न झालें त्या परमात्म्यानेच हें पाहिलें; त्यानें एवढेच पाहिलें असें नाही, तर सर्वच सृष्टव्य वस्तुमात्रास पाहिले असें ‘तदैक्षत’ या श्रौतवचनावरून चांगले सिद्ध होत आहे. आतां हें जें त्या परमात्म्यानें केलेले ईक्षण आहे, तें त्या सचिदानन्दस्वरूप परब्रह्मात्म्याच्या अंगचे चित्प्रकाशस्फुरणच होय. तें प्रथम एकरस घनीभूत असें असतांना उन्मेषसमर्यांघपळते; अर्थात् अवकाशरूपानें आसमंतात् विकासाप्रत पावते. म्हणून तोच चित्प्रकाश आकाशसंज्ञित होतो. तसेच ह्या त्याच्या विकृत स्वरूपान्तरामुळे त्याच चित्प्रकाशास भूताकाश असेही म्हणतात; आणि तें भूताकाश ज्या आपल्या मूळच्या चित्प्रकाशावर विकासाप्रत पावते, त्याला चिदाकाश असेही म्हणण्याचा परिपाठ आहे. इतावता ओडकाररूप मूलशब्दध्वनीचे स्वरूप भूताकाशाचे द्वारा चिदाकाशरूप किंवा स्फुरद्रूपचित्प्रकाशमात्रच आहे. ‘ओम्’ हेंच सकल वाड्मयांतील ब्रह्म आहे म्हणून त्यास एकाक्षर ब्रह्म असेच म्हणतात.

यासच कोणी हिरण्यगर्भ असेही म्हणतात, आणि असें म्हटले असतां यांत अयुक्त किंवा विरुद्ध असें कांहीच नाही. कारण, लोकप्रसिद्ध त्या हिरण्यगर्भाचे स्वरूप तरी काय आहे हें आपल्या पिण्डांत विवेकदृष्टीनें पाहिलें तर, केवळ स्फुरणलक्षण असें अंतःकरणमात्र तो आहे; पण स्फुरण म्हणजे प्रकाश आणि गति, अर्थात् तेज आणि वायु हीं दोन भूते तर स्पष्टच आहेत; आणि गतिलक्षण वायुतत्वास्तव त्याचे अधिष्ठानभूत अवकाशात्मक

आकाशही त्यांत अध्याहृत सिद्ध आहेच. तेव्हां अंतःकरण म्हणजे आकाश, वायु आणि तेज असेहें भूततयच सिद्ध होतें, आणि 'ओम्' या मूळच्या शब्द-ध्वनिमध्ये तर या भूततयाच्या सञ्चिपतावांचून दुसरें कांहीच नाहीं, हें आम्हीं पूर्वीं सांगितलेच आहें. तेव्हां ओड्काररूप एकाक्षरी शब्दब्रह्मास हिरण्यगर्भ असें जें म्हणतात तें युक्तच आहे. ओड्काररूप शब्दगर्भात जसा सच्चिदानंदरूप अर्थ सांठविला आहे, तसा हिरण्यगर्भ म्हणजे अशी एक वस्तु कीं, जिच्या पोटांत हिरण्य म्हणजे सुवर्ण अर्थात् सुंदर आणि उज्ज्वल कांति-युक्त असें आनंदरंगरूप परब्रह्मच भरले आहे. तेव्हां हा प्रणवात्मक मूळ वेद म्हणजे ईश्वरचैतन्याचा विस्तारच केवळ होय. उच्चारमात्र केला पुरै, कीं लागलेच, हा प्रणवरूपी वेद सर्व शरीरास म्हणजे सर्व जगतास विद्योतित करतो किंवा प्रकाशित करतो; म्हणून त्या मूळवेदात्मक प्रणवास वैद्युत असेही म्हणतात.

आतां ज्या अर्थीं वृत्तपिण्डाप्रमाणे घनीभूत वेदराशिमय हा प्रणवच ब्रह्माख्य चिज्ज्योतिःस्वरूप आहे त्या अर्थी 'उँ' असें म्हणून परब्रह्मात्मवस्तुची उपासना करावी. मूळवेदात्मक हा प्रणव घनीभूत सकल शब्दसमूहाकार आहे, आणि साक्षात् परब्रह्मात्मवस्तु तर सकल अर्थसमूहाकार होय. आतां उच्छ्वासनिश्चासगत ओड्काररूप शब्दध्वनि जसा भगवदुच्चरित आहे, तसा 'अभिमिळे' इत्यादिस्वरूप सकल मंत्रब्राह्मणात्मक पारिभाषिक वेदराशिही ईश्वरोच्चरितच आहे. त्यांत भेद इतकाच कीं. ओड्काररूप मूळ वेद सर्वानाच साधारण्येकरून परमेश्वरोच्चरित असा अर्पित झाला आहे. पण मंत्रब्राह्मणात्मक वेदराशी ईश्वरोच्चरित होऊन ऋषींच्या द्वारा प्रकट होत असतो. म्हणजे तशा वेदमंत्रादिकांचे श्रवण किंवा दर्शन ज्यांना घडतें, त्यांस ऋषी असें म्हणतात. ते ऋषी, श्रुत किंवा दृष्ट झालेल्या मंत्राक्षरानुपूर्वीचा अनुवाद स्वस्वमुखानें करून त्या त्या मंत्राची सिद्ध करतात; आणि त्या मंत्रावर आपापला द्रष्टृत्वरूप अधिकारविशेषाचा हक्कही स्थापित करतात. परंतु ते मंत्रद्रष्टे ऋषी आपल्यास त्या त्या मंत्राचे कर्ते असें कधींही म्हणवू शकत नाहींत. सारांश, मंत्रब्राह्मणात्मक सकल वेदराशीचा कर्ता मूर्तिमंत आकारसंपन्न असा कोणीही पुरुष नाहीं. आतां अशा वेदाक्षरांचे दर्शन किंवा श्रवण ज्या कोणा ऋषीस होत असतें, तो ऋषी प्रथम आपले समाधान कशानें होईल? आपल्यास तत्त्वार्थबोध कसा मिळेल? कोणाकडे जाऊन कांहीं विचारावें असा निश्चय तर होत नाहीं, तथापि ईश्वर सर्वज्ञ आणि सर्वान्तर्यामी

असा आहे, तेव्हां तो माझ्याजवळ आहे, तोच माझें समाधान करील असें मनांत निश्चित करून तो ईश्वरचित्तनपरायण होऊन पश्यन्तीवाणीच्या द्वारा ध्यानावस्थ झाला असतां ईश्वरकृपेने एखाचा मंत्राचा किंवा ईश्वरीय शब्द-वाक्यादिकांचा मनोमय कोशाचे द्वारा द्रष्टा किंवा श्रोता होत असतो. उदाहरणार्थ विश्वामित्रादिक क्रृषि गायत्र्यादि मंत्रांचे द्रष्टे झाले आहेत. कदाचित् असेही घडतें कीं, ध्यानावस्थ असतांना किंवा ध्यास लागून सुषुप्तीच्या द्वारें स्वपदशेंत असतांना कोणी सत्पुरुष येऊन कांहीं उपदेश करतात आणि अंतर्धान पावतात. ह्या स्थिरींत बावाजीचैतन्यानें श्रीतुकारामास मंत्रोपदेश केला आहे. असे हे मंत्रादिकांचे उपदेष्टे ईश्वराज्ञेने त्या मंत्रांचे प्रवर्तक मात्र ठऱतात म्हणून ते आचार्यसंज्ञित होतात, परंतु ते कांहीं त्या मंत्राचे कर्ते असें ठरत नाहींत. पण हें आमचें निरूपण ‘वेद हे मनुप्यकृतिच आहेत’ असें व्यर्थ बडबडणाऱ्या बहिरुखांस मानवणार नाहीं, असो.

हे सर्व वेद ‘यस्य निश्चासितम्’ म्हणजे ज्या परमेश्वराचे उच्छ्वास-निश्चासात्मकच आहेत, म्हणजे प्रणवमात्रच आणि अनायासेंकरून सहजोत्पन्न असेच आहेत. अहो, फार काय सांगावें! जेथें प्रणवप्रकाश नाहीं, तेथें प्राण किंवा जीवित नाहीं असेच समजावें. म्हणून देवतादिकांच्या जड मूर्तींची जी प्राणप्रतिष्ठा कर्तव्य असते, ती ह्या प्रणवाच्य आद्य बीजोच्चाराच्या संस्कारावांचून होतच नाहीं; आणि शेवटीं पंधरा वेळ केवळ प्रणवाच्या उच्चारेंकरून त्या देवता प्राणेन्द्रियगणयुक्त होऊन पूज्य होतात. यावरून मूलवेदस्वरूप प्रणवाची शक्ति आणि महती किति आहे हें कर्से सांगतां येईल! हीच प्रणवगतशक्ति वाढूमयाच्या द्वारा तदीय अर्थाची सिद्धि करणारी आहे. म्हणूनच मंत्रोच्चारपूर्वक कलेले यजनभजनपूजनादिक त्या पूज्य देवतांस, पितरांस अथवा साक्षात् परमेश्वरास पावतें; आणि ते प्रसन्न होतात. एतावता ‘प्रणवः सर्ववेदेषु’ असें जें श्रीकृष्णानीं म्हटलें आहे याचा विचार पुण्यकळच आहे. आम्हांस एका दृष्टीने असें म्हणावेंसे वाटतें कीं, ज्यास ईश्वराचे गुण-कर्मकौशल पहावें अशी इच्छा होईल, त्यानें नामरूपात्मक त्रिगुणमय हा जगदाकार प्रणवच अंतर्बाद्य शुद्ध दृष्टीने पहावा, म्हणजे जी ज्याची कांहीं कृति असते; ती त्याची संज्ञा म्हणजे नाम होत असते; आणि ती त्याच्या लक्षणाची घटकावयवही होत असते. अर्थात् ती त्याची कृति त्याच्याविषयीं स्मरण देणारी होऊन बसते. एखादें सुरेखसें चित्र आपण पाहिले म्हणजे चटकन् आपण

असें विचारतों कीं, हें कोणी हो तयार केले ? तेव्हां अशा या विचारण्यावरून हेच सिद्ध होते कीं, ती चित्ररचना आपल्यास त्या चित्रकाराची ओळख किंवा त्याच्याविषयीचे स्मरण करवून देण्यास कारणीभूत असते. त्याप्रमाणे येथे प्रणवाचा म्हणजे ओळूकाराचा अर्थ जरी नामरूपात्मक जगत् असा एकापक्षी आहे; तरी असें हें विचित्र आणि असंभव्य जगद्रूप चित्र पाहिले म्हणजे हें कोणी निर्भिले? हें कशाचे बनले ? एतद्विषयीचा बोध किंवा स्मरण करवून देण्यास, निदान जिज्ञासा तरी उत्पन्न करविण्यास निःसंशय एक परम कारणीभूत हा नामरूपात्मक जगदाकार प्रणवच आहे. तेव्हां हा प्रणव सर्वेश्वराच्या गुणकर्माचे एक प्रदर्शनच होय; किंवा हा प्रणव त्याचा दर्शक असा एक निर्देशच आहे; अकार-उकार-मकार-रूप हा प्रणव म्हणजे ब्रह्मादिक तीन प्रमुख देव, आहवनीयादिक यज्ञीय तीन अग्नि, ऋग्वेदादिक तीन मुख्य वेद, तीन लोक, तीन गुण, असें अनेक प्रकारे त्याविषयीं वर्णनही आहे. किंवा हा प्रणव त्या निराकार, निर्गुण व निराभास अशा परमात्मस्वरूपाचा एक सगुण आणि साभास असा मुंदर आकारच आहे, असें कांहीं जरी त्याविषयीं म्हटले तरी शोभणार आहे.

३० ब्रह्मणो महिमेस्यैवैतदाह ।

म्हणजे परब्रह्मात्मचित्तनास आलंबनभूत जो हा ओळूकार आहे तो त्या परब्रह्मात्मवस्तुचा केवळ एक महिमाच आहे; म्हणजे '३०' अशा रूपानें तें अव्यक्त व अचित्य परब्रह्मात्मवस्तुच साक्षात् आविर्भूत झाले आहे असेंच मला वाटते असे उपासकाच्या मुखानें वेदपुरुष बोलतात. आतां आमच्या वैदिक किंवा स्मार्त अशा सर्व किया, उपासना, ध्यान, मंत्रपारायण, जप इत्यादि कर्माच्या आरंभी '३०' असा उच्चार करावा, अशी आज्ञा आहे; यासंबंधानें वेदांत एके ठिकाणी अशी आस्त्यायिका आहे कीं, एकदा असुरांनी इंद्रनगराला वेढा दिला; तेव्हां देव भ्याले. या असुरांचा कोण घात करील अशा चिंतेत ते मग झाले होते. इतक्यांत त्यांना ब्रह्मदेवाचा ज्येष्ठ पुत ( हा आमचा ) प्रणव, भेटला. देव त्यास म्हणाले, "तुझ्या मुखाने ( द्वाराने ) आम्ही असुरांस जिंकू." तेव्हां प्रणवानें त्यांस असें विचारले कीं, 'मला बक्षीस काय द्याल ?' देव म्हणाले, "तुला जें इष्ट असेल तें माग " तेव्हां हा प्रणव असें बोलला कीं, 'मला उच्चारल्यावांचून ब्राह्मण वेदोच्चार न करोत, जर करतील तर तें वेदाध्ययनच नव्हे, म्हणजे निष्फल होवो.'

असा हा वर या प्रणवानें प्रार्थिला असतां देवांनीं “तथास्तु” असें म्हटले. प्रणवाचा प्रथम उच्चार करण्यासंबंधानें अशी ही आख्यायिका आहे; आणि त्याप्रमाणे तसा तो उच्चारण्यांतही प्रायः येत असतो. पण त्याचा उच्चार करावा अशी जी आज्ञा आहे, ती अत्यंत साभिप्राय आहे, आणि त्या प्रणवाच्या उच्चारांत तर फारच तत्त्व आहे, म्हणजे कर्तव्याची निर्विघ्न समाप्ति व्हावी म्हणून आदिमध्यान्ती मंगलाचरण करावे असा अनादिशास्त्रविहित संप्रदाय आहे; अर्धात् ओडकार हा मंगलार्थक आहेच; म्हणून ‘ॐ’ असा हा मांगल्यकारक शब्दप्रयोग आरंभी उचितच ठरला. उपासक लोकांच्या दृष्टीने ‘मंगलायतनं हरिः’ म्हणजे सकल कल्याणाचे एक निधानभूत आणि सकलदुरित-भयदुःखमोहादिस्वरूप विघ्नलक्षण सकल अनिष्ट अमंगलाचा हरणकर्ता असा परमेश्वरच आहे; म्हणून ‘हरिः’ या शब्दाचाही प्रयोग पूर्वी जोडून पुढे ‘ॐ’ म्हणजे ‘हरिः ॐ’ असा शब्दप्रयोग करण्यांत येत असतो; यांतही कांहीं वावगें नाहीं, तरी प्रणव हा सर्वत्र आहेच. सारांश प्रणवानेंच आरंभ ठरतो. प्रणवानें आरंभण आणि मांगल्य घोतित होतें अशी प्रसिद्धि आहे. ओडकारशाथ शब्दश्च द्वावेतौ ब्रह्मणः पुराकण्ठं भित्त्वा विनिर्यातौ तस्मान्मांगलिकातुभौ म्हणजे पूर्वी सृष्टीच्या आरंभीं ब्रह्मदेवाच्या कंठाचा विकास होऊन ‘ॐ’ आणि ‘अथ’ असे दोन शब्द उच्चारित झाले, म्हणून ते दोन्ही मांगलिक मानले जातात; त्या दोहोंतही ‘ॐ’ हाच प्रथमशब्द आहे. म्हणजे ‘अथ’ हा शब्द जरी मंगलार्थक आहे तरी त्याचाही मंगलकारी ‘ॐ’ म्हणजे प्रणवच आहे असे त्या प्रणवाच्या प्रथम पाठावरून ध्वनित होत आहे; यासंबंधाने अर्थवैष्वेदाच्या गोपथ-ब्राह्मणांत पूर्वभागाच्या प्रथम प्रपाठकामध्यें सोऽत्राव्या कंडिकेत असा मजकूर आहे कीं, परमेश्वराने स्वनाभिकमलीं ब्रह्मदेवास निर्माण केले. तेव्हां ब्रह्मदेवास अशी चिंता उत्पन्न झाली कीं, कोणत्या एका अक्षरानें आपल्यास सर्व काम, लोक, देव, वेद, यज्ञ, शब्द, भूते इत्यादिकांचा अनुभव येईल? तेव्हां ब्रह्मचर्यानें राहून तप आचरण करावें असे त्यास वाटले, आणि त्यानें तें केले. तेव्हां त्यास “ॐ” या अक्षराचे दर्शन झाले. तें द्विर्वर्ण असून चतुर्मात्रात्मक, सर्वविभु इत्यादि रूपानें तें त्यास भासले. ही एकाक्षरीक्रृत्या ब्रह्मदेवास तपाच्या शेवटीं गोचर झाली. त्रिरात्र उपोषण करून, पूर्वाभिमुख होऊन, मौन धरून, दर्भासनावर बसून, जो ब्राह्मण सहस्रेण्ठा या अक्षराचे आर्वतन करील त्याचे सर्व मनोरथ सिद्ध होतील. सर्वांचे सर्वपण हा

एकाक्षररूप प्रणवच आहे. असो; हा एक मंगलार्थाचा प्रकार ठरला. पण आमचा हा प्रणवप्रकाश अगदीं प्रथमपासून येथपर्यंत आस्थापूर्वक जर वाचण्यांत येईल तर सर्वांरभीं प्रणवोच्चारच कां असावा हें चांगले सविस्तर स्पष्ट कळून आल्यावांचून राहणार नाही. तात्पर्य प्रणवांत नाहीं असें काय आहे? किंवा ज्यांत प्रणव नाहीं असें तरी काय आहे? ही त्याची आम्ही स्तुति करतों असें जो मानील, तो अधमाधम आहे असें आम्ही मानूं; त्याच्या नुसत्या स्वरूपाचाही उलेख करण्यास आम्हांजवळ पुरे इतकी मति नाहीं; म्हणून वेदपुरुषही शिणले आणि शेवटी असें म्हणाले कीं,

सर्वे वेदा यत्पदमामनन्ति तपांसि सर्वाणि च यद्गदन्ति ।  
यदिच्छन्तो ब्रह्मचर्यं चरन्ति तच्चे पदं संग्रहेण ब्रविम्योमित्येतत् ।

एतद्येवाक्षरं ज्ञात्वा यो यदिच्छति तस्य तत् ।

म्हणजे सकल वेदवेदान्त, तात्पर्यकरून ज्या पदाचें प्रतिपादन करतात; सकल तपःकर्मादिकेंही ज्या पदाचे स्वपर्यवसानत्वेकरून अंकित आहेत, असें त्यांचीं तीच ध्वनित करतात; आणि ज्या पदाच्या अभिलाषानें श्रीगुरु-गृहीं मरणपर्यंत ब्रह्मचर्यव्रताचें आचरण करावें लागेते, तें पद मी तुला सांगतों, पण संग्रहानें म्हणजे संक्षिप्त रीतीनें सांगतों, विस्तारेकरून मला सांगवत नाहीं, तें पद 'ॐ' हेंच होय, असें आचार्यमुखानें वेदपुरुष बोलतात. या एका अक्षरस्वरूप पदाचें ध्यान, ज्ञान, ज्यास लाभेल, त्यास जें पाहिजे असेल तें मिळेल. तें त्याच्या अंकित आहे असेही ते वेदपुरुष सुचवितात. सारांश, प्रणव म्हणजे ब्रह्म, प्रणव म्हणजे निजात्मतत्त्व, प्रणव म्हणजे जगजीवन-कला, प्रणव म्हणजे हें जगत्, प्रणव म्हणजे शक्ति, प्रणव म्हणजे सर्व कांहीं होय.

अहमादिश्च मध्यं च भूतानामंत एव च । सर्गाणामादिरंतश्च मध्यं चैवाहमर्जुन ।

सर्वस्य प्रणवो ह्यादिर्मध्यमन्तस्तथैव च ॥

म्हणजे पाहिल्या दोन श्लोकार्धांत एकार्थत्वेकरून भगवान् श्रीकृष्ण असें सांगतात कीं, सकल निर्माण होणाऱ्या वस्तुमात्राचा आदि, मध्य आणि अंतही मीच आहें, म्हणजे एक परमात्माच आहे. तसेच तिसऱ्या श्लोकार्धांत श्रीमद्भौदपादाचार्य असें सांगतात कीं, सर्वांचा आदि, मध्य, आणि अंत हा प्रणवच आहे. तेब्हां या उभयतांच्या वाक्यांची एकवाक्यता अशी लावली पाहिजे कीं, तो परमात्मा आणि तो प्रणव एकार्थरूपच आहे. आतां आदि, मध्य व अन्तही जर तोच आहे, तर आदि, मध्य, अन्त, हे शब्द.

व्यर्थच होत. कारण, मग तें परमात्मसंज्ञित किंवा प्रणवसंज्ञित असे एकरस-मात्र कोणी एक आनिर्वचनीय वस्तुतत्त्वच आहे असे सिद्ध होते. यासाठी अतः सर्वात्मकस्तारः साक्षात्सर्वेश्वरः स्वयम्। सर्वव्यापिनमोङ्कारं मत्वा धीरो न शोचति म्हणजे हा प्रणव सर्वस्वरूप आणि एकरस असा आहे असे त्यांत सकलै-शर्य आहे; तो स्वयंप्रकाशसिद्ध आहे. तोच जीवाला दुस्तर संसारसागरांत तारक आहे; अशा या व्यापकस्वरूप ओङ्काराचे जो मनन करील आणि सम्यक् ज्ञान मिळवील तोच संसारदुःखबंधमुक्त होईल. कोठे कोठे अंगीकाराठी 'ॐ' या शब्दाचा प्रयोग करितात. यांतील तरी रहस्य हेच आहे की, जे अप्रिय आणि असार असते, त्याचा अंगीकार घडत नसतो. अर्थात् प्रिय आणि सारभूत असे जे असेल, तेच लोकांकडून अंगीकृत केले जाते. तथापि प्रियांत प्रिय आणि सारांत सार एक परमसुखसर्वस्वसुंदर आणि निरतिशयप्रेमास्पद असा ज्याचा त्याचा आत्माच असणार; तेव्हां त्यासच 'ॐ' हा गोड शब्द योजणे हेच मुख्य तात्पर्य आहे; आणि त्यास म्हणजे आत्म्यास जे प्रियत्वेकरून आणि सारयुक्तत्वेकरून अपेक्षित आणि संमत वाटत असते त्यासही 'ॐ' अशा शब्दानें अंगीकृत करतात; यावरून 'ॐ' म्हणजे प्रिय, सारभूत, सुखकर, असाच कोणी एक अर्थ होय. तसेच अनुज्ञा म्हणजे परवानगी, संमति अशा अर्थांही 'ॐ' ह्या शब्दाचा प्रयोग व्हावा असे आहे.

तद्वा एतदनुज्ञाश्वरम् । यद्धि किंचानुज्ञानाति ओमित्येव तदाह ।

यांतील तरी अभिप्राय हाच आहे की, जे हितकर, प्रशस्त आणि योग्य असे असते त्याचविषयीं संमति किंवा अनुज्ञा मिळत असते; अर्थात् एक मुख्य जो आत्मा तो तर सुखैकस्वरूप असल्यासुले निरतिशय प्रेमास्पदच आहे, म्हणून त्यास सर्वथा प्रतिवंघच नाहीं. अर्थात् तो संमत किंवा अनुज्ञात आहे, म्हणजे तो नित्य-निरंतर आदरास मुख्यत्वेकरून पात्र आहे; तेव्हां 'ओम्' अशा शब्दानें आत्म्याचा नित्य अत्यंतनिर्वैतुक असा सादर अंगीकार ध्वनित होतो, आणि दुसरा तदनुकूल हृदयंगम असा जो अनर्थरहित अवश्योपेक्षित अर्थ तोही आदरास पात्रभूत होतो, म्हणून तोही 'ओम्' अशा शब्दानें सर्वसंमत, किंवा अनुज्ञात ठरणार. आतां या प्रकृत प्रणवोपासनेसंबंधानें इतकेच सांगावयाचे की, जर हा प्रकाशमान प्रणव, प्रिय आणि संमत, तसाच स्वीकारयोग्य असा आत्मभूत वाटत असेल तर आपल्या शुद्ध कल्याणार्थ असे झाले पाहिजे की,

ओमित्येवं ध्यायथ आत्मानं स्वस्ति वः पाराय तमसः परस्तात् ।

म्हणजे 'ओम् ओम् ओम्' अशा स्वतःसिद्ध स्फुरणरूपानें, ध्वनिरूपानें, निदान प्रकट स्पष्ट कण्ठरवानें, अथवा वैखरीच्या उच्चस्वरेकरून तरी तो सकलभेद-शून्य, एक, अखण्डाकार, असा सर्वात्मरूप किंवा आत्मसर्वस्वभूत हा प्रणव आपल्या स्वयंप्रकाशानें स्फुरत आहे, ध्वनित होत आहे, गुणगुणत आहे, 'ओ' देत आहे, आणि उच्च स्वरेकरून हांकाही मारीत आहे. तेव्हां त्याकडे लक्ष देऊ या; त्याच्याशी त्याच्या भाषेत म्हणजे ओङ्काररूपानें बोलून या, त्याच्या स्वरूपांत आपण आपले स्वरूप एकजीव करून या, आणि त्याच्या अनन्य अनुसंधानानें अनावृत प्रकाशरूप अचल जागृतिवर येऊन तदतिरिक्त अर्थभासाविषयी अत्यंत गाढ निद्रावस्थ होऊन राहू या. म्हणजे अज्ञानमहा-मोहांधकार-कामकर्म-दुःखसंबंधगंध-वर्जित असे ब्रह्मात्मस्वरूप जसेचे तसेच अकृतिमसिद्ध आपण असावयाचे तसेच आहोत असेच सिद्ध होईल, असा वेद-पुरुष जो आशीर्वाद देत आहेत, त्याचा निरतिशयप्रेमास्पद आणि सुखरूप अशा आत्मत्वाच्या उद्देशानें ओङ्कारोच्चारपूर्वक आपल्या हृत्कमलकोशांत संग्रहार्थ स्वीकार करून या.

आतां आपणा प्रत्येकास त्याच वेदपुरुषांनी शिकविल्याप्रमाणे त्या परब्रह्मा-त्मस्वरूप किंवा परमात्मस्वरूप अशा प्रणवतत्त्वास जी कांहीं आपण प्रार्थना कर्तव्य असते, ती अशी आहे की, 'हे! ओङ्कार प्रभो! तूंसकल-मनोरथपरिपूरक असा इन्द्र आहेस; तुला मी इन्द्र असे म्हणतो याचे कारण, तूंच इदंत्वेकरून म्हणजे 'हे अमुक' असे पुढे असण्याच्या रूपाने प्रतीतिगोचर सकलभावाभावांचा साक्षी आहेस. तूं वेदांचा म्हणजे शब्दार्थज्ञानांचा आत्मा म्हणून निरतिशयश्रेष्ठ आहेस. तूं सर्व चतुर्विध वाणीमध्ये व्यापक आहेस. विश्व हें तुझेच एक आश्र्यभूत रूप आहे. विश्वाला रूपवंत तूंच केलेस. वेदस्वरूप अमृतापासून म्हणजे वेदांतील अमृततुल्य मधुर अशा तारकरूप उपनिषद्द्विच्छेच्या द्वारा प्रतीतिस आलेला असा तूंच आहेस. तूं मजप्रत प्रसन्नान्तःकरण आणि समर्थ असा कर. हे देदीप्यमान ओङ्कारेश्वरा! तूं मला अजरामर करणाऱ्या ब्रह्मात्मैक्यज्ञानानें संपन्न कर. माझे शरीर सत्कियायोग्य असो. माझी जिव्हा अत्यंत मधुर आणि सत्य तसेच हितकर असे भाषण करो. मला दोन्ही कानांनी सारभूत आणि विपुल अर्थांचे श्रवण घडो. हे ओङ्कारा! तूं ब्रह्मकोश आहेस. म्हणजे कोश याचा अर्थ आच्छादन असा केल्यास, तो कोश आपल्या आच्छादनीयाच्या बाहेर राहतो, असे

सिद्ध होतें; पण आच्छादनीयपेक्षां तो व्यापक असावा लागतो. आणि कोश याचा अर्थ जर गमितभाग असा केला तर तो पदार्थाच्या आंतरस्थ असणार असें सिद्ध होतें. तेव्हां हे ओङ्कारा, तुं ब्रह्माचा कोश आहेस असें ऐकून ते दोन्ही अर्थ जर मनांत आणले तर तूंच वाहेर आणि तूंच आंत असें होणार, मग परब्रह्मात्मतत्त्व वेगळे तें काय असणार !

एतावता आंतरबाबाह्यभेदशून्य, केवल, शून्यत्व-द्वितीयत्व-निरपेक्ष, निर्धर्म, निष्प्रकारक आणि एकरस असेच कोणीएक वस्तुतत्त्व सिद्ध आहे असें ठरतें. आणि म्हणून घट, कुंभ, कलश इत्यादिक शब्द जसे एकमेकांस पर्याय आहेत म्हणजे ते शब्दमात्र भिन्न आहेत, त्यांत अर्थभेद मुळीच नाही. त्याप्रमाणे ब्रह्म, आत्मा, प्रणव, हे शब्दमात्र भिन्न आहेत; त्यांचा अर्थ अगदीं एकरसच आहे. हे ! ओङ्कारा ! तुं परमात्म्याचा कोश आहेस, म्हणजे तरवार प्राप्त होण्याचे आणि राहण्याचे स्थान जसें एक म्यान असें, त्याप्रमाणे तुझ्यांत परमात्मा राहतो, तुं परमेश्वरलिंग आहेस. कोश जसा एखाद्या वस्तूचा आच्छादक असतो, त्याप्रमाणे तुझी कृपा न होईल तर मंदबुद्धीला ब्रह्मात्मतत्त्व न दिसे, असें होण्यास त्याला आच्छादक तूंच मायारूप कोश आहेस; यास्तव तुं कृपा कर आणि माझें बुद्धिमान्य नष्ट होऊन मला अखण्ड ब्रह्मात्मैक्ययोग घडेल अशा रीतीने माझ्या श्रवणसंपादित ज्ञानाचे, स्मृतीचे आणि स्फूर्तीचे रक्षण कर. मला अन्नपानादिक दे. यज्ञार्थ दुग्धादिसाधनभूत गोप्रभृति पशुलक्षण वित्त दे. मला लक्ष्मी, कान्ति, आणि शोभा दे. लोकमण्डलांत मला यश दे, मला सर्वश्रेष्ठ आणि धनिकोत्तम असा कर. हे भगवन् ओङ्कारा ! तुझ्यांत मी प्रविष्ट होवो आणि माझ्यांत तूं प्रविष्ट हो; म्हणजे तुं आणि मी एकात्मक होऊं ! हे भगवन् तुझ्याविषयी मला लागणारे असदूपलक्षण पाप प्रक्षालित होवो, म्हणजे तुझ्याविषयी नास्तिक्य, आविश्वास, इत्यादि मानसिक दुर्विकार मला कधींही स्पर्श न करोत. हे जगद्रचक ओङ्कारा ! चोहोंकडून वाहत असणारी उद्देश जशीं एका निम्नस्थलींच येऊन मिळतात, त्याप्रमाणे ब्रह्मसंचार करणारे असे ब्रह्मचारी लोक सर्व दिशांतून नग्रभूत अशा मजकडेसच येवोत. हे भगवन् ओङ्कारा ! ज्याप्रमाणे मार्गपरिश्रमनिवारण करणारे एखादें विश्रांतिगृह समीप असावें, त्याप्रमाणे तुं माझें पापमूलक— संसारश्रमसंताप निवारक असें कोणी एक समीपस्थित विश्रांतिस्थानच आहेस. तर स्पष्टप्रतीति-गोचर होऊन तुं मला पाव, मला भेट दे. ब्रह्मकोशस्वरूप अशा तुझ्यामध्ये

मी प्रविष्ट होवो; आणि ब्रह्मकोशरूप असा तुंही ब्रह्मात्मभूत अशा माझ्यामध्यें प्रविष्ट हो. या योगानें हे विश्वरूप ओङ्कारा, तुं, ब्रह्म आणि मी असे त्रिविध शब्दार्थ परस्पर अनन्यात्मक होऊन नित्याद्वृत प्रेमरंगानें सर्वाभिलक्षित स्वानंदामृतरसाचें अनाद्यनन्त निर्विकारमधुर असें जीवन होऊन राहूं.

आतां येथून पुढे आमच्या प्रणवप्रकाशाचा प्रधानांगभूत आणि अत्यन्त तात्पर्यभूत असा थोडासा सरहस्य सिद्धान्तभाग सांगावा, असें आमच्या मनांत आहे; आणि म्हणूनच त्याला अनुकूल हे इल अशा रीतीनें पूर्वार्धाच्या अगदीं उपक्रमांत आम्हीं असें म्हटले आहें कीं, पूर्वीक्त अशुद्धलक्षण चिदाभाससंज्ञित प्रतिबिंबरूपी जीव, हा एखाच्या स्फुरिंगाप्रमाणे अत्यन्त अल्पमात्र झालासा दिसतो, आणि तोही आपल्यास तसा झालासा मानतो; परंतु हें सर्व अविचारमूलक कल्पनाकृत देहादिक उपाधीशीं तादात्म्यविषयक दृढ अमापासूनच संभवते. म्हणून तें वास्तविक किंवा तात्त्विक सत्यरूप नाहीं, अर्थात् तात्त्विक विचारानें तो देहादिक उपाधि आणि त्याचा तादात्म्यसंबंध निरस्त झाला असतां, हा जीव व्यापकच ठरतो. पण येथे आतां असा एक प्रश्न आहे कीं, हा जीव उपाधियोगानें अल्पमात्र म्हणजे परिच्छिन्न झाला, किंवा उपाधिसंबंधाचा निरास होण्यानें तो व्यापक म्हणजे केवळ ब्रह्मही ठरला, तरी यांत त्याच्या लाभहानीशीं किंवा सुखदुःखाशीं कांहीं प्रत्यक्ष संबंध आहे काय? यास उत्तर असें आहे कीं—होय, फारच मोठा निकट संबंध आहे, आणि तेवढ्यासाठीच तर ही सारी खटपट आहे. म्हणजे ब्रह्मादिमशकान्त सर्व जीवमात्राची अशी निरंतर इच्छा आहे कीं, आपण अखण्ड, भयवर्जित, असें सुखरूप असावे, आणि दुःखाच्या आभासाचा अल्पमात्रही आपणास कधीही आणि कोठेही स्पर्श न व्हावा. वरें मौज अशी कीं, श्वा जीवास तें सुख संपूर्ण असावे असें वाटते, आणि त्या सुखावांचून क्षणभरही त्यास राहतां येत नाहीं, इतके तर तें प्रेमास्पद आणि जीवनभूत आहे. आत्म्यासारेख अक्षय आणि निर्हेतुक परमप्रेमास्पद असें दुसरे कांहीच नाहीं, असें जें एक परम सिद्धान्ततत्त्व आहे, त्यांतील तरी खरा अभिप्राय हाच आहे कीं—

सुखमस्यात्मनो रूपं सर्वेहोपरतिस्तनूः । यो वै भूमा तत्सुखं नाल्पे सुखम् । म्हणजे सुख हें जीवाच्या या आत्म्याचें रूप आहे. अर्थातच जें सुख तेंच आत्मतत्त्व, जो आत्मा तोच सुखानंद. येथे 'आत्मा' या शब्दाचा अर्थ मात्र असा कीं, आम्हीं पूर्वी विम्बभूत शुद्ध असंग स्वयंप्रकाशात्मक साक्षिसंज्ञित

जो जीव म्हणून सांगितला आहें, तोच हा आत्मा होय. तेव्हां ज्या अशुद्ध-रूप प्रतिबिंबाकार, परप्रकाश, चिदाभाससंक्षित जीवास सुखरूपता असावी असे वाटत असर्ते, त्याने असे केले पाहिजे कीं, आपल्यास परिच्छेदक मन, बुद्धि, प्राण इत्यादिक प्रमुख आणि चंचल अशा उपाधिवर्गाचा संबंध सोङ्गन उपरमशील होऊन शुद्धविम्बात्मक साक्षिभूत ईश्वराच्या पदीं अनन्य होऊन राहिले पाहिजे, तरच त्यास त्याच्या संकोचक आणि दुःखैकफलक अशा उपाधीचा वियोग होऊन त्यास ठ्यापकत्व मिळेल, अर्थात् स्वात्मस्थित होऊन दुःखमय प्रपंचांतून मुक्त होत्साता तो सकलसुखरूपतेस पावेल.

जेणे एकेची अशेष, विसरे जीव। जयाचेनी झालेपणे, पांगुळा होइजे प्राणे। किंवहुना सोय, जीव आत्मयाची लाहे। तें मनोरथसंगें न होय, येरवीं सिद्धि गेलेची आहे। अशा रीतीने श्रीज्ञानेश्वरमहाराज सुखाची व्याख्या सांगत आहेत, तत्संबंधाने त्यांनी ज्या ओऱ्या सांगितल्या आहेत त्यांतील अत्यावश्यक मुख्य अंश तेवढा आम्हीं येथे घेतला आहे. त्यांतील भावार्थ असा कीं, जें एकच केवळ झाल्याने या जीवास सर्वाची विस्मृति होते, त्याचा प्राणही मंदगति होतो, फार काय सांगावे! या जीवास निजात्मतेच्या लाभाची सोय लागते; आणि जें, विचित्र मनोभ्रमण म्हणजे संकल्प-विकल्प-कल्पना-तरंगाकार मनोराज्य चालेले असतां स्पष्ट अनुभवास येतच नाहीं; एरवीं, जें सहज सिद्धच असर्ते, त्यास सुख असे म्हणावे. तेव्हां हें जें सुखाचे लक्षण किंवा स्वरूप सांगण्यांत आले आहे, त्यावरून या उपाधिवेष्टित दुःखी जीवास सुखरूपता मिळविण्यास काय केले पाहिजे, त्याची चांगलीच ओळख होणार आहे. सारांश, बुद्धीची भावना, अहंकाराची कर्तृत्वधारणा, मनाची कल्पना, वाचेची वल्गना, प्राणाची क्षोभना आणि देहतादात्म्यघटना, इत्यादिस्वरूप जी एक सतत मोठी अंतरांत घालमेल चाललेली असरे, ती क्षणभर जरी थांबेल तरी तेवढ्याने सुखाचा सुकाळ होईल; अन्यथा हा दुःखात्मक टुप्पकाळ कल्पकोटीनीही संपावयाचा नाहीं. कारण ‘चलं गुणवृत्तम्, कष्टं कर्म’ म्हणजे ते मायात्मक त्रिगुणही चलनशील आहेत आणि सामिमान सहेतुक कर्मही परमकष्टरूप आहे. मग अशा गुणकर्ममय चक्रव्यूहांत, शुद्ध, तात्त्विक, सहज, सारघन, अखण्ड भयादिप्रतिबंधशून्य, एकरस, असे मधुर सुखस्वास्थ्य कसे साधणार!! ! तेव्हां क्षणभर तरी सुखरूप होण्यास ती पूर्वोक्त घालमेल बंद करणे ही जी एक गुरुकिली आहे, हिचा उपयोग करून पहावा आणि सुखाकारता प्रतीतीस येते कीं नाहीं, हें स्वप्रत्ययाने ठरवावे.

सारांश, ‘तुझे आहे तुजपाशीं, परि तूं जागा चुकलासी’ या वचनाप्रमाणें गति झाली आहे. म्हणजे जीवास तर, समीपस्थ सुखरूपेची नैस-गिंक अत्यावश्यकता आहे; आणि ही पूर्वोक्त गुरुकिळी तर माहीत नाहीं, अशा ह्या अज्ञानानें याच्यांत ठाणे दिले आहे, मग तशा स्थिरीत याची याला जशी कल्पना उठेल, तशा रीतीने तो दुःखमात्रफलक अनेकविक्षेपाकार कर्मकष्ट-जालांत केवल सुखाच्या आशेवर आपल्यास अडकवून घेतो. काकतालीयन्यायानें कदाचित् स्वकल्पित विषयाच्या स्पर्शाचे निमित्तानें त्यास सुखाचा क्षणिक आभासही होतो, यामुळे कष्टमय प्रयत्नैकसिद्ध विषयच सुखदायक आहेत अशी याची समजूत होऊन राहते; आणि म्हणूनच सुखानिमित्तक-विषयवासनाविष्ट असा हा जीव जन्माऊनी अनंत कालपर्यंत त्या पूर्वोक्त घालमेलींतच असतो. परंतु वासनागृहीत कल्पितविषयाच्या ईषन्मात्र स्पर्शात्मक साक्षात्कारानें वास्तविक यास काय दिले हें याच्या लक्षांतच येत नाहीं. तथापि आम्ही याविषयी असें स्पष्ट सांगतों कीं, चिखलांत धोंडा टाकून नाकातोंडावर उडलेला चिखल धुवून टाकून शुद्ध होण्यांत जसें काहीं एक प्रसन्न सुखसमाधान मानावयाचें, तसाच प्रकार येथे आहे. म्हणजे चिखलाच्या राड्यांत धोंडा टाकून अंगावर चिखल उडवून घेणारा मूळचा सहज शुद्धच असतो, चिखल धुवून टाक-ण्यानें त्याची शुद्धता नवीन झाली असें मुळीच होत नाहीं. मात्र चिखलांत धोंडा टाकणे, अंगावर तो चिखल उडवून घेणे, आणि मग तो धुवून टाकीत वसणे, एवढी मध्यल्यामध्ये फुकटची मौर्यमूलक दगदग मात्र पडली.

हा सर्व प्रकार दार्ढीन्तीं योजला पाहिजे. म्हणजे जगांतील कोणत्याही ऐस्याचा नामरूपात्मक विषयाचा मुळीच काहीं संकल्पकल्पनांगंधाही नाहीं अशा वेळीं तर हा जीव शास्त्रदृष्टीने जसा सहज सुखस्वस्थरूप असावा असें इष्ट आहे तसा आयताच तो असतो; पण इतक्यांत याच्या दुर्दैवांने एखाद्या विषयाच्या कल्पनेची मनोमयकोशांत ईषन्मात्र चाहूल ध्वनित झाली, आणि ती विज्ञानमयकोशांत पश्यंतीरूप बुद्धीने आदरप्रेमपुरःसर भावित केली, की लगेच, या साहंकार जीवानें तिचा अंगीकार करावा; आणि मग याच्या मूर्ख समजुतीप्रमाणें त्या कल्पनामात्रस्वरूप सूक्ष्म विषयाची प्रत्यक्ष सिद्धि व्हावी म्हणून याच्या ठिकाणी ती पूर्वोक्त घालमेल मोठचा वेगानें सुरुं होते. यदाकदाचित् त्या कल्पित विषयाच्या सिद्धीचा केवळ आभास झाला किंवा साक्षात्काररूप स्पर्शमात्र मनोबुद्धीस झाला, तर तो आभास किंवा स्पर्शाचा धक्का

कर्तृत्वभाराकान्त आणि भावनाकल्पनामय अशा साहंकारमनोबुद्धीच्या सवेग गतीस मार्गे रेटतो, म्हणजे क्षुब्ध झालेल्या रजस्तमःप्रधान अंतर्गत घोरमूढ अवस्थेस किंवा त्या पूर्वोक्त घालमेलीस बंद करून मूळच्या शुद्धसत्त्वस्थ निजात्मरूप दैविक सुखाकारतेची आयती सहज असणारी स्पष्टता प्रतीतीला आणून देण्यास क्षणभर निमित्तमात्र तो होतो. तात्पर्य असें आहे की, हा जीव जसा मूळ सहजसुखस्वस्थ आयता होता, तसाच असतो. तेव्हां आतां वस्तुतः येथें कल्पनानामरूपाकार विषयानें अवतीर्ण होऊन केले काय? आणि दिले काय? याचा विचार केला तर पूर्वीच्या दृष्टान्तांतील निष्कारण दगदगीप्रमाणे, दुःसह घालमेलीवांचून कांहीच या विषयापासून निष्पत्र होत नाही असा निश्चित सिद्धान्त ठरतो. म्हणून अन्नमय, प्राणमय आणि मनोमय कोशांतील दुःखैकफलक रजोगुणात्मक विक्षेपमय सकल व्यापार सोडून मोहनिद्रात्मक तमोगुणानें आवृत न होतां हृदयगत पश्यंतीरूप विज्ञानमयकोशाचे द्वारा निर्विषयत्वेकरून आणि सावधानत्वेकरून तुरीयावस्थारूप शुद्धस्थिरसत्त्वास जागृत ठेवून तेथें व्यक्त असलेल्या ईश्वराभिन्न निजात्मस्वरूपभूत, सहज, मधुर आणि निरतिशयप्रेमात्पद अशा सुखानन्दरसाचें यथेच्छ प्राशन करीत असावें, हेच साधकाचें पारमार्थिक प्रथम कर्तव्य आहे. तथापि साधकावस्थापन्न आमच्या जीवाची ह्या पारमार्थिक आद्य कर्तव्याकडे वृद्ध आवेशानें निश्चित प्रवृत्ति होण्यास तत्त्वातत्त्वाचा सम्यक् परिचय त्यास झालाच पाहिजे. म्हणजे आंधळी भाक्ति, हेकड वैराग्य आणि कृशनीरस ज्ञान, अशी स्थिति असल्यास साधकाचें स्वरूप पूर्ण प्रसन्न होणार नाही. तेव्हां आतां तत्त्व आणि अतत्त्व म्हणून जें समजावें असें इष्ट आहे, याविषयीं सोपपत्तिक शास्त्रप्रत्ययसमार्थित असा निष्कर्षाचा रामबाण उल्लेख आहे की एतावदेव जिज्ञास्यं तत्त्वजिज्ञासुनात्मनः । अन्वयव्यतिरेकाभ्यां यत्स्यात्सर्वत्र सर्वदा ।

एतन्मतं समातिष्ठ परमेण समाधिना ॥ भवान्कल्पविकल्पेषु न विमुह्यति कर्हिचित् ।

आदावन्ते च यन्नास्ति वर्तमानेऽपि तत्त्वथा ॥

म्हणजे अन्वय आणि व्यतिरेक असे उभय मिळून एक प्रकारची कसोटी आहे. या कसोटीवर तत्त्व म्हणजे नित्याखण्ड-सदेकरसरूप-वस्तु, आणि अतत्त्व म्हणजे नित्यासदूप आभासमात्र अवस्तु, अशा या तत्त्वातत्त्वाची परीक्षा होते. अथवा तत्त्वाच्या आणि अतत्त्वाच्या स्वरूपांचा निश्चित बोध होतो. आणि त्यापासून ग्राह्य आणि त्याज्य यांचाही तत्काळ विचार सिद्ध होतो; अर्थात् ग्राह्य-

तत्त्वार्थाचा स्वीकार होतो, आणि त्याज्य अतत्त्वार्थाचा त्याग होऊं लागतो. यांतील तत्त्ववस्तूचे लक्षण आणि स्वरूप असें आहे की, जें सर्वत्र सर्वदा, पाहिजे त्या अंगानें स्पष्ट सिद्ध असते; म्हणजे ज्याला देश-काल-वस्तु-परिच्छेद नाहीत, किंवा ज्याला सजातीय-विजातीय-स्वगत-भेद नाहीत; तसेच जें सर्वांच्या आरंभी, मध्ये आणि अन्तीं असते; जें शून्य तर नव्हे, पण ज्यास आदिमध्यान्त नाहीत, त्यासच तत्त्ववस्तु म्हणून निश्चित करावे. आतां अतत्त्वरूप वस्तूचे लक्षण आणि स्वरूप असें आहे की, जें आदि म्हणजे पूर्वीं नसते, आणि अंतीं म्हणजे पश्चातही नसते, अर्थात् मध्ये म्हणजे वर्तमानकालीही जें नाहीच. म्हणून वर्तमानकालीं आभासमात्र व वाचारंभणमात्र तें असलेंसे ज्यास वाटतें, तो ब्रांत समजावा. सारांश, जें कालत्रयांत कधींही कांहीच नाहीं, त्यास अतत्त्ववस्तु किंवा केवल शून्य असें समजावें; असे. याप्रमाणे तत्त्वा-तत्त्वार्थी लक्षणे आणि स्वरूपे सांगितलीं, पण लक्ष्याचे ठिकाणी तीं ओळखून घेतां येतील अशा उदाहरणपुरःसर लक्ष्याचा परिचय झाला पाहिजे.

आपण येथे असें उदाहरण पहा कीं, आपल्यापुढे मृण्यय चित्ररूपसेना उभी आहे, किंवा तुद्धिबलाच्या खेळांतील तीं काष्ठमय मोहोरीं संमुख आहेत. यांतील तत्त्ववस्तु आणि अतत्त्ववस्तु काय आहे, हें पूर्वोक्त त्यांच्या लक्षण-ज्ञानानें पाहूं लागल्यास तेथे मृत्तिका किंवा काष्ठ मात्र तत्त्ववस्तु आहे; आणि राजा, प्रधान, गज, अश्व, इत्यादिक हे सर्व अतत्त्ववस्तुरूप आहेत. कारण, मृत्तिका आणि काष्ठ हीं तर राजप्रभृति सकल नामरूपाकारांत अन्वयानें सर्वथा सिद्ध आहेत; आणि त्यावांचूनही स्वयं निर्विशेष-स्वरूपानें आदि व अंतीं अबाधित सिद्ध आहेतच; म्हणून मृत्तिका आणि काष्ठ हीं उदाहरणापुरतीं तत्त्ववस्तुरूपच आहेत. पण ते राजादि-पदात्यन्त वाचारंभणमात्र-स्वरूप असे सकल पदार्थ पूर्वीं नसतातच, तसेच मोङ्गन फुटून गेल्यावरही ते नसतातच, आणि वर्तमानकालीं केवल शब्दमात्र असतात. म्हणजे वास्तवार्थत्वेकरून ते कांहीच नसतात. अर्थात् वर्तमानकालीं मृत्तिकाकाष्ठांचीं वास्तविक वर्तमानता म्हणजे विद्यमानता किंवा सत्ताच अधिष्ठानत्वेकरून अबाधितसिद्ध आहे; म्हणून सर्वथा 'मृत्तिकेत्येव सत्यम्' म्हणजे मृत्तिकाच त्रिकालीं सद्रूप अतएव तात्त्विकवस्तु आहे, असा हा शास्त्रसंमत दृष्टान्ताच्या संबंधीं शास्त्रीय निर्णय झाला. हा एकच दृष्टान्त पूर्ण ध्यानांत आणावा, म्हणजे विवक्षित दार्ढान्ताच्या स्वरूपांचे ज्ञान बुद्धींत दृढ बिंबेल.

आतां आम्ही एकदम असें सांगतों की, सकल जगत् शोधून पाहिले तर त्यांतील मर्म एवढेच दिसते कीं, कल्पना-नामरूप-भावनामात्रच तें आहे. किंवा अगदीं थोडक्यांत सांगावयाचें झाले तर वाचामात्रच हें जगत् आहे. अर्थात् वाणीचें स्वरूप उन्मेष-ध्वनि-नादोच्चारात्मक परा-पश्यंती-मध्यमा-वैखरी-संज्ञित मूलमायादि-स्थूलदेहात्मविषयपर्यन्त किंवा बन्धादिमोक्षान्त व्यापून आहे, असें हें वाचारंभणमात्रस्वरूप कार्यकारणात्मक सर्व जगत् आहे. पण हें आधीं नाहीं आणि अंतीं नाहीं, अर्थात् मध्ये वर्तमानकाळीं केवळ वाड्मात्र तें आहे, म्हणजे वास्तवार्थस्वरूप असें तें नाहीं. एतावता वाड्मौत्रैकस्वरूप, कार्यकारणात्मक सकल जगत् अतत्त्ववस्तु अथवा निःस्वरूप किंवा अत्यन्त शून्य ठरतें, अर्थात् अशा वाड्मात्र जगताचा शून्यभाव किंवा अत्यन्ताभाव, किंवा अजातभाव, ज्याच्या अलुसदृष्टीत सिद्ध होतो, तो मात्र सदा वर्तमान म्हणजे सन्मात्रस्वभाव अतएव तत्त्ववस्तुरूप असा ठरतो. ह्याच सञ्चिन्मात्र-स्वरूप अशा सर्वांगपरिपूर्ण अधिष्ठानभूमिकेच्या एका अंशाचे लेशमात्रावर हा जगन्मय व्यवहार अवलंबून आहे. पण आपल्या पिण्डांत विवेकदृष्टीने पहात राहिले तर विवक्षित आणि अवश्यबोद्धव्य अशा तत्त्वातत्त्वाची निवड अत्यन्त स्पष्ट होणार आहे, बोहेरील जगताच्या आडंबरांत शिरून समाधान होणार नाहीं. ईश्वरापासून ब्रह्माण्डाचे उत्पत्तिप्रलय कसे होत असतात याचा अनुभव आपल्या येथें पिण्डांतही निर्वाहापुरता मिळणार आहे. शास्त्रे आणि कधीं कवीं शास्त्रज्ञ लोक असें बोलत असतात कीं, जगत् ही ईश्वराची माया आहे, जगत् हें त्याचे मायामय एक क्रीडन आहे; आणि आपण स्वतः विचारदृष्टीने पाहिले तर पिण्डब्रह्माण्डांत कार्यकारणात्मक पांचभौतिकांवांचून कांहींच आढळून येत नाहीं. तेब्हां या सर्व गोष्टींचा आपल्यास यावत् शक्य प्रत्यय मिळाला पाहिजे, असें वाटत असेल तर, आपण क्षणभर अगदीं देवासारखे बसा, म्हणजे देव होऊन राहा; अर्थात् देव हा पदार्थ आपल्यास अत्यन्त परोक्ष आहे, म्हणजे वस्तुतः सत्यस्वरूप देव तर जगतास चोरून आहे. कारण, तो उदासीनपणाने सर्वांच्या दृष्टींचे आड होऊन, अर्थात् सर्वांच्या अगोदर स्वयंभू-सिद्ध आणि देदीप्यमान असा प्रकट राहून मायामय जगताची सृष्टचादि-प्रलयान्त ही सर्व धामधूम पहात असतो; परंतु प्रलयावांचून हें सर्व आपल्यास व्यर्थ आहे. केवळ शास्त्रांतील आनुमानिक प्रोक्षज्ञानावर असेरीस आपले समाधान टिकणार नाहीं. यास्तव जें प्रतीतीला मिळेल तेंच सर्वथा मानावें.

तेव्हां आतां आपण आपल्या पिण्डांत एकंदर प्रतीतिपूर्वक विचार केला तर तीनच प्रकारचे भाव प्रत्यक्ष गोचर होतात. याविषयीं श्रीसद्गुरुस्वरूप समर्थ-पदारूढ सर्वप्रसिद्ध रामदासस्वामी कृपालुपणानें शिष्यास असें सांगतात कीं, निश्चल चंचल आणि जड, पिंडी करावा निवाड, प्रत्ययवेगळें जाड, बोलणे नाहीं। म्हणजे ते तीन प्रकारचे भाव असे आहेत कीं, हा बाहेरून प्रतीतीस येणारा पंचभूतमिलित विकारस्वरूप जो दैह, हा एक केवल जडभाव आहे; तसेच, प्राण, मनोबुद्ध्यादिक, चेतना, स्फुरण, जाणीव, इत्यादिस्वरूप अंतरात्मसंज्ञित, हा दुसरा चंचल भाव आहे, आणि या चंचलाची प्रकटता आणि गुस्ता ज्याच्या पाठांत असते, तो अधिष्ठानात्मक तिसरा निश्चलभाव होय. मात्र निश्चलाचा स्वच्छ अनुभव होण्यास नवीन साधकाला जरा विलंब लागेल; तथापि मनाची कल्पना, बुद्धीची भावना, आणि प्राणाची क्षोभना थोडी बंद करून अर्थात् तूष्णी-भावपुरःसर केवलकुंभकावस्थेत क्षणक्षण तरी बैठक करून निर्विषय अंतःकरणाच्या एकाग्रवृत्तिरूप सूक्ष्म दुर्बिणीतून विशेषरूप चंचलभाव, आणि संपूर्ण जडभाव या दोन भावांवर यक्किचितही कल न होऊन देतां लयनिद्राशून्यत्वादिकाचा ग्रास करून पुढे आसमंतात निरखून पहात रहावें. अर्थात् ती अवलोकनरूप क्रियाच स्वताच्या सत्त्वस्फूर्तीच्या अंगाला कोणी एक अधिष्ठानात्मक स्वयंसिद्ध सचिच्चत्सुखमात्रस्वरूप असा निश्चल भाव आधार आहे असें कवूल करीत आहे, इतकाच प्राथमिक स्थिरीत साधकास प्रत्यय मिळूळ शकेल; अभ्यास आणि श्रवण या उपायांनी तो प्रत्यय अधिक बळकट होत जाईल हा प्रकार वेगळा आहेच. फार काय सांगावें! तूष्णीभावांत क्षणक्षण केवल-कुंभकावस्थेत कल्पनाभावनारहित होऊन सावधानपणानें बैठक मारून बसणारा जीवच आपल्या त्या बैठकीला अधिष्ठानात्मक निश्चलभावरूप कोणी एक आसन असल्यावांचून आपली बैठकच सिद्ध होत नाहीं, तेव्हां त्या आसनभूत निश्चल भावास आपल्याच्यानें नाकबूल करतांच येत नाहीं असें तो तोंडभर म्हणतो. या अधिष्ठानभूत निश्चलभावाचा एकदा स्पर्श झाला पुरे, कीं, तेव्हांपासून या साधकास ही एक परमार्थीतील आपली मोठी खूण आहे किंवा एक ठी आहे, अशी तो आपल्याशी निश्चयाची घट गांठ बांधून पुनः पुनः त्या ठीवर येऊन आपल्या अक्षय्य सुखसमाधानाचें एक मंदिरच रचावयास लागतो.

आतां या निश्चलभावांचे स्वरूप कसें काय आहे, हें कोणालाही ठरवितां येईल, अर्थात् त्याला उत्पादक असा कोणी नाहीं, आणि त्याचा संहारकही कोणी

नाहीं, तो स्वयंसिद्ध आणि अखंड-स्वयंप्रकाशप्रकट असा आहे, तो आपल्या ठिकाणी अनन्य स्थिर झालेल्या जीवांस पूर्ण सुखी करतो म्हणून सुखानंद-कंदरूपच तो आहे, योपेक्षां त्याविषयी अधिक कांहीं बोलावयास सामर्थ्यंच नाहीं. सारांश, तो सचित्सुखानंदस्वभावच आहे; आणि या 'सत् चित्, सुख, आनंद' इत्यादि शब्दांनीच, विशेषेकरून तो साधकाच्या अंतःकरणवृत्तीस अविषयत्वेकरून लक्षित होतो. त्याला कांहीं आकार नाहीं, विकार नाहीं, हात-पाय नाहींत, तो चंचल नव्हे, आणि जडही नव्हे; सूक्ष्म नव्हे आणि स्थूल नव्हे; इत्यादि प्रकारचीच त्याच्या स्वरूपाची विचारी साधकास प्रतीति येते. या सचिच्दानंदरूप निश्चलभावावरच पूर्वोक्त चंचलमावाचे उदय आणि अस्त होतात, आणि त्या चंचलभावाचाच अन्त्य परिणामभूत हा एक अगदीं स्थूल आणि मूढ असा पांचभौतिक क्षयैकशील देहरूप जडभाव आहे, तो प्रत्यक्ष दिसतच आहे; असो. या निश्चल, चंचल आणि जड अशा त्रिविध भावांमध्यें तत्त्व कोणतें आणि अतत्त्व कोणतें हें तर कोणीही आतां सांगू शकेल. अर्थात् एक निश्चलच कायतें सारभूत तत्त्ववस्तु आहे; आणि चंचलभाव व जडभाव हे दोन्ही मिळून एक असार आणि अतत्त्ववस्तु होय. या सचिच्दानंदस्वरूप निश्चल तत्त्वासच ब्रह्मात्मवस्तु असें म्हणतात, आणि चंचलजडात्मक त्या अतत्त्ववस्तूस चतुर्विधवाचारंभणमात्रलक्षण, कार्यकारणात्मक, मूलमायादिदेहान्त-स्वरूप, असज्जडदुःखमय, स्थूलसूक्ष्माकार, केवल जगत् असेंच म्हणतात. किंवा त्या अतत्त्ववस्तूस एकंदर माया असाच आम्ही संकेत योजितों, किंवा हिला आम्ही एकंदरींत भूत असेंही म्हणतों. कारण, जें क्षणमात्र प्रकट झाल्यासारखें होऊन पुनः तत्काळ जें नष्ट होतें त्यास भूत असें ज्ञाते म्हणतात. अर्थात् जें प्रथम, नाच नाच नाचतें आणि मग उल्थून प्रेतच होतें, तें निवळ भूत नाहीं तर काय! एवंच ब्रह्मात्मवस्तु हें तत्त्व होय; आणि जगदाकार भूतसंज्ञित मूलमाया, ही अतत्त्ववस्तु होय. या भूतरूपी मूलमायेच्या, साधारण लोकठषीनें ठरलेल्या जडसंज्ञित स्थूल आकृतीत शब्दस्पर्श-रूपरसगंधात्मक असे आकाश, वायु, तेज, उदक आणि पृथ्वी अशीं पंचविध रूपें आहेत; ही गोष्ट तर प्रायः सर्वच जाणतात आणि अनुभवतातही. परंतु याच एका भूतरूपी मूलमायेच्या चंचलसंज्ञित अगदीं परमावधीची सूक्ष्म सूक्ष्म अवस्थेत देखील तींच पंचविधरूपें आहेत, अर्थात् जें मूळांत असेल तेंच बाहेर कार्यात उमेटेल, आणि जें मूळांत नसेल तें कधींच बाहेर कार्यातही

दिसणार नाहीं. तेव्हां मूळांतील तीं पंचरूपे अगोदर ओळखून सोडलीं पाहिजेत. अर्थात् निश्चल परब्रह्मतत्त्वीं या भूतरूपी एकंदर मायेचें मूळ-स्वरूपच कसे आहे हें प्रतीतीस आले पाहिजे.

ती प्रतीति येण्यास अगोदर आम्हीं पूर्वीं जी निश्चलभावाची कांहीं खूण किंवा एक ठी म्हणून दर्शविली आहे तेथें अंतर्दृष्टीला अनन्याकार करावी, म्हणजे निश्चलस्वरूप परब्रह्माकार दृष्टीच्या अंगानें उर्गेच निमूटपणे केवल-कुंभकावस्थेत क्षणक्षणपर्यंत तरी पहात राहिले पाहिजे. अर्थात् येथें निश्चल-स्थितीचाच भाव किंवा स्पर्श किंवहुना स्पष्ट प्रत्यय मिळतो; त्याचा संग्रह तर असावाच. पण इतक्यांत ती केवलकुंभकावस्था मोडत जाऊन नामीच्या खालपासून तों हृदयांत, आणि हृदयापासून तों कण्ठापर्यंत आणि कण्ठापासून तों मुखनासिकेपर्यंत, उन्मेष किंवा परेचें स्फुरण, ध्वनि किंवा पश्यंती, नाद किंवा मध्यमा, आणि उच्चार किंवा वैखरी इत्यादिरूप जो पवन क्रमाक्रमानें खालून वरतीं आणि वरून खालतीं वाहत असतो, तो चांगला ध्यानांत ठेवावा. अर्थात् हा एक सारा चंचलभाव आहे; म्हणजे स्थिर शुद्ध गगनांत जसा चंचल वारा, त्याप्रमाणे येथें निश्चल परब्रह्मसंज्ञित सचित्सुखरूप आकाशांत हा चंचलभावरूप पवनच आहे. मात्र वाहेरील शुष्क वारा आणि हा पवन सारख्याच किंमतीचा नाहीं, इतके लक्षांत ठेविले पाहिजे. कारण, जगताचे मूळ मायवाप या चलनरूप पवनाच्या अत्यंत आद्यस्वरूपांतच स्वरूपसंपत्र आहेत. तसेच पश्यंतीरूप बुद्धीची भावना आणि मध्यमेंतील स्पष्ट कल्पना या एकंदर वेलीचेंही मूळ तेथेच आहे. पंच भूतें आणि त्रिगुण मिळून बनणारी जी अष्टधा प्रकृति, तिचेंही मूळ तेथेच आहे. सारांश, ईश्वर आणि माया, किंवा प्रकृति आणि पुरुष, शिव आणि शक्ति, अर्धनारीनेश्वर इत्यादि-रूप अनन्य दंपत्याचे मूळ तेथें आहे. तथापि या पवनाख्य तत्त्वाचे अत्यन्त आद्यरूप जें उन्मेष किंवा परेचें स्फुरण किंवा कल्पनारूप मूळतत्त्व हें पाहण्याची चांगली संवय होईपर्यंत त्याची प्रतीति पुसट पुसटच होईल. तात्पर्य इतकेंच कीं, या सूक्ष्म पवनाचे जें अत्यन्त आद्यस्वरूप आहे तेंच मूळमायेचे रूप होय. तिलाच प्रसिद्ध संकल्पाचे मूळरूप, कल्पनेचे मूळरूप, अंतःकरणाचे मूळस्फुरण, जाणिवियुक्त हेतुरूप वासनेचे मूळरूप, वायूचे मूळचलनरूप, जाणिविचें मूळ तेज, इत्यादि अनेक प्रकारे ओळखीत जावें, अशी एकंदर ही मूळमाया आहे; म्हणजे निश्चलांत जें मूळचलन हेंच या मायादेवीचे अगदीं प्राथमिक स्वरूप आहे.

आतां ही मूलमाया पांचभौतिक आहे इतके प्रतीतीस आले म्हणजे अतत्त्व-भागाच्या विवेकाची सीमा झाली. तेव्हां अगोदर पंचभूतांच्या स्वरूपांची जी स्वूण ध्यानांत घेतली पाहिजे ती अशी आहे की, शून्यत्व हें आकाशतत्त्वाचें चिन्ह, चंचलत्व हें वायुतत्त्वाचें चिन्ह, सोत्साहशाक्ति आणि भास हें तेजोरूपतत्त्वाचें चिन्ह, मृदुत्व आणि द्रवत्व हें उदकतत्त्वाचें चिन्ह, जडत्वरूप-कठिनत्व हें पृथ्वीतत्त्वाचें चिन्ह, अशी हीं पंच भूतांची विशिष्ट चिन्हे किंवा लक्षणे तत्त्संज्ञाविशिष्ट प्रत्येक भूतांत पांच पांच प्रकारांनी तर आहेतच. पण मूलमायेतच तीं आहेत हें समजले तर मोठी मौज वाटते. म्हणजे जिला आपण मूलमाया असें आतां म्हणत आहों ती एकंदर एक भूतरूपीच आहे. अर्थात् मूळांत ती केवळ शून्य आहे; आणि हें तिचे आदिअंतीचे रूप आहे, म्हणून शून्यत्व हें तिचे स्वरूप तिला धरूनच आहे, आणि हेंच शून्यत्व तिच्यांत एक आकाशसंज्ञित भूत होय. निश्चल गगनाकार अशा परब्रह्मी प्रथम जर चलनच आहे, आणि तेंच जर मूलमायासंज्ञित आहे, तर ती वायुसंज्ञित एक भूत निःसंशय ठरलीच पाहिजे. तिनें भासावें आणि तिनें पुढील स्थूलसूक्ष्म सृष्टि निर्माण करण्यास जर शक्तियुक्त असावें, तर ती सोत्साह शक्ति आणि तो भास, हेंच तिच्यांत एक तेजःसंज्ञित भूत आहे. आणि जर ती मूलमाया परिणामशालिनी आहे, तर परिणामकारणीभूत जें तिचे मृदुत्वद्रवत्व-दिक, तेंच तिच्यांत एक उदकसंज्ञित भूत आहे. आणि शेवटीं जर ती मूलमाया परप्रकाशित आहे, तर ती जडच आहे; अर्थात् हेंच जडत्वरूप कठिनत्व, तिच्यांत एक पृथ्वीसंज्ञित भूत होय. जर ही मूलमाया शांतघोरमूढस्वभाव आहे, तर ती सत्त्वरजस्तमोगुणरूपही आहे; असो. सारांश अशी ही मूलमाया पंचरूपी किंवा पांचभौतिक आहे. तिला पांचभौतिक असें म्हणण्यांत कांहीं मोठा उद्देश आहे असें नाहीं, ती एकंदर एकच भूत आहे. पण तिचे मुख्य गुणधर्म पांच आहेत; तेव्हावरून तिला पांचभौतिक असें म्हणतात.

आतां अनिर्वचनीयरूपाति मानून तिच्याविषयी निश्चित निर्णय कांहीच नाहीं असें जें म्हणणे आहे, तें सिद्धान्ताच्या एका दृष्टीनें अगदीं योग्य आहे. तथापि आम्ही असें स्पष्ट म्हणतों की, ती माया शून्यस्वरूप आहे. कारण, ती कल्पित आहे, म्हणजे मूलकल्पनारचित ती आहे. अर्थात् कल्पना म्हणजे वंध्यासुताच्या विवाहवृत्तान्ताप्रमाणे एखादी गोष्ट वाढ्मात्रानें ठरविण्यास जी एक मुळी गृहीत करावी लागते, त्यामुळीचेंच नांव कल्पना होय. अर्थात् ती

गृहीत करणारास असे चांगलेच स्फुरत असते कीं, मुळांत ही कांहींच वस्तु नाहीं, केवळ शून्यरूप ती आहे; सारांश पायाच जर शून्यरूप आहे, तर त्यावर रचलेल्या किल्ल्याची मजबुती काय आहे ती समजतेच आहे. तेव्हां अशी ही मूळमाया म्हणजे केवळ शून्यरूप कल्पना होय, मग त्या कल्पनेवर रचलेल्या जगद्-वृत्तान्तांत कितपत तथ्य आहे हें कोणीही विवेकी सांगेल. एवंच सञ्चिदानन्द-स्वभाव, निश्चलरूप, त्रिकालाबाधित, असे परवक्षात्मवस्तु हेंच तत्त्व होय; आणि जडचंचलरूप त्रिकालीं शून्यस्वभाव अशी जी माया ती अतत्त्वरूप जाणावी. अशाच तात्त्विक विचाराचे ओघावरून तत्त्ववस्तु म्हणून एकच अद्वितीय समरस ब्रह्मसंज्ञित ठरली आहे, तेथें नानात्व कांहींच नाहीं; मूळमाया म्हणून कोणीच वस्तुतत्त्व नाहीं; मग तत्कार्यभूत जगतास शून्याचें कुलसंतान असे म्हणें योग्यच होईल. अर्थात् इतक्या विचाराचे अंतीं अद्वैतवादसिद्धान्तच सत्य ठरतो. कोणी असे म्हणेल कीं, इतक्या विचारापर्यंत जर बुद्धीची मजल पोंचली नाहीं, तर तोंपर्यंत तरी द्वैत सत्य होईल किंवा नाहीं? आणि मजल पोंचल्यानंतरही अनुभूत सत्यद्वैताची स्मृति होण्यानें द्वैतावशेष कायम राहील किंवा नाहीं?

यावर आम्हीं असे सांगतों कीं, एका गृहस्थास गोष्टी ऐकण्याची मोठी हौस असे; दैवयोगानें एके दिवशीं कोणी एक विलक्षण गोष्टी सांगणारा त्याचे वरीं आला असतां त्यानें गोष्टीस सुरवात केली, त्यांत प्रसिद्ध राजपुरुषांचीं चरित्रे सांगतां सांगतां, नक्कल म्हणून वंध्यासुताचेंही एक लहानसे कथानक त्यानें सांगण्यास आरंभ केला; आणि असे म्हणाला कीं, ‘सांप्रत असा वंध्यासुत कोठेही पहावयास मिळणार नाहीं, काय सांगावें! पूर्वीं तर कोणी पाहिलाच नाहीं, आणि पुढेही कोणास पहावयास मिळणार नाहीं.’ हे एवढे त्याचे उद्धार ऐकून त्या गोष्टी ऐकणरास अशी उत्कंठा उत्पन्न झाली कीं, कसेही करून आपण जीवंत आहों तोंपर्यंत एकदा त्याचें अलभ्य दर्शन तरी साधून घ्यावें; आणि शेवटीं गोष्टी सांगणे आटोपल्यावर त्या श्रोत्यानें गोष्टी सांगणाराजवळ एकान्तीं हळूच अशी प्रार्थना देखील केली कीं, ‘महाराज! इतका जर तो वंध्यासुत अलभ्यदर्शनाचा आहे असे आपण सांगत आहां तर त्याचें एकवार तरी दर्शन मला घडावें; आणि आपणच कृपा कराल तर हा माझा हेतु सफल होईल.’ वाचकहो! त्या गोष्टी सांगणाराच्या वाक्यापासून त्या ऐकणराच्या बुद्धींत कसा विपरीत अर्थाचा ग्रह झाला, हें तुमच्या लक्षांत येईलच. सारांश, ‘जें झालेचि नाहीं, त्याची वार्ता पुससी कायी!’

असें हें इतके सांगितले असतां द्वैताच्या अथवा मायामय जगताच्या सत्यार्थ-त्वाविषयीचा तुमचा आक्षेप जागच्याजागीं जिरुन जाईल किंवा नाहीं ?

असो. दुसरे असें पहा कीं, जर या जीवास एकरस, भयादिप्रतिबन्धशून्य, सुखमात्र असावें असें वाटत आहे, आणि सुखावस्थेत जर तो अद्वैतस्वरूप असतो, तर मग अद्वैतसिद्धान्तावांचून गति तरी आहे काय ? म्हणजे निरंतर सुखानंदच असावा, पण ज्या भयादिप्रतिबन्धानीं वर्जित तो असावा असें इष्ट आहे, तो तर कल्पनाकृत द्वैतभावेपासून होतो, तेव्हां मग भाव्यमान द्वैतभावेचा त्याग करावयास नको काय ? विचाराच्या अंतीं आणि अनुभवाच्या प्रसंगीं याचा सर्व निर्णय ज्याचा त्याच्यापाशीच आहे. तथापि, आम्ही पूर्वी जी एक ठी सांगितली आहे, त्या ठीवर वारंवार येण्याची प्रथम संवय करावी; म्हणजे तेवढ्यानें एक अधिष्ठानदृष्टि तरी कायम होईल. या दृष्टीस ज्या अधिष्ठानाचा स्पर्श होत असणार त्या अधिष्ठानाचें स्वरूप एवढेच आहे कीं, तेथें कल्पना, नामरूप, आकार, रंग, भास, इत्यादिक मिथ्यारूप द्वैतविजूंभणाकार मायामय जगदाभास तर सत्यत्वेकरून कांहींच नसतो. अर्थात् अशा प्रकाराच्या अभावाचा उदासीनबोधस्वरूप एक साक्षीमात्र आहेसा क्षणभर वाटणार; पण साक्ष्य किंवा दृश्य असें जर कांहींच नाहीं, तर साक्षीचें साक्षित्वही मिथ्याच आहे, असा हा विवेक तेथें दत्त म्हणून उभाच असतो. हें साक्षीचें साक्षित्व जेथें मिथ्याभूत ठरून गलित होतें, तें कांहींच नाहीं असें कोणासच म्हणतां येणार नाहीं; म्हणजे तें शून्यरूप खास नाहीं; तर चांगले भरीव, निश्चल, स्वयंसिद्ध आणि अन्योन्यप्रतियोगिभावशून्य असेंच तें कोणी एक वस्तुतत्त्व आहे. तें नामरूपादिकांवांचून वास्तविक आहे म्हणून त्यास नुसतें ‘आहे’ असेंच सच्छासें म्हणतात. ‘आहे’ म्हणजे ‘अस्तित्व’ अशा आकारानेंच त्याची स्वरूपस्थिति समजतां आली पाहिजे; अर्थात् केवल ‘आहे’ म्हणजे निष्पकारक असेंच तें कोणी एक सत्तामात्र अधिष्ठानस्वरूप होय. ज्यापासून साक्षित्वाचेंही प्रकाशन होत असतें, तसेंच साक्षित्वाचा ग्रासही ज्याच्या स्वतःसिद्ध स्फुरदूप असण्यानें घोतित होतो, तो सञ्चिन्मात्रस्वभाव आहे हें किति सांगावें ! तेव्हां तो सञ्चिन्मात्रस्वभावच त्या अधिष्ठानाचें स्वरूप आहे. जेथें निरहंकार साक्षीभूत जीव अनन्य झाला असतां परम सुखित होतो, तें मूर्तिमंत सुखानंदामृतरसमात्र आहे, असेंही त्या अधिष्ठानाचें स्वरूप आहे. सारांश, अधिष्ठानदृष्टीत त्या अधिष्ठानाचें जें कांहीं स्वरूप भरावें लागतें, तें

‘सत् चित् आनंद’ इत्यादि सहश शब्दानींच सांगावयास येते. अशी ही अधिष्ठानदृष्टि, सप्रत्ययश्रवणपुरःसर अभ्यासानें जर थोडे थोडे बाळसे धरूं लागेल तरच परमार्थाची कांहीं मौज, चटक, किंवा लजत आहे असें साधकास वाटते.

खरोवर ज्या अधिष्ठानदृष्टिविषयीं आम्ही इतके बोलत आहों, तिचे तीन प्रकार आहेत. तिचीं संकेतपूर्वक उदाहरणेही आम्ही सांगून ठेवितों; म्हणजे प्रकृतविवाक्षित दार्ढान्ताचा बोध होण्यास चांगला उपयोग होईल. त्या तीन दृष्टि अशा कीं, एक पशुदृष्टि, दुसरी मनुप्यदृष्टि, आणि तिसरी सूर्यदृष्टि. या तिन्ही दृष्टीचीं तीन उदाहरणे अशी कीं, मृगजल ही तात्त्विक वस्तु म्हणून कधीही आणि कोठेही नाहीं, तें केवळ आसमंतात् फांकलेल्या रविकिरणांच्या प्रकाशाचें स्फुरण आहे, म्हणजे शीतस्पर्शद्रवात्मक उदक कांहीं तें नव्हे; असें असतांना अन्यत्र अनुभूत अशा सत्यजलाच्या सावृश्य-भ्रमानें तें प्रकाशस्फुरण, सतरंग असें एक सरोवरच आहे, असें तृष्णाक्रान्त हरिणादिकांच्या मनांत येऊन त्यांतील उदक प्यावें म्हणून तीं धूम पळत अस-तात. पण हें कांहीं उदक नव्हे, हा केवळ त्याच्यासारखा भासमान किरण-प्रकाश आहे, असें कांहीं केल्या त्यांच्या बुद्धीत शिरत नाहीं. कसें शिर-णार! तीं केवळ पशुच साक्षात् होत. म्हणून त्यांच्या त्या दृष्टीला ‘पशुदृष्टि’ असें आम्ही म्हणतों. आतां तुम्हां आम्हां मनुप्यांस तेथें उदकासारखा भास वाटतो, पण तें सत्य उदकच आहे असें कांहीं बुद्धीस वाटत नाहीं; आणि तें प्यावें म्हणून आपण धांवतही जात नसतों. तेव्हां या दृष्टीला आम्ही ‘मनुप्यदृष्टि’ असें समजतों. परंतु सूर्याच्या गांवीं भासापुरतेही तें मृगजल नाहीं; मग पिण्याचें तर नांवही काढावयास नको; म्हणून या दृष्टीला आम्ही ‘सूर्यदृष्टि’ असें समजतों. आतां या तिन्ही उदाहरणांचा उपयोग असा कीं-या तिन्ही दृष्टीचे प्रकार आपणा मनुप्यांमध्येंच आहेत. म्हणजे कार्यकारणा-त्मक मूलमायादि-देहान्त असें हें सर्व जगत् वस्तुतः अत्यंत शून्यरूप असें असतांना, कित्येकांच्या बुद्धीत अत्यंत सत्यत्वेंकरून तें ठरून वसते, तेव्हां असे मनुप्य पशूच होत, तें बंधनासच योग्य आहेत; आणि म्हणून त्यांच्या दृष्टीला ‘पशुदृष्टि’ असेंच समजले पाहिजे. तथापि मनुप्यांतही ज्याला मनुप्य म्हणणे योग्य आहे, असेही कांहीं मनुप्य आहेत; परंतु ते दुर्मिळ आहेत. त्यांना श्रीगुरुकृपेने सत्यार्थस्वरूप ईश्वरामिन्न साक्षित्वलक्षण निजात्मस्वरू-पाचा परिचय होऊं लागल्यामुळे तुरीय भूमिकेवरून कव्यपनानामरूपाकार

जगताचा मृगजलवत् भासच केवळ होतो, सत्यार्थस्वरूप म्हणून कांहींच ग्रह बुद्धीत उमटत नाही; उलट पूर्वीच्या पशुतुल्य स्थितीत ज्ञालेला जगद्विषयक सत्यार्थत्वग्रह उडून जाऊ लागतो. अर्थात् हे साधककोटीस प्राप्त ज्ञाल्यामुळे विवेकित्वलक्षण खन्या मनुष्यपणांत तरी आले. किंवहुना, एरोक्ष असलेला किंवा चोरून असलेला देवही या दृष्टीस अपरोक्ष होतो, म्हणजे असंगोदासीन बोधरूप साक्षिसंज्ञित जो आपला शुद्ध विम्बरूप आत्मा, हाच तो देव आहे, अशी निःसंशय प्रतीति होऊन लागते. “अहमात्मा गुडाकेश;” “ज्ञानी त्वात्मैव मे मतम्” हीं वर्चने तरी हाच अभिप्राय सांगत आहेत; म्हणून यांच्या दृष्टीस ‘मनुष्यदृष्टि’ असे म्हणणे अत्यन्त यथार्थ आहे.

या पुढे सचित्सुखानंदलक्षण स्वरूपस्थितिवांचून ज्याच्या तदाकार दृष्टीस नामरूपाकार जगद्दन्ध भासापुरताही उरत नाही, असा जो निष्ठेगुण्यलक्षण सिद्धपदी आरूढ होऊन स्थिरचरांत व्यापकत्वेकरून आणि प्रकाशकत्वेकरून कोणी एक अद्वितीय सूर्यासारखा शश्वद्विराजमान असा असतो, त्याच्या दृष्टीस ‘सूर्यदृष्टि’ असे आम्ही समजतो. यासच अत्यंत विदेहमुक्त असे म्हणावे; मूर्तिमंत ब्रह्म तें हेंच. ब्रह्म म्हणजे अशी कांहीं एक वस्तु की, जिचे ज्ञान तिच्यावांचून दुसरे कोणास कधींच होत नाही. किंवा ‘सत्, चित्, सुख, आनंद’ इत्यादिशब्दांचे निरूपण श्रीगुरुमुखानें ऐकून ऐकून जो अर्थ शिष्याचे बुद्धीत फुरू लागतो, तो जिचे प्रतिबिम्ब आहे; अथवा ब्रह्म म्हणजे कोणताही, कसलाही, केवढाही, कधींचाही आणि कोठचाही कांहीं एक पदार्थ नव्हें, असेंते आहे. किंवा लोकमते ‘आहे’ म्हणून ठरलेले जे घटादिक, आणि ‘नाही’ म्हणून ठरलेले जे वंध्यासुतादिक, त्या ‘आहे, नाही’ अशा दोहोंसही घालवून त्याहून विलक्षणत्वेकरून जणू कांहीं नसल्यासारखे जे अवशिष्ट असतें, त्यास ब्रह्म असे म्हणावे. किंवा ब्रह्म म्हणजे शब्दार्थभासमात्रासिद्ध वस्तुत्वशून्य अशा अत्यंत असद्वैताची बुद्धिकूडून सत्यत्वभावना न होतां जे जसें कांहीं असेल, तसें तें सारे सरसकट निखळ परब्रह्मात्मवस्तुच होय.

साधकास अशा आत्माभिन्न परब्रह्मी बद्धावस्था आणि मुक्तावस्था अशा उभयावस्थारूप हा एक चमत्कार कसा भासतो याविषयीं अगदीं थोडक्यांत असे विवेचन आहे की, या परब्रह्मात्मवस्तुच्या अंगीं जी घनीभूत धीरताकार सत्ता आहे, ती अंशतः तिच्या स्वभावसिद्ध चमत्कारयोगानें किंचित् स्फुरणाकार अशी उचंबळलीशी होण्यानें ती सत्ता, संवित् किंवा चैतन्यकला या

संकेतास पाल होते; हीच संवित् प्राकृतांत 'जाणीव' या शब्दानें मानली जाते; दीप हा स्वतः जरी प्रकाशस्वभाव आहे, तरी त्याच्या प्रज्वलनात्मक अवस्थेत संथ वायु हा पाहिजेच असतो; क्षुब्ध वायूच्या वेगांत तो टिकित नाहीं, आणि मुळीच वायु नसेल तरीही तो दीप राहात नाहीं, ही गोष्ट वेगळी आहे, पण त्या दीपाच्या जीवितावस्थेत वायु आवश्यकच आहे. त्या-प्रमाणे जाणीव हा एक प्रकारचा प्रकाशच आहे; पण त्यांत अतिमंदगतिस्वरूप कोणी एक लोकोत्तर पवन हा आवश्यकच आहे. योपैकीं केवळ जाणीवेचे अंशास पुरुष, ईश्वर, क्षेत्रज्ञ इत्यादिसंज्ञा आहेत; आणि चंचलात्मक पवनाचे अंशास प्रकृति, माया, क्षेत्र, इत्यादि संज्ञा आहेत. सारांश, याच उभयमिश्रित अनन्यदंपत्यास क्षेत्रक्षेत्रज्ञ, उमामेहश्वर, लक्ष्मीनारायण, इत्यादिक संकेत आहेत. आम्हांस प्रस्तुत इतकेच सांगावयाचे आहे कीं, स्फुरित झालेल्या अंशमात्र सत्तेस संवित्, चित्कला इत्यादिशब्दांनी लक्षांत घेत जावें; परंतु संवित् किंवा चित्कला अथवा जाणीव असें म्हटल्याबरोबर ती आपल्या सापेक्ष विषयाचीही स्पष्टता द्योतित करते; म्हणजे ती आपला कांहीं तरी विषय किंवा कर्मभूत संबंधी पदार्थ घेऊनच उभी राहते. अर्थात् ती विषयविषयिभावानें स्फुरू लागते.

सांप्रत द्याच विषयविषयिस्वरूप संवित्तीच्या योगानें आपण शुद्धिवर आहों, आपणांस स्फूर्तीं आहे, किंवद्दुना आपण जीवित आहों असेही समजण्याचा प्रघात आहे. ही संवित् विषयसंबंधसापेक्ष जरी असते, तरी प्रथमतः त्या उभयतांच्या संसर्गांत विरलत्व असते, परंतु तत्काल ती संवित् आणि तिचा विषय, या उभयांतील व्यवधान किंवा सांतरता नाहीशी होऊन त्या उभयतांचे भोगकाळीं अन्योन्य संघटन झाले असतां त्यांतील अनुकूल सुखस्पर्शाच्या निमित्तानें ती संवित् सवासन आणि साभिनिवेश होऊन सर्वांगभर आपल्याला जेथे तेथें खिळवून घेते, हीच बद्धावस्था होय; पण ज्यावेळेस ती साभिनिवेश आणि सवासन संवित् श्रीसद्गुरुच्या शुद्ध बोधानें सुसंस्कृत होते, आणि अनंतर ती त्या वासनाभिनिवेशयुक्त विषयविषयिसंबंधाचा तिरस्कार करून असंग, निर्विषय, निर्विकल्प, निर्वासन, निरहंकार अशी शुद्ध होऊ लागते, तसेच सत्यद्वैतत्वेकरून ती त्यासंबंधाची ओळखही धरीनाशी होते; किंवद्दुना तिला त्यांचे भानही नाहींसे होते, प्राणाला ती क्षुब्ध होऊं देत नाहीं, बुद्धीच्या भावनाशक्तीस ती निःसत्त्व करते, तसेच ती आपल्या स्वताच्याच ठिकाणी म्हणजे सन्मात्रस्वरूप अधिष्ठानी दृश्यशून्य अनन्य होऊन आपल्या

पूर्वीच्या धीरतेप्रत पावूं लागते, आणि अत्यंत घनरूप होऊन वसते, त्याच वेळेस ती संवित् 'केवल अभिन्न ब्रह्म' अशा संज्ञेस पात्र होते. अर्थात् तिच्या अंगची धीरता पुनः सांवरली जाऊन, किंवा शिथिलता नाहीशी होऊन तिच्या ती आपल्या नेटांत राहून, तिचा सांसारिक बन्धात्मक विषयविषयिभाव सुटून जाऊन तिने आपल्या पारमार्थिक स्वसामरस्याने विराजमान होऊन राहणे हीच मुक्तजीवांचे स्वरूप आहे.

परंतु सूर्यदृष्टीने त्या ब्रह्मात्मवस्तूत ती बद्धावस्था नाही आणि ती मुक्तावस्थाही नाही. कारण, बन्धापासून मोक्षापर्यंत जी एक मोठी घालमेल चालते, तिच्या योगाने या ब्रह्मात्मवस्तूचे यत्किंचित्तही कोठें कांहीं वांकडें होत नाही. म्हणजे ती आपल्या सञ्चित्सुखानंदात्मक-स्वरूपलक्षणांच्या द्वारे हवीतशी आपली ओळख पटवून देत आहे. अर्थात् ही ब्रह्मात्मवस्तु आपल्या त्या सत्ता, चित्, सुख, आनंद, इत्यादिसंकेतपूर्वक स्वरूपलक्षणांनी स्थूलसूक्ष्म-स्वरूप कल्पनानामरूपादिगत अस्तित्व सत्ता सत्त्व; तसेच भास, स्फुरण, प्राकट्य; तसेच आनुकूल्य, प्रेमास्पदत्व, इत्यादिकांच्या द्वारा आपलीच ओळख करून देण्यास उत्साहपुरःसर अखण्डपणे सर्वतोमुख सिद्ध आहे. सारांश, सञ्चित्सुखानंदास्य स्वरूपलक्षणांनी लक्षित ही ब्रह्मात्मवस्तु, त्या कल्पनानामरूपादिकांच्या उत्पत्तीचे पूर्वी, आणि तसेच प्रलयाचे अनंतर आपल्या स्वयंसुरूपाने आसमंतात् पूर्णपणे निजात्मत्वेकरून भावनागतभावाभावप्रतीक्षेवांचून अत्यंत सहज प्रत्यक्ष आहे. आतां येऊन जाऊन भूत-भविष्यत्स्वरूप उत्पत्तिप्रलयांच्या किंवा आविर्भाव-तिरोभावांच्या मध्यसंधींत म्हणजे वर्तमानकालीं कायती त्या कल्पनानामरूपादिकांची ईषन्मात्र चाहूल झाल्यासारखी भासते असे मन्दाधिकान्याच्या दृष्टीने क्षणभर मानले, तरी पण त्या कल्पनानामरूपादिकांची ती मध्यसंधिगत वर्तमानकालीन स्थिति काय आहे, तिचा विचार करून पहा वरे. अर्थात् त्यांची ती वर्तमानकालीन स्थिति म्हणजे त्यांचीच वर्तमानता, असा अर्थ होतो; आणि वर्तमानता म्हणजे विद्यमानता; आणि विद्यमानता म्हणजे जर सत्ता असाच मुरुव्य अर्थ आहे, तर सत्ता हा आपल्या ब्रह्मात्मवस्तूच्या स्वरूपलक्षणांतील एक प्रकार आहे हे कळून आलेले नाहीं काय? तात्पर्य, सत्ता ह्याजे ब्रह्मात्मवस्तूच होय. इतावता कार्यकारणात्मक स्थूलसूक्ष्मस्वरूप मायामय जगत् म्हणजे आमच्या तात्त्विक वस्तुभूत ब्रह्मात्मस्वरूपाचेच क्षणोंक्षणीं बदलणारे नाना नामरूपप्रकार, नाना आकारभास, नाना अवस्थागुणधर्मचमत्कार, असाच भावार्थ आहे.

म्हणून आम्ही साधकास असेही सुचवून ठेवतो की, हें जे सचित्सुखानन्द-स्वभाव ब्रह्मात्मप्रणवादिसंज्ञादर्शीत एक वस्तुतत्त्व निरूपित केले आहे, तें दोन प्रकारचे आहे असेही त्यांने मानावें, म्हणजे तें निर्गुण, निराकार, निराभास, निर्विकल्प, निःशब्द, नीरूप, अगोचर, पर, इत्यादिस्वरूप त्याचा एक मुख्य प्रकार किंवा स्थितिस्वभाव आहे; आणि सगुण, साकार, साभास, सविकल्प, नामरूपाकार, अपर, इत्यादिस्वरूप दुसरा एक त्याचा प्रकार किंवा स्थिति-स्वभाव आहे. तथापि या उभयप्रकारच्या स्वभावस्थितीत त्या ब्रह्मात्मवस्तुच्या सचित्सुखानन्दलक्षण स्वरूपाचे प्रतीतीस प्रतिबंध म्हणून कांहीच नाही, हें ध्यानांत ठेवून साधकांने आम्ही मार्गे सांगितलेल्या ठीवर येऊन कल्पनानाम-रूपादिकांच्या आविर्भावाचे पूर्वी आणि तिरोभावाच्या अनंतर व्यतिरेकमुखांने, तर्सेच व्यवहारकाळी त्यांच्या वर्तमानस्थितीत अन्वयमुखांने, त्या कल्पना-नामरूपादिकांच्या होणाऱ्या उल्लेखास दृष्टिबाब्ध करून केवळ सचित्सुखानन्द-मात्रलक्षण अशा त्या ब्रह्मात्मवस्तुतत्त्वाच्या एकरसस्वरूपास त्याच अंतःकरणात्मक अंतर्दृष्टिमध्ये वज्रलेपतुल्य विंबवून घेण्याचा यत्न सच्छास्यसज्जन-संमत स्वकीयशुद्धकल्याणार्थ करीत असलें पाहिजे. अशा रीतीने साधकावस्थेचा पूर्णभोग घडल्यावांचून अकृत्रिम, सहजसिद्ध अशा कृतार्थतेचे इंगित बुद्धीवर आखूढ होतच नाही. साधकावस्थेच्या पूर्णभोगानंतर हा साधक सिद्धसंज्ञेस पात्र होतो; तेव्हांच याच्या दृष्टीस 'सूर्यदृष्टि' असें म्हणावें.

या दृष्टीच्या योगांने त्या सिद्धास असें वाढू लागतो की, जगत् म्हणून स्वसत्त्वासिद्ध, स्वतंत्र असें कांही एक वस्तुतत्त्व नाही. जर सत्ताद्वैत नाही, तर वस्तुद्वैतही नाही, म्हणून कार्यकारणात्मक मायादिदेहान्त बद्धमुक्तरूप असें जगत् स्वसत्त्वासिद्ध, स्वतंत्र, असें वस्तुतत्त्व नसल्यामुळे तें अत्यंत शून्य आहे. सिद्ध असणारे वस्तुतत्त्व म्हणून जे कांही आहे तें सचित्सुखानन्दमात्र-स्वभाव असें एकमेव अद्वितीयच आहे. त्यास ब्रह्म म्हणा, देव म्हणा, आत्मा म्हणा, किंवा प्रणव म्हणा, अथवा याहूनही अधिक सोसच असला तर जगत्संज्ञित अनंत नामरूपकल्पनादिकांनीही त्याविषयीं बोला आणि समजा; पण दृष्टीला जपले पाहिजे. या दृष्टीला न जपल्यामुळेच हा बन्धमोक्षात्मक खटाटोप उद्भवला, अनेक मतवाद उपस्थित झाले. तथापि ते सर्व वाद इतके तुच्छ आहेत की, त्यांची नामावलि देखील येथें देप्याइतके त्यांचे महत्त्व आम्हांस वाटत नाही. सारांश, ज्याला जेवढ्या हेतूस्तव ज्या एखाद्यांचे

महत्त्व वाढू लागते, तेच त्यांचे सारें ब्रह्म होऊन बसते. परंतु सचित्सुखानन्द-स्वभाव अशा ब्रह्मात्मसंज्ञित अद्वैतलक्षण सहजसिद्धान्तापुढे माध्याहकालच्या सूर्यप्रकाशापुढे दगड जितक्या किंमतीचे दिसतात, तितक्याच किंमतीचे ते सर्ववाद दिसतात, असें आम्ही निक्षून सांगतो. जर कांहीं शुद्धपुण्य आणि त्यांचे कांहीं परमफल मानण्यासारखे असेल, किंवा परमेश्वराच्या परम अनु-ग्रहांचे जर कांहीं सर्वोक्तुष्टफल मानण्यासारखे असेल, तर तें हेच आम्ही समजतों की, या निःसीमितात्त्विक अद्वैतसिद्धान्ताची नुसती भावना तरी होऊं लागावी. ह्या सिद्धान्तभूत अद्वैत दृष्टीत कांहीं अणुमात्राही होत नाहीं आणि जात नाहीं. फार काय पण, आत्यन्तिक फलभूत मानला जाणारा जो मोक्ष, तो स्वतः कृतक तर नाहींच, पण कृतक आहे असें वाढू न देणे असाच ह्या अद्वैतसिद्धान्तज्ञानाचा स्वभाव आहे. ह्या अद्वैतसिद्धान्ताची एकदा ठी सम-जली म्हणजे त्याच्यासारखे स्वाभाविक, सहजसिद्ध, सर्वतोमुखप्रतिष्ठित असें कांहींच नाहीं. अन्यथा हा अद्वैतसिद्धान्त जितका दुर्बोध आहे, तितका दुसरा कोणताही नाहीं. अद्वैतसिद्धान्तसंवाद म्हणजे क्षणिक विनोद नाहीं. समाधान असण्याला कोणत्या तरी एखाद्या निर्णयावर मन येऊन बसले पाहिजे, हेंखरे आहे; तथापि अखेरीस ते सर्व निर्णय, निर्बल आणि निःस्वरूप ठरून या अद्वैतसिद्धान्तापुढे किंवा अनिर्वचनीय मायावादापुढे आपले डोकेंच वांक-वितात, असा तो निरंकुश आहे. अहो ! हा जगद्रूप एक बाजार नानाद्वैतमय आहे, हें सिद्ध करावयास सूक्ष्मतत्त्ववेत्ते मुळीं नकोत. मुग्ध बालही त्याची सिद्धि करून देतात. हा अद्वैतसिद्धान्त अभिनिवेशपुरःसर असें आपल्या स्वतांचे कांहीं न सांगतां द्वैतमय सर्व सिद्धान्ताभासांचे निर्वचन आपल्यापुढे टिकू न देण्याच्या रूपानें आपली आर्थिकासिद्धि, अहंकारपक्षपातवर्जित अशा तत्त्वजि-ज्ञासूच्या हृदयांत स्वभावसिद्धच आहे असें अगदी मुकाटच्यानें त्यास बाणवितो.

हा अद्वैतसिद्धान्त द्वैतवादकांच्या आणि इतर पामरांच्या हृदयांत उत्तरत नाहीं; यांचे कारण, त्यांच्या गव्यांत मायामोहाविष एक अहंकारवृत्ति, त्यांस न कळतां अडकून राहिलेली असते. कित्येकांस विषयासक्ति आड येते, कित्येकांस देहलोभच नडतो, कित्येकांस भूतभौतिक चमत्कार नडतात, कित्येकांस लौकिक-विद्यावैभवादि आड येते, किंवदुना कित्येकांस, योग, उपासना, तपःसामर्थ्य इत्यादिकांचा पक्षपात नडतो. हा अद्वैतसिद्धान्त यथायोग्य रीतीनें समजुरीत येऊं लागला तर तो नित्यनूतन, अक्षय्य आणि अवीट असा अमृतरसच आहे.

तेव्हां श्रीहरिहरादिकानीं प्रवर्तित अनादिसिद्ध आणि शुद्ध वैदिकसंप्रदायानुसार श्रीसद्गुरुरपरमेश्वराची अनन्यभावानें सेवा करावी, स्वधर्मैकनिष्ठ असावें, उपासनामार्गांतील ध्यानयोगादिकांचा अभ्यास करावा, वेदान्ताच्या श्रवणादिकानीं अद्वैतसिद्धान्तप्रत्यय बाणवून ध्यावा, बन्धमोक्षविवंचनेतून मुक्त व्हावें, जन्ममरणांच्या नित्यभयचिंतामयजालांत न सांपडावें, हर्षमर्षादिविकारतरंगांच्या हेलकाव्यानें चलित होणे सुटावें, प्रासंगिक तारतम्यज्ञानाची पूर्ण ओळख ठेवावी, दुष्टमनोवासनादिकांचा स्वप्रत्ययरूप साक्षिच्या नेत्रानें उघड नाश झालेला पहावा, आपले पूर्णसमाधान अखंडित जोडावें, असें प्रथमतः व्यक्तिवृष्टीनें तात्त्विक आणि आत्मनितक स्वकल्याण प्रत्येक मनुष्यानें करून ध्यावें; आणि देहप्रारब्धसमाप्तिर्यंत ज्यांच्या योगानें निदान आपल्या मनोदेवतेस तरी वरें वाटेल, अशा सदाचाराविचाराना जागृत राखून जगतांत केवल लोकोपकारार्थ सत्यरूप जीवंतपणानें असावें.

तथापि, साधकस्थिरीत सर्वथा स्वकीय व्यक्तींचे पारमार्थिक कल्याण करून ध्यावयाचें असते. तेव्हां त्या साधकस्थिरीस शोभण्यासारखे आणि आपल्या अन्तःकरणाचें नित्यशः समाधान राहण्यासारखे एकंदर आम्ही आठ उपाय योजिले आहेत, त्यांचा आपल्या चित्ताच्या त्या त्या अवस्थानुसार उपयोग करीत जावा. त्यापैकीं अगदीं पहिला आणि शेवटचा उपाय असा आहे कीं, येथें सचिच्तसुखानंदस्वभाव असें ब्रह्मात्मतत्त्वच काय तें एक सारभूत वस्तु सिद्धान्तस्वरूप आहे. म्हणजे निर्गुण सगुण, निराकार साकार, निराभास साभास, व्यक्त अव्यक्त, निर्विकल्प सविकल्प, ज्ञान अज्ञान, विदेह सदेह, जन्म मरण, बन्ध मोक्ष, जीव ईश्वर, जड चेतन, राजा रंक, स्वर्ग नरक, पाप पुण्य, स्त्री पुरुष, इत्यादि परस्परविरोधी शब्दांनीं जो भिन्न भिन्न अर्थ मनाच्या द्वारें बुद्धीस भावित होतो, तो सर्व एकवस्त्वात्मक सचित्सुखानंदस्वभावच आहे. म्हणजे अद्वैत हें वास्तविकसत्य आहे, आणि द्वैत हें मायिक किंवा काल्पनिक अर्थात् शून्यरूप आहे. तेव्हां तच्चिमित्तक उत्पन्न होणाऱ्या भय, उद्भेद, दुःख, क्रोध, हर्ष, खेद, मोह, दैन्य, मान, अपमान, इत्यादिक मनोविकारांची किंमत तितपतच असणार आणि आहेच, असा जो श्रीसद्गुरुपरमेश्वरकृपेच्या द्वारा दृढीकृत आणि सयुक्तिक असा बाणून जाणारा निश्चय, त्या निश्चयावर स्वस्थ टेंकून राहून ओघावरोबर निःशंकपणे असावें, हाच परमसिद्धान्त, हाच निराकाराचा उपाय, हेंच खरें सुखसमाधान, हाच शुद्ध परमार्थाच्या

समेचा अन्त; म्हणून आम्ही या उपायास सार्वभौम राजयोग असेंच म्हणतों.


दुसरा उपाय असा की, कोठे तरी शुद्ध आणि अनुद्वेगकर तसेंच प्रसन्नतावह अशा एकान्तांत गळ्यांतील प्रपंच काढून निमुटपणे बसून तेथें कल्पनादि-मनोव्यापाराचा उपशम संपादण्याचा प्रयत्न करण्यांत उज्ज्वलसाक्षिरूप निर्विषयज्ञानसंज्ञित चैतन्यस्फुरणास ब्रह्मात्मतत्त्व समजून त्याच्यामध्यें तन्मय होण्याचा सावधानपणानें आवेश धरीत असावें. अशा क्षणक्षण बुद्धीच्या अभ्यासानें सांख्यविवेक आणि राजयोग, यांचा अनुभव मिळत जाऊन तशा उपरमशील स्थितींत पुष्कळच सुखसमाधान आहे असें वाढू लागेल. तसेंच या समाधानाचे जीवावर प्रसंगप्राप्त, अवश्यंभावि, विचित्र आणि कठिण जगद्वचवहारांत धैर्य कधीं सुटणार नाहीं. अशा या दुसऱ्या उपायास आम्ही केवल राजयोग असेंच म्हणतों. आतां या पूर्वोक्त दोन उपायांस परमसाधनभूत असून स्वतः प्रत्यक्ष समाधानदायक एक तिसरा उपाय असा आहे कीं, आनुभविक ज्ञानांत आणि शाब्दिक ज्ञानांत निष्णात अशा ब्रह्मात्मैक्यतत्त्ववेत्याच्या सुखकमलांतून निघणाऱ्या अमृततुल्यमधुर आणि हृदयंगम अशा अद्वैतसिद्धान्ताच्या व्याख्यानाचें श्रवण करीत असावें; त्या योगानें श्रोता जर सुलक्षण, भाविक, नैष्ठिक आणि तीव्रबुद्धि असेल तर पदोपदीं त्याच्या चित्तास समाधानाच्या गुदगुल्या होत जाऊन तत्त्वार्थावर त्याचें अंतःकरण आरुढ होईल, आणि मग त्यास निरतिशय आनंदाचा भोग घडेल, असा आमचा पूर्ण निश्चय आहे. अशा श्रवणाच्या चिरकाललाभानें श्रोता कृतार्थच होतो. पण असा शुद्धयोग जमून येऊन लाभला जाण्यास ईश्वराचा लोकोत्तर अनुग्रहच पाहिजे. असल्या जातीच्या श्रवणानें श्रोता व्युत्पन्नचित्त झाला असतां, त्यास स्वतः पारमार्थिक ग्रंथाच्या परिशीलनानें उत्तरोत्तर समाधानच मिळत जाईल. दुसरें असें कीं, जिज्ञासु आणि साधक अशा अधिकारिशिष्यास तसें व्याख्यान देणाऱ्याचेंही समाधान वाढू लागतें. सारांश, यथायोग्य अधिकारी असे श्रोतेवक्ते अद्भुत प्रेमरंगानें देहभावातीत राहून परस्परांत अनन्यतेचें विलक्षण सुख भोगून कृतार्थ असतात.

आतां चवथा उपाय असा आहे कीं, मार्गे विशेष रीतीनें वर्णन केलेल्या अजपानुसंधानांतील प्रणवप्रकाशगर्भित सोऽहंवीज्ञामध्यें जीवब्रह्माच्या एकात्मतेविषयीं जो ध्वनि होत आहे, त्याच्या द्वारा स्फुरद्रूप असणाऱ्या सर्वाधिष्ठानभूत प्रकाशमान भानसंज्ञित चैतन्यास लक्ष्यून, त्याच्याशीं केवल कुंभकांत क्षणक्षण

अनन्य होत राहण्याचा सावधानपणानें शुद्ध एकान्तांत नित्यशः प्रयत्न करीत असल्यानें चित्ताची स्थिरता साधल्यापासून समाधानच मिळत जाईल. पांचवा उपाय असा आहे की, आपल्या अभीष्ट परम देवतेच्या स्वरूपाकडे मनोमय दृष्टीनें अबलोकन करीत राहणे, किंवा या चर्मचक्षुंनी देखील संमुखस्थित त्याच सुंदर देवतामूर्तीकडे संथपणानें टक लावून पहात राहणे. म्हणजे असा हा नित्य अभ्यास चालविला असतां फार भौज वाटत जाईल, आल्हाद होऊन विलक्षण सुखसमाधान वाढू लागेल, चित्तांत मोठा आवेश भरत जाईल, आणि त्यामुळे तें गुंग होऊन गुमान नाहीं असेंच होईल; तसेच उत्तरोत्तर अधिक धैर्य, समाधान, आश्वासन, व निर्भयतावाटण्याजोगे कांहीं चमत्कारही दिसत जातील; त्यायोगानें तर आपण निःसंशय कृतार्थ होऊ असा निश्चय बळावत जाऊन अंतःकरणास निश्चित समाधानच मिळत असतें. आतां सहावा उपाय असा आहे की, आपल्या अभीष्ट देवतेच्या वैदिक मंत्राचा, स्मार्तमंत्राचा किंवा केवळ नाममंत्राचा अर्थानुसंधानपूर्वक, त्या देवतेस संमुख लक्षित धरून, मनोमय वाणीनें यथाधिकार, यथारुचि आणि यथावकाश नित्य नियमानें जप-पारायण करीत राहणे. यापासूनही चित्तास समाधान होऊ लागतें, हा आपला एक संपादित होणारा गुप्त धनराशिच आहे असें वाढून तें चित्त डगमगेनासें होतें, देवतादर्शनादिक लाभ होण्यासही हा उपाय आहे. आतां सातवा उपाय असा आहे की, आपल्या अभीष्ट देवतेचीं, महासाधूंचीं आणि पुण्य-श्लोक राजपुरुषांचीं पौराणिक किंवा ऐतिहासिक लीलाचरितें रसिक व मार्मिक अशा प्रेमळाचे मुखांतून ऐकत राहणे; अथवा आपणच स्वतः प्रेमानें मनन-पूर्वक वाचीत राहणे. यापासूनही चित्तास उल्हास, आनंद करुणादिक रस उत्पन्न होत जाऊन अंगी धैर्य बाणत जाईल; मनाचे क्षुद्र, दुष्ट, कुसित विकार मोळू लागतील; आपले सार्थक्य करून घेण्याविषयीं हौस वाढू लागेल; आणि सत्क्रियेविषयीं मन उचंबवून अनिवृत्तप्रवृत्त होईल. शेवटी आठवा उपाय असा आहे की, व्यवहारांत जो कालक्षेप होणार, त्यांतही चातुर्य, तारतम्य, शुद्धता, सत्यता, व्यवस्थितपणा, दक्षता, स्वातंत्र्य, सुसंग, सदुद्योग, यथोचित स्वधर्माचीं आचरण, तदीय ज्ञानाचीं संपादन, उपयुक्त विद्येचा व्यासंग, सच्छास्त्राचा अभ्यास, आरोग्यरक्षण, आहार-विहार-निद्रा-भोगादिकांमध्ये युक्ता, अशा सुंदर रीतीनें वागत गेल्यास समाधानच मिळाले पाहिजे. असे हे जिज्ञासुसाधकस्थितीत आम्हांस मान्य झालेले चित्तसमाधानाचे आठ उपाय

आम्हीं लिहून ठेविले आहेत. येथे आमच्या प्रणवप्रकाशाचा उत्तरार्ध समाप्त झाला.

यांतील इत्यर्थ एवढाच आहे की, प्रणव किंवा वस्तुतत्त्वार्थक कोणतेही शास्त्रसंकेतित इतर सुंदर नाम स्वीकारून तदर्थभूत वस्तुतत्त्वाची उपासना करावी, त्याच्या अपरोक्षतेने स्वसमाधानाचे पद आपल्या हस्तगत करून घ्यावें, श्रीसद्गुरुपरमेश्वरकृपेने अद्वैतसिद्धान्तज्ञानसंपन्न व्हावें, आणि अकृत्रिम कृतकृत्य असावयाचे तसें असून कृतज्ञतार्थ त्याच श्रीसद्गुरुपरमेश्वराची सेवा आणि आपला पूर्वाभ्यस्तस्वभाव म्हणून जगद्वितपरायण असावें; विषयजन्य सुखदुःखफलक पापपुण्यस्वरूप कर्माकर्माच्या मोहजालांत पुनरपि पूर्ववत् न अडकतां केवळ शास्त्रदृष्टीने व्यवहार व परमार्थ या उभय अगांनीं व्यष्टिसमाइकल्याणार्थ स्वस्वर्धमास जागृत राखावें. हाच आमचा परमरमणीय, एकात्मस्वरूप सिद्धामृतजीवभाव होय; आणि असें ज्याचे पर्यवसान तोच आमचा संपूर्ण प्रणवप्रकाश.



प्रणवप्रकाश—उत्तरार्ध समाप्त.

अथ  
प्रणवप्रकाश.

परिशिष्ट.

उपासना करणारे किंवा विचार करणारे भिन्न भिन्न मतीचे असल्यानेप्रणवाच्या मात्रांसंबंधानें अनेक मते आहेत. बाष्पकल्यादिक ऋषि असे समज-तात कीं, हा प्रणव एक मात्रात्मक आहे. म्हणजे स्थूल, सूक्ष्म, असे जें कांहीं आहे तें सर्व एक प्रणव आहे. त्याहून इतर कांहींच नाहीं. अर्थात् ओङ्कार-रूप ईश्वर, सगुण आणि निर्गुण अशा दोन प्रकारचा आहे. सगुण ओङ्काराची उपासना करणारे असे समजतात कीं, सगुणाचे अधिष्ठान निर्गुण आहे; अर्थात् सगुणरूप आपल्या अधिष्ठानाहून पृथक् नाहीं; त्या अर्थी हें सगुण-रूप निर्गुणच आहे; सगुणाहून निर्गुण म्हणून इतर असे कांहीं नाहीं. असा एक मात्रात्मक प्रणव समजून उपासनाकरण्याचा हा एक प्रकार आहे. दुसरा प्रकार असा कीं, निर्गुण ब्रह्माची उपासना करणारे असे समजतात कीं, ओङ्कार निर्गुणब्रह्म आहे, तो आपल्या इच्छाशक्तीने सगुण बनतो. तात्पर्य, निर्गुणाहून सगुण पृथक् नाहीं. निर्गुणच सगुण आहे; असो, अशा रीतीने सगुण निर्गुण सर्व एक आहे.

कित्येक असे समजतात कीं, या ओङ्काराच्या दोन मात्रा आहेत. जें स्थूलरूप कार्य, ती एक मात्रा; आणि सूक्ष्मरूप जें अव्याकृत कारण, ती दुसरी मात्रा; तथापि शुद्धचैतन्यरूप ब्रह्माच्याच त्या दोन्ही आहेत, असा एकंदर हा प्रणव आहे. किंवा हें जें स्थूलरूप जाग्रदवस्थेतील जगत्, ही एक मात्रा; आणि सूक्ष्मरूप जें स्वप्नजगत्, ही दुसरी मात्रा. या मात्रांचे लक्ष्यभूत जें साक्षिचैतन्य, तें मात्रारहित आहे. त्याचीच उपासना या मात्रारूप ओङ्काराच्या आलंबनाने करावयाची, असे हें मत आहे.

नारदादिक ऋषि ओङ्काराच्या अडीच मात्रा समजतात. त्या अशा, अ-कार म्हणजे जागृत जगत्; उ-कार म्हणजे स्वप्नरूप जगत्; आणि म-कार म्हणजे सुषुप्तिरूप अर्धमात्रा. हिच्यांतच जागृति आणि स्वप्न, हीं दोन्हीं लय पावतात. अशा अडीच मात्रा ज्याच्या, त्या ओङ्कारब्रह्माची उपासना करावी. अथवा अ-कार स्थूलदेह जागृत जगत्, ही प्रथम मात्रा; आणि उ-कार, सूक्ष्म देह

स्वम जगत्, ही द्वितीय मात्रा; आणि सर्वज्ञरूप चैतन्य ही अर्धमात्रा; अशा अडीच मात्रा समजून ओङ्काराची उपासना करावी. अर्थात् अशा अडीच मात्रात्मक वाच्यरूप अपरब्रह्माच्या आलंबनानें लक्ष्यरूप परब्रह्माची ही उपासना आहे, असें हें मत आहे.

कांहीं ऋषि ओङ्काराच्या तीन मात्रा समजतात. त्या अशा—अ-कार ही एक मात्रा. जागृति, स्थूलदेह, ब्रह्मा, इत्यादिक पदार्थांचा या मात्रेंत समावेश आहे. उ-कार ही एक मात्रा; हिच्यांत विष्णु, सूक्ष्मदेह, स्वप्नअवस्था इत्यादिक पदार्थ अंतर्भूत होतात. म-कार ही तिसरी मात्रा; हिच्यांत सुषुप्ति, रुद्र, कारण देह, असा हा संघात समाविष्ट होतो; हा त्रिविध जगद्रूप उपाधि ज्या निविशेष आणि सर्वाधिष्ठानभूत अशा लक्ष्यरूप ओङ्कारसंज्ञित ब्रह्मावर कल्पित आहे त्याची उपासना करावी असें हें मत आहे.

कांहीं उपासक प्रणवाच्या साडेतीन मात्रा समजतात. म्हणजे अ-कार, उ-कार, म-कार अर्थात् जाग्रत्स्वप्नसुषुप्तच्यादिरूप सर्व जगत्, या तीन मात्रा; आणि चैतन्यरूप-ब्रह्म ही अर्धमात्रा. अशा साडेतीन मात्रा होतात. अथवा अ-काररूप स्थूल जगत् ही एक मात्रा; उ-काररूप सूक्ष्म जगत् ही दुसरी मात्रा; जीव-कला ही तिसरी मात्रा; आणि सर्वाधिष्ठानभूत चैतन्यधन परमपद, ही चतुर्थ अर्धमात्रा. हिच्यांत तीन मात्रांचा लय होतो, एवंच ज्यांत कोणतीच मात्रा नाहीं अशा लक्ष्यभूत ओङ्काराची उपासना, मात्रारूप ओङ्काराच्या आलंबनानें करावी असें हें मत आहे.

पराशरादिक ऋषि प्रणवाच्या चार मात्रा समजतात. म्हणजे अ-क-र-रूप स्थूलविराट् पुरुष, ही एक मात्रा; उ-काररूप सूक्ष्म हिरण्यगर्भ ही दुसरी मात्रा; म-काररूप कारणभूत अव्याकृत ही तिसरी मात्रा; आणि बिन्दुरूप चैतन्यकलात्मक पुरुष ही चवथी मात्रा. या चारी मात्रा, त्या सर्वाधार अशा चैतन्यधन परमपदावर अध्यस्त म्हणजे कल्पित आहेत. कल्पिताला स्वाधिष्ठानाहून पृथक् सत्ता नसते. त्या अर्थीं सर्व चैतन्यच आहे, अशा लक्ष्यभूत, सर्वाधिष्ठानरूप निविशेष, मात्रारहित, ओङ्कारब्रह्माची, चतुर्मात्रात्मक ओङ्काराच्या आलंबनानें उपासना करावयाची, असें हें मत आहे.

वसिष्ठादिक ऋषि, प्रणवाच्या साडेचार मात्रा मानतात. म्हणजे स्थूल जगत् ही अ-कारसंज्ञित एक मात्रा; सूक्ष्म जगत् ही उ-कारसंज्ञित दुसरी मात्रा; सुषुप्तावस्था ही म-कारसंज्ञित तिसरी मात्रा; नादरूप परमशक्ति ही

चवथी मात्रा; आणि चेतनपुरुष ही अर्धमात्रा. अशा साडेचार मात्रारूप वाच्य ओड्काराच्या आलंबनानें मात्रारहित अशा लक्ष्यभूत ओड्कारब्रह्माची ही उपासना या मतांत आहे.

किंत्येक ऋषि, ओड्काराच्या पांच मात्रा समजतात. त्या अशा—अ-कार अन्नमयकोश; उ-कार प्राणमयकोश; म कार मनोमय कोश; अर्धमात्रा विज्ञान-मय कोश, बिंदुरूप आनंदमय कोश, असें जे हे पंच कोश, याच त्या पांच मात्रा आहेत. या पांची मात्रा ज्या चैतन्यरूप अधिष्ठानावर कल्पित आहेत अशा त्या मात्रारहित लक्ष्यरूप चैतन्यघन ओड्काराची उपासना उक्त पंच-मात्रारूप ओड्काराच्या आलंबनानें करावी असें या मतांत आहे.

कांहीं ऋषि, प्रणवाच्या सहा मात्रा कल्पितात. अ-काररूप जागृत जगत् ही एक मात्रा; उ-काररूप स्वझ जगत् ही दुसरी मात्रा. म-काररूप सुषुप्त जगत् ही तिसरी मात्रा; अनाहतादिक सर्व शब्दप्रकार ही चवथी मात्रा; बिंदुरूप कारणसंज्ञित प्रकृति ही पांचवी मात्रा; आणि चैतन्यस्वरूप साक्षीभूत आत्मा ही साहावी मात्रा; या सर्व सविशेषरूप ओड्काराच्या आलंबनानें निर्विशेष लक्ष्यरूप ओड्कारब्रह्माची उपासना ही आहे, असें हें मत आहे.

कोणी ऋषि, प्रणवाच्या सात मात्रा मानतात. म्हणजे पृथिव्यादिक पंच स्थूल भूतें, या पांच मात्रा, पंचतत्वसंज्ञित शब्दादिरूप विषयपंचक आणि अहंकार अशी ही साहावी मात्रा, त्याचप्रमाणे महत्तत्त्व ही सातवी मात्रा, आणि चैतन्य-स्वरूप पुरुष हा आठवा आहे, पण सर्वमात्रारहित आहे. अशा लक्ष्यभूत ओड्कारब्रह्माची उपासना मात्रारूप वाच्य ओड्काराच्या आलंबनानें करावयाची असें हें मत आहे, असो.

प्रणवाच्या मात्रांविषयीची कल्पना चौसैषपर्यंत गेली आहे. म्हणजे स्वर-व्यंजनादिरूप जीतकीं अक्षेर, किंवा वर्ण आहेत, ते सर्व कारणरूप ओड्काराच्या पोटांत समाविष्ट आहेत. अद्वैतसिद्धान्ताच्या दृष्टीनें सच्चिदानंदरूप परब्रह्मावर किंवा केवल आत्मतत्त्वावर या सर्व कल्पनाच आहेत. तात्पर्य सर्व प्रकाशक सर्वसाक्षीभूत, ज्ञानघन, चैतन्यरूप परब्रह्मसंज्ञित असें जे आत्मतत्त्व हेंच ओड्कारपदाचे लक्ष्यभूत स्वरूप आहे, हाच सर्व मतांतील पर्यवसित सिद्धांत आहे. तथापि ज्यास उपासना करतव्य आहे, त्यानें ती कशी करावी याचा थोडक्यांत प्रकार असा— ३० हें जे एक अक्षर आहे, त्याचा जप करावा आणि तो करतांना त्याच्या अर्थाचे अनुसंधान घरावें, हाच याच्या उपासनेतील

एकंदर प्रकार आहे. ॐ याचा अर्थ परमेश्वर, तौ आपला आत्मा; सत्ता, चैतन्य आणि आनंद हें त्याचें स्वरूपलक्षण आहे. हें लक्षण ध्यानांत घेऊन अभिन्नपणे अनुसंधान करावें. जप करणे तो कित्येक ओम्, ओम्, ओम्, असा अखंड-धारावत् उच्चार करितात. कित्येक, ओठ आणि जिब्हा न हालवतां मनोमय जप करतात. कित्येक प्राणायामद्वारा जप करितात. मात्रारूपाने जितके कांहीं बुद्धिगम्य किंवा दृश्य आहे तें सर्व ओङ्काररूप सगुण ब्रह्म आहे, ही सगुणभावना; आणि त्याचा ज्ञाता किंवा प्रकाशक, सर्वसाक्षी आणि चैतन्यघन असा जो शुद्ध निज आत्मा तोच परमात्मा, असें जें अंतर्यामांत अनन्यपणे स्फुरणे, ती निर्गुण-भावना; हाच प्रणवोपासनेचा उघड आणि थोडक्यांत प्रकार आम्ही समजतों.



प्रणवप्रकाश समाप्त.

